

## माध्यमिक पाठ्यक्रम

### २१६ - गृह विज्ञान

पुस्तक - १

अभ्यासक्रमाची समन्वयक  
नेहा शर्मा

अभ्यासक्रमाच्या योजनेच्या समन्वयक  
अशीमा सिंग



राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान

ए-२४-२५. इंस्टीट्यूशनल एरिया, सेक्टर-६२, नोएडा-२०१ ३०९ (उ.प्र.)

Website: [www.nios.ac.in](http://www.nios.ac.in), Toll Free No. 18001809393

एनआईओएस वाटरमार्क 80 जीएसएम पेपर पर मुद्रित।

---

© राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान

मुद्रण : दिसंबर, 2013 (2,000 प्रतियाँ)

सचिव, राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान, ए-24-25, इंस्टीट्यूशनल एरिया, सेक्टर-62, नोएडा-201309 द्वारा  
प्रकाशित एवं मैसर्स अरावली प्रिन्टर्स एण्ड पब्लिशर्स, (प्रा.) लि., डब्ल्यू-30, ओखला इंडस्ट्रियल एरिया, फेस-II,  
नई दिल्ली-110020 द्वारा मुद्रित

## राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था' सल्लागार समिति

**डॉ. सितांशु स. जेना**  
चेरमन  
रा.मु.शा.सं., नवीन दिल्ली

**डॉ. कुलदीप अगरवाल**  
निर्देशक (शैक्षणिक)  
रा.मु.शा.सं., नवीन दिल्ली

**श्रीमती गोपा विश्वास**  
सह.संचालक (शैक्षणिक) गा.मु.शा.सं.,  
नवीन दिल्ली

### अभ्यासक्रम समिति

#### अध्यक्ष

#### डॉ. कैलाश खना

रीडर (सेवानिवृत्त) शिक्षण शास्त्रा, लेडी इरविन कॉलेज, दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली

**डॉ. निलम ग्रेवाल**  
प्रमुख, (Dean)  
पंजाब कृषी विद्यापिठ  
लुधियाना, पंजाब  
**श्रीमती गाया पंडित**  
CIET, NCERT  
श्री. अरविंदो मार्ग  
नवी दिल्ली

**डॉ. रीता सोनावत**  
मानविय विकास शाखेच्या मुख्य  
महिलांचे विद्यापीठ, चर्चगेट कॅप्पस  
मरीन लाईन, मुंबई  
**श्रीमती रीता रघुवंशी**  
प्रमुख (Dean), गृह विज्ञान  
जी. वी. पंत कृषा विद्यापिठ  
पंतनगर, उत्तराखण्ड

**प्रा. उमा जोशी**  
प्रमुख (Dean)  
एम. एस. वरोडा कॉलेज  
ऑफ होर्मसायन्स, वरोडा  
**डॉ. श्वेता किनारा**  
P.G.T गृहविज्ञान  
शाळा,  
नवी दिल्ली

**प्रो. दीक्षा कपुर**  
सतत शिक्षण शाळा  
IGNOU मदान गरिही  
नवी दिल्ली  
**डॉ. मुक्ता सिंग**  
व्याख्याता, गृह विज्ञान शास्त्रा, संस्कृती,  
महिला महाविद्यालय, बनारस हिंदु  
विद्यापिठ, बनारस

### आशय संपादक

**प्रा. गिरीश्वर मिश्रा**  
अध्यक्ष, मानसास्त्र विभाग  
दिल्ली विद्यापीठ, दिल्ली

**श्री. आय. एस. अस्थाना**  
निवृत्त प्राचार्य  
फरीदावाद, हरीयाना, दिल्ली

**डॉ. प्रिती कपूर**  
मानसास्त्र विभाग, दौलतराम कॉलेज,  
दिल्ली विद्यापीठ, दिल्ली

**डॉ. रेणु किशोर**  
मानसास्त्र विभाग, दौलतराम कॉलेज,  
दिल्ली विद्यापीठ, दिल्ली

### जीवन कौशल्याचा तज्ज्ञ गट

**श्रीमती अशीमा सिंग**  
योजनेच्या समन्वयक, राष्ट्रीय मुक्त विद्यालय  
शिक्षण संस्था सेक्टर, ६२, नॉयडा (U.P)

**डॉ. जय**  
राष्ट्रीय कार्यक्रमाच्या कार्यवाह  
UNFPA, ५५ लोधी इस्टेट, नवी दिल्ली

**गृहविज्ञान विद्यापीठ**  
पंजाब कृषी विद्यापीठ  
(मंटोरेंग एजन्सी), लुधियाना

### भाषा संपादक

**श्री अपर्णा खना**  
उर्पप्राध्यापिका, विकास संदेशवहन व  
विस्तार शिक्षण शास्त्रा लेडी इरविन कॉलेज  
दिल्ली विद्यापीठ दिल्ली

**डॉ. सरीता आनंद**  
उर्पप्राध्यापिका, विकास संदेशवहन व  
विस्तार शिक्षण शास्त्रा लेडी इरविन कॉलेज  
दिल्ली विद्यापीठ नया दिल्ली

**श्रीमती नाईला इकबाल**  
गृह विज्ञान तज्ज्ञ  
वस्त्र व पोशाऱ्य शास्त्रा  
गृह अर्थशास्त्र

### पाठ लेखक

**डॉ. निलम भेहेरोत्रा**  
प्राध्यापिका, कुटुंब व साधनसंपत्ती शास्त्रा  
PAU लुधियाना  
**डॉ. देविका ठक्कर (उप' प्राध्यापिका)**  
सरदार पटेल विद्यापिठ, वरोडा  
**श्री. अंजु चौहान**  
सेंट थॉमस स्कूल, मंदिर मार्ग, नवी दिल्ली

**डॉ. मंजिरी आचार्य**  
प्राध्यापिका, सरदार पटेल विद्यापीठ  
वरोडा  
**डॉ. रिपेन गोल जस्साल (उप' प्राध्यापक)**  
मानविय विकास शास्त्रा, PAU लुधियाना  
**श्रीमती गर्विताधल**  
(गृहविज्ञान) संस्कृती स्कूल शाळा, नवी दिल्ली

**डॉ. जे के. गोल**  
उर्प प्राध्यापक, कुटुंब व साधनसंपत्ती  
विभाग लुधियाना  
**डॉ. प्रिया गुप्ता (उप' प्राध्यापिका)**  
गृह अर्थशास्त्र संस्था, दिल्ली विद्यापीठ, दिल्ली  
**श्री. इंदु शर्मा**  
सेवानिवृत्त, मॉडन स्कूल, दिल्ली

### पाठ्यक्रम मराठी अनुवाद

**श्रीमती मुष्मा श्री. साठये (व्याख्याता)**  
एस.एन.डी.टी. होमसायन्स कॉलेज, पुणे

**श्रीमती पीना मु. लाळे (व्याख्याता)**  
एस.एन.डी.टी. होमसायन्स कॉलेज, पुणे

**श्रीमती अंजली स. जोशी**  
एन.आय.ओ.एस. ट्यूटर

### अभ्यासक्रम समन्वयक

**श्रीमती नेहा शर्मा (वरिष्ठ कार्यकारी अधिकारी)**

**पि. पवन किचलुई**  
इनफ्युशन ग्रोथ कंपनी, नवी दिल्ली

**श्रीमती प्रेमिल पांडे**  
ग्राफिक कलाकार, नवी दिल्ली

**श्री. मुकुल गर्ग**  
पृष्ठभागावरील डिझाइन

**श्री. महेश शर्मा**  
रेखा कलाकार  
**वैदिका एन्टरप्रायजेस**  
टाईपसेट और डिजाइन, पुणे

## अध्यक्षांचा संदेश

प्रिय विद्यार्थ्यांनो,

काळानुसार जशा जशा समाजाच्या साधारण गरजा आणि विशेषत: काही गटाच्या गरजा बदलत जातात, त्याचप्रमाणे महत्त्वाकांक्षाही बदलत जातात त्या पूर्ण करण्यासाठी त्याच्या पद्धती व तंत्रामध्ये त्याप्रमाणे बदल केले जातात . शिक्षण हे बदल करण्याचे उपकरण आहे . योग्य प्रकारचे शिक्षण योग्य वेळेला मिळाले तर समाजाच्या सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो; नवीन व आधुनिक आव्हानाला तोंड देण्यास आपल्या वागणुकीत बदल होतो आणि कठीण प्रसंगाना तोंड देण्यासही धैर्य मिळते . हे नियमित अभ्यासक्रम नवीन बदल केल्याने हे धाडम परिणामकारकरित्या मिळविता येते . स्थिर अभ्यासक्रमाने कुठलेही उद्देश साध्य होत नाही कारण तो वर्तमानातील व्यक्तीगत व सामाजिक गरजा व महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकत नाही .

फक्त हा हेतू साध्य करण्याकरिता पूर्ण देशातील शिक्षण तज्ज्ञ नियमित काळाने मुद्राम भेटतात आणि त्या बदलांची नितांत गरज व आवश्यकता आहे त्यावर विचार करतात . ह्याच चर्चा व मसलतीचे परिणाम म्हणून राष्ट्रीय अभ्यासक्रमाची मांडणी वाहेर आली, ह्यामध्ये योग्य असा / आवश्यक असलेला व शिक्षणाच्या विविध पातळीवर म्हणजेच प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक पातळीवर सविस्तर प्रकारचे शिक्षण तयार झाले .

ही मांडणी आणि इतर राष्ट्रीय व सामाजिक संवंध लक्षात घेऊन आम्ही माध्यमिक पातळीवर सर्व विषयांचा प्रचलित अभ्यासक्रमात दुरुस्ती केली; व हा अभ्यासक्रम प्रचलित गरजांवर आधारित आहे . पाठ्यपुस्तक तयार करणे हा राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेचा महत्त्वाचा व आवश्यक कार्यक्रम आहे . आणि त्यामुळे मुक्त व दूर शिक्षण पद्धत ही देऊ केली आहे . म्हणूनच हे शैक्षणिक साहित्य वापरणाऱ्या मैत्रीपूर्ण व लवकर आत्मसात होईल अशी मनोरंजक व आकर्षक होईल याची आम्ही विशेष काळजी घेतली आहे .

हे सर्व साहित्य आकर्षक व तुमच्या गरजेप्रमाणे तयार करणाऱ्या सर्व तज्ज्ञ व्यक्तींचे आभारी आहे . मला आशा आहे की हे साहित्य तुम्हाला आवडेल आणि तुम्ही ते आत्मसात कराल .

राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या वर्तीने आपणास शुभेच्छा देते की तुमचे भावी आयुष्य उज्ज्वल व यशस्वी होवो .

डॉ. एस.एस.जेना

अध्यक्ष (एनआयओएस)

## संचालकांचा अभिप्राय

प्रिय विद्यार्थ्यांनों,

राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेची विद्यालयीन शाखा तुमच्या महत्त्वाच्या गरजा व आवश्यक तत्प्रमाणे नेहमीच नवीन कार्यक्रम आरण्याचा प्रयत्न करते . माध्यमिक पातळीवरील अभ्यासक्रमातील सर्व विषयांची उजळणी आम्ही करीत आहोत . देशातील इतर शैक्षणिक मंडळाच्या वरोवरीने हा अभ्यासक्रम आणण्यासाठी आम्ही शिक्षण मंडळाचा आणि विविध राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा सर्व विषयांसाठी सल्ला घेतला . राष्ट्रीय अभ्यासक्रम मांडणी ही राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण विभागाने विकसित केली आहे व ती संदर्भग्रंथ म्हणून ठेवली आहे . बहुव्यापक व तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर आम्ही असा अभ्यासक्रम तयार केला आहे की जो कार्य क्रम आणि आपल्या जीवनातील विविध रितींशी संबंधीत व (मुलभ) साधा असेल . आपल्या देशातील प्रमुख शिक्षणतज्ज्ञ यांमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हा अभ्यासक्रम पुन्हा तयार करून अद्यावत केला आहे .

ह्याचवेळी आम्ही शैक्षणिक साहित्याकडे ही बघीतले . ह्या अभ्यासक्रमातून जुने व अप्रचलित माहिती काढून टाकली आहे आणि त्यामध्ये नवीन व समर्पक गोष्टी साहित्याचा समावेश केला आहे आणि हा अभ्यासक्रम आकर्षक व सगळ्यांना आवडेल असा तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे .

मला आशा आहे की हे नवीन साहित्य, जे आता तुमच्या हातात आहे ते मनोरंजक आणि उत्तेजक असे वाटते . यामध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी काही सूचना असतील तर त्या आनंदाने स्विकारल्या जातील .

तुमच्या सुग्री व यशस्वी भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत .

(डॉ . कृलदीप अगरवाल)  
संचालक (शैक्षणिक)

# आपल्याशी हितगुज

## प्रिय विद्यार्थी मित्रहो

नुकतेच तुम्ही तुमचे ध्येय मिळविण्यासाठी पहिली पायरी घतली आहे . पुण्यालदा सुरु कुठलीही सुरुवात करणे ही फार कठीण गोष्ट आहे . तरीही जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्हाला तुमच्यावदलच (छान) चांगले वाटते आणि त्यात सुधारणा करून तुम्ही जितके उत्तम बनू शकता तितके उत्तम होता . ह्या तुमच्या व्यक्तीगत वाढीसाठी, तुमच्या असे लक्षात येईल की तिथे भरपूर माहिती, ज्ञान व हुशारी मिळविण्यासारांगे खूप काही आहे, त्याच वरोवर तुमच्या स्वतःवदल, इतरांवदल, जीवनावदल आणि ज्या गोष्टी तुमच्या आसपास आहेत त्यावदल पूर्ण ज्ञान मिळते . (परिचय होतो . ) तर आनंदाने ह्या शिक्षणाच्या प्रवासाला आपण सुरुवात करू या .

पूर्ण जगामधे शिक्षण पद्धतीमधे एकूण प्रवेशामधे आणि उद्दिष्टांच्या दृष्टीने वरेच बदल होत आहेत . तुमच्या अधिक प्रायद्यासाठी ने जीवनकौशल्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने साहित्य अधिक संपन्न करण्याचा पुढाकार घेतला आहे . आम्ही, फक्त तुम्हाला शिक्षणाचे सामर्थ्य द्यायचे नाही तर पण तुमची व्यक्तीगत व सामाजिक पात्रतासुद्धा वाढवण्याची आमची दूरदृष्टी आहे . सर्व विषयांच्या माहितीवरोवरच तुम्हाला ताण व तणाव यांचा सुद्धा सामना करता आला पाहिजे . तुमच्यामधे वरोवर की चूक, चांगले की वाईट, ह्यातील फरक ओळखण्याची क्षमता असली पाहिजे आणि तसेच तुमच्या जीवनातील कारकिर्दीविषयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी . ही संग्ठा तुम्हाला आव्हानात्मक स्थितीशी सामना करण्याच्या कौशल्यासाठी तयार करण्याकरिता प्रयत्न करीत आहे आणि अशा संधी निर्माण करते की जेणे करून तुम्ही अशा स्थितीमध्ये तुमचे स्वतःचे व समाजाचे नुकसान न करता तर्कशुद्ध, संवेदनशील आणि सकारात्मक मार्गाने त्याला प्रतिसाद देऊ शकाल .

NIOS ने ह्याकरिता अशी पद्धत वापरली आहे की ज्यामुळे जीवनकौशल्ये कोणत्याही आधारशिवाय कोणत्याही विषयावे समाधान देऊ शकतात तुमच्यासारख्या राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यासाठी हे साहित्य आहे; हे "एक छापील शिक्षकच आहे;" हे तुमच्याच जीवनातील अनुभवाच्या आधारात लिहिलेले आहे .

नुसते माहीत असणे पुरेसे नाही; ती माहिती उपयोगात आणली पाहिजे . नुसती इच्छा असणे पुरेसे नाही . आपण काही कारणे आवश्यक आहे . हे अभ्यासाचे साहित्य वाचताना इतर अनेक कृतीही सापडतील ज्यामधे पाठाच्या मध्ये मध्ये अंतर्गत प्रश्नही असतील . ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा . ह्या कृती तुम्हाला शिकण्याची व त्याचा सराव करण्याची संधी देण्याच्या दृष्टीने काळजीपूर्वक तयार केल्या आहेत . तुमचे शिक्षण अधिक चांगले होण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी हे अंतर्गत प्रश्न तुम्हाला मदत करण्याचे यंत्र आहे . जीवन कौशल्ये ही अशी क्षमता आहे की ती प्रत्येकामध्ये असतेच; पण ती क्षमता वाढवण्यासाठी दक्षतेने सतत प्रयत्न केले पाहिजेत . ह्यातील पाठाचा अभ्यास करताना काही अधिक प्रयत्न न करतासुद्धा तुमच्या जीवन कौशल्याचा विकास होतो . आता तुम्ही पुढाकार घेणारे वाटसरू आहात आणि आमचा हा प्रयत्न यशस्वी करण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका करीत आहात .

आपल्यातील क्षमतेच्या सर्व गोष्टी केल्या तर, आपण स्वतःलाच चक्रीत करू .

प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही ह्या देशातील करोडो किंशोरवरीन मुलापैकी एक आहात . तुम्ही ह्या देशाचे भविष्य आहात . तुमच्यामधे अशी अंतर्गत क्षमता आहे की तुम्ही गर्दीमधे उभे रहाल आणि अधिक शोभून दिसाल . तुमच्या भूमिकेतील तुम्ही कशाची प्रशंसा कराल? पुढारीपणा / नेतृत्व संप्रेषण, कल्पकता, मनाची जागरूकता व लोकांशी तुमचे संबंध, ह्या सर्व क्षमतेमुळे तुम्ही सर्व गर्दीमधे उटून दिसता . म्हणूनच तुमच्या हातातील विषयाचा उच्च शिक्षीत होण्यासाठी खूप कष्ट करा . त्याचवरोवर तुमच्या व्यक्तीमत्वाच्या इतर वार्ँवाचाही विकास करण्याचा प्रयत्न करा .

मला आशा आहे हे कि हे जीवनकौशल्याचे संपन्न साहित्य तुम्हाला बक्षिस देणारे आणि तुमच्या दैनंदिन जीवनात मदत करणारे असे वाटेल . हे जीवन कौशल्याचे संकलन करण्याचा उद्देश म्हणजे अनुकूल व सकारात्मक विचार करणे भावना व तुमच्यातील वागणूक ही हळूहळू तुमच्या मनात भरण्याचा आहे .

# आपल्याशी हितगुज

## प्रिय विद्यार्थी भित्रहो

माध्यमिक सत्रातील गृह विज्ञानाच्या अभ्यासक्रमात, जो तुम्ही निवडला आहे; त्यामधे तुमचे स्वागत असतो. गृहविज्ञान हा विषय अतिशय मोठा व्यक्तीगत मूल्ये असलेला आणि व्यावसायिक संधी देणारा विषय आहे. तुम्हाला तुमची कुटुंबातील, व्यवसायात आणि समाजात तुमची काय भूमिका आहे हे समजण्यास मदत करेल. हा अभ्यासक्रम शास्त्र आणि कला ह्यांचा घराच्या व्यवस्थापनात गुंतलेला असून त्याची योग्य समज देण्याच्या उद्देशाने तयार केला आहे. त्याचवरोंवर हा अभ्यासक्रम व्यावसायिक हेतूसाठी आवश्यक असणारी कौशल्ये वापरण्यासाठीही संधी देतो.

जरे घर हे अनेक घटकांपासून बनलेले आहे. त्याचप्रमाणे गृह विज्ञानाचे क्षेत्रही विविध भागाचे बनलेले आहे. हे क्षेत्र म्हणजे अन्न व पोषण शास्त्र (अन्न सास्त्र), दलणवळण (communication) आणि विस्तार, साधनसंपत्ती व्यवस्थापन, कापड व पोशाख शास्त्र आणि मानविय विकास ह्या प्रत्येक विषयापासून मिळणारे ज्ञान तुमचे दैनंदिन जीवन अधिक समृद्ध करण्यासच मदत करीत नाही तर ह्यापासून मोठी कारकिर्दमुद्भाव करण्याची शक्यता असते.

तुमचे स्वतःचे शिक्षण साहित्य हे तीन पुढक्यामध्ये येईल तुमच्या दैनंदिन जीवनात तुमचे कौशल्य व क्षमता यांचा अधिक चांगल्या रितीने उपयोग करण्याचा मुख्य उद्देश लक्षात घेऊन २२ पाठांचा समावेश ह्या अभ्यासक्रमात केला आहे. तुमच्या फायद्यासाठी (सोयीसाठी) हा अभ्यासक्रम दोन मोड्युल आणि एक प्रॅक्टीकल पुस्तिका ह्यामध्ये विभागलेला आहे. प्रत्येक मोड्युलमध्ये विविध विषयाचे लहान अनेक प्रकरण (unit) समाविष्ट आहेत. मोड्युल १ मध्ये गृह विज्ञानाची ओळख, आपले अन्न आरोग्य आणि कपडे ह्याचा अभ्यास केला आहे. ह्या मोड्युलचा यशस्वीपणे अभ्यास पूर्ण केल्यानंतर गृहविज्ञान हे दैनंदिन जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे हे समजू शकाल आणि उपलब्ध असलेल्या अनेक व्यावसायिक पर्यायांची शोधू शकाल. तुम्ही कुटुंबाच्या पोषक आहाराचे नियोजन करू शकाल आणि तसेच कुटुंबाचे कपडे व त्याची निगा गण्यू शकाल; आरोग्यपूर्ण (निरोगी) आयुष्य जगू शकाल आणि सामाजिक वार्वानी योग्य प्रतिसाद देऊ शकाल आणि पर्यावरणाची काळजी घेऊ शकाल. मोड्युल २ मध्ये आपले घर, साधनसंपत्ती वाढ आणि विकास. आपले मूल्ये त्याचप्रमाणे आपले हक्क आणि जवाबदाच्या यांचा समावेश केला आहे. जीवनाची मूलभूत तत्वे, तुमचे घर सुंदरतेने सजविणे आणि कुटुंबाच्या साधनसंपत्तीचे व्यवस्थापन आणि आरामदायक जीवनासाठी सामाजिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन ह्या विषयांचा यात समावेश केला आहे. ह्यामध्ये वाढ व विकास ह मुद्यांचाही ओळख केली आहे आणि त्याचप्रमाणे चांगले व्यक्तीगत संवंध गण्यासाठी परिणामकारक (दलणवळण) संवंध मुद्दारण्याची संधी पुरविते. (दिते.) नितीशास्त्र आणि ग्राहक शिक्षण असे महत्त्वाचे मुद्देही ह्या अभ्यासक्रमात तुमच्या खच्या जीवनातील विविध स्थितीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी दिले आहेत.

शिकण्याची तुमच्यात आवड निर्माण करण्यासाठी पुष्कळ कृती तुम्हाला या पाठांमध्ये सापडतील. महत्त्वाच्या कल्पना तुम्ही शिकलात त्याचा प्रयोग करण्याची संधी हा अभ्यासक्रम तुम्हाला देईल. अंतर्गत प्रश्न व चाचणी परीक्षेचे सर्व प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. चौकोनी रक्काच्यात (Box मध्ये) अधिक ठळक माहिती तुम्हाला दिली आहे. ह्यामुळे पाठातील विविध मुद्दे जास्त चांगल्या तज्ज्ञे समजण्यास तुम्हाला मदत होईल. विविध महत्त्वाचे मुद्दे वाचण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला पाठातील योग्य मार्गदर्शन करण्यास मदत होईल.

सराव करण्यासाठी प्रश्न पत्रिकेचा नमुना यामध्ये समाविष्ट केला आहे, त्यामुळे तुम्हाला परिक्षेच्या नवीन स्वरूपाची सवय होईल. अभ्यासक्रमातील साहित्याचा ह्या विद्यार्थ्याच्या जीवन कौशल्यावर भर दिला आहे. जीवनकौशल्ये हे सर्वांत महत्त्वाचे कौशल्ये आहेत. ज्याची प्रत्येकाला त्यांचा विकास करण्यासाठी, संवेदनशिल होण्यासाठी आणि तज्ज्ञ नागरिक होण्यासाठी ज्यामुळे तो हुपारीने निर्णय घेऊ शकतो व जीवनातील विविध अनुभवातून यशस्वीपणे जाऊ शकतो. ह्यासाठी प्रत्येकाला जीवन कौशल्याची गरज आहे. ह्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आनंदी व निरोगी आयुष्य जगण्यास आणि योग्य व्यावसायिक आयुष्य जगण्यास मदत होईल.

हे पाठ वाचताना तसेच ह्यातील अंतर्गत प्रश्न चाचणी व परीक्षेचे प्रश्न सोडविताना असे लक्षात येईल की तुमची जीवनकौशल्ये ही हल्लूहळू संपन्न होत आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुमच्या हेही लक्षात येईल की तुमच्या आत्मविश्वासात तसेच कल्पनाशक्ती व आव्हान स्विकारण्याच्या क्षमतेत लक्षात येण्यासारखा फरक पडला आहे. मला खात्री आहे की तुम्ही हा अभ्यासक्रम करताना फक्त आनंदच मिळवणार नाही तर त्यातील मूल्ये शोधून तुम्हाला मिळालेले ज्ञान हे तुमच्या व्यक्तीगत व व्यावसायिक जीवनात त्याचा उपयोगही कराल. गृहविज्ञानाची माहिती व कौशल्याचा उपयोग तुम्ही सामाजिक विकास करण्यासाठी योग्य सल्ला देऊन करू शकता तसेच समाजात बदल होत असतानाही तुम्ही टिकून राहू शकता.

Best of Luck

श्रीमती नेहा शर्मा  
वरिष्ठ कार्यकारी अधिकारी  
homescience@nios.ac.in

## पाठ्यपुस्तक कसे वापराल ?

अभिनंदन, तुम्ही स्वतःच शिकण्याचे आव्हान स्विकारले आहे . प्रत्येक पायरीला NIOS तुमच्या बरोबर आहे आणि तज्ज्ञाच्या गटाच्या मदतीने हे साहित्य तुम्हाला लक्षात ठेऊन इग्नोशमधे विकसित केले आहे . ह्या पुस्तकाचे स्वरूप स्वतंत्रपणे अभ्यास करण्याकरिता तयार केले आहे . ह्यामधील दिलेल्या सूचना तुम्ही जर पाळल्यात तर ह्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त चांगले ज्ञान मिळेल व ह्यामधे वापरलेले समर्पक व ठळक मुख्य मुद्दे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील .

**शिर्षक :** ह्यामध्ये कशाचा समावेश केला आहे त्याची माहिती देईल ते वाचा . (त्याचे वाचन करा . )

**ओळख :** हे तुम्हाला त्या पाठाची ओळख करून देईल आणि ह्या पाठाचा आधीच्या पाठाशी काय संबंध असेल ते सांगेल .



**उद्दिष्टे :** हा पाठ वाचल्यानंतर ते तुमच्या शिकण्याचा काय परिणाम होईल याचे विधान असते . तुम्ही तो परिणाम मिळविणे अपेक्षित आहे म्हणून ते वाचा आणि तपासा की तो परिणाम तुम्ही मिळवला आहे .

**शब्दकोश :** तयार संदर्भ मिळविण्यासाठी



**नोट्स टिप्पण :** प्रत्येक पानावर कडेच्या समासामधे मोकळी जागा ठेवली आहे, त्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवू शकता किंवा टिप्पण तयार करू शकता .



**आता आपण करू या :** ह्या साहित्याची कल्पना नीट समजावण्यासाठी काही विशिष्ट कृती दिल्या आहेत .

**आता आपण ऐकू या :** काही ऐकण्याच्या कृती ह्यामध्ये दिल्या आहेत . त्या तुमची ऐकण्याची क्षमता विकसीत करण्यासाठी दिल्या आहेत .



**आता आपण बोलू या :** ही कृती तुमचे संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी दिली आहे . सूचना दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रामाणिकपणे ह्याचा सराव करा .



**अंतर्गत प्रश्न :** खूप लहान उत्तरे असलेले, स्वतःच तपासण्यासारखे प्रश्न ह्याच्या प्रत्येक भागात विचारले आहेत, पाठाच्या शेवटी ह्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत . तुमची प्रगती तपासून घेण्यासाठी याची मदत होईल . ते प्रश्न तुम्ही सोडवा . यशस्वीपणे ते पूर्ण केले तर तुम्हाला ठरविता येईल की पुढच्या पाठाकडे वळायचे की पुन्हा तोच पाठ परत शिकायचा .

**आता आपण व्याकरण शिकूया :** भाषा शिकण्याचा प्रमुख व महत्त्वाचा भाग म्हणजे व्याकरण हे आवश्यक ती माहिती देतानाच तुमची क्षमता वाढविण्यास ही उपयोगी ठरते .



**आता आपण लिहू या :** तुमचे लिंग्वाणाचे कौशल्य अधिक उक्षित होण्यास हे लिहिणे महत्त्वाचे आहे . प्रत्येक पाठाच्या प्रत्येक मुद्दामुळे (प्रश्नोत्तरामुळे) लिहिण्याची संधी तुम्हाला मिळते . परिणामकारक व सर्ववाजूने लिहिण्याचे कौशल्य साधण्यासाठी लिंग्वाणाच्या कृतीचा सराव करा .



**तुम्ही काय शिकलात? :** ह्यामध्ये पाठातील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा सारांश दिला असतो . ह्याची उजलणी करण्यास आणि सारांश तयार करण्यास मदत होईल . तुम्ही त्यामध्ये तुमचे स्वतःचे मुद्दे घातलेत तर त्याचे स्वागतच होईल .



**चाचणी परीक्षेचे प्रश्न :** हे दिर्घ व लघु प्रकारचे प्रश्न असून ते तुम्हाला पाठातील प्रकरण समजून घेण्यास व त्याचा सराव करण्याची संधी देते .

**तुम्हाला माहीत आहे काय? :** ह्या चौकोनी रकान्यात ठळकपणे या विषयाची अतिरिक्त माहिती दिलेली असते . हे चौकोनी रकाने फार महत्त्वाचे असून त्याकडे विशेष लक्ष घावे . ते तुमचे मूल्यांकन करण्यासाठी नसून तुमचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत .

**उत्तरे :** तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे किती बरोबर लिहिली आहेत हे माहीत करण्यासाठी ह्या उत्तरांचा उपयोग होतो .

**वेब साईट :** ह्या वेबसाईटमुळे तुमच्या शिक्षणात वाढ करण्यास मदत होते . आवश्यक ती माहिती त्या पाठाच्या विषयात समाविष्ट केली असते, आणि तुम्ही आणग्याची जास्त माहिती मिळविण्यासाठी याचा संदर्भ घेऊ शकता .



## अभ्यासघटक

१

<b>भाग १ :</b>	<b>दैनंदिन जीवनातील गृहविज्ञान</b>	<b>युनीट ३ :</b>	<b>आपले आरोग्य</b>
पाठ १ :	गृहविज्ञान व त्याचे महत्त्व	पाठ ६ :	वातावरण
<b>युनीट २ :</b>	<b>आपले अन्न</b>	पाठ ७ :	आरोग्य
पाठ २ :	अन्न व आहारशास्त्र	पाठ ८ :	संसर्गजन्य आणि जीवनशैलीमुळे होणारे रोग
पाठ ३ :	आहार गट	<b>युनीट ४ :</b>	<b>आपले कपडे</b>
पाठ ४ :	अन्न शिजविण्याच्या पद्धती	पाठ ९ :	कपड्याची काळजी व निगा
पाठ ५ :	अन्न सुरक्षित ठेवणे (preservation)	पाठ १० :	धाग्यापासून कपड्यापर्यंत
		पाठ ११ :	कपड्याची सफाई करणे

२

<b>भाग २</b>	<b>माझे कुटुंब आणि मी</b>	<b>युनीट ७</b>	<b>वाढ व विकास</b>
<b>युनीट ५</b>	<b>आमचे घर</b>	पाठ १७	जीवनाची सुरवात
पाठ १२	घर बांधणी	पाठ १८	विकासाची संकल्पना
पाठ १३	घरातील सुरक्षितता	पाठ १९	माझे कुटुंब आणि मी
<b>युनीट ६</b>	<b>आपली साधनसंपत्ती</b>	पाठ २०	किंशोरावस्था : सौदर्य आणि आव्हाने
पाठ १४	साधनसंपत्तीची ओळख	<b>युनीट ८</b>	<b>आपली मूल्ये</b>
पाठ १५	समय व ऊर्जा यांचे व्यवस्थापन करणे	पाठ २१	दैनंदिन जीवनातील नितीशास्त्र
पाठ १६	उत्पन्नाचे व्यवस्थापन करणे .	पाठ ९	आपले हक्क व जवाबदाऱ्या
		पाठ २२	ग्राहक! सावध हो, सावध होतो

# अनुक्रमणिका

भाग १ : दैनंदिन जीवनातील गृहविज्ञान

पाठ १ : गृहविज्ञान व त्याचे महत्त्व

१

युनीट २ : आपले अन्न

पाठ २ : अन्न व आहारशास्त्र

१३

पाठ ३ : आहार गट

३६

पाठ ४ : अन्न शिजविण्याच्या पद्धती

५०

पाठ ५ : अन्न सुरक्षित ठेवणे (preservation)

७४

युनीट ३ : आपले आरोग्य

पाठ ६ : वातावरण

९३

पाठ ७ : आरोग्य

१०८

पाठ ८ : संसर्गजन्य आणि जीवनशैलीमुळे होणारे रोग

१२८

युनीट ४ : आपले कपडे

पाठ ९ : कपड्याची काळजी व निगा

१४२

पाठ १० : धाग्यापासून कपड्यापर्यंत

१६६

पाठ ११ : कपड्याची सफाई करणे

१८९



## गृह विज्ञान म्हणजे काय?

गृह विज्ञान हा विषय नावाप्रमाणेच घर, आरोग्य व घरात रहाणाऱ्या व्यक्तींच्या आनंदाशी निगडीत आहे. विशेष विषयाचे क्षेत्र लक्षात घेता गृहविज्ञानाचा आख्यलेला लिंगितार्थ अनुक्रमे शास्त्र व कला शाखेशी संबंधित आहे. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की गृहविज्ञान हे आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहे ज्यात तरुण अभ्यासकांना जीवनातील दोन महत्त्वाच्या ध्येयासाठी तयार केले जाते. ती म्हणजे घराची व कुटुंबाची काळजी घेणे व त्याच बरोबर जीवनाची वहिवाट किंवा उद्योगासाठी तयार केले जाते. त्यामुळे त्याची व्याप्ती फक्त घरात स्थैर्य आणणे नसून एग्वादा घरगुती धंदा / व्यवसाय करणे किंवा सल्लागारी करू शकतो.

आज पुरुष आणि स्त्रिया घराची आणि कुटुंबाची जवाबदारी बरोबरीने घेतात त्यांना तयारी करण्यासाठी व जीवन आरामदायी करण्यासाठी सारखा वेळ देण्याची गरज आहे. ह्या धड्यात तुम्ही शास्त्र आणि कला शाखेची व्याप्ती जाणून घेणार आहात आणि त्या मागची गृहविज्ञानाच्या वेगवेगळ्या संधी कशा उपलब्ध होती हे जाणून घेणार आहोत.



### उद्दिष्टे :

हा पाठ / धडा वाचल्यानंतर तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल.

- ❖ गृहविज्ञानाचा अर्थ आणि महत्त्व
- ❖ गृहविज्ञानाचा प्रासंगिकता पुरुष आणि स्त्रियांमध्ये सिद्ध करता येईल.
- ❖ गृहविज्ञानाची मुरक्कित पद्धती आणि उद्योगव्यवहारासंबंधिची वस्तुस्थिती मांडता येईल.
- ❖ गृहविज्ञानाचा अभ्या केल्यानंतर पाठशालेसंबंधी आणि उद्योगाच्या कोणत्या संधी उपलब्ध होतील हे समजेल.



### १०१ गृहविज्ञानाचा अर्थ

गृहविज्ञान किंवा गृहशास्त्र ह्यामध्ये आपल्या विषयी आपल्या घरासंबंधी, आपल्या कुटुंबातील व्यक्ती आणि साधनसंपत्ती याचा विचार केलेला आहे. ह्याचा मुख्य हेतू आपल्याला व आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त समाधान देण्याकरिता व शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या साधनसंपत्तीचा वापर करण्यासाठी आहे. "गृहविज्ञान म्हणजे आपली साधनसंपत्ती योग्य प्रमाणे वापरण्याची त्याचप्रमाणे आरोग्यदायी, आनंदी घर व यशस्वी कारकीर्द घडविण्याची कला आहे."

वरील व्याख्या वाचून तुमच्या लक्षात आले असेल की "कला" आणि "शास्त्र" ह्या दोन शब्दांचा वापर केला आहे, त्याचे कारण असे आहे की गृहविज्ञान योग्य तळेने वस्तू वापरून एक स्वरमेळाचा व परिपूर्ण असा चांगला परिणाम निर्माण करते व त्याचबरोवर शास्त्रोक्त पद्धतीने ज्ञान संपादन करून सौदर्य व सुमुत्रीपणाचा समतोल राग्यण्यास मदत करते. त्याचे आपण एक उदाहरण पाहू या!

गृहविज्ञान तुम्हाला, तुमच्या शरीराला आवश्यक पौष्टिक अन्नघटक व त्यांचे विविध कार्य काय असते हे शिकवते हे "शास्त्र" आहे आणि जेव्हा तुम्ही अन्नघटक योग्य प्रमाणात निवडून, आकर्षकपणे पदार्थ तयार करून तुमच्या कुटुंबाला वाढू शकता तेव्हा ती "कला" आहे.

घरातील सर्व व्यक्तींवरोवर अगदी लहान मुळे आणि वयोवृद्ध माणसांवरोवर योग्य तळेचा संवाद करता येणे हे महत्त्वाचे कौशल्य आहे आणि आपल्याला एक वाक्यतापूर्ण आंतरिक संबंध, आनंददायी सुखी जीवन जगण्यासाठीची आवश्यकता कौशल्ये गृहविज्ञानाचा अभ्यास करून शिकता येते.

गृहविज्ञानामधील महत्त्वाचा लिंगितार्य हा शुद्ध शास्त्रातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणिगुणधर्म शास्त्र, आरोग्यशास्त्राशी संवंधित आहेच त्याचबरोवर कला मधील अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानवजातीशास्त्र, मानसशास्त्र, समुदाय विकास, संप्रेषण, मिडिया आणि टेक्नॉलॉजी ह्यांच्याशीही निगडीत असल्यामुळे ते आंतरिकविद्याशाख्यांची क्षेत्र होते.

गृहविज्ञान हे कला आणि शास्त्राचे एकत्रिकरण आहे हे खच्या अर्थात खालील गोष्टी पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल.

- ❖ कुटुंबातील व्यक्तींवरोवर अंतव्यक्तीगत संवाद
- ❖ कुटुंबाची काळजी घेणे.
- ❖ तुम्ही कोणते अव खाता
- ❖ तुम्ही ज्या घरात राहता.
- ❖ तुम्ही जे वस्त्र घालता.
- ❖ तुम्ही जी साधनसंपत्ती वापरता.
- ❖ तुमच्या भोवतालाचे वातावरण आणि
- ❖ तुमचे कौशल्य आणि भौतिकवातावरण जे तुमची यशस्वी कारकीर्द घडवते.

## गृह विज्ञान म्हणजे काय?



कृती १.१ :

तुम्ही घरी ज्या, ज्या कृती करता त्या .

ग्राली दिलेल्यापैकी शास्त्र आणि कला ह्या विभागाणी करा . एक करून दाखवली आहे .

कृती	कला	शास्त्र
अंघोळ करणे	उत्साही व स्वच्छ वाटते .	<ul style="list-style-type: none"> <li>❖ शरीरावरची धाण निघते .</li> <li>❖ कातड्यावरची पोर / भोक उघडतात .</li> </ul>
नाष्टा तयार करणे	योग्य व आकर्षक मांडणी	<ul style="list-style-type: none"> <li>❖ योग्य अन्न निवडणे .</li> <li>❖ योग्य शिजवण्याची पद्धत वापरणे ज्यामुळे घटक कमी होत नाहीत .</li> <li>❖ अन्नाची पौष्टिक मूल्ये वाढविणे .</li> </ul>
कपडे धूणे		
धरात साफसफाई करणे		
वाण सामान घरेदी करणे .		
घरगुती उपकरणे वापरणे .		
मुलांची काळजी घेणे .		

### १.२ गृहविज्ञानाचा समर्पकपणा :

पारंपारिक भारतीय समाजाने स्त्रीया व पुरुष यांच्या कामाची क्षेत्रे वेगवेगळी आखलेली आहेत . परंतु बदलत्या सामाजिक आणि आर्थिक वातावरण लक्षात घेता, गृहव्यवस्थापनासाठी धरातील / कुटुंबातील इतर लोकांची ही साथ लागते . आज जास्तीत जास्त स्त्रिया नोकरी करतात किंवा घरीच एखादा जोड धंदा करतात म्हणून पुरुष प्रधान असे काही राहिले नाही किंवा अशा भूमिकेत अडकून राहता येत नाही . वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास करून योग्य तळ्हेने साधने वापरता येतात हेच गृहविज्ञानात सांगितले जाते . तुम्हाला एखादी समस्या असेल तर गृहविज्ञान ती सोडविण्यासाठी योग्य साधन उपलब्ध करून देते . हे

## विभाग १

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा



करण्यामुळे तुम्ही अधिक नियोजनबद्द आणि कार्यक्षम कार्य करू शकता . गृहविज्ञान हे नोकरीच्या संधी स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही निर्माण करतात शिवाय तुमचे घर आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये चांगलीच सुधारणा होते .

### गृहविज्ञान हे मूळे आणि मुली (दोघांसाठीही) आहे .

- ❖ दोघांनाही ह्या स्पर्धात्सक जगात यशस्वी व्हायचे असते .
- ❖ दोघांनाही घरातील जबाबदाच्या आणि कांमे करायची असतात .
- ❖ दोघांनाही संसाधनांचे व्यवस्थापन करावे लागते .
- ❖ काही समस्या असेल तर वरोवरीने घरातील इतर सदस्यांची मदत घेऊन सोडवावी लागते .
- ❖ गृहविज्ञान मुला मुलींसाठी विविध व्यवसायाच्या आणि पेशेवराच्या संधी उपलब्ध करून देते .
- ❖ एकत्रितपणे ज्ञान आणि कौशल्य ग्रहण केले तर जीवन स्तर वाढण्यास मदत होते .

गृहविज्ञानामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना वैयक्तिक समाधान मिळते, योग्य तज्ज्ञे आत्मसात केलेले कौशल्य वापरता येते आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही मदत होते . तुम्हाला घरगुती व्यवसाय जसे बूटिक, केटरिंग, पालणाघर इ. मुरु करता येते . या संबंधी अधिक माहिती पुढे घेणार आहोत .



कृती १.२ :

तुम्ही ह्या विधानांशी सहमत आहात का? तुमचे मत सांगा / कारणे द्या?

घटना	सहमत आहे / नाही	कारण
आजारी मुलाची काळजी फक्त आईच नीट घेऊ शकते .	सहमत नाही .	कोणीही ज्याच्या जवळ काळजी घेण्याचा दृष्टिकोन आहे ते वघू शकतात . स्त्री किंवा पुरुष ह्यांच्या भूमिकेत फरक नसतो . डॉक्टर पुरुष महिला पेशांट ची काळजी घेऊ शकतात .
इलिक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी फक्त पुरुषांनीच केली पाहिजेत .		
कपडे धूणे, इस्त्री करणे, कपड्यांच्या घड्या घालणे, आठवड्याचे कपडे हाताळणे फक्त वायकांनाच जमते .		
पैशाचे व्यवस्थापन फक्त पुरुषच चांगले करू शकतात .		



## गृह विज्ञान म्हणजे काय?

ह्यावरची तुमची मते तुमच्या मित्रमैत्रिंवरोवर चर्चा करा, त्यांची मते लक्षात घेऊन कोणता बदल तिने का त्याने करायचा ते ठरवा आणि का? ते सांगा.

### १.३ गृहविज्ञान 'एक पछत आणि पेशेवर'

- ❖ गृहविज्ञानात काही विशेष क्षेत्रे अभ्यासली जातात जसे की अन्न आणि आहार, संप्रेषण आणि विस्तारशिक्षण, संसाधन व्यवस्थापन, मानवी विकास, कापड आणि वस्त्रशास्त्र, आणण कुटुंबामध्ये वैयक्तिक आणि इतरांवरोवर नातेसंबंध चांगल्याप्रकारे कसे ठेवता येतील, शिवाय घराबाहेर इतर लोकांवरोवर चांगले सहसंबंध कसे ठेवायचे हे शिकतो, आपली साधने जसे की वेळ, शक्ती, पैसा याचे व्यवस्थापन शिकतो, त्याच वरोवर गृहविज्ञानाचा अभ्यास केल्यावर कुटुंबासाठी, समाजासाठी किंवा समाजातील दुर्लक्षित घटकाकडे आपली कौशल्ये कशी वापरता येतील हे ही शिकतो.
- ❖ आपण आपल्या पारंपारिक मूल्यांचे जतन करतो आणि आपल्या आईवडिलांच्या आजी आजोबांच्या अनुभवांचा वेळोवेळी आदर करतो. हा आदर असाच पुढेही चालू ठेवला पाहिजेत आणि त्याच्यासोबत नविन तंत्रज्ञान आणि त्याचे व्यवस्थापन तंत्र बदलत्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन २१ व्या शतकातील नवीन आव्हाने पेलायला शिकतो.
- ❖ गृहविज्ञानाचा अभ्यासकम हा दोन्ही "शास्त्र" आणि "कला" यांच्या एकत्रितपणे असल्यामुळे अधिक ताकदीचा ठरतो. ह्यामुळे विद्यार्थ्यांची ज्ञान आणि संकल्पना स्पष्ट होतेच शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी किंवा प्रसंगी ते वापरता ही येते. त्यामुळे गृहविज्ञानाचा अभ्यास केलेला विद्यार्थी हा इतरांपेक्षा एक पायरीवर असतो असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

### १.४ गृहविज्ञानातील विशेष क्षेत्रे :

#### गृहविज्ञान



अन्न आणि पोषण	संसाधन	वस्त्र आणि व्यवस्थापन	मानवी विकास	संप्रेषण आणि विस्तार
---------------	--------	-----------------------	-------------	----------------------

आतापर्यंतच्या अभ्यासात तुम्हाला लक्षात आले असेल की गृहविज्ञानाला किती महत्त्व आहे त्याची क्षेत्रे ५ भागांमध्ये विभागली गेली आहेत ती आता आपण पाहू या.

आज गृहविज्ञान एवढे पुढे गेले आहे की प्रत्येक क्षेत्राचे स्वतंत्र अशी विशेष क्षेत्रे आहेत. ज्यामध्ये पाठशालेच्या आणि उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्या पुढे दिल्या आहेत.

मुख्य क्षेत्र / शाखा	पुढील विशेष क्षेत्र
अन्न आणि पोषण	<ul style="list-style-type: none"> <li>❖ अन्न शास्त्र</li> <li>❖ किलनिकल न्यूट्रिशन आणि सामुदायिक पोषण शास्त्र</li> <li>❖ अन्न सेवा</li> </ul>

## विभाग १

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## गृह विज्ञान म्हणजे काय?

वस्त्र आणि पोषाग्र शास्त्र	<ul style="list-style-type: none"> <li>❖ क्लोटिंग कस्ट्रक्शन</li> <li>❖ टेक्टाइल सायन्स</li> <li>❖ टेक्टाइल डिझाईनिंग</li> <li>❖ गारमेंट डिझाईनिंग वस्त्र निर्मिती</li> <li>❖ वस्त्राची काळजी व निगा</li> </ul>
रिसोर्स मॅनेजमेंट / संसाधन व्यवस्थापन	<ul style="list-style-type: none"> <li>❖ संसाधन व्यवस्थापन</li> <li>❖ हौसिंग इक्वीपमेंट</li> <li>❖ इंटिरियर डिझाइन</li> <li>❖ ग्राहक शिक्षण</li> </ul>
मानव विकास	<ul style="list-style-type: none"> <li>❖ बाल कल्याण</li> <li>❖ किशोरावस्था, विवाह आणि कुटुंब मार्गदर्शन</li> <li>❖ वयोवृद्धांची काळजी</li> <li>❖ विशेषमुलांची काळजी</li> </ul>
संप्रेषण आणि विस्तार	<ul style="list-style-type: none"> <li>❖ मिडिया फॉर कम्युनिकेशन</li> <li>❖ कार्यक्रम नियोजन आणि मूल्यांकन</li> <li>❖ प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी</li> <li>❖ समुदाय सेवा संस्थेचे व्यवस्थापन</li> </ul>

वरील सर्व पर्याय हे उच्च शिक्षणासाठीचे आहेत. शाळेसाठी नाही भारतामध्ये गृह विज्ञानाची खूप कॉलेज आहेत जिथे गृहविज्ञानाचा अभ्यास करू शकता. गृह विज्ञानावर आधारित खूप व्होकेशनल कोर्स जसे की (क्रिएटिव एम्बॉयडरी) सृजनात्मक भरत काम, पूर्व प्राथमिक प्रशिक्षण इ. तुम्ही एन. आय. ओ. एस च्या वेबसाइटवरून [www.nos.org](http://www.nos.org) अधिक माहिती घेऊ शकता. ह्यात तुम्ही पदवीधर, उच्चपदवी, डॉक्टरेट असा पुढील अभ्यासही करू शकता ह्याची विविध ठिकाणी भारतामध्ये कॉलेज आहेत. (गृहविज्ञान कॉलेज) शिवाय दूर शिक्षणांतर्गत ही इनू IGNOU मध्ये ह्या संवंधीचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.



कृती १.३ :

ह्या पुस्तकाच्या मागे दिलेला गृहविज्ञानाचा अभ्यासक्रमाचा नोट अभ्यास करा. तुम्हाला त्यातील आवडणाऱ्या तीन क्षेत्रां (पाठशालसंबंधी) यादी करा.

.....

.....

.....

.....

## गृह विज्ञान म्हणजे काय?



पाठातील प्रश्न १०१

### १०. योग्य पर्याय निवडा.

- १) गृह विज्ञान म्हणजे .....
  - अ) आंतरिक संभाषण कौशल्य शिकणे .
  - ब) संसाधने योग्य प्रकारे वापरण्याची कला
  - क) एखादा उद्योग धंदा सुरु करण्यासाठी चे कौशल्य
  - ड) वरील सर्व पर्याय
- २) खालीलपैकी कोणते क्षेत्र गृहविज्ञानात येत नाही?
  - अ) अन्न शास्त्र
  - ब) वस्त्र निर्मिती
  - क) नर्सिंग
  - ड) इंटिरीयर डेकोरेशन

२० १०१ ४ हा भाग वाचून त्यामधू गृहविज्ञानाच्या अभ्यास केल्यामुळे तुम्हाला काही मदत होऊ शकते अशा चार गोष्टींची यादी करा.

- १)
- २)
- ३)
- ४)
- ५)

### १.५ गृहविज्ञानातील औद्योगिक संधी

गृहविज्ञानापासून मिळणाऱ्या विविध संधी वघण्याआधी आपण पगारी नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय ह्या संकल्पना समजल्या पाहिजेत, त्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. एक शिंपी जो स्वतःचे दुकान काढतो हा त्याचा स्वतःचा व्यवसाय होतो पण जेव्हा ती / तो एका वस्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यात काम करते / करतो तेव्हा त्यासाठी पगार घेते / घेतो. त्याला नोकरी असे म्हणतात. नोकरी तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करता आणि त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला त्या केलेल्या कामाचा पगार मिळतो. स्वतःचा व्यवसाय म्हणजे तो / ती त्याचे मालक असतात आणि तेच सर्व आर्थिक पासून अनेक गोष्टी वघतात.

तुम्ही आत्ताच वघितले आहे की गृहविज्ञानात पारंगत झाल्यावर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी करू शकता किंवा स्वतःचा उद्योग सुरु करून एक उद्योजक बनू शकता आणि ती कौशल्ये वापरू शकता.

पुढे तक्ता दिला आहे त्यात ज्ञान, कौशल्य आणि संधी

## विभाग १

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग १

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## गृह विज्ञान म्हणजे काय?

### तक्ता १.१ गृहविज्ञानातील विविध संधी

ज्ञान / कौशल्य	पगारी नोकरीची संधी	स्वतःचा व्यवसायामध्यल संधी
केटरिंग	<ul style="list-style-type: none"> <li>❖ कॅन्टिन मध्ये, हॉटेलमध्ये स्वयंपाकी</li> <li>❖ खानवळीत उपहारगृहात सेवक वर्ग</li> <li>❖ कॉफी चहाच्या दुकानात</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>❖ व्यवस्थापक खानावळ, उपहारगृह, हॉटेलचा मालक</li> <li>❖ घरातून दुसऱ्यांना जेवण पुरवणे, (डवे करणे)</li> <li>❖ छंद वर्ग चालवणे</li> </ul>
अन्न सुरक्षित ठेवणे / बेकरी मिठाईचे दुकान	<ul style="list-style-type: none"> <li>❖ अन्नाचे उत्पादन</li> <li>❖ सेवकांना प्रशिक्षण देणे.</li> <li>❖ एखाद्या केंद्राचा प्रमुख</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>❖ कारखान्याचा मालक</li> <li>❖ घरगुती अन्न तयार करून ठेणे .</li> <li>❖ छंद वर्ग चालविणे .</li> <li>❖ एखाद्या संस्थेला प्रशिक्षण देणे वाढपी तयार करणे स्वयंपाकी तयार करणे )</li> </ul>
अंतर्गत सजावट	<ul style="list-style-type: none"> <li>एखाद्या संस्थेत अंतर्गत रचनाकार</li> <li>❖ इंटीरीयर डेकोरेशन</li> <li>❖ घरातील लाकडी</li> <li>❖ दुकानातील सेवकवर्ग</li> <li>❖ छंद वर्ग घेणे .</li> <li>❖ शोकेस / विन्डो डिस्प्ले डिझाइन</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>❖ अंतर्गत रचनाकार</li> <li>❖ सामानाचा रचनाकार</li> <li>❖ छंद वर्ग घेणे</li> <li>❖ विन्डो डिस्प्ले डिझाइन</li> <li>❖ स्वतःचे दुकान / व्यवसाय करणे .</li> </ul>
कला व हस्त व्यवसाय	<ul style="list-style-type: none"> <li>❖ सरकारी बाजार पेठेतल दुकाने, शोरूम / पुरातन वस्तुचे दुकानातील सेवक वर्ग</li> <li>❖ कला व हस्त वस्तूचे रचनाकार</li> <li>❖ माल तयार करणारा सेवक वर्ग</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>❖ घरगुती हस्तव्यवसाय</li> <li>❖ छंद वर्ग चालवणे</li> </ul>
गृहव्यवस्थापन आणि लॉन्ड्री सेवा मॅनेजर	<ul style="list-style-type: none"> <li>❖ उपहार गृह / विश्राम</li> <li>❖ गृहातील सेवक वर्ग</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>❖ विश्रामगृह चालविणे .</li> <li>❖ कॉट वेसिस चालविणे (घर देणे)</li> <li>❖ कंत्राट देणे</li> </ul>

## गृह विज्ञान म्हणजे काय?

## विभाग १

दैनंदिन जीवनातील



टिपा

 ड्रेस डिझाइनिंग, वस्त्र निर्मिती,	<ul style="list-style-type: none"> <li>❖ उत्पादन केंद्र, परदेशात माल पाठवणे</li> <li>❖ वस्त्र उत्पादन मधील सेवक वर्ग</li> <li>❖ एग्राद्या बूटिक मधील सेवक वर्ग</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>❖ स्वतःचे बूटिक / दुकान</li> <li>❖ घरातून माल पुरविणे</li> <li>❖ छंद वर्ग घेणे.</li> </ul>
 शिक्षक	<ul style="list-style-type: none"> <li>बालवाडी / पाळणाघर / ज्ले सेंटरमध्ये नोकरी</li> <li>शाळेत / कॉलेज मध्ये शिक्षक</li> <li>पॉलिटेक्नीकला शिकवणे</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>❖ स्वतःचे पाळणाघर, बालवाडी</li> <li>❖ ज्ले सेंटर इ.</li> <li>❖ घरी शिकवणी घेणे.</li> <li>❖ गृहविज्ञानाचे क्लास चालवणे.</li> </ul>
 संप्रेषण आणि समुपदेशक	<ul style="list-style-type: none"> <li>❖ विस्तार विकास संस्थेमध्ये सेवक</li> <li>❖ समुपदेशक</li> <li>❖ सामाजिक उद्योजक</li> <li>❖ प्रशिक्षक</li> <li>❖ सार्वजनिक खात्यात सेवक</li> <li>❖ मानवी संवंध खात्यात सेवक</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>❖ संशोधक</li> <li>❖ विकास संस्था काढणे</li> <li>❖ मार्केट संशोधन एंजिनी</li> <li>❖ मीडिया प्रॉडक्शन आणि व्यवस्थापन</li> <li>❖ संप्रेषण आणि विकास सल्लागार</li> <li>❖ छोटे छो प्रशिक्षण कार्यक्रम घेणे (पेट, नाटक)</li> </ul>
 रिसोर्स मॅनेजर आणि ग्राहक शिक्षण	<ul style="list-style-type: none"> <li>❖ रीटेल दुकानातील सेवक</li> <li>❖ इंहेंट मॅनेजमेंट मधील सेवक</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>❖ इंहेंट मॅनेजर</li> <li>❖ पतपेढी चालवणे.</li> </ul>

१.१ तक्ता वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की नुसतेच सर्वांगीण विकास नाही तर, गृहविज्ञानाच्या अभ्यासामुळे तुम्ही पगारी नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय ही सुरु करू शकता जसे एग्राद्या बूटिक मध्ये काम करू शकता, छंद वर्ग चालवू शकता .

पण तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की यशस्वी होण्याकरिता भरपूर ज्ञान ग्रहण केले पाहिजे, सराव केला पाहिजे व अनुभव घेतले पाहिजे . शाळेच्या लेव्हल वर तुम्ही गृहविज्ञानाची वेसिक माहिती घेतली आहे . नोकरी / किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला विशेष प्राविष्य मिळवले पाहिजे . पुढील शिक्षण घेतले पाहिजे . एन . आ . ओ . एस . मध्ये सुख्ता व्होकेशनल कोर्सेस आहेत जे गृहविज्ञानाशी जोडणारे आहेत . त्या संबंधीची माहिती समुपदेशक देईल किंवा एन . आय . ओ . एस . च्या वेबसाईट वर मिळेल .

## विभाग १

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

गृह विज्ञान म्हणजे काय?



### पाठातील प्रश्न १.२

१. घराशी संवंधित स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या गृहविज्ञानातील चार संधींची उदाहरणे द्या.

- १) \_\_\_\_\_
- २) \_\_\_\_\_
- ३) \_\_\_\_\_
- ४) \_\_\_\_\_

२. गृहविज्ञानातील विशेष क्षेत्रातील पगारी नोकरीची प्रत्येकी एक संधी लिहा.

विशेष क्षेत्र	नोकरीची संधी
१) अन्न व पोषण	
२) रिसोर्स मॅनेजमेंट आणि डिझाइनिंग	
३) वस्त्र व वस्त्र उद्योग	
४) मानव विकास	
५) संप्रेषण आणि विस्तार	


३. व्यवसाय की नोकरी शोधून त्याच्या पुढ " ची खूण करा.

नं.		पगारी नोकरी	स्वतःचा व्यवसाय
१	पूर्व प्राथमिक शिक्षक		
२	स्वतःची घरगुती वस्तुंची शोरुम		
३	प्रॉडक्शन युनीट मध्ये सेवक		
४	सल्लागाराची सुविधा पुरविणारे		
५	संशोधनास मदत करणारे		
६	छंद वर्ग घेणे		
७	बुटिक चा मालक		
८	विश्रामगृहचा मॅनेजर		
९	शाळेत शिक्षक		
१०	विकास सल्लागार		

## गृह विज्ञान म्हणजे काय?



तुम्ही काय शिकलात?



## सहामही सराव

१. रोजच्या जीवानातील गृहविज्ञानाचे ज्ञान उपयुक्त कसे आहे हे १० ओळी चर्चा करा.
  २. गृहविज्ञानाची विशेष क्षेत्रे कोणती? प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे काय घेवू शकतो ते सांगा.
  ३. पगारी नोकरी व व्यवसायाच्या संधीच्या लोकासाठी असलेल्या गृहविज्ञानातील एका क्षेत्राची यादी करा.
  ४. गृहविज्ञानासंबंधी हे केलेले विधान चूक की वरोवर आहे ते वघा, काऱणे द्या. जर तुम्ही चूक असे लिहिले तर वरोवरला वरोवर लिहा. चूक असेल तर चूक लिहा.
- १) गृहविज्ञानाचा अभ्यास केल्यावर करियर करता येत नाही.
  - २) गृहविज्ञान हे स्त्री व पुरुष यांना घरातील द्विभूमिका घेण्यासाठी संधी देते.

## विभाग १

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग १

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

गृह विज्ञान म्हणजे काय?



पाठतील प्रश्नांची उत्तरे

१०१

१. १) ड २) क  
२. १) संसाधनांचा योग्य वापर २) मुंदर, मुव्यवस्थित ३) यशस्वी कारकीर्द

१०२ २.

- १) केटरिंग, घरगुती उत्पादन सेवा  
२) आंतर्गत सजावट आणि घरातील लाकडी सामान कारागीर  
३) वस्त्र / टेक्स्टाइल डिझाइन, स्वतःचे दुकान / बुटिक  
४) समाज सेवा, पाळणाघर चालविणे.  
५) संशोधक, संस्थेमध्ये सल्लागार

३) नोकरीच्यासंधी व्यवसायाच्या संधी

- १) २)  
३) ४)  
५) ६)  
७) ८)  
९) १०)

(i, iii, v, viii, ix) (ii, iv, vi, vii, x)



टिपा

३

## अब व त्यातील आहारसत्त्वे

आपण काल काय काय आहार घेतला याचा जरा विचार करा वरे! तुमच्या लक्षात येईल की आपण विविध प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ले आहेत. इतक्या वेगवेगळ्या पदार्थांची गरज का वरे असावी? हे अन्नपदार्थ आपल्याला कशाप्रकारे उपयोगी पडतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणणास या पाठात मिळतील.

**तत्का २.१ : आपण काल खाल्लेले पदार्थ**

न्याहारी	दुपारचे भोजन	संध्याकाळचा फराळ	रात्रीचे भोजन



उद्दिष्टे :

या पाठाच्या अध्ययनानंतर तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल.

- ❖ अन्नाची व्याख्या करणे आणि अन्नाच्या कार्याची यादी तयार करणे.
- ❖ निरनिराळी आहारसत्त्वे सांगणे. तसेच त्यांची प्राप्तिस्थाने, व महत्त्वाची कार्ये सांगणे.
- ❖ आहार व आहारातील पोषकद्रव्यांचे आरोग्यदायी जीवनातील महत्त्व सांगणे.
- ❖ ‘कुपोषण’ या शब्दाची व्याख्या सांगून त्याचे दुष्परिणाम सांगणे.
- ❖ “अभावाचे आजार” (कुपोषण) कसे टाळता येतील व झाल्यास त्यावरील उपाय योजना सुचविणे.

### २.१ अब व निरोगी जीवनासाठी त्याची गरज

अन्न आपली भूक भागविते व आपल्या डैनंदिन व्यवहारासाठी कार्यशक्ती पुरविते. आपल्या सामाजिक जीवनाचाही अन्न हा महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही ज्यावेळी तुमच्या मित्राच्या घरी जाता तेव्हा तुमचे स्वागत



एग्ब्रादा पदार्थ किंवा पेय देऊन केले जाते. म्हणजेच अन्न याप्रकारे सामाजिक कार्य करीत असते. तसेच आपण आपल्या घरापासून दूर असतो तेव्हा आपल्याला घरातील व्यक्तींची व आपल्या घरच्या अन्नाची आठवण येत असते. यावरुन तुमच्या लक्षात येईल की आपल्या जीवनात अन्नाला फार महत्वाचे स्थान आहे.

आता तुम्ही थोडक्यात अन्नाचे महत्व सांगू शकाल का? बरोबर! आपली भूक भागविणे, आनंद मिळविणे तसेच काही खास प्रसंग साजरे करणे यासाठी आपण अन्नाचे सेवन करतो. आता आपण अन्नाची विविध कार्य कोणती याचा अभ्यास करूया.

### २.१.१ अब काम करण्यासाठी ऊर्जा, कार्यशक्ती देते

आपल्याला काम करण्यासाठी कार्यशक्तीची गरज असते. चालणे, खेळणे, खाणे, घरातील व बाहेरील कामे करणे यासाठी आपल्याला कार्य शक्तीची गरज असते.



### आकृती २.१

### २.१.२ अब उर्तीच्या वाढीसाठी व झीज भरून काढण्यासाठी मदत करते

लहान बालाची वाढ होऊन त्याचे प्रौढ व्यक्तीमध्ये रुपांतर होते. आपल्या शरीराची वाढ व आपला आहार यांचा परस्पर संवंध असतो हे तुम्हाला माहीत आहे का? शरीर हजारो छोट्या छोट्या पेशींचे बनलेले असते. नवीन पेशींची निर्मिती होऊन शरीराची वाढ होते. या नवीन पेशींच्या निर्मितीसाठी अन्नाची आवश्यकता असते. कधीकधी पेशी मृत होतात किंवा जग्यामी होतात. अशावेळी नवीनपेशी मृत पेशींची जागा घेतात व झीज भरून काढतात. म्हणजेच अन्न केवळ वाढीलाच मदत करते असे नाही तर झीज भरून काढण्यासाठीही मदत करते.

### २.१.३ अब रोगांचा प्रतिकार करण्यास शक्ती देते

आपल्या सभोवती अनेक रोगजंतू असतात. या रोगजंतूंनी आपल्या शरीरात प्रवेश केला की आपण आजारी पडतो. आपण जे अन्न खातो त्यातून ह्या रोगजंतूंशी प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. पुन्हा सुस्थितीत येण्याचे सामर्थ्य अन्नातून मिळते.

### २.१.४ अब शरीरांतर्गत कार्य सुरक्षीत होण्यास मदत करते

विश्रांतीच्या अवस्थेतही आपल्याला उर्जेची गरज असते हे तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या शरीरातील काही अवयव सतत कार्यरत असतात. उदा. हृदयाचे रक्ताभिसरणाचे काम चालू असते. जठरात अन्नाचे पचन होत असते. फुफ्फुसे श्वासोच्छवास करीत असतात. यासाठी त्यांना कार्यशक्तीची गरज असते व ती अन्नातून पुरविली जाते.



### कृती २.१ :

अनुराधा, सोनाली, त्यांचा धाकटा भाऊ, आईवडील व त्यांचा कुत्रा असे अगदी आनंदी व सुखी कुटुंब होते. अचानक त्यांचे आईवडील व पाठोपाठ त्यांचा कुत्रा मृत्युमुखी पडले. कामानिमित भाऊही दुसऱ्या शहरात गेला. दोघी वहिणी अगदी उदास झाल्या व सुरवातीला नियमित आहार घेणे त्यांनी कमी केले.



टिपा

## अन्न व आहारसत्त्वे

हलूहळू पूर्णपणे आहार बंद केला . त्यांना अशक्तपणा आला व एकमेकींशी संवादही कमी झाला . शेवटी प्रचंड नैराश्य व अन्नाचा अभाव यासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले . अनुराधा कमालीच्या अन्नाच्या अभावामुळे मरण पावली . सोनाली जरी त्यातून बचावली तरी पुढे अनेक दिवस तिला डॉक्टर्स, नर्स स व समाजसेवकांची मदत घ्यावी लागली . नैराश्य व कुपोषण यातून सुधारण्यासाठी आहाराचे सेवन, नियोजन नियमित करावे लागले .

या घटनेचा विचार करा . अन्नाची विविध कार्य लक्षात घेऊन पुढील प्रश्नांची उत्तरे द्या .

१. या दोघी बहिर्णिंनी अन्न खाणे का कमी केले असेल?
२. तुम्ही दुःखी झाल्यावर किंवा राग आल्यावर अन्न खाणे टाळता का?

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की अन्नाची आपल्या शरीरात विविध कार्ये आहेत . त्या सर्वांची आपल्याला निरोगी जीवनासाठी गरज आहे .

### २.१.५ अन्न भूक भागविते व समाधान देते

आपण भूक भागविण्यासाठी अन्नाचे सेवन करतो . त्यामुळे आपल्याला मानसिक व भावनिक समाधान मिळते . म्हणूनच अन्न ही आपली सर्वात पहिली गरज आहे .

### २.१.६ सामाजिक कार्य

अन्न हा आपल्या सामाजिक जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे . त्यामुळे मित्रत्वाचे नाते निर्माण होण्यास मदत होते . म्हणूनच काही खास प्रसंगी आहारनियोजन करताना आपण विशेष काळजी घेतो . अशा प्रकारे अन्नामुळे सामाजिक जाणीव व वांधिलकी जपली जाते .

### २.१.७ मानसिक कार्य

सामाजिक कार्यावरोवर आपल्या भावनिक गरजा भागविण्यासाठी अन्नाची मदत होते . प्रेम, जिव्हाळा व सुरक्षिततेची भावना वाढीस लागते . स्तनपान करताना वाळाला भावनिक सुरक्षा लाभते . अन्नाची गरज ओळखून ती पूर्ण केल्यामुळे प्रेम, काळजी व आपुलकी व्यक्त होते . तसेच एकमेकांसोबत अन्नसेवन करणे हे मैत्रीचे व स्वीकार करण्याचे घोतक आहे .

## २.२ आहार व आहारसत्त्वे

आपण खाल्लेल्या अन्नाचे नेमके काय होते? त्यापासून आपल्याला कार्यशक्ती कशी मिळते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आता आपण अन्न, त्याची कार्ये यामागील शास्त्र काय आहे ते जाणून घेऊ . ‘पोषण’ या शब्दाची आपण पुढीलप्रमाणे व्याख्या करू शकतो . “पोषण हे असे शास्त्र आहे की ज्यामुळे आपल्याला अन्न शरीरात गेल्यावर त्याचे पुढे काय होते हे समजते.” अन्नाचे पचन कसे होते व त्याच्या आपल्या शरीराला कशाप्रकारे उपयोग होतो? लहान वाळाची वाढ प्रौढ व्यक्तींमध्ये व नंतर वृद्धपणांकडे कशी होते?

आपण जे अन्न खातो त्यात पुष्कळ रासायनिक पदार्थ असतात . ह्या रासायनिक पदार्थांना “आहार सत्त्वे” असे म्हणतात . आपण असे म्हणू शकतो की ही आहारसत्त्वे आपल्या डोळ्यांना न दिसणारी रसायने असून तो आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत . या आहारसत्त्वांना वेगवेगळी नावे आहेत व आपल्या शरीरात त्यांची वेगवेगळी कार्ये आहेत .



टिपा

## आपल्या आहारातील आहारसत्त्वे \*

- ❖ कर्बोदके
- ❖ प्रथिने
- ❖ स्निग्ध पदार्थ
- ❖ जीवनसत्त्वे
- ❖ खनिजे
- ❖ तंतूमय पदार्थ
- ❖ पाणी

### २.३ आहारसत्त्वांची कार्ये व प्राप्तिस्थाने :

आता आपण आहारसत्त्वांची कार्ये व प्राप्तिस्थाने यांची माहिती घेऊ

#### २.३.१ कर्बोदके


एग्ग्राद्या वाहनासाठी जशी इंधनाची गरज असते तितकीच गरज कर्बोदकांची आपल्या शरीराला असते. जसे इंधनामुळे गाडी चालते तसेच आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा कर्बोदके पुरवितात. कोणते अन्नपदार्थ आपल्याला कर्बोदके पुरवितात?

बटाटे, तांदूळ व गोड पदार्थ कर्बोदके पुरवितात कर्बोदकांचे दोन प्रकार आहेत. ते म्हणजे शर्करा व स्टार्च (पिष्टमय पदार्थ)

**शर्करा :** यालाच साथी कर्बोदके असेही म्हणतात, फळे, साखर, मध यामध्ये शर्करा असते.

**स्टार्च :** याला संतृप्त (Complex) शर्करा असेही म्हणतात. वनस्पती स्टार्चच्या रूपात ऊर्जा साठवितात. आपण ज्यावेळी स्टार्चयुक्त वनस्पतीजन्य पदार्थ खातो तेव्हा या स्टार्चचे विघटन ग्लुकोजमध्ये होते. ग्लुकोज रक्तात शोषले जाते व शरीराला ऊर्जा पुरविते. काही अन्नपदार्थ आपल्याला स्टार्चच्या स्वरूपात ऊर्जा पुरवितात. तृणधान्ये, एकदल धान्ये, बटाटा, रताळी हे ते पदार्थ होय. काही पदार्थ शकरेच्या स्वरूपात कर्बोदके पुरवितात. उदा. साखर, मध, गुळ, जॅम.

१ ग्रॅम कर्बोदकापासून ४ किलोकॅलरी एवढी ऊर्जा मिळते. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला दर दिवसाला ४०० ते ४२० ग्रॅम कर्बोदकांची गरज असते.

कर्बोदकांचे कार्य	प्राप्तिस्थाने
<ol style="list-style-type: none"> <li>१) कार्यशक्ती देणे व समाधान देणे.</li> <li>२) अन्नाचा मुख्य भाग वाढविणे.</li> <li>३) प्रथिनांना त्यांची कार्ये करण्यासाठी सवलत देणे.</li> <li>४) अन्न चविष्ट करणे.</li> </ol>	<p>गहू, तांदू, बाजरी, मका यांसारग्वी धान्ये बटाटे, रताळी, अरवी, साखर, मध, गुळ, मुरंबा यांसारग्वे गोड पदार्थ</p> 

### २.३.२ प्रथिने

स्नायू बळकट करणे, नवीन पेशींची निर्मिती करणे, जुन्या व नादुरुस्त, अशक्त पेशींची जागा भरून काढणे यासाठी प्रथिनांची गरज असते. आपले स्नायू, इंद्रिये व रक्त हे मोठ्या प्रमाणात प्रथिनांपासून बनलेले असतात. आपल्या अन्नात प्रथिनांचा समावेश नसेल तर नवीन पेशी व नादुरुस्त पेशींची जागा भरून काढणे हे कार्य होणार नाही. आपल्या आहारात वनस्पतीजन्य तसेच प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश असतो.

प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना ‘प्राणिजन्य प्रथिने’ असे म्हणतात व वनस्पतीपासून मिळणाऱ्या प्रथिनांना वनस्पतीजन्य प्रथिने म्हणतात. १ ग्रॅम प्रथिनांपासून ४ किलोकॉलरी (k cal.) ऊर्जा म्हणतात. प्रौढ व्यक्तीला त्याच्या शरीराच्या प्रत्येक किलोला १ ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. उदा. जर शिवालीचे वजन ५२ kg असेल तर तिला प्रत्येक दिवशी ५२ ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता आहे.


प्रथिनांची कार्ये	प्राप्तिस्थाने
<ol style="list-style-type: none"> <li>१) शरीरात नवीन पेशींची निर्मिती करणे.</li> <li>२) जुन्या व झिजलेल्या पेशींची दुरुस्ती करणे. झीज भरून काढणे.</li> <li>३) जग्वामा भरून काढण्यास मदत करणे.</li> <li>४) रक्त, ग्रंथीरस (संप्रेरके)</li> </ol> <p>विकर तयार करणे.</p>	<p><b>प्राणिजन्य प्राप्तिस्थाने</b></p> <p>मांस, अंडी, दूध, दही, चीज इ.</p>  <p><b>वनस्पतीजन्य प्राप्तिस्थाने</b></p> <p>सर्व डाळी, तृणधान्ये, वाटाणा, सोयाविन, सर्व छिद्रल धान्ये, शेंगदाणे इ.</p> 



### कृती २.२ :

तुमच्या स्वतःची प्रथिनांची गरज किती आहे ते ओळखा. तसेच तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही गरज ओलग्यान खालील तक्ता भरा.

व्यक्ती	वजन (कि. ग्रॅम)	प्रत्येक दिवसाची प्रथिनांची आवश्यकता
तुम्ही स्वतः		
वडील		
आई		
भाऊ / वहीण		



### टिपा



टिपा

### २.३.३ स्निग्ध पदार्थ

१ ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून आपल्या १ किलो कॉलरी ऊर्जा मिळते. प्राण्यांपासून मिळणाऱ्या स्निग्धपदार्थांना ‘प्राणिज स्निग्ध’ व वनस्पतींपासून मिळणाऱ्या स्निग्धपदार्थांना ‘वनस्पतीज स्निग्ध’ असे म्हणतात. कर्बा दकोंपेक्षा स्निग्धपदार्थांपासून जास्त ऊर्जा मिळत असली तरी आपण स्निग्ध पदार्थाचा समावेश खूप कमी करतो आणि म्हणूनच स्निग्धपदार्थ हे कार्यशक्तीचे प्रमुख प्राप्तिस्थान होऊ शकत नाही. अन्नात स्निग्धांचे प्रमाण जास्त झाल्यास स्थूलता येते. प्रौढ व्यक्तीला दिवसाला फक्त ३० ग्रॅम (२ छोटे चहाचे चमचे) स्निग्धांची गरज असते. चॉकलेट, विस्कीटे, भजी, सामोसे यांमध्ये फक्त स्निग्धपदार्थ असतात हे आपल्याला माहिती आहे का?

स्निग्धांची कार्ये	प्राप्तिस्थाने
<ul style="list-style-type: none"> <li>❖ शरीराला कार्यशक्ती पुरविणे.</li> <li>❖ शरीर उबदार ठेवण्यास मदत करते.</li> <li>❖ अ, ड, ई व क या स्निग्धात विद्राव्य असलेल्या जीवनसत्त्वांचा उपयोग करून घेणे.</li> <li>❖ हृदय, यकृत यांसारख्या नाजूक अवयवांना संरीण देणे व आपल्या शरीराचा सांगाडा व स्नायू यांच्यावर संरक्षक थर देणे.</li> <li>❖ अन्नाची रुची वाढविणे.</li> </ul>	<p>लोणी, तूप, शेंगदाणा तेल, खोबरेल तेल,</p> 



### कृती २.३ :

तुमच्या कुटुंबातील एका महिन्याच्या तेलाचा व तुपाचा वापर किती आहे ते जाणून घ्या. त्यावरून एका दिवसाचा वापर काढा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या लक्षात घेऊन ते प्रमाण पुरेसे आहे की नाही हे ठरवा. खाली दिलेल्या नमुन्याप्रमाणे या गोष्टींची नोंद करा.

एका महिन्यातील तेलाचा वापर ..... (कि.ग्रॅम / लिटर)

एका महिन्यातील तुपाचा वापर ..... (कि.ग्रॅम / लिटर)

कुटुंबातील सदस्यांची संख्या .....

प्रत्येक व्यक्तीचे वापराचे प्रमाण ..... एका महिन्याचे.

प्रत्येक व्यक्तीचे एक दिवसाचे वापराचे प्रमाण .....

**टीप :**

स्निग्धांचा वापर = एकूण वापर / सदस्यांची संख्या

१ लिटर तेल = अंदाजे ९१० ग्रॅम



पाठातील प्रश्न २.१

१. आहार सेवन करण्यामागची चार कारणे लिहा.

---



---



---



---

२. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा.

- |  |  |
|--|--|
| अ) शरीरातील प्रथिनांचे मुख्य कार्य स्फुणजे                   | अ) काम व खेळ यांसाठी कार्यशक्ती पुरविणे. |
| ब) स्निग्धपदार्थ ऊर्जा पुरविण्याव्यतिरिक्त यासाठी मदत करतात. | ब) उर्तींची वाढ व झीज भरून काढणे.        |
| क) कर्वादकांची आवश्यकता असते.                                | क) अन्न जाविष्ट करणे.                    |
|  | ड) शरीरातील नाजूक अवयवांचे संरक्षण करणे. |

३. खालील पदार्थांमधील प्रमुख आहारसत्त्वांची नावे लिहा.

अन्नपदार्थ	आहारसत्त्व	अन्नपदार्थ	आहारसत्त्व
अ) माशांचे तेल		ब) लोणी	
क) वनस्पती तूप		ड) चीज	
इ) डाळी		फ) मांस	
च) दूध		छ) गूळ	
ज) गहू		झ) अंडी	
त) रताळी		थ) मोहरीचे चेल	

४. कोडियाचा वापर करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

ए	क	द	ल	धा	न्ये
म	ट	र	बा	क	र्वो
स्नि	ग्ध	प्र	क	ब	णी
लो	क	थि	पा	टा	ग
द	म	ने	ज	टा	व



टिपा



- अ) सर्वात जास्त कार्यशक्ती देणारा अन्नघटक
- ब) अंड्यामध्ये विपुल प्रमाणात आढळणारे आहारसत्त्व
- क) रोजच्या आहारातील उर्जेचे प्राप्तिस्थान
- ड) कर्बोर्डिंगचे प्राप्तिस्थान

#### २.३.४ खनिजे ' क्षार

क्षार शरीरातील सर्व पेशीमध्ये व द्रवांमध्ये आढळते.

कॅल्शियम व फॉस्फरस ही खनिजे हाडे व दात यात सापडतात .

लोह हे खनिज रक्तामध्ये सापडते . लाल रंगाच्या हिमोग्लोबिनच्या ते एक महत्त्वाचा भाग असते . खनिजे अन्नातील क्षारांमध्ये असतात .

कॅल्शियम व फॉस्फरस हे श्रेष्ठ क्षार आहेत . आपल्या शरीरात हाडांमध्ये व दातांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असतात .

लोह व आयोडीन शरीरात फार कमी प्रमाणात आढळतात . म्हणून त्यांना 'अतिसूक्ष्म खनिजे' म्हणतात .

दहा वर्षाचा अजय व त्याची आठ वर्षांची बहीण प्रियंका त्यांच्या आईला विचारतात की ती त्यांना दूध व हिरव्या पालेभाज्या खाण्याचा आग्रह का करते ? त्यांच्या आईने त्यांना त्यांचे बालपणीचे फोटो दाखविले ते पाहून मुलांना फारच गंमत वाटली . त्यांनी आईला विचारले की आस्ती इतके मोठे, उंच कसे काय झालो ? दूध व हिरव्या भाज्या आहारात घेतल्यामुळे त्यांच्या वाढीस मदत झाली हे आईने त्यांना समजावून सांगितले .

दूध व हिरव्या पालेभाज्यांमध्ये कोणते घटक असावेत की ज्यांची अजय व प्रियांकाच्या वाढीला मदत झाली ? खनिजे आपल्या शरीरात कोणते कार्य करतात याचा तुम्ही कधी विचार केला आहात का ?

खनिजांची कार्ये	प्राप्तिस्थाने
<ul style="list-style-type: none"> <li>❖ शरीराची वाढ व हाटे बळकट करणे .</li> <li>❖ शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राखणे</li> <li>❖ स्नायूंचे आकुंचन</li> <li>❖ मज्जातंतूचे कार्य सुरक्षीत ठेवणे व जरूरीप्रमाणे रक्त गोठण्यास गुठळ्या तयार करण्यास मदत करणे .</li> </ul>	<p>दूध</p>  <p>हिरव्या भाज्या, पालेभाज्या</p>

#### अ) कॅल्शियम

आपल्या दैनंदिन आहारात कॅल्शियमचा समावेश खालील कारणांसाठी जरूरी असतो .

#### कार्ये

१. हाडांच्या वाढीसाठी आणि बळकटीसाठी मदत करते .



टिपा

२. दात निरोगी व बळकट होतात .
३. रक्ताची गुठळी होण्यास कॅल्शियम मदत करते . जखम झाल्यावर जेव्हा रक्तस्वाव होऊ लागतो तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की काही वेळातच रक्त वाहायचे थांबते व जग्बमेवर खपली धरते . यालाच रक्ताची गुठळी होणे म्हणतात . यासाठी कॅल्शियमची गरज असते . रक्ताची गुठळी होण्याच्या क्रियेमुळे प्राण वाढू शकतात .
४. स्नायूंच्या हालचालीसाठी त्याची मदत होते . लहानपणात शरीराची योग्य वाढ होण्यासाठी कॅल्शियमची विपुल प्रमाणात गरज असते . गरोदर श्रियांनासुद्धा गर्भाच्या योग्य वाढीसाठी कॅल्शियमची जास्त प्रमाणात गरज असते . वृद्धपणी कॅल्शियम कमी प्रमाणात शोपले जाते . म्हणून वृद्धांच्या कॅल्शियमच्या गरजांबाबत आपण जागरूक असले पाहिजे .

#### प्राप्तिस्थाने :

१. दूध व दुग्धजन्य पदार्थ<sup>१</sup> पनीर, चीज, दही, लस्सी ताक इ . ही कॅल्शियमची सर्वोत्तम प्राप्तिस्थाने आहेत .
२. हिरव्या पालेभाज्या उदा . पालक, मेथी, कढीलिंब कोथिंबीर ही सुद्धा कॅल्शियमची चांगली प्राप्तिस्थाने आहेत .

#### लोह

##### कायरे

लोह हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे . हिमोगलोबिन या रक्तातील घटकाच्या निर्मितीसाठी यांची आवश्यकता असते . हिमोगलोबिन शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजनचा पुरवठा करते . पौगंडावस्थेतील (१० ते १९ वर्षे) मुलांची लोहाची गरज खूपच वाढते हे तुम्हाला माहीत आहे का ? विशेषत : मुलींची ! आपल्या रोजच्या आहारात लोहयुक्त पदार्थाचा समावेश करणे फारच जरूरीचे आहे .



#### प्राप्तिस्थाने :

१. हिरव्या पालेभाज्या<sup>२</sup> उदा . पालक, मेथी, मोहरीचे पाने, पुदिना इ .
२. एकदल व छिदल धान्ये
३. यकृत, हृदय, मूत्रपिंड व अंड्याचा बलक
४. गूळ
५. खवजूर, डाळीब



### कृती २.३ :

आवळा हे लोहाचे सर्वोत्तम प्राप्तिस्थान आहे. रोजच्या आहारात लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी हे अगदी कमी खर्चिक साधन आहे. आवळा आपण दररोज खाऊ शकतो. आवळ्यापासून बनविलेल्या दोन अन्नपदार्थांची नावे लिहा.

### आयोडिन :

आपल्या मेंदूचे कार्य योग्य प्रकारे चालणे व शरीराची योग्य वाढ होणे यासाठी आयोडिनची आवश्यकता असते. आयोडिनच्या कमतरतेमुळे क्रिटेनिझम नावाचा रोग होतो.

### कार्य :

कंठस्था ग्रंथीचे (Thyroid glands) कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी आपल्याला आयोडिनची गरज असते.

### प्राप्तिस्थाने :

- ❖ मासे व सागरी वनस्पतीसारखे समुद्रजन्य पदार्थ
- ❖ आयोडिनने समृद्ध असणाऱ्या जमिनीत उगवणाऱ्या वनस्पती
- ❖ आयोडिनयुक्त मीठ

### क्रिटेनिझम ह्या आजारात शारीरिक



आकृती २.३

अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्म पोषकद्रव्ये मिसळून त्याचा दर्जा वाढविणे (enrichment) या क्रियेला “अन्नाचे संतुप्तीकरण” (food fortification) असे म्हणतात. याची माहिती आपण पाठक. ४ मध्ये घेऊ.


### २.३.५ जीवनसत्त्वे

आपल्याला जीवनसत्त्वे अत्यन्त प्रमाणात जरुरी असतात पण आपल्या शरीराचे कार्य सुरक्षित चालण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. जीवनसत्त्वे शरीरात तयार होत नाहीत, त्यामुळे ती आपल्या आहारातून पुरवावी लागतात. जीवनसत्त्वांचे दोन भागात वर्गीकरण केले आहे. ते त्यांच्या पाण्यात किंवा स्निग्ध पदार्थात विरघळण्याच्या क्रियेवर अवलंबून आहे.

- ❖ जी जीवनसत्त्वे स्निग्ध पदार्थात विरघळतात त्यांना स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्त्वे म्हणतात. उदा. जीवनसत्त्व अ, ड, इ, क.
- ❖ पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांना पाण्यात विद्राव्य जीवनसत्त्वे म्हणतात. उदा. व, क ही जीवनसत्त्वे.

जीवनसत्त्वांची प्राप्तिस्थाने व कार्य याची माहिती आपल्याला तक्ता २.२ मध्ये मिळेल.

तत्त्वा क्र. २०२

जीवनसत्त्व	कार्ये	प्राप्तिस्थाने	अभावाचे आजार
I स्निग्ध पदार्थात विद्राव्य जीवनसत्त्व १ अ जीवनसत्त्व	<ul style="list-style-type: none"> <li>❖ मंद प्रकाशात स्पष्ट दिसण्यासाठी</li> <li>❖ त्वचा निरोगी ठेवण्यासाठी</li> <li>❖ योग्य वाढ व विकासासाठी</li> <li>❖ रोगजंतूंचा प्रतिकार करण्यासाठी</li> </ul>	 <p>भाज्या, फळे (विशेषतः पिवळी) दूध, चीज, अंड्याचा बलक, लोणी, तूप यकृत, हिरव्या पालेभाज्या</p>	रातांधळे पणा
२ ड जीवनसत्त्व	फॉस्फरस व कॅल्शियम ह्या ख्रनिजांबरोबर दात व हाडे बळकट करण्याचे काम करते.	 <p>तेलयुक्त मासे, दूधल चीज, लोणी इ. सूर्यप्रकाशात आपले शरीर जीवनसत्त्व मडफ तयार करू शकते.</p>	लहान मुलांमध्य मुडदूस हा आजार व प्रौढांमध्य हाडांचा ठिसूलपणा .
३ ई जीवनसत्त्व	पेशीना मृत होण्यापासून वाचविते. विषांचा प्रतिकार करणारे (अर्लीर्नुवशलीं) आहे.	 <p>छिदल हाळी व धान्ये</p>	
४ क जीवनसत्त्व	रक्ताची गुठळी करण्यास मदत करते.	 <p>हिरव्या पालेभाज्या</p>	



टिपा



टिपा

<b>II पाण्यात विद्राव</b>			
<b>५ ब गटातील जीवनसत्य (ईउश्चिशु)</b>	शरीराला कार्यशक्तीचा वापर करण्यास मदत करते . पचनसंस्था मुरळीत करते .	डाळी, गहू, तांदूळ, एकदल धान्य इ.	
<b>६ क जीवनसत्य</b>	सर्व पेशींना एकत्र धरून ठेवण्यास मकफ जीवन सत्याची आवश्यकता असते . त्वचा हिरड्या व दात निरोगी राहतात .	फळे, पालेभाज्या वटाटे, मोड आलेली कडधान्ये पेरु, आवळा ही उत्तम प्राप्तिस्थाने आहेत .	स्कर्वर्फी



पाठातील प्रश्न २.२

१. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा .
    १. कॅल्शियमची गरज यासाठी असते '
      - अ) अन्नाची चव सुधारणे
      - इ) बळकट दात
    २. लोहाचे सर्वोत्तम प्राप्तिस्थान '
      - अ) आयोडिनयुक्त मीठ
      - इ) हिरव्या पालेभाज्या
    ३. संतृप्तीकृत (fortified) मिठात आढळते .
      - अ) लोह
      - इ) कॅल्शियम
    ४. आयोडिनच्या अभावाच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीने खालील पदार्थ सेवन केले पाहिजेत .
      - अ) समुद्रजन्य अन्न
      - इ) दुग्धजन्य पदार्थ
    ५. स्नायूंच्या हालचालीसाठी यांची आवश्यकता असतेच .
      - अ) आयोडिन
      - इ) कॅल्शियम
- |                         |                      |
|-------------------------|----------------------|
| अ) सुदृढ हाडे           | आ) दूध               |
| इ) रक्ताची गुठळी होणे . | ई) गहू               |
| आ) आयोडिन               | ई) वरील सर्व         |
| आ) कंदमुळे              | ई) तंतुमय अन्नपदार्थ |
| आ) लोह                  | ई) वरील सर्व         |



टिपा

२. खाली दिलेल्या पर्यायातून स्थिरधात विरघळणाऱ्या जीवनसत्त्वापुढे (✓) अशी खूण करा.

- अ) 'अ' जीवनसत्त्व
- आ) 'ब' जीवनसत्त्व
- इ) 'क' जीवनसत्त्व
- ई) 'ड' जीवनसत्त्व

३. खाली दिलेल्या तुम्हाला कोणती जीवनसत्त्व मिळतील?

- |                       |                          |
|-----------------------|--------------------------|
| १) आवळा               | २) गाजर                  |
| ३) एकदल धान्ये        | ४) अंडी                  |
| ५) माशांचे तेल        | ६) हिरव्या पालेभाज्या    |
| ७) मोड आलेली कडधान्ये | ८) त्वचेवरील सूर्यप्रकाश |
| ९) दूध                | १०) लोणी                 |
| ११) भोपळा             | १२) यकृत                 |

४. गाळलेल्या जागा भरा.

१. जीवनसत्त्व 'ड' ..... च्या सान्निध्यात ..... मध्ये तयार होते.
२. ..... निरागी ठेवणे हे 'अ' जीवनसत्त्वरचे एक कार्य आहे.
३. हिरड्या व दात निरागी ठेवण्यासाठी आपण ..... घेतले पाहिजे.
४. हाडे व दात बळकट ठेवण्यासाठी ..... जीवनसत्त्वाची गरज असते.

#### २.४ आहारातील तंतुमय पदार्थ

श्रुतीची आजी नेहमी उत्साही व आनंदी असते. परंतु गेले तीन दिवस तिला शौचाला झाले नव्हते म्हणून ती अस्वर्थ होती. तिच्या लक्षात आले की गेल्या दोर्नीन दिवसात तिने आहारात ताजी फळे, भाज्या व भरपूर पाणी गेतलेले नाही. ताजी फळे व भाज्यांमधील तंतुमय पदार्थ मलावरोधाचा प्रतिवंध करतात. आहारातील तंतुमय पदार्थाना कोंडा असेही म्हणतात. ही अज्ञामधील न पचणारी कर्वादके आहेत. तंतुमय पदार्थ फक्त वनस्पतीजन्य अज्ञातच असतात.

मलावरोध म्हणजे आतड्यांची कमी किंवा जड हालचाल ज्यमुळे मला बाहेर पडण्यास प्रतिवंध होतो.

जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असलेले अब :

- ❖ गळ्याचे पीठ, दलिया
- ❖ पेसू, संफरचंद, अननस, केळी ही फळे.
- ❖ चणे, डाळी, राजमा इ.
- ❖ वाटाणे, शेंगा, गाजर, फुलकोवी, हिरव्या पालेभाज्या.



टिपा

## अब व आहारसत्ये

अन्नपदार्थावर प्रक्रिया केल्यामुळे त्यातील तंतुमय पदार्थ जीवनसत्ये, खनिजे नाश पावतात. उदा. हातसडीच्या तांदुळात प्रक्रिया केलेल्या (polished) तांदुळापेक्षा जास्त तंतुमय पदार्थ असतात. आणग्यांनी इतर काही उदाहरणे वधू. गव्हाच्या पिठाचा आपण रोजच्या आहारात समावेश करतो. काहीजण प्रथम ते पीठ चाळून घेतात व नंतर त्याच्या चपात्या करतात. या कियेमध्ये तंतुयुक्त गव्हाचा कोँडा आपण टाकून देतो. यामुळे त्या पिठातील तंतुचे प्रमाण कमी होते. फलांच्या व भाज्यांच्या सालीमध्येसुख्दा भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात.

तंतुमय पदार्थ आपल्या शरीरात अनेक आवश्यक कार्ये करतात.

- ❖ त्यामुळे मलाचे प्रमाण व नरमपणा वाढतो व मल साफ होण्यास मदत होते.
- ❖ ज्या आहारात तंतुचे प्रमाण जास्त असते ते अन्नपदार्थ जास्त चावावे लागतात व त्यामुळे जास्त समाधान मिळते.

**तृप्ती :** समाधान विशेषतः  
आहाराच्या बाबतीत, ज्यामुळे  
अतिरिक्त ग्राणे टाळले जाते.

भरपूर तंतुयुक्त पदार्थ खाण्याने खालील रोग होत नाहीत.

- ❖ मलावरोध
- ❖ मोट्या आतडीयाचा कर्करोग
- ❖ मधुमेह
- ❖ स्थूलता



### कृती २.४ :

तुम्ही काल काय आहार घेतला ते आठवा व त्यातील तंतुमय पदार्थाची यादी तयार करा.

---



---



---

### २.५ पाणी

मोहनयी आई मे महिन्यात राजस्थानमधील जयपूरला कामानिमित्त निघाली होती. फराळाच्या डब्बावरोवर तिने पाण्याच्या दोन वाटल्याही घेतल्या. पाण्याची वाटली घेण्याचे कारण मोहनने विचारले तेव्हा तिने त्याला समजावले की उन्हाळ्यात आपल्याला ग्वूप घास येतो. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. ही तूट भरून काढण्यासाठी आपण भरपूर पाणी प्यायले पाहिजे. ही गरज भागवण्यासाठी



## अन्न व आहारसत्त्वे

आपण ताक, लस्सी, दूध, फळांचा रस हे घेऊ शकतो. याउलट हिवाळ्यात आपल्या शरीराची पाण्याची गरज वरीच कमी असते.

ऋतुमानानुसार पाण्याची गरज बदलते हे मोहनच्या लक्षात आले. आपण साधारणपणे ₹१० ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

पाणी हे पोषक आहारसत्त्व नसले तरी आपल्या शरीराला ते आवश्यक आहे.

- ❖ पाणी शरीरातील सर्व द्रवपदार्थाचा मुख्य घटक आहे.
- ❖ ते अन्न पचविण्यास मदत करते व निरनिराळ्या पेशीपर्यंत आहारसत्त्वे वाहून नेते.
- ❖ शरीराचे तापमान कायम राखण्यास मदत करते. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील उण्णता बाहेर पडते.
- ❖ शरीराला नको असलेले, टाकाऊ पदार्थ लघवीच्या रूपात बाहेर टाकण्यास पाणी मदत करते.



### कृती २.५ :

६८ तास पाणी न पिता तुमच्या लघवीचा रंग बघा त्यानंतर दर अध्या तासाने पाणी प्या व पुन्हा लघवीच्या रंगाचे निरीक्षण करा.

पाणी पिण्यामधील कालावधी	रंग
६८ तासांनंतर (सकाळी उठल्यावरोबर)	
दर १/२ तासाने पाणी घेतल्यानंतर	



### पाठातील प्रश्न २.३

खालील विधाने सत्य / असत्य लिहा. सत्य असल्यास स्पष्टीकरण द्या.

१. आहारात तंतुमय पदार्थाची आवश्यकता नसते.

२. ग्वाण्यापूर्वी सफरचंदाची साल काढलीच पाहिजे.

३. तंतुमय पदार्थामुळे कर्करोगास प्रतिवंध होतो.

४. तंतुमय पदार्थामुळे लड्डूपणा येतो.

## विभाग २ आहार



### टिपा



५. टोमेंटो व द्राक्षांमध्ये तंतुमय पदार्थ असतात .
६. तंतुमय पदार्थ आहाराचा वराचसा भाग वाढवितात .
७. तंतुमय पदार्थ तुम्ही खाल्ले नाहीत तर तुमचे वजन कमी होईल .

### २.६ अभावामुळे होणारे आजार :

गीतिकाला तिचे वजन कमी करायचे आहे त्यासाठी वरेचदा ती जेवण घेत नाही . वर्गात तिचे लक्ष नसते . अशी तिच्या शिक्षकांची तक्रार आहे . एकदा सकाळी सामूहिक प्रार्थनेच्या वेळी तिला भोवळ आली व तिच्या आईला शिक्षकांनी बोलावून घेतले . गेल्या चार महिन्यांपासून ती अतिशय कमी आहार घेत होती व त्यामुळे तिला अशक्तपणा आला . तिच्या शिक्षकांनी तिला समजावले की आहार कमी घेतल्यामुळे तिच्या शरीराला आवश्यक असलेली पोषकतत्वे तिला मिळत नाहीत . त्यामुळे अशक्तपणा येतो . तसेच शारीरिक, मानसिक व भावनिक पातळीवर दुष्परिणाम होतात .

पोषक आहाराची आरोग्यासाठी किती गरज आहे हे गीतिकाला समजले . प्रत्येक आहारसत्याचे आपल्या शरीरात विशिष्ट कार्य आहे आणि त्यायोगे आपले शरीर निरोगी राहते . तुम्ही जर ही आहारसत्ये खाल्ली नाहीत तर काय होईल माहीत आहे ? वरोवर . शरीरांतर्गत कार्य सुरक्षित होणार नाहीत व तुम्हाला आजारपण येईल . तसेच आहारात नसलेले आहरसत्य जर अन्नातून घ्यायला सुरवात केली तर अभावाच्या आजाराची लक्षणे नाहिशी होतात . म्हणूनच या आजारांना ‘अभावाचे आजार’ असे म्हणतात . अभावाची ही परिस्थिती विशिष्ट आहारसत्यांच्या कमतरतेमुळे निर्माण होते . वराच काळ एखादे आहारसत्य आहारात नसेल तर अभावाचे आजार आढळतात . अभावाची लक्षणे काही काळाने दिसू लागतात . कमी असलेले आहारसत्य अन्नातून पुन्हा घ्यायला सुरुवात केली की अभावाचे आजार वरे होतात . लहान मुले व वृद्ध माणसांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात आढळतात .

आता आपण सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या अभावाच्या आजारांची माहिती घेऊ .

#### २.६.१ प्रथिने कार्यशक्तीचे कुपोषण

जेव्हा आपल्या आहारातील प्रथिने व कर्बोदके यांचे प्रमाण वरेच दिवसांपासून कमी असते तेव्हा होणाऱ्या अभावाच्या रोगाला ‘प्रथिने कार्यशक्तीचे कुपोषण’ असे म्हणतात . मुख्यत्वेकरून ५ वर्षांखालील मुलांना हा रोग होतो . आपल्या देशात गरीब व दुर्वल स्तरातील समाजातील मुलांमध्ये ह्याचे प्रमाण खूप आहे . जेव्हा मुलांना हा आजार होतो तेव्हा त्याला हगवण, जुलाव व इतर लागण होणारे रोग होतात कारण तेव्हा मुलाची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते .

‘प्रथिने ‘कर्बोदके कुपोषण’ याचे दोन प्रकार आहेत .

१. जेव्हा प्रथिनांचे प्रमाण कमी असते पण कर्बोदकांपासून मिळणारी कार्यशक्ती योग्य प्रमाणात असते त्या स्थितीला क्वॉशिओरकार असे म्हणतात . या आजारात मुलाचे पोट फुगते .



आकृती २.५ :  
क्वॉशिओरकार झालेले

२. जेव्हा प्रथिने व कार्यशक्ती (कर्बोदके) दोन्हीही वच्याच काळापासून कमी असतात . तेव्हा रोगाच्या त्या स्थितीला ‘भरास्त्रस’ असे म्हणतात . ह्या दोन्ही अवस्थांमध्ये शरीराची वाढ खुंटते, बालकाची पूर्ण वाढ होत नाही .



आकृती २.६ : भरास्त्रस  
झालेले मूल

३. आहारात कर्बोदकांचा अभाव असल्यास बालकाचे वजन कमी होते व ते अशक्त होते . कुपोषणाचा आणखी एक प्रकारे म्हणजे आहारातील वाजवीपेक्षा जास्त प्रमाणातील कर्बोदके . आहारात कर्बोदकांचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असेल तर व्यक्ती लट्ठ होते ही स्थिती विशेष करून उच्च राहणीमान असलेल्या सुखवस्तू कुटुंबामध्ये आढळते . शहरी भागात वैठे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही एक समस्याच झाली आहे .



आकृती २.७ : स्थूल शरीर  
असलेले मूल



#### २.६.२ ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव :

‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो. गर्भवती स्त्रियांनाही ह्याचा अभाव होऊ शकतो. शरीराची वाढ व विकास होण्याकरिता ‘अ’ जीवनसत्त्वाची गरज असते त्यामुळे ह्याच्या अभावामुळे शरीराची वाढ खुंटते. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळे कोरडे पडतात. ही कमतरता जास्त काळ चालू राहिली तर नेत्रपटलावर सुरकुत्या पडू शकतात. डोळ्यांची बुबुळेही ढगाळ होऊन रातांधळेपणाची सुरुवात होते. म्हणजेच मूल मंद प्रकाशात वघू शकत नाहीत. आहारात योग्य प्रमाणात ‘अ’ जीवनसत्त्व घेतल्यानंतर या रोगात मुधारणा होऊ शकते. भारतात ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे दरवर्षी ₹०,००० बालकांना अंधत्व येते. हे आपण सहज टाळू शकतो.

#### २.६.३ लोहाचा अभाव ‘ऑनिमिया’ (पंडुरोग)

लोहाच्या कमतरतेमुळे होणारा पंडुरोग हा आपल्या देशात आढळणारा कुपोषणाचा मोठा आजार आहे. सर्व आर्थिक स्तरावरील स्त्रिया व बालकांमध्ये हा आजार आढळतो. आपल्या देशात पांडुरोग होण्याची मुख्य कारणे:

- ❖ आहारात लोहाचे प्रमाण कमी असणे किंवा लोहाचे शोषण कमी होणे.
- ❖ लहान मुळे व प्रौढांमध्ये कृमींचा प्रादुर्भाव
- ❖ स्त्रियांमध्ये बालकांना जन्म देताना जास्त रक्तस्राव होतो किंवा अपघातात जग्खांमधून जास्त रक्तस्राव होतो.

तुम्हाला माहीत आहे की, रक्तात हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. लोहाच्या अभावामुळे होणाऱ्या पंडुरोगात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते त्यामुळे शरीरातील पेशींना प्राणवायुचा पुरवठा कमी होतो. असे झाल्यास आपल्याला थकवा येतो, अस्वस्थता वाटते त्यामुळे आपण पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.

#### २.६.४ ‘ब’ गटातील जीवनसत्त्वांचा अभाव

आहारात ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता असणे हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. या आजाराची सर्व सामान्य लक्षणे म्हणजे तोँड येणे, जिभेची चव कमी होणे, जीभ लाल होणे व ओठांच्या कडावर चिरा पडणे ही आहेत. ह्याच लक्षणांवरोवर हगवण, जुलाव व आमांशही असू शकते. त्या व्यक्तीला भूक लागत नाही व अन्वपचन नीट होत नाही. ज्या प्रदेशात प्रक्रिया केलेले (जास्त सडलेले) तांदूळ हेच मुख्य अन्व होते त्या भागात ‘वेरी वेरी’ ह्या रोगाची लक्षणे आढळून येत असत. आजकाल हा अभाव दिसून येत नाही. जास्ती सडलेल्या तांदूळपेक्षा हातसडीचे तांदूळ वापरल्यास या आजाराचा प्रतिवंध होऊ शकतो.

#### २.६.५ ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव

रोजच्या आहारात ताजी फळे व भाज्या नसल्यामुळे ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होता. त्या आजाराला ‘स्कर्वी’ असे म्हणतात. यामध्ये हिरड्या, दात व हाडे अशक्त कमकुवत होतात. हिरड्यांना सूज येते व त्यातून रक्तस्राव होतो. जग्खा लवकर भरून येत नाहीत. यावरील एकमेव उपाय म्हणजे रोजच्या आहारात ताजी फळे व भाज्या यांचा समावेश करणे.

### २.६.६ ‘आयोडिन’च्या अभावामुळे होणारे आजार [IDD]

आपल्या शरीराची अंतर्गत कार्ये सुरक्षीत होण्यासाठी आयोडिन अव्यंत आवश्यक आहे. ह्याच्या अभावामुळे अनेक रोग होतात. उदा. गलगंड (गॉयटर), क्रेटिनिझम, मतीमंदता, मूकवधीरपणा.

गलगंड सर्वसामान्यपणे तरुण मुले, प्रौढव्यक्ती व शाळेत जाणारी मुले त्यांच्यामध्ये आढळतो. पुरुषांपेक्षा म्हिंयांमध्ये या रोगाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. गर्भावस्थेमध्ये बाळाला जर फार मोठ्या प्रमाणात आयोडिनचा अभाव असेल तर ते मतिमंद होण्याची शक्यता असते. (क्रेटिनिझम)

भारतात काही भागात गॉयटरचे प्रमाण जास्त आढळते. हिमालयाचा पायथा, दप्पा, तसेच जेथे नद्यांना नेहमी पूर येतात अशा ठिकाणी गॉयटरचे प्रमाण जास्त असते. नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, विहार, गुजरात व केरळच्या काही भागात ही गॉयटरचे प्रमाण दिसून येते.

या रोगाचे निवारण होण्यासाठी आयोडिनयुक्त मीठ खाणे हाच एक उपाय आहे.



टिपा



### आकृती २.८ : गॉयटर झालेली महिला

आयोडिनयुक्त मीठ हवाबंद वरणीत ठेवा जेणेकरून त्यातील आयोडिन नाश पावणार नाही. आयोडिन युक्त मीठ ज्या पदार्थामध्ये वापरले असेल ते पदार्थ झाकण ठेवून शिजवा.



### पाठातील प्रश्न २.४

योज्य पर्यायापुढे (✓) अशी खूण करा.

१. अभावाच्या आजारांचे मुख्य कारण म्हणजे  
 १) कमी पाणी                                    २) आहारात पोषकद्रव्यांचा अभाव  
 ३) व्यायामाचा अभाव                            ४) रोगजंतूचा प्रादुर्भाव
२. ‘अ’ जीवनसत्वाचे प्रमुख कार्य आहे.  
 १) रातांधळेपणा रोग्यणे.                    २) त्वचा निरोगी ठेवणे.  
 ३) अॅनिमिया रोग्यणे (पंडुरोग)            ४) बद्दकोष्ठता रोग्यणे
३. ‘हिमोग्लोबिन’ या आजारात पुरेसे तयार होत नाही.



- |  |               |
|--|---------------|
| १) स्कर्वर्फी  | २) पंडुरोग    |
| ३) गलगंड   | ४) गतांधळेपणा |
| ४. आहारातील कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्यास तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. |               |
| १) वजन कमी होणे.   | २) पंडुरोग    |
| ३) स्थुलता   | ४) मॅरम्ब्रस  |
| ५. 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असणारा पदार्थ'                          |               |
| १) पालक  | २) लिंबू      |
| ३) केळी  | ४) बटाटा      |

### २.७ आहारात विविधतेची गरज

आता तुम्हाला निरनिराळी आहारसत्त्वे व त्यांची शरीरातील कार्ये यावद्दल माहिती मिळाली आहे. ही आहारसत्त्व आपल्या आहारात नसली तर काय दुष्परिणाम होतील हेही तुम्हाला कळले आहे.

मग आता निरोगी राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण असा आहार घेतला पाहिजे की ज्यातून सर्व आहारसत्त्वे मिळतील. तुम्ही पाहिले आहे की ज्या अन्नातून सर्व पोषक आहारसत्त्व मिळतील असे कोणतेही एक अन्व नाही. यासाठी आपण सर्व आहारसत्त्वे योग्य प्रमाणात मिळतील आणि त्यांच्या अभावाने होणारे आजार टाळले जातील असे विविध प्रकारचे अन्वपदार्थ खाल्ले पाहिजेत.



कृती २.६ :

तुमचा रोजचा आहार तपासून पहा व त्यातून तुम्हाला सर्व पोषक आहारसत्त्वे मिळत आहेत का ते पहा. खालील तक्त्यामध्ये प्रत्येक अन्वपदार्थामधून मिळणाऱ्या आहारसत्त्वांची नोंद करा. आहारात नसलेली पोषकद्रव्यांसाठी आपण आहारात काय सुधारणा केली पाहिजे ते वघा.

सध्याचा आहार	अन्वपदार्थ	आहारसत्त्व
नाष्टा		
दुपारचे भोजन		
रात्रीचे भोजन		

## सुधारणा / बदल केलेला आहार'

बदल केलेला आहार	आहारसत्त्व	
नाष्टा		
दुपारचे भोजन		
रात्रीचे भोजन		



टिपा

## २.८ आहार व आरोग्य यांचा परस्परातील संबंध

आहार व त्यातील पोषकद्रव्यांची माहिती मिळल्याने आरोग्यासाठी कोणता व किती आहार घ्यावा हे समजते. ‘जागतिक आरोग्य संघटनेने’ आरोग्याची व्याख्या अशी केली आहे की “स्वास्थ म्हणजे नुसतीच रोगांची अनुपस्थिती नाही तर शारीरिक, सामाजिक व मानसिक स्वास्थ टिकणे होय.” म्हणूनच खव्या अर्थाने निरोगी रहायचे असेल तर फक्त आहार योग्य असणे पुरेसे नाही तर सामाजिक व मानसिक दृष्टीकोनही योग्य असला पाहिजे.



## तुम्ही काय शिकलात?

- ❖ आपल्या शरीरासाठी कवोडके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, व खनिजे आवश्यक आहेत.
- ❖ पाणी हे आहारसत्त्व नसले तरी शरीरांतर्गत कार्ये सुरक्षीत होण्यासाठी ते आपल्या आहारात असावे लागते.
- ❖ दूध, चीज, अंडी, मांस व डाळी हे प्रथिनांची प्राप्तिस्थाने आहेत.
- ❖ कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यकता हाडे व दातांच्या वळकटीसाठी असते.
- ❖ ताज्या भाज्या व फले उदा. संत्रे, मोसंवी, लिंबू यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोट्या प्रमाणात असते.
- ❖ हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, एकदल धान्ये, खजूर ही सर्व लोहाची प्राप्तिस्थाने आहेत.
- ❖ लोहाच्या अभावामुळे पंडुरोग होतो.
- ❖ हिरव्या पालेभाज्या, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, लोणी, तूप ही ‘अ’ जीवनसत्त्वाची प्राप्तिस्थाने आहेत.
- ❖ ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी रातांधलेपणे, कोरडी व खरखरीत लव्हा हे आजार होतात.
- ❖ दुर्लक्ष हेच अभावाच्या आजारांचे प्रमुख कारण आहे.



सहामही सराव

- अन्नाची महत्त्वाची कार्ये लिहा .
  - शाळेत जाणाच्या मुलासाठी कार्यशक्ती, ऊर्जा देणाच्या तीन अन्नपदार्थाची नावे सूचवा .
  - तरुण मुलांच्या आहारात कॅल्शियम व लोहाची जास्त गरज असते हे स्पष्ट करा .
  - कोणतेही चार अभावाचे आजार व त्यातील प्रत्येकाचे एक लक्षण लिहा .
  - पुढे दिलेल्या आहारसत्वे व त्यांची कार्ये यांच्या जोडिया जुळवा .

अ स्तंभ

ब संभ

- |                          |                              |
|--------------------------|------------------------------|
| १) जीवनसत्त्वे व ग्वनिजे | उर्तींची दुरुस्ती व निर्मिती |
| २) प्रथिने               | ऊर्जा पुरविणे.               |
| ३) कर्वोदके              | रोगप्रतिकारशक्ती वाढविणे .   |

६. खालील तत्का पूर्ण करा.

क्र .	आहारसत्त्व	प्रमिणि कार्य	प्राप्तिस्थाने	अभावाचा आजार
१	मवफ जीवनसत्त्व			
२	मकफ जीवनसत्त्व			
३	मडफ जीवनसत्त्व			
४	कॅल्शियम			
५	लोह			
६	आयोडिन			
७	पाणी			



पाठ्तील प्रश्नांची उत्तरे

۲۹

१. कृपया पाठातील २.११ हा भाग वघा.

२. १) व                                    २) क                                    ३) अ

३. अ) स्निग्ध पदार्थ                    ब) स्निग्ध पदार्थ                    क) स्निग्ध पदार्थ  
       ड) प्रथिने                            इ) प्रथिने                            फ) प्रथिने

- |                           |             |                  |
|---------------------------|-------------|------------------|
| च) प्रथिने, स्निग्धपदार्थ | छ) कर्वादके | ज) कर्वादके      |
| झ) प्रथिने                | त) कर्वादके | थ) स्निग्धपदार्थ |
| ४. अ) स्निग्धपदार्थ,      | ब) प्रथिने, | क) एकदल धान्ये,  |
| ड) बटाटे                  |             |                  |

२.२

- |                          |                        |                        |
|--------------------------|------------------------|------------------------|
| १. १) ' (३)              | २) ' (३)               | ३) ' (२)               |
| ४) ' (१)                 | ५) ' (३)               |                        |
| २. 'अ' व 'ड' जीवनसत्त्वे |                        |                        |
| ३. (१) 'क' जीवनसत्त्व    | (२) 'अ' जीवनसत्त्व     | (३) 'ब' जीवनसत्त्व     |
| (४) 'अ' 'ब' जीवनसत्त्व   | (५) 'अ' 'ड' जीवनसत्त्व | (६) 'अ' 'ब' जीवनसत्त्व |
| (७) 'क' जीवनसत्त्व       | (८) 'ड' जीवनसत्त्व     | (९) 'अ' जीवनसत्त्व     |
| (१०) 'अ' 'ड' जीवनसत्त्व  | (११) 'अ' जीवनसत्त्व    | (१२) 'अ' जीवनसत्त्व    |
| ४. १) सूर्यप्रकाश, शरीर  |                        | २) डोळे                |
| ३) कॅलिशयम               |                        | ४) 'ब' जीवनसत्त्व      |

२.३

१. असत्य ' पचनसंस्थेचे आगेग्य सुधारते
२. असत्य ' सफरचंदाच्या सालीमध्ये तंतुमय पदार्थ असतात .
३. सत्य
४. असत्य ' आपल्याला निरोगी ठेवते .
५. सत्य
६. सत्य
७. असत्य ' तंतुमय पदार्थामुळे समाधान मिळते व अतिरिक्त खाणे टाळले जाते .

२.४

- |      |      |      |
|------|------|------|
| १) २ | २) १ | ३) २ |
| ४) ३ | ५) १ |      |



टिपा



## आहार गट

आपण रोज विविध प्रकारचे अन्नपदार्थ खातो. उदा. भात, डाळ, भाज्या, दूध, दही, फळे इ. तुम्हाला माहीत आहे की अन्नातून आपल्याला आवश्यक असलेली आहारसत्वे मिळतात. शरीराला कार्यशक्ती मिळविण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, पेशींची झीज भरून काढण्यासाठी तसेच रोगांपासून संरक्षण होण्यासाठी त्यांची गरज असते. आहारातील पोषक द्रव्यांची यादी तुम्ही सांगू शकाल का? ती म्हणजे प्रथिने, कर्बोडके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे व खनिजे.

मागील पाठात आपण पाहिले की काही अन्नपदार्थामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तर काही अन्नपदार्थ, स्निग्ध, कर्बोडकांचे उत्तम प्राप्तिस्थान आहेत. उदा. तांदूळ हे कर्बोडकांचे तर डाळी प्रथिनांचे प्राप्तिस्थान आहेत. म्हणूनच आपल्या शरीराला आवश्यक असणारी सर्व आहारसत्वे मिळतील असेच अन्नपदार्थ आपण निवडले पाहिजेत. परंतु तुम्हाला वाटत असेल की योग्य आहार म्हणजे काय? आपण जी अन्नपदार्थाची निवड केली आहे ती योग्य आहे की नाही? या पाठाच्या अभ्यासानंतर तुम्हाला कळेल की अन्नपदार्थाच्या योग्य निवडीमुळे संतुलित आहार मिळतो व आरोग्य चांगले राहते.



उद्दिष्टे :

या पाठाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही करू शकाल.

- ❖ अन्नपदार्थाचे वेगवेगळ्या अन्नगटात वर्गीकरण करणे.
- ❖ प्रमुख आहारसत्वे सांगून विविध अन्नपदार्थाचे समान गटात वर्गीकरण करणे.
- ❖ संतुलित आहाराच्या निवडीसाठी अन्नगटाच्या सूचीस्तंभाचा अभ्यास करणे.
- ❖ आहार योजना व त्याला पूरक गोष्टींचे महत्त्व जाणून घेणे.
- ❖ कुटुंबाकरिता संतुलित आहार योजना तयार करणे.

### ३.१ अन्वगट :

तुम्ही आतापर्यंत आहारसत्त्वे, त्यांची कार्ये व प्राप्तिस्थाने यांचा अभ्यास केला आहे. परंतु अन्वगट म्हणजे काय? आहाराचे नियोजन करण्यासाठी उपलब्ध अन्नाचे कार्यानुसार तीन भाग केले जातात. ते तक्ता ३.१ मध्ये दाखविले आहेत.

तक्ता ३.१



टिपा

कार्य	आहारसत्त्व	अन्वपदार्थ
१) कार्यशक्ती देणे	कर्बोडके व स्निग्धपदार्थ	एकदल धान्ये, साखर, स्निग्धपदार्थ
२) शरीराची वाढ व वांधणी करणे	प्रथिने	डाळी, दूध, मांस, कॉवडी
३) संरक्षण व नियंत्रण	क्षार व खनिजे जीवनसत्त्वे	फले व भाज्या

अन्वपदार्थाचे विविध प्रकार आहेत पण प्रत्येक प्रकारचा अभ्यास स्वतंत्रपणे करणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे त्यांची वेगवेगळ्या अन्वगटात विभागणी केली आहे. आहारसत्त्वाच्या आधारे ही विभागणी केली आहे. आता आपण विविध अन्वगटांचा अभ्यास करूया.

### ३.१.१ पाच अन्वगटांचा तक्ता

अन्वगट	अन्वपदार्थ	मुख्य आहारसत्त्वे
एकदल धान्ये व त्यापासून तयार केलेले पदार्थ	तांदूळ, गहू, रागी, बाजरी, मका, ज्वारी, वारली, पोहे, गव्हाचे पीठ इ.	कर्बोडके प्रथिने मवफ जीवनसत्त्व, लोह, तंतुमय पदार्थ
डाळी व कडधान्ये	चणा डाळ, उडीद डाळ, मुग डाळ, मसूर डाळ (कडधान्ये व डाळी) चणे, वाटाणे, राजमा, सोयाबिन इ.	कर्बोडके प्रथिने मवफ जीवनसत्त्व, लोह, तंतुमय पदार्थ
दूध, अंडी व मांसयुक्त पदार्थ	दूध, दही, पनीर, चीज, लस्सी, ताक, मांस, कॉवडी यकृत, मासे, अंडी	प्रथिने, स्निग्ध पदार्थ, मवफ जीवनसत्त्व कॅल्शियम मअफ जीवनसत्त्व



टिपा

<b>फळे व भाज्या</b>	आंबा, पेरी, मोसंबी, पपया, केळी, संत्री, कलिंगड, सफरचंद, गाजरे, भोपळा, टोमेंटो इ. हिरव्या पालेभाज्या उदा. अमरनाथ, पालक, कोथिंबीर, मेथी, मोहरीची पाने फळे' उदा. आवळा व डाळिंब 	मअफ व मकफ जीवनसत्त्व तंतुमय पदार्थ
<b>इतर भाज्या</b>	वांगे, भेंडी, सिमला मिरची, कांदा, शेवग्याच्या शेंगा, बटाटे, फुलकोवी, शेंगा इ. 	मअफ जीवनसत्त्व कॅल्शिअम, लोह तंतुमय पदार्थ— कर्बादके
<b>स्निग्ध पदार्थ व साखर</b>	स्निग्ध पदार्थ' लोणी, तूप, वनस्पतीजन्य तूप, शेंगदाणे, मोहर, घ्योवरेलतेल . 	कर्बादके व स्निग्ध पदार्थ  कर्बादके

सर्व एकदल धान्यांमध्ये उदा. तांदूळ, गूह, गांगी, वाजरी, मका इ. सारख्याच प्रकारची आहारसत्त्वे असतात. जसे, कर्बादके, प्रथिने 'व' जीवनसत्त्व, लोह, तंतुमय पदार्थ तसेच सर्व प्रकारच्या डाळींमध्ये प्रथिने, कर्बादके व जीवनसत्त्वे असतात. फळे व भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे व खनिजे आढळतात. त्याचप्रमाणे दूध, अंडी व मांसाहारी पदार्थाची त्यामधील आहारसत्त्वांच्या आधारे तुलना करता येते. म्हणूनच एग्राद्या अन्नपदार्थांनी जीवनसत्त्वे असतात. त्याचप्रमाणे दूध, अंडी व मांसाहारी पदार्थाची त्यामधील आहारसत्त्वांच्या आधारे तुलना करता येते. म्हणूनच एग्राद्या अन्नपदार्थांनी जीवनसत्त्वे असतात.

## ३.२ : अबगटांचे गुणधर्म :

## ३.२.१ एकदल धान्ये


आपल्या आहाराचा वराचसा भाग तांदूळ, गहू, मका अशा एकदल धान्यांनी बनलेला असतो. वच्याच मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन केले जात असल्याने त्यापासून जास्तीत जास्त कार्यशक्ती मिळते. कोंडा न काढलेल्या धान्यात तंतूमय पदार्थ वच्याच मोठ्या प्रमाणात असतात. त्यामध्ये पोषकद्रव्ये जरी नसली तरी पचनसंस्थेचे आरोग्य राखण्यास त्यांचा मोठा वाटा आहे.

याशिवाय तंतूमय पदार्थामुळे, जीवनशैलीशी निगडीत असलेले अनेक आजार रोग्वले जातात. त्याचा अभ्यास तुम्ही पुढील पाठात कराल. एकदल धान्ये ही कोंडा न काढता खाल्ली पाहिजेत, त्यामुळे पुरेशा प्रमाणात तंतूमय पदार्थ मिळतील. एकदल धान्यामध्ये ‘ब’ जीवनसत्य विपुल प्रमाणात आढळते. त्यातील कोंडा काढून टाकल्यास त्याचा नाश होतो. उदा. मैदा व पॉलिश केलेले तांदूळ. म्हणून आपल्या आहारात मैद्याएवजी कणिक, घरी कांडलेले तांदूळ, उकडा तांदूळ याचा वापर करावा. गव्हाचा ‘दलिया’ व लाल तांदूळ यांचाही आहारात समावेश करावा.


आपण एकदल धान्यावरोवर डाळी, दही, दूध, मांस, भाज्या हे पदार्थ खातो. उदा. वरणभात, ग्विचडी, इडलीसांवार, डोसा, डार्लवाटी, विर्याणी इ. कारण त्यामुळे आपल्या आहाराची पोषणमूल्ये वाढतात.

## ३.२.२ डाळी व कडधान्ये :

शाकाहारी लोकांना प्रथिनांचे उत्तम प्राप्तिस्थान म्हणजे तूप, उडीद, राजमा, हिरवा मूग इ. डाळी व कडधान्ये त्यामध्ये ‘ब’ जीवनसत्य, कॅल्शियम, लोह मोठ्या प्रमाणात असते. आधी सांगितल्याप्रमाणे डाळी, एकदल धान्यावरोवर घेतल्यास त्यातील प्रथिनांचा दर्जा सुधारतो. शाकाहारी लोकांनी प्रत्येक आहारात डाळी व एकदलधान्याचा समावेश केला पाहिजे ज्यायोगे त्यांची प्रथिनांची गरज भागेल. सोयाविनचा वापर करून विविधता आणता येते.



आकृती ३.१ एकदल धान्ये



आकृती ३.२ डाळी व कडधान्ये

## ३.२.३ दूध, अंडी व मांसाहारी पदार्थ :

आपण सर्वजण हे जाणतोच की लहान मुलांसाठी दूध हे उत्तम, परिपूर्ण अन्न आहे. कारण काय वरे? दूध हे प्रथिने, स्निग्ध पदार्थ, ‘अ’ जीवनसत्य, कॅल्शियम यांचे उत्तम प्राप्तिस्थान आहे. दही व पनीर यामध्येही सर्व पोषकद्रव्ये असतात. पण मलई काढलेल्या दुधात स्निग्धाचे प्रमाण ग्वूपच कमी असते.



टिपा



टिपा

तुम्ही पाहिले असेल की पनीर करताना दुधातील पाणी पूर्णपणे काढून टाकतात . त्यामुळे पाण्यात विरघळणारी सर्व आहारसत्त्वे बाहेर टाकली जातात . त्यामुळे चीज व पनीर यात मुग्रत्वे प्रथिने असतात . पण लक्षात घ्या की काढून टाकलेले पाणी डाळ शिजविणे किंवा चपातीची कणिक मळणे यासाठी वापरता येते .

अंडी हे सर्व आहारसत्त्वांचे चांगले प्राप्तिस्थान आहे ; फक्त ‘क’ जीवनसत्त्व वगळता, अंड्यामधील प्रथिने सर्वात चांगली आहेत . विशेषत : वाढणारी मुळे, गर्भवती स्त्रिया व बाळाला दूध पाजाच्या स्त्रिया ह्यांसाठी ती जास्त उपयुक्त असतात .

मांसाहारी आहारामध्ये मांस, कॉबडी, मासे यांचा समावेश होतो . प्रथिने, जीवनसत्त्वे ‘अ’ ‘ब’ ह्यांचे ते उत्तम प्राप्तिस्थान आहे . भारतातील शाकाहारी लोकांचे प्रमाण खूपच जास्त आहे . म्हणून त्यांच्या आहारात डाळी व एकदल धान्याचे मिश्र पदार्थ, डाळी व दूध यांचा समावेश असावा . अशा आहाराची व प्राणिजन्य अन्नपदार्थाची, त्यापासून मिळणाऱ्या प्रथिनांची तुलना करता येते . आपल्याकडील वच्याच पारंपारिक पदार्थांमध्ये गिंवर्चडी (डाळ + तांदूळ), डाळ भात, डाळ रोटी, इडली सांवार, डोर्सासांवार व दही, ताक यांसारख्या मिश्रित पदार्थाचा समावेश होतो . अशा पदार्थाचा विशेषकरून समावेश करावा व बाहेरील, पचनाला जड असणारे पदार्थ टाळावेत .



### आकृती ३.३ दूध, अंडी व मांसाहारी पदार्थ



#### पाठातील प्रश्न २.३

१. ‘अ’ व ‘ब’ स्तंभातील अन्नगटांच्या जोड्या जुळवा .

अ गट	ब गट
१) एकदल धान्ये	अ) राजमा, सोयाविन
२) डाळी	ब) पपया, पेस्तु
३) दुग्धजन्य पदार्थ	क) रागी, बाजरी
४) फळे	ड) वांगे, गाजर
५) भाज्या	इ) पनीर, ही
	ई) तूप व लोणी

२. खालील विधाने सत्य, असत्य ते सांगा व योग्य कारण द्या.
३. एकदल धान्ये, आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या उर्जेचा मुख्य स्रोत आहेत . . . . . कारण
४. एकदल धान्ये पॉलिश करून व पूर्णपणे कोंडा काढून सेवन करतावीत.
५. लहान मुलांसाठी दूध हे उत्तम आहार समजले जाते.
६. एकदल धान्ये व डाळी यांच्या मिश्रणाने बनलेले पदार्थ आहारात नसावेत.
७. शाकाहारी लोकांच्या आहारात कडधान्यांचा समावेश असणे विशेष गरजेचे असते.

### ३.२.४ फळे व भाज्या

**फळे :**

संत्री, मोसंबी, लिंबू ह्या रसाळ फळांमध्ये ‘क’ जीवनसत्य मोठ्या प्रमाणात असते. आवळा व पेसु ही त्याची स्वस्त व उत्तम प्राप्तिस्थाने आहेत. पिवळी फळे उदा. आंबा, पर्पई ह्यांमध्ये कॅरोटीन असते. त्याचे शरीरात ‘अ’ जीवनसत्यामध्ये रुपांतर होते. आपण जाणतो की ‘अ’ जीवनसत्य डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार गरजेचे असते. केळे हे लोह, कॅल्शियम व कर्बोदकांचे उत्तम प्राप्तिस्थान आहे. डाळींवामध्ये लोह आढळते. सर्व फळांमध्ये तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे शौचाला साफ होण्यास मदत होते. मनुका, अंजीर, अक्रोड, बदाम अशा सुक्या फळांमध्ये जीवनसत्ये, लोह, कॅल्शियम यांचे प्रमाण भरपूर असते.

**हिरव्या पालेभाज्या :**

पालक, मेथी, सोया, चवलई, व पुढिना ह्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅरोटीन, कॅल्शियम, लोह, ‘क’ जीवनसत्य भरपूर प्रमाणात असते. ग्रामीण भागात या भाज्या विपुल प्रमाणात मिळतात. आपल्या घरच्या वागेतही आपण ह्या भाज्या लावू शकतो. आपल्या रोजच्या आहारात त्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.

**इतर भाज्या :**

बटाटे, रताळी, गाजरे, मुळा, नवलकोळ ही काही मुळे व कंदमुळे आहेत. ह्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यातही बटाटा सर्वात जास्त उपयोगी पडतो. वहुतेक सर्व भाज्यांमध्ये तो घालता येतो. बटाट्यात कर्बोदकांवरोवर ‘क’ जीवनसत्यही असते हे तुम्हाला माहीत आहे का?



आकृती ३.४ : मुळे व कंदमुळे



टिपा

आता थोडेसे गाजरावदल ! गाजरांमध्ये कॅरोटिन खूप प्रमाणात असते. त्यामुळे अन्नाला रंग व चव येते. सगळीकडे बनवला जाणारा चवदार गाजर हलवा तुम्ही खाल्ला असेलच. भेंडी, शेंगा, वांगे, भोपळा, टोमॅटो, फ्लॉवर, भोपळी मिरची या इतर भाज्यांमुळे आपल्या रोजच्या आहाराला विविधता, चव, रंग तंत्रमय पदार्थ मिळतात. काही भाज्यांमध्ये ‘क’ जीवनसत्व व लोह, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम, सोडियम ही खनिजेही पुरेशा प्रमाणात आढळतात.

### साखर व स्निग्ध पदार्थ :

भारतात स्निग्ध पदार्थ लोणी, तूप, मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल, खोबरेल तेल, सोयाबिन तेल या स्वसृपात खाल्ले जातात. स्निग्ध पदार्थ हे कार्यशक्तीचे उच्च प्रतिचे प्राप्तिस्थान आहे. आपल्या रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ असणे गरजेचे आहे. कारण त्यापासून आपल्याला आवश्यक मेदाल्ले मिळतात. तसेच ‘अ’, ‘ड’, ‘ई’, ‘के’ ही जीवनसत्वे मेदात विद्राव्य आहेत. व आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.

साखर, गूळ, मध हे जिन्स, पदार्थाला गोडी आणतात व शरीराला कर्बोडकेही पुरवितात. साखरेपेक्षा गूळ जास्त उपयोगी पडतो हे तुम्हाला माहीत आहे का? गुलामध्ये लोह असते जे रक्तातील तांबड्या पेशीच्या (RBC) निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असते. रोजच्या आहारात गूळ व साखरेचे अतिसेवन टाळले पाहिजे. कारण अतिरिक्त साखरेचे मेदामध्ये रूपांतर होते व हा मेद शरीरात साचून आपल्याला स्थूलपणा येतो.



### पाठातील प्रश्न ३ .२

जेनिता, जसप्रीत व व्हिक्टर यांना खालील पर्यायामधून न्याहारीसाठी योग्य पर्याय निवडायला मदत करा व त्यांना त्याचे कारणही सांगा.

क्र.	नाय	पर्याय १	पर्याय २	कारण
१	जेनिता	उकडलेले अंडे, भाजलेले ब्रेड	भाजलेला ब्रेड व जॅम	
२	जसप्रीत	बटाट्याचा पराठा, लोणी व दही	मेथीपराठा, लोणी दूध	
३	व्हिक्टर	मिश्रभाज्यांचा उपमा, दही	पुरी व बटाट्याची भाजी	

### ३ .३ आहारातील फेरबदल

अन्नाच्या प्रत्येक गटाचा अभ्यास केल्यानंतर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की कोणत्याही एका अन्नगटामध्ये समान गुणधर्म असलेले अन्नपदार्थ असतात. त्यामुळे एकाच गटातील अन्नपदार्थाची अदलावदल केल्यास तीच आहारसत्वे व पोषणद्रव्ये मिळतील. उदा. गुडीने न्याहारीमध्ये एक पेलाभर दूध व रोटी घेतली, अरुलने पोहे व वाटीभर दही घेतले, सगुणाने पनीर, चीज घालून सॅण्डविज खाल्ला. प्रत्येकीने दूध किंवा

दुर्घजन्य पदार्थ व एकदल धान्यापासून केलेला एक पदार्थ घेतला. त्यातूनही त्यांना साधारणपणे समानच पोषणद्रव्ये मिळाली. म्हणजेच एकाच गटातील अन्न पदार्थाची अदलाबदल केल्याने सारखेच पोषणद्रव्ये मिळतात. याला ‘आहारातील फेरवदल’ म्हणतात.

### ३.४ अन्नगटांचा उंच मनोरा (सूची स्तंभ)

प्रत्येक अन्नगटामधून योग्य अन्नपदार्थ निवडणे सोपे व्हावे यासाठी अन्नगटांचा मनोरा तयार केला आहे. या मनोच्यामधून आपल्या लक्षात येते की आरोग्य व स्वास्थ यासाठी पाचही अन्नगटांमधून अन्नपदार्थ निवडले पाहिजेत. तसेच सर्वात वरचा गट म्हणजे सागवर व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण एकदल धान्ये, डाळी, कडधान्ये यांच्यापेक्षा कमी असावे. यामुळे आपला आहार संतुलित ठेवणे, आरोग्य राखणे, पर्यायी अन्नपदार्थ निवडणे हे शक्य होते.




टिपा

### आकृती ३.५ : अन्नगटाचा मनोरा

### ३.५ संतुलित आहार

आतापर्यंत तुम्हाला अन्नगटांची पूर्ण ओळग्ब झाली आहे, त्यामुळे आपण ‘संतुलित आहार’ याची माहिती घेऊया. आपल्या आहाराचे नियोजन करताना जर आपण पाचही अन्नगटांमधील अन्नपदार्थाचा समावेश केला तर आपल्या शरीराला सर्व आहारसत्वे एकत्रितपणे मिळतील. अशा आहाराला ‘संतुलित आहार’ म्हणतात. ज्या आहारात सर्व आहारसत्वे शरीराला आवश्यक प्रमाणात असतात त्या आहाराला ‘संतुलित आहार’ म्हणतात. यातील काही आहारसत्वे काही प्रमाणात शरीरात साठविली जातात. ज्यामुळे त्यांच्या अभावाच्या काळात शरीर कार्य करू शकते. अन्नगटाच्या मनोच्याच्या मदतीने तुम्ही योग्य आहार घेत आहात का ते ठरवा. तुमचे आईवडील, तुम्हाला संतुलित आहार मिळावा यासाठी किती कष्ट घेतात हे तुमच्या लक्षात आले असेलच. प्रत्येक वेळी ते तुम्हाला बहुतेक सर्व अन्नघटक मिळावेत म्हणून प्रयत्न करतात.



### आकृती ३.६ : उत्तर भारतीय थाळी / दक्षिण भारतीय थाळी



आकृती ३.६ मधील दोन्ही थाळ्यांमधील पदार्थाचे निरीक्षण केल्यास तुमच्या हे लक्षात येईल की भारतीय पारंपारिक आहारात सर्व गटातील अन्नपदार्थाचा समावेश असतो. आपल्या समाजाच्या एकत्रित हुशारी व बुद्धीमत्तेचे हे घोतक आहे. आपण सर्वांनी हीच परंपरा पाळली पाहिजे.

### ३.६ आहार नियोजनाचे महत्त्व :

आपल्यापैकी बहुतेक सर्वजण रोज तीन वेळा अन्नसेवन करतो, सकाळी न्याहरी, दुपारचे जेवण व नंतर रात्रीचे जेवण घेतो. याशिवाय दोन जेवणाच्या दरम्यान आपण काहीतरी उपाहारही घेतो. आपल्या शरीराला या तीन जेवणांमधून आवश्यक आहारसत्वांचा पुरवठा होतो. त्यामुळे तुमच्या तीनही जेवणांमध्ये पाचही आहारगटांमधील अन्नपदार्थाचा समावेश असणे अत्यंत जरूरीचे आहे. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की ‘आहार नियोजन’ म्हणजे दररोज प्रत्येक जेवणात आपण काय खाल्ले पाहिजे हे ठरविण्याची क्रिया होय.

#### ३.६.१ आहार नियोजन करताना आवश्यक असलेल्या बाबी :

- ❖ आहारात विविधता आणण्यासाठी पौष्टिक, ताज्या, ऋतूमानाप्रमाणे व स्थानिक, परवडणाच्या अन्नपदार्थाचा समावेश करणे.
- ❖ कुटुंबातील सर्वांच्या गरजांचा विचार करणे.
- ❖ गाजर, मुळे, बीट, नवलकोल यासारख्या कंदमुळांचा, पानांचा आहारात समावेश करण्याचे कौशल्य .
- ❖ स्वयंपाकघरात उरलेल्या अन्नपदार्थाचा योग्य वापर करणे.
- ❖ कुटुंबातील सर्व सदस्यांची आवडनिवड, गरजा लक्षात घेऊन अन्नपदार्थ तयार करणे. त्यामुळे सर्वांचे पोषण होईल व प्रत्येकाला ते पदार्थ आवडतील.
- ❖ ध्येय ठरवून घेणे व त्यानुसार योजना करणे, समस्या सोडवून निर्णय घेणे व यातून आपला वेळ, श्रम व पैसा वाचवणे.

### ३.७ आहार नियोजनावर परिणाम करणारे घटक :

वरील भागात सांगितल्याप्रमाणे आहार नियोजन करताना, कुटुंबातील स्त्रीला कौशल्याबरोबर अनेक महत्त्वाच्या घटकांचा विचार करावा लागतो. त्यापैकी काही खाली दिल्या आहेत.

**वय :** तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक जण आपल्या वयानुसार आहार घेतो. उदा. तान्हे मुल वयाच्या सहा महिन्यापर्यंत फक्त दूध पिते. लहान मुळे दलियाची ग्रीर किंवा गिंवचडी यातात पण थोड्या प्रमाणात. तरुण मुळे वेगवेगळे पदार्थ आणि जास्त प्रमाणात यातात. तसेच वृद्ध माणसे मऊ व पचनाला हलके पदार्थ, थोड्या प्रमाणात यातात. म्हणजेच प्रत्येकाचे वय हे अन्नपदार्थ घेण्याचे प्रमाण व त्याचा दर्जा, प्रकार यावर परिणाम करते.

**लिंग :** तुम्ही पाहिले असेल की तुमचे वडील आईपेक्षा जास्त शारीरिक कष्ट करू शकतात. कारण पुरुष स्त्रियापेक्षा जास्त कण्यावर असतात. त्यामुळे पुरुषांना प्रथिने व ऊर्जेची गरज अधिक असते. त्यामुळे आहार नियोजन करताना कुटुंबातील सदस्यांच्या लिंगभेदाचा विचार केला पाहिजे.

**ऋतूमानाप्रमाणे उपलब्धता :** मुळा, मेथी, गाजर, मटार अशा भाज्या हिवाळ्यात मिळतात तर कारळे, दोडकी, भेंडी या भाज्या उन्हाळ्यात मिळतात. या भाज्या ताज्या, स्वस्त व पौष्टिक असतात तसेच सहज उपलब्ध असतात. म्हणूनच आहाराचे नियोजन करताना अशा मोरमी अन्नपदार्थाचा विचार करावा.



टिपा

**हवामान :** आपण उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त खातो. कारण हिवाळ्यात आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. ज्यायोगे शरीराचे तापमान कायम राखले जाते. हिवाळ्यात शेंगदाणे, चिकी, तिळाच्या वड्या, सुकामेवा व हे पदार्थ आपण आवडीने खातो. हे पदार्थ जास्त ऊर्जा व कार्यशक्ती देतात व शरीराचे तापमान कायम राखण्यास मदत करतात.

**व्यवसाय, धंदा :** कामगार, रिक्शा ओढणारे, खेळाडू, शेतकरी यांसारखे लोक अंगमेहनतीची कामे जास्त करतात. त्यामानाने दुकानदार वैठे व्यावसायिक, शिक्षक यांचे काम हलक्या कष्टांचे असते. त्यामुळे कष्टकरी कामगार लोकांना जास्त कर्वादके व प्रथिने लागतात. आहाराचे नियोजन करताना कुटुंबातील सदस्यांच्या व्यवसाय धंद्याचा विचार केला पाहिजे.

**शारीरिक गरज :** आहार नियोजन करतेवेळी कुटुंबातील व प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजांचा विचार केला पाहिजे. उदा. गर्भवती व स्तन्यदा मातांना जास्त आहारसत्वाची गरज असते. वाढत्या वयाच्या मुलांना प्रथिने व जास्त कार्यशक्ती पुरविणाऱ्या आहाराची आवश्यकता असते. वृद्ध व्यक्तींचा आहार मऊ व पचनाला हलका असावा.

**आर्थिक स्थिती :** कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाचा व आहार नियोजनाचा जवळचा संबंध आहे. पैशाच्या उपलब्धतेवर आहाराची गुणवत्ता व प्रमाण अवलंबून असते. मर्यादित उत्पन्नामध्ये मुख्या संतुलीत आहार मिळवता येतो. उदा. काजू, बदाम यासारखा महाग सुकामेव्याएवजी शेंगदाणे किंवा पनीर ऐवजी सोयाविन, संत्रयाएवजी पेरू इ.



### पाठातील प्रश्न ३.३

१. खालील विधानांचे योग्य कारण घ्या.
  - १) श्यामला रीनापेक्षा जास्त प्रथिने व उर्जेची गरज आहे. कारण
- २) नगमा तिच्या आहारात मोसमी फळे व भाज्यांचा समावेश करते कारण
- ३) जेनीच्या आजीने न्याहरीमध्ये मिश्र भाज्यांचा उपमा घ्या कारण
- ४) विजय शेतावरील कामगार आहे. त्याला ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अरुणपेक्षा जास्त आहार लागतो कारण



टिपा

२. योग्य आहार पद्धती सुचविणाऱ्या शब्दांचा वापर करून रिकाम्या जागा भरा .
- १) 'क' जीवनसत्त्व मिळण्यासाठी मेरी संत्रयाएवजी ..... खाऊ लागली .
  - २) नगमा आलू पराठाएवजी ..... पराठा बनवू शकते .
  - ३) काजूच्या लाडूएवजी रेटा ..... चे लाडू बनवू शकते .
  - ४) चिक्की बनवताना साखरेएवजी जसप्रीत ..... चा वापर करू शकते .
  - ५) प्रथिने मिळवण्यासाठी पनीच्या कढीएवजी मीनाला ..... वापरून कढी करता येईल .

### ३.८ कौटुंबिक आहार

आहार नियोजनावर परिणाम करणारे विविध घटक आपण लक्षात घेतले . यावरून तुमच्या कुटुंबासाठी कोणते घटक विचारात घेतले पाहिजेत हे तुम्हाला समजले असेलच प्रत्येक कुटुंबासाठी ते घटक वेगवेगळे असतील . परंतु प्रत्येकाला संतुलित आहाराची गरज आहे . प्रथिने, कर्वादके, स्त्रिगध पदार्थ अ, ब, क, ड ही जीवनसत्त्वे, कॅल्शियम, आयोडिन इ . आपल्या शरीराला आवश्यक असणारी सर्व आहारसत्त्वे त्यातून मिळावीत . म्हणूनच रोज आहार योजना करताना हे वघा की त्यात सर्व आवश्यक आहारसत्त्वे आहेत की नाही? पण हे कसे शक्य आहे? सोपे आहे . प्रत्येक अन्नगटातील कमीत कमी एका अन्नपदार्थाचा प्रत्येक वेळेच्या जेवणात समावेश करावा . सरिता व ललिता या एकाच वयाच्या दोन मुलींसाठी ठरलेल्या आहार योजनेचे उदाहरण पाहू या .

तत्त्वा ३.३

अनु. क.	पाच अन्नगट	सरिता आहार दर्पण (१)	ललिता आहार दर्पण (२)
१	एकदल धान्ये	चपाती	भात
२	डाळी, कडधान्ये	तूर डाळ	उडीद डाळ
३	दूध, मांस, अंडी	पनीरची कढी	कॉबडी
४	फळ, भाज्या	बटाटा, बीन्सची भाजी टोमॅटो, काकडी पेस्तु	बटाटा वाटाण्याची भाजी टोमॅटो, काकडी संगे
५	तेल, तूप, साखर	आवश्यकतेनुसार,	अन्न शिजवताना

याप्रकारे तुम्ही प्रत्येक जेवणाची योजना करू शकाल . यालाच “कौटुंबिक आहार” किंवा “थाळी” म्हणतात .



कृती ३.१

तुमच्या कुटुंबातील कालच्या आहारातील अन्नपदार्थाची यादी करा त्यांची पाच आहारगटात विभागणी करा . त्यातून ठरवा की तुम्ही संतुलित आहार घेतला का? आदल्या दिवसाचा आहार'

	अन्नपदार्थ	अन्नगट	शेरा / सूचना
सकाळ			
न्याहरी			
सकाळचा उपहार			
जेवण			
संध्याकाळ			
रात्रीचे जेवण			
जेवणानंतर उपहार			

सरिताच्या कुटुंबात विविध वयोगटातील सदस्य आहेत जसे, आईवडील, आर्जीआजोवा, आठ वर्षांची बहीण व ख्वतः अठरा वर्षांची सरिता . तुमच्या लक्षात आले असेल की प्रत्येकाची आहाराची गरज वेगळी आहे . रोजच्या आहारात थोडेफकार बदल, सुधारणा करून प्रत्येकाची गरज भागवता येते . हे बदल असे असू शकतात .

सरिताला व तिच्या बहिणीला दोन जेवण्यांच्या दरम्यान पौष्टिक उपहार द्यावा . दोघीही वाढणाच्या वयातील असल्यामुळे त्यांना जास्त आहार सत्वांची गरज असते . उदा . मिश्र भाज्या घातलेले पोहे, भाज्या व चणाडाळीचा उपमा, भाज्या व मटारांचा दलिया इ.

सरिताच्या आजी आजोबांची कर्वादकांची व स्निग्ध पदार्थाची गरज तिच्या आईवडिलांपेक्षा कमी आहे पण प्रतिने व इतर आहारसत्वांची जमुरी सारखीच आहे . मऊ, पूर्णपणे शिजवलेले व तंतुमय पदार्थाचा समावेश असलेला आहार आजी आजोबांसाठी योग्य आहे . तसेच भरपूर तंतुमय पदार्थ व पाण्याचा समावेश आईवडिलांच्या आहारात असावा . अशाप्रकारे रोजच्या आहारात वेगवेगळ्या सदस्यांच्या गरजा भागविण्यासाठी कसे फेरबदल करावे हे तुम्ही शिकलात . हे तुम्ही करू शकाल ज्यायोगे सर्वांच्या गरजा पूर्ण होतील .



तुम्ही काय शिकलात?

- ❖ अन्नपदार्थाची पाच अन्नगटात विभागणी
- ❖ प्रत्येक अन्नगटाची वैशिष्ट्ये व पोषणमूल्ये
- ❖ एकाच अन्नगटातील पदार्थाची अदलावदल



टिपा



टिपा

- ❖ संतुलित आहार योजनेसाठी अन्नगटाच्या मनोच्याचा उपयोग
- ❖ आहारनियोजनाचे महत्त्व
- ❖ आहारनियोजनावर परिणाम करणारे घटक<sup>१</sup> वय, लिंग, ऋतुमानाप्रमाणे उपलब्धता, हवामान, प्रत्येकाची शारीरिक गरज, आर्थिक स्थिती.
- ❖ प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजांप्रमाणे सर्व कुटुंबासाठी आहारनियोजन करणे.



### सहामही सराव

१. अन्नपदार्थाची विभागाणी व पाच अन्नगट यांचे महत्त्व स्पष्ट करा.
२. ‘आहारातील फेरवदल’ म्हणजे काय ते योग्य उदाहरणे देऊन वर्णन करा.
३. ‘संतुलित आहार’ व ‘आहारनियोजन’ या संज्ञांचे तुमच्या शब्दात स्पष्टीकरण करा.
४. आहार नियोजनाचे महत्त्व सांगा.
५. आहार नियोजनावर परिणाम करणारे तीन घटक कोणतेही सांगून त्यांचे स्पष्टीकरण करा.



### पाठतील प्रश्नांची उत्तरे

३.१

१. १) क २) अ ३) इ ४) ब ५) ड

२.

१. सत्य<sup>१</sup> कारण त्यात कर्वादके आहेत.
२. असत्य<sup>१</sup> कारण एकदल धान्यात तंतुमय पदार्थ असतात व ते आपल्या आहाराचा मुख्य व जास्त भाग आहेत.
३. सत्य<sup>१</sup> कारण त्यात उत्तम प्रतीचे प्रथिने, स्निग्ध पदार्थ, ‘अ’ जीवनसत्व व कॅल्शियम आहे.
४. असत्य<sup>१</sup> कारण एकदल धान्ये व डाळी, कडधान्ये एकवित केल्यामुळे प्रथिनांची गुणवत्ता वाढते.
५. सत्य<sup>१</sup> कारण शाकाहारी भोजनातील डाळी व कडधान्ये हे प्रथिनांचे प्रमुख स्रोत आहेत.

३.२

जेनिता<sup>१</sup> भोजन I कारण त्यात भरपूर प्रथिने आहेत.

जसप्रीत<sup>१</sup> भोजन II कारण त्यात हिरव्या पालेभाज्या आहेत व ते जास्त पौष्टिक आहे.

विकटर' भोजन I कारण त्यात भरपूर तंतुमय पदार्थ (दलिया) व भाज्या आहेत.

३ . ३

- १ .      १) कारण पुरुष स्त्रियांपेक्षा कणग्वर असतात .  
              २) कारण मोसमी फळे व भाज्या जास्त पौष्टिक असतात व स्वस्तही असतात .  
              ३) कारण वृद्ध माणसांनी मऊ व भरपूर तंतुमय पदार्थ असलेला आहार घ्यावा .  
              ४) कारण विजय अरुणपेक्षा जास्त शारीरिक कष्ट, श्रम करतो .  
              ५) कारण सीपा ही स्तनदा माता आहे व तिच्या बाळाला ती दूध पाजते .
- २ .      १) पेसू २) मूळा     ३) शेंगदाणे ४) गूळ ५) सोयाबिन



टिपा



## अन्न शिजविण्याच्या विविध पद्धती

फार पुरातन काळापासून अन्न शिजवण्याची पद्धत रुढ आहे. तुम्ही जाणतच असाल की पूर्वीच्या काळी माणूस कच्चे अन्न खात असे. एकदा मांसाचा एक तुकडा अग्नित पडला व तो माणसाने चाखून पाहिला. तो त्याला आवडलाही आणि अशा प्रकारे अन्न शिजविण्याच्या प्रक्रियेची सुरवात झाली. त्यात कालांतराने बराच बदल होत गेला. चपात, पुरी, पराठा, भात, पुलाव, डाळी, भाज्या, कोशिंवीर, चटणी, लोणचे, दही, ताक, फळे असे विविध प्रकारचे अन्नपदार्थ आपण खातो. शिजवलेला साधा भात व पुलाव, वाटाणजिरा भात यांच्या चवीत फरक असतो. कारण त्यांची प्रत्येकाची शिजवण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच चपाती, पुरी, पराठा यांच्या चवीतही फरक, वेगळेपणा आहे. सर्वसाधारणपणे टोमेटो, काकडी, फळे असे अन्नपदार्थ कच्चे खाणे चांगले असते याउलट गहू, तांदूळ, डाळी, बटाटे व काही भाज्या शिजवूनच खाल्ल्या जातात. या पाठात अन्न शिजवण्याची कारणे, त्याच्या विविध पद्धती व त्यामुळे अन्नावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करणार आहोत.



### उद्दिष्टे :

हा धडा शिकल्यानंतर तुम्ही हे करू शकाल.

- ❖ अन्न शिजविण्याची गरज व महत्त्व सांगू शकाल.
- ❖ अन्न शिजविण्याच्या विविध पद्धती व त्यांचे वर्गीकरण करू शकाल.
- ❖ प्रत्येक पद्धत स्पष्ट करू शकाल.
- ❖ अन्न शिजवल्यामुळे त्यातील आहारसत्वांवर काय परिणाम होतो ते स्पष्ट कराल.
- ❖ अन्नपदार्थातील आहारसत्वांचे मूल्य वाढविणाऱ्या पद्धती व नाश करणाऱ्या पद्धती ओळखू शकाल.
- ❖ घरी उपयोगी पडणाऱ्या पद्धतींचे मूल्यमापन करू शकाल.
- ❖ या पद्धतीचे महत्त्व तुम्ही इतरांना पटवून देऊ शकाल ज्या योगे त्यांच्या पद्धतीत बदल होईल.
- ❖ आहारसत्वांचे संरक्षण करणे व कुटुंबातील सदस्यांची आवड निवड यांचा समतोल राखू शकाल.

### ४.१ अन्न शिजविण्याची कारणे व महत्त्व

अन्न शिजवण्यामागील कारणे काय असतील यांचा विचार करा व खाली यादी करा.

१. \_\_\_\_\_
२. \_\_\_\_\_
३. \_\_\_\_\_
४. \_\_\_\_\_
५. \_\_\_\_\_

टिपा



आता या कारणांचा विस्ताराने अभ्यास करु या.

#### १. शिजवल्यामुळे अन्न पचनाला हलके होते.

अन्न शिजवल्यानंतर मऊ व नरम होते. त्यामुळे ते चावायला व गिळायला सोपे होते. पचनास मदत करणारे रस त्यात मिसळले जातात व अन्नपचन मुलभ मोडते.

#### २. शिजविण्यामुळे अन्नाचे स्वरूप, रंग, पोत, स्वाद व चव यामध्ये सुधारणा होते.

गाजर, बीट, मटार व इतर काही भाज्यांच्या रंगात शिजविल्यानंतर फरक पडतो हे तुमच्या लक्षात आले असेलच त्या भाज्या जास्त आकर्षक दिसतात. चपाती, पराठा, बेड यांचा भाजल्यानंतर जो तांबूस रंग येतो तो खूपच आकर्षक असतो. जेव्हा आपण रोटी, पराठा बनवतो तेव्हा चिकट, मऊ कणकेचे रूपांतर चुरचुरीत रोटीत व पराठ्यात होते. त्याची चव व स्वाद खूपच बदलतो. कच्च्या बटाट्याची फक्त चवच नाही तर पोतही सुधारतो. अन्न शिजवताना त्यात मसाले टाकल्यास पदार्थाची चव व स्वाद सुधारण्यास मदत होते. त्यामुळे अन्नाची ग्राह्यता वाढते.

#### ३. अन्न शिजवल्यामुळे विविध प्रकारच्या पाककृती बनवता येतात.

बटाट्याचे अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील. उदा. बटाटा भाजी, चाट, पराठा, भाजी, रस्सा, वेफर्स इ. गव्हाच्या कणकेपासून तुम्ही किती पदार्थ बनवू शकता याची यादी करा. पराठा, पुरी, रोटी, पाव, मठरी इ. एकाच अन्नपदार्थापासून आपण अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. म्हणजेच अन्न शिजवल्यामुळे आपण आहारात विविधता आणू शकतो.

तुमच्या भागातील कोणत्याही एका अन्नपदार्थापासून तयार केलेल्या तीन पाककृतींची नावे लिहा.

१. \_\_\_\_\_
२. \_\_\_\_\_
३. \_\_\_\_\_



#### ४. अन्न शिजवल्यामुळे जास्त काळ टिकते.

आपण दूध उकळतो माहित आहे का? अर्थात, आपण जर दूध उकळले नाही तर ते नासेल. उकळण्यामुळे दुधातील सूक्ष्मजंतू नाश पावतात व दूध जास्त काळ टिकते. भिजवलेल्या कणकेचा गोळा काही काळानंतर खराब होतो. पण त्यापासून बनलेल्या चपात्या पाव जास्त टिकतात. यासारखी वरीच उदाहरणे तुम्हीही देऊ शकाल. जिथे शिजवण्यामुळे अन्न टिकण्याचा काळ वाढला आहे.

#### ५. शिजवण्यामुळे अन्न सुरक्षित होते.

कच्च्या असात सूक्ष्मजीव असतात त्यापैकी काही निरुपदवी तर काही उपद्रवी असतात. दुधाचे दह्यात रूपांतर करण्यास मदत करणारे काही सूक्ष्मजीव उपयोगी असतात. तर दूधातच काही उपद्रवी सूक्ष्मजीव असतात ज्यामुळे क्षयरोग होऊ शकतो. दूध उकळल्यामुळे हे सूक्ष्म जंतू मरतात. निर्जतुकीकरण (Pasturization) केलेले दूध तसेच वापरता येते. कारण तुम्ही जाणताच.

**निर्जतुकीकरण :** या प्रक्रियेमध्ये दूध उच्च तापमानापर्यंत उकळले जाते आणि लगेचच थंड केले जाते. दूधामध्ये असलेले सूक्ष्मजीवांना तापमानातील हा तीव्र बदल सहन होत नाही व ते नाश पावतात.

मांस, मासे, अंडी, कॉबडी यांसारख्या मांसाहारी पदार्थामध्ये उपद्रवी सूक्ष्मजीव असण्याची शक्यता खूपच जास्त असते. म्हणून ग्राण्यापूर्वी ते पूर्णपणे शिजवावेत. परंतु उन्हाळ्यात दोन तासांपेक्षा जास्त वेळ सामान्य तापमानाला (Room Temp.) ठेवल्यास हे पदार्थ ग्राण्यासाठी असुरक्षित ठरतात. सूक्ष्मजंतूंची वाढ पुन्हा झापाट्याने होते.



कृती ४.१

ग्राली दिलेल्या अन्नपदार्थावर रंग, पोत व स्वाद यात शिजवण्यामुळे होणारे बदल नमूद करा. अन्न शिजवण्यासाठी वापरलेली पद्धतीचा उल्लेख करा.

अन्नपदार्थ	रंग, पोत शिजवण्यापूर्वी	चव शिजवल्यानंतर	पद्धत
पालक			
तांदूळ			
तूर / मूग डाळ			
बटाटा			
अंडे			

### ४.२ अन्न शिजविण्याच्या पद्धतींचे वर्गीकरण

काही पदार्थमध्ये पाण्याचे प्रमाण खूप असते. उदा. पालेभाज्या' पालक, मेथी इ. त्या पाण्याचा उपयोग करून या भाज्या शिजवल्या जातात. परंतु तांदूळ, गहू, डाळी या पदार्थात पाण्याचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामध्ये पाणी घालून ते शिजवावे लागतात. तसेच काही पद्धतींमध्ये अजिबात पाणी वापरावे लागत नाही. अर्थात त्यामुळे पदार्थ कुरकुरीत होतात. तुम्हालाही अशा व्याच पद्धतींची माहिती असेल. काही सांगू शकाल का?

तक्ता ४.१ मध्ये अन्नपदार्थ शिजविण्याच्या पद्धतींचे वर्गीकरण केले आहे.

#### तक्ता ४.१ : अन्नपदार्थ शिजवण्याच्या पद्धती

दमट उष्णता वापरून शिजवणे	कोरडी उष्णता वापरून शिजवणे	तुपात किंवा तेलात तळणे
१) उकळणे, उकडणे	१) भाजणे	१) तेलात, तुपात बुडवून तळणे
२) मंद आचेवर शिजवणे.	२) भट्टीत भाजणे	२) थोड्याशा तेलात, तुपावर परतणे.
३) वाफवणे	३) जळत्या आगीवर भाजणे	
४) दावाखाली शिजवणे (pressure cooking)		

### ४.३ : अन्नपदार्थ शिजवण्याच्या पद्धतींचे सखोल वर्णन :

तुम्ही नेहमी वापरत असलेल्या पद्धतीचे वर्णन तुम्हाला सांगता येईल. त्यापैकी उकळणे. तळणे आणि वाफेच्या दावाखाली शिजवणे या रोज वापरल्या जाणाऱ्या पद्धती असतील आता आपण प्रत्येक पद्धतीचा वापर कसा करावा, त्याचे फायर्देंटोटे, तसेच ती पद्धत वापरताना कोणती काळजी घ्यावी याचा अभ्यास करूया.

#### ४.३.१ दमट उष्णता वापरून शिजवणे :

या पद्धतीमध्ये उकळत्या पाण्यात अन्नपदार्थ टाकले जातात किंवा पाणी उकळल्यावर जी वाफ तयार होते त्या वाफेवर शिजवले जातात. यातील काही प्रमुख पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

#### १. उकळणे / उकडणे

या पद्धतीत अन्नपदार्थ योग्य प्रमाणातील पाण्यात शिजवले जातात. उदा. बटाटे, अंडी, तांदूळ व काही भाज्या. विशेषत: कोवी, मेथी, पालक यासारख्या हिरव्या पालेभाज्या पाण्याशिवाय शिजवल्या जातात. हिरवा वाटाणा, शेंगा या भाज्या अगदी थोड्या प्रमाणात पाणी घालून शिजवतात. तांदूळ, डाळी शिजवताना भरपूर पाणी घालतात.



टिपा



टिपा

(१.५ ते ३ पट) कारण ही धान्ये कोरडी असतात त्यामुळे त्यांना शिजायला जास्त पाणी व वेळही अधिक लागतो. भाज्यांमध्ये पाण्याचा अंश वराच जास्त असल्याने त्या शिजवताना काही पाणी लागते. अन्न उकडताना काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

- ❖ उकडण्यापूर्वी, अन्नपदार्थ व्यवरित्तपणे धुतला पाहिजे.
- ❖ प्रथम पाणी उकळा व नंतर त्यात अन्नपदार्थ टाकावा.
- ❖ अन्नपदार्थ पाण्याने पूर्णपणे झाकला गेला पाहिजे.
- ❖ घटु झाकण वसणाऱ्या भांड्यात पदार्थ शिजवावा. त्यामुळे पाण्याची वाफ वाहेर जात. नाही व पाणी आट नाही. पदार्थ चटकन शिजतो व इंधनाचीही बचत होते.
- ❖ गरजेपेक्षा जास्त वेळ अन्न उकडू नये. पदार्थ मऊ व नरम झाल्यावर लगेच आचेवरून काढावा. गरजेपेक्षा जास्त वेळ शिजवल्यामुळे अन्नाचा रंग, आकार व चव नष्ट होतात. तसेच त्यातील पोषणमूल्यांचा नाश होतो.
- ❖ बटाटे, कंदमुळे सालासकटच उकडावे, त्यामुळे त्यातील पोषणमूल्ये टिकून राहतात.



आकृती ४.१

**शिजवण्याकरता वापरल्या जाणाऱ्या पाण्यात, अन्नपदार्थातील पाण्यात विरघळणारी आहारसत्ये, विरघळतात. हे पाणी जर फेकून दिले तर ही आहारसत्ये नष्ट होतील. हे पाणी वापरून आपण सूपस किंवा इतर भाज्या करू शकतो.**

**फायदे :** उकडणे ही अगदी सोपी व सुरक्षित पद्धत आहे. त्यामुळे अन्न करपून जात नाही. मोठ्या प्रमाणात अन्न शिजवण्यासाठी ही योग्य पद्धत आहे. उकडलेले अन्न पचायलाही हलके असते.

**तोटा :** पाण्यात विद्राव्य असणारी आहारसत्ये नष्ट होऊ शकतात. म्हणून शिजवताना वापरलेले पाणी फेकून देऊ नये. हे अन्नपदार्थ पांचट चवीचे असतात म्हणून काही लोकांना ते आवडत नाहीत. पण चव मुधारण्यासाठी आपण त्यामध्ये लिंवाचा रस, मसाले किंवा इतर काही वनस्पती उदा. कढीपत्ता, पुढिना घालू शकतो.

#### विचार करा .

- अ ) काही अन्नपदार्थ शिजवल्यानंतर पाककृतीत का वापरतात?
- ब ) बटाट्यापेक्षा चणे किंवा राजमा शिजण्यास जास्त वेळ का लागतो? हा वेळ वाचविण्याचा काही सोपा उपाय आहे का?
- क ) जे अन्नपदार्थ न शिजविता वापरता येतात व जे अन्नपदार्थ शिजवून वापरतात अशी दोन्होन उदाहरणे द्या .

### २. मंद मंद उकळणे :

ह्या पद्धतीत अन्नपदार्थ थोड्या पाण्यात, उक्कलन विंदू (Boiling point) च्या खालील तापमानात बराच वेळ शिजविले जातात. ही पद्धत आपण पाककृती करताना कधी वापरली आहे का? जेव्हा आपण कोरइया डाळी, भाज्या, मांस शिजवितो. तेव्हा ती पद्धत उपयुक्त आहे.

**फायदे :** ह्या पद्धतीत अन्नातील पाचक रसांचा नाश होत नाही व पदार्थाची रुची वाढते. पोषक द्रव्येही टिकून राहतात.

**तोटे :** अन्न पदार्थ शिजण्यास जास्त वेळ लागतो.

### ३. वाफविणे :

जेव्हा अन्न पाण्याच्या वाफेवर शिजविले जाते तेव्हा त्याला वाफविणे असे म्हणतात. अन्न वाफविले जाते तेव्हा भांड्यात पाणी घेऊन उकळविले जाते. भांड्यात ठेवलेले अन्न वाफेच्या संपर्कात व त्या वाफेने पदार्थ शिजतो.

झाकण असलेले मोठे भांडे वाफविण्याचे पात्र आहे.

त्यामध्ये दोन भांडी व घट्ट झाकण असते.



आकृती ४.२

खालील भांड्यात पाणीठेवले जाते. वरच्या

भांड्याला तळाला लहान लहान छिद्रे असतात. ह्या भांड्यात अन्नपदार्थ ठेवला जातो. ह्या पात्रावर घट्ट झाकण बसविले जाते. पाणी उकळते व ती वाफ वरच्या भांड्यातील अन्नपदार्थाभोवती फिरते. यामुळे अन्नपदार्थ चांगला शिजतो.

तुमच्याकडे वाफविण्याचे पात्र नसल्यास एका भांड्यात पाणी घ्या त्यावर स्वच्छ मलमलचे कापड ठेवावे. कापड योग्य आकाराचे असावे व अनीला त्याचा स्पर्श होऊ नये. अन्न त्या कापडावर ठेवावे. भांड्याचे ताँड घट्ट झाकणाने बंद करावे. आपले वाफवण्याचे पात्र तयार झाले.

तुम्ही इडली पात्र पाहिले आहे का? तेही वाफविण्याचे पात्र आहे. इडलीचे पीठ इडली पात्रात घातले जाते. ह्या भांड्याला छोटी छोटी छिद्रे असतात. तळाशी पाणी असलेल्या भांड्यात हे इडली पात्र ठेवले जाते. पुन्हा एकदा त्या पाण्याची वाफ इडली पात्रातील पिठाभोवती फिरते व इडल्या तयार होतात. ही पद्धत घन पदार्थ व अर्धघन पदार्थ शिजविण्यासाठी उपयोगी आहे. मोमोज, ग्रमण ढोकळा, कस्टर्ड कॅरोमल इ. पदार्थ या पद्धतीने शिजवले जातात.

**फायदे :** वाफवण्याच्या पद्धतीमुळे अन्न शिजविण्याचा वेळ वाचतो. व अन्नातील पोषक द्रव्ये, रंग, स्वाद व रुची टिकून राहते. वाफवलेले अन्न हलके, पोषक आणि पचनाला सोपे असते. अशा प्रकारचे अन्नपदार्थ वृद्ध लोक, लहान मुले, आजारांतून उठलेल्या व्यक्ती यांना चांगले असतात.

### ४. वाफेच्या दावाखाली अन्न शिजविणे :

ह्या पद्धतीत एका विशिष्ट प्रकारच्या भांड्याचा, (Pressure cooker) वापर केला जातो. कच्चे अन्न वाफेच्या दावाखाली शिजविले जाते. प्रेशर कुकर स्टील किंवा ऑल्युमिनियमच्या संयुगापासून तयार केले जातात. हे कुकर बळकट असतात. तयार झालेली वाफ कुकरमध्ये कोंडली जाते व त्यातील पाण्याचे



टिपा



टिपा

## अन्न शिजविण्याच्या विविध पद्धती

तापमान  $100^{\circ}$  सेल्सियसपेक्षा जास्त वाढते. तांदूळ, डाळी, मांस, बटाटे, कंदमुळे, चणे, वाटाणे हे पदार्थ प्रेशर कुकरमध्ये कमी वेळात चांगल्याप्रकारे शिजविता येतात.

प्रेशर कुकरमध्ये पुरेशी वाफ तयार झाल्यानंतर झाकणावरील वजन उचले जाते व जास्तीची वाफ त्यातून बाहेर पडते. ह्यावेळी पुरेसा दाव अन्नपदार्थावर पडतो व इंधनाचीही बचत होते. झाकणावरील वजन वेळावेळी स्वच्छ करावे, कारण त्यात अन्नकण अडकून राहण्याची शक्यता असते. असे झाल्यास कुकरमध्ये तयार झालेली (वाजवीपेक्षा जास्त) वाफ बाहेर पडत नाही व कुकरचा स्फोट होऊन अपघात होऊ शकतो. झाकणाला बसवलेली खरगाची रिंग (Gasket) वरचेवर तपासून पहावी. कारण ह्या रिंगामुळे झाकण घटू बसून कुकरमध्ये वाफ तयार होते.

**फायदे :** वाफेच्या दावाखाली अन्न शिजवताना त्याती जंतूचा नाश होतो. त्यामुळे ते अन्न खाण्यासाठी सुरक्षित व आरोग्यदायी होते. उकळून शिजविण्याच्या पद्धतीपेक्षा  $1/3$  पटीने कमी वेळात अन्न शिजते. यामुळे इंधन बजत होते. एकाच वेळी अनेक अन्न पदार्थ कुकरमध्ये शिजविता येतात. अन्न शिजविताना पूर्ण पण पाण्यात बुडवावे लागत नाही. यामुळे पाण्यात विरघळणाऱ्या जीवन सत्वांचा (ब, क जीवनसत्वे) व खनिजांचा नाश होत नाही.

**तोटे :** जास्त वेळ अन्न शिजवल्यास त्यांचा पोत विघडतो व ते कर्पून जाऊ शकते.



कृती ४.१

तुमच्या मित्राच्या कुटुंबातील सदस्यांना उकडलेला भात व डाळीचे वरण आवडते. भात शिजवताना वापरलेले पाणी जास्त असल्यास ते फेकून दिले जाते. ही पद्धत चुकीची आहे. हे तुम्हाला माहीत आहे. कारण पाण्यात विरघळणारी पोषक द्रव्ये यामुळे नाश पावतात.

ही पद्धत बंद करणे गरजेचे का आहे?

कुटुंबातील सदस्य ह्यासाठी का तयार होत नाहीत?

ह्यासाठी तुम्ही कोणता मार्ग सुचवाल?



आकृती ४.३ : वाफेच्या दावाखाली शिजवणे



पाठातील प्रश्न ४.१

१. अन्न शिजवण्याचे चार फायदे आहे.

१) \_\_\_\_\_

२) \_\_\_\_\_



टिपा

## अन्न शिजविण्याच्या विविध पद्धती

३) \_\_\_\_\_

४) \_\_\_\_\_

### २. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

१) पाण्याच्या संपर्कात न येता अन्न शिजविण्याच्या पद्धतीला म्हणतात.

अ) वाफविणे

ब) उकळणे / उकडणे

क) मंद मंद उकळणे

ड) वाफेच्या दावाग्वाली अन्न शिजवणे

२) दमट उण्णतेमुळे अन्न शिजवण्याच्या खाली दिलेल्या चार पद्धतीपैकी कोणत्या पद्धतीत अन्नातील पोषक मूल्यांचा नाश होत नाही?

अ) वाफविणे

ब) उकळणे

क) मंद मंद उकळणे.

ड) वाफेच्या दावाग्वाली शिजवणे

३) मंद मंद उकळण्याच्या पद्धतीचे विशेष .....

अ) भरपूर पाणी व उच्च तापमान

ब) कमी पाणी व उच्च तापमान

क) कमी पाणी व कमी तापमान

ड) भरपूर पाणी व कमी तापमान

४) प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजविताना तापमान .....

अ)  $100^\circ$  च्या वर असते.

ब)  $100^\circ$  च्या खाली असते.

क)  $100^\circ$  असते.

ड) वरीलपैकी कोणतेही

### ४.३.२ कोणद्या उण्णतेचा वापर करून अन्न शिजवणे

ग्वाकरा, चणे, पाव, केक, बन्स इत्यादी पदार्थ आपण नेहमी ग्वातो. हे पदार्थ कसे तयार करतात हे तुम्हाला माहीत आहे का? अर्थात, कोरडी उण्णता व गरम हवा वापरून. यासाठी साधारणपणे  $200^\circ 300^\circ$ \* सेलिसियस इतके उच्च तापमान वापरले जाते. या पद्धतीने शिजवलेले पदार्थ तांबूस रंगाचे, कुरकुरीत असतात व त्याला स्वादही छान असतो.

कोणद्या उण्णतेचा व गरम हवेचा वापर करून अन्न शिजविण्याच्या तीन पद्धती आहेत.

अ) भट्टीत भाजणे

ब) थेट भाजणे

क) थेट जळत्या आगीवर भाजणे.

**अह भट्टीत भाजणे :**

अन्न भाजण्याच्या या पद्धतीत वंद डब्यात किंवा भट्टीत अन्न ठेवले जाते. त्याच्या आतील हवा विजेच्या सहाय्याने किंवा आगीने गरम केली जाते. आतील अन्न गरम हवेमुळे शिजते. तुमच्या गावात किंवा गावाशेजारी तुम्ही वेकरी पाहिली असेल तसेच कोळसा किंवा लाकूड वापरून गरम हवा निर्माण करणाऱ्या मोठमोठ्या भट्टद्याही (ovens) पाहिल्या असतील. ह्या ओवनमध्ये पाव, रोटी, नान, बनस, विस्कीटे,



टिपा

पेस्ट्रीज इ. पदार्थ भाजले जातात. फार मोठ्या वेकरीमध्ये आतील हवा विजेच्या सहाय्याने गरम केली जाते.

तुम्ही घरच्या घरही भट्टी तयार करू शकता. एक कढई किंवा पत्रयाच्या रिकामा डवा घ्या. त्यामध्ये वाळूचा थर घाला व त्याला झाकण वसवा. हा डवा कोळसा, रँकेल किंवा गँग्याचा शेकडीवर ठेवा. एकदा का तो गरम झाला की त्यात अन्नपदार्थ ठेवा व झाकण लावून बंद करा. हा डवा मंद आचेवर ठेवा. हलका तांबूस रंग येईपर्यंत तो पदार्थ भाजा. सारखे डव्याचे झाकण उघडू नका, नाहीतर त्यातील गरम हवा बाहेर जाईल आणि पदार्थ कोरडे व कडक होईल.

**फायदे :** या पद्धतीने तयार केलेले अन्नपदार्थ आपल्या आहारात विविधता आणतात.




आकृती ४.४

**केक, पेस्ट्रीज यासारखे भट्टीत भाजून केलेल्या अन्नपदार्थाचे उष्णांक बरेच जास्त असतात हे ध्यानात ठेवा.**

### ब) थेट ज्वालेवर भाजणे :

कोरड्या उण्ठेवर अन्न शिजविण्याची दुसरी एक पद्धत म्हणजे थेट ज्वालेवर भाजणे. ह्या प्रकारे भाजताना पदार्थ थेट तवा, जाळी किंवा वाळूवर ठेवतात व शिजवतात. वांगे, बटाटे, रताळी यांसारख्या भाज्या तसेच चणे, मका यांसारखी धान्ये या पद्धतीने भाजतात. शेंगदाणे, काजू, पापड व मांस हे ह्या पद्धतीने भाजून शिजवतात. तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने काही पदार्थ बनवले असतील. त्यापैकी एक म्हणजे वांग भाजणे.



आकृती ४.५

वांग भाजताना तुम्ही ते थेट ज्वालेवर ठेवले असणार व सतत ते फिरवले असेल ज्यायोगे ते सर्व वाजूनी भाजले जाईल. ते पूर्णपणे भाजले आहे हे तुम्ही कसे ठगविता?

चणे, मंका, हरभरा यांसारखी धान्ये भाजताना तुम्ही पाहिले असेलच. मोठ्या कढईत वाळूमध्ये हे भाजले जातात. सगळीकडे आच सारखी लागावी म्हणून अन्न सारखे ढवळले जाते. तंदूर ही मातीची भट्टी असते. ज्यामध्ये रोटी, नान, पनीर, चिकन इ. पदार्थ भाजले जातात.

घरच्या घरी पदार्थ भाजण्याची आणग्याची कोणती पद्धत तुम्हाला माहीत आहे?

**फायदे :** या पद्धतीने शिजवलेले पदार्थ चवीष्ट असतात. व अन्नात विविधता आणण्यासाठी ही पद्धत फारच उपयोगी आहे.

## अन्न शिजविण्याच्या विविध पद्धती

विभाग २  
आहार

**तोटे :** ही पद्धत जराशी जास्त वेळ घेणारी आहे. या पद्धतीने शिजवलेले पदार्थ खूपच कोरडे होतात त्यामुळे त्याबरोबर चटणी किंवा सॉस घ्यावा लागतो.

### क) थेट ज्वालेवर भाजणे :

जलत्या आगीवर भाजण्याच्या क्रियेला ‘ग्रीलींग’ म्हणतात. या पद्धतीत जास्त (आच) उण्णता वापरली जाते व ही पद्धत सावकाश आहे. अन्नपदार्थ लोखंडी जाळीवर ठेवून नंतर ती जाळी थेट आगीवर ठेवली जाते किंवा विजेवर चालण्याच्या उण्ण, लोखंडी जाळ्यांवर ठेवली जाते. प्रथम या लोखंडी जाळ्यांना थोडेसे तेल लावले जाते. त्यामुळे अन्नपदार्थ जाळ्यांना चिकटत नाहीत. नंतर या जाळ्या कोलशावर गॅसवर किंवा विजेवर ठेवून गरम केल्या जातात. यामध्ये अन्नपदार्थ दोन्ही वाजूनी भाजला जातो व त्यामुळे पदार्थाला विशिष्ट स्वाद हेतो. बटाटे, रताळी, वांगी, चिकन, मासे इ. पदार्थ ह्या पद्धतीने भाजले जातात.

**फायदे :** भाजण्याच्या या पद्धतीमुळे पदार्थाला विशिष्ट स्वाद प्राप्त होतो व आपण विशिध पदार्थ बनवू शकतो.

### ४.३.३ तळणे :

तळणे या पद्धतीत अन्नपदार्थ गरम तेलात किंवा तुपात शिजवला जातो. अन्नपदार्थ तळण्याच्या दोन पद्धती आहेत. (१) परतणे, कमी तेलात परतणे, (२) पदार्थ तेलातुपात बुडवून खोल कर्दईत तळणे. या पद्धतीने तुम्ही पदार्थ नक्कीच बनवले असणार. घरच्या घरी तयार करण्यात येणाऱ्या पदार्थाचा खालीलप्रमाणे तक्ता तयार करा.

तक्ता ४.२

	परतणे / थोड्या तेलातुपात	खोलवर तळणे
१		
२		
३		



आकृती ४.४



टिपा




### खोलवर तळणे :

आपले अनेक भारतीय पदार्थ तळून तयार केले जातात. उदा. भजी, पकोडे, सामोसे, वडे, कचोरी इ. ह्या पद्धतीत कढईत तेल किंवा तूप चांगले गरम केले जाते व जो पदार्थ तळायचा आहे तो त्यामध्ये काळजीपूर्वक सोडला जातो. हा पदार्थ तेलात किंवा तूपात पूर्णपणे बुडलेला असावा. एकावेळी पदार्थाचे थोडे तुकडे तळण्याकरिता तेलात सोडावे. तळण्यासाठी तेल किंवा तूप फार जास्त प्रमाणात घेऊ नये व ते जसूरीपेक्षा जास्त गरम करू नये. तळून झाल्यावर जे काही तेल / तूप उरले असेल तर ते दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावे. त्यावर थंड झाल्यावर झाकण लावावे. त्यामुळे तेला/तूपाचे गुणधर्म नष्ट होत नाहीत. त्याचं तेलाचा पुन्हापुन्हा वापर करू नये.

आकृती ४.७ : खोलवर तळणे

### परतणे :

अन्नपदार्थ तयार करण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर कसा करू शकतो? यावेळी काय काळजी घ्यावी? वरोवर कमीत कमी तेलाचा व मंद आर्चेचा उपयोग करावा. तळताना पदार्थ पलटावा व आवश्यक असल्यास परत थोडे से तेल वापरावे. परतण्याच्या या पद्धतीत निर्लेप तव्याचा वापर केल्यास अगदी कमी तेल लागते.



आकृती ४.८ : परतणे

### अन्नपदार्थ तळताना घ्यावयाची काळजी :

१. अज्ञाचे योग्य प्रमाणात व आकारात तुकडे करावेत.
२. तेल किंवा तूप चांगले तापल्यानंतर आच किंव उण्णता कमी करावी.
३. एकाच वेळी थोडे तुकडे तळावेत. जास्त तुकडे तेलात टाकल्यास तेलाची उण्णता कमी होते व पदार्थात तेल शोपले जाते.
४. तळून झालेला पदार्थ स्वयंपाकघरातील स्वच्छ कपड्यावर किंवा कागदावर काढावा.
५. तळणीमधून सर्व तुकडे बाहेर काढावेत त्यामुळे ते जळून किंवा करपून जात नाहीत. व तेलही खराव होत नाहीत.

**फायदे :** इतर कोणत्याही पद्धतीने बनविलेल्या अन्नपदार्थांपेक्षा तळलेले अन्नपदार्थ जास्त टिकावू असतात.

**तोटे :** थोड्या तेलार परतलेले पदार्थ पचनास जड असतात. त्यामध्ये जास्त उभांक असतात. जास्त प्रमाणात असे पदार्थ खाणे आरोग्यास हितकारक नसते.



टिपा

## अन्न शिजविण्याच्या विविध पद्धती

### ४.३.४ अन्नपदार्थ शिजविण्याच्या इतर पद्धती :

#### १. अतिसूक्ष्म लहरींचा वापर करणे (Microwave Cooking)


अन्नपदार्थ शिजवण्याची ही अतिलकडेच लोकप्रिय झालेली नवीन पद्धत आहे. यामध्ये अन्न शिजवण्यासाठी अतिसूक्ष्म लहरींचा वापर केला जातो.

या लहरीमुळे पदार्थातील पाण्याच्या अणूंचे जोगत कंपन होते. यामुळे उण्णता निर्माण होते व त्यावर पदार्थ शिजवला जातो.

**फायदे :** पदार्थ शिजविण्याची ही अतिशय जलद पद्धत आहे. त्यासाठी लागणार वेळ इतर पद्धतींपेक्षा फारच कमी आहे.

**तोटे :**

१. यासाठी विजेचा वापर केला जातो त्यामुळे ज्याभागात विजेचा पुरवठा सलगपणे नसेल त्या ठिकाणी वापरता येत नाही.
२. अन्नपदार्थ जास्त कोरडे होऊ शकतात.



आकृती ४.९ : अतिसूक्ष्म लहरींच्या वापराने अन्न शिजवणे.

हे लक्षात ठेवा.

मायक्रोवेहचा वापर करताना, मायस्क्रोवेह बंद झाल्यावर थोड्या सेकंदानंतर तो उघडावा. त्यामुळे अतिसूक्ष्म लहरी तुमच्यापर्यंत पोचणार नाहीत.

### ३. सूर्यचूलीचा वापर करणे (Solar Cooking)

सूर्यचूल किंवा सौरकुकरमध्ये सूर्य किरणांपासून मिळणाऱ्या उण्णतेचा वापर केला जातो. पेटीच्या आकाराचे सौरकुकर घरगुती वापरासाठी तर मोठे सौरकुकर (panel - type) मोठ्या प्रमाणात अन्न शिजविण्यासाठी वापरतात.

**फायदे :**

- अ) सौरकुकर वापरतातना धूर निर्माण होत नाही. देखभालीचा व वापराचा खर्च फारच कमी असतो.
- ब) पर्यावरणप्रेमी अशी ही पद्धत आहे.
- क) भारताच्या बहुतांश भागात सूर्यचूलीचा वापर करता येतो.



आकृती ४.१० : सौर कुकर

**तोटे :**

सूर्यचूल घराच्या बाहेर, अंगणात, गच्चीत ठेवावी लागते व भरपूर सूर्यप्रकाश असेल तेव्हाच वापरता येतो.



टिपा



पाठातील प्रश्न ४.२

१. योग्य शब्द वापरून गाळलेल्या जागा भरा.
- १) भट्टीत भाजून पदार्थ तयार करण्याच्या पद्धतीला ..... म्हणतात.
- २) सूर्यप्रकाशाची उण्ठाता वापरून अन्न शिजवण्याच्या पद्धतीला ..... म्हणतात.
- ३) गरम वाळूत अन्न भाजण्याच्या पद्धतीला ..... म्हणतात.
- ४) ..... या पद्धतीत विजेवर, कोळशावर किंवा गँसवर तापविलेल्या बंद पेटीत अन्नपदार्थ शिजवले जातात.
- ५) थेट ज्वालेवर पदार्थ शिजवण्याच्या पद्धतीला ..... म्हणतात.
- ६) गरम तव्यावर अन्न शिजविण्याला ..... म्हणतात.
- ७) गरम तेलात पदार्थ शिजविण्याच्या पद्धतीला ..... म्हणतात.
- ८) ..... ह्या पद्धतीत पाण्याच्या अणूंच्या जलद कंपनामुळे उण्ठात निर्माण होते.
- ९) ..... ह्या पद्धतीत २००\* ते ३००\* सेल्सियस इतके तापमान वापरले जाते.
२. भट्टीत भाजणे व थेट ज्वालेवर भाजणे यातील दोन फरक स्पष्ट करा.
- १) \_\_\_\_\_
- २) \_\_\_\_\_
३. परतणे व खोलवर तळणे यातील दोन परक स्पष्ट करा.
- १) \_\_\_\_\_
- २) \_\_\_\_\_
४. सौरउर्जेच्या वापराचा एक / एक फायदा व तोटा लिहा.
- \_\_\_\_\_
५. गौरी रव्याचा शिरा बनवते आहे. खाली त्याची कृती दिली आहे. त्यात वापरलेली पद्धत ओळखून पुढे दिलेल्या रिकाम्या जागेत लिहा.



टिपा

- १) साखर व पाणी एकत्र करून गरम करा व तापवा.

---

- २) कढीईत थोड्याशा तुपावर साधारणपणे ३ मिनिटे रवा परतवा.

---

- ३) वरती जास्त तूप घालून २० मिनिटांपर्यंत मध्यम आचेवर रवा तांबूस होईपर्यंत परतवा.

---

- ४) कढीईत वेलची पावडर, बदाम, बेदाणे, साखरेचा केलेला पाक ढवळत्यांठत घाला. पाणी सुकेपर्यंत शिजवा.

---

- ५) बदामाचे काप वरती घालून सजवा.

---

#### ४.४ अन्न शिजवताना होणारा आहारसत्वांचा नाश :

अन्न शिजवताना त्यातील आहारसत्वे नष्ट होऊ शकतात. ह्या आहारसत्वांचा नाश होऊ नये म्हणून अन्न शिजवण्याची व साठवण्याची योग्य पद्धत वापरली पाहिजे. ही आहारसत्वे कशी नाश पावतात हे आपण पाहूया.

##### १. ‘अ’ जीवनसत्व :

हवेतील ऑक्सिजनबोवर संपर्क आल्यामुळे ‘अ’ जीवनसत्वाचा नाश होतो. उच्च तापमानावर झाकण नसलेल्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे वराच वेळ ऑक्सिजनशी संपर्क येतो व त्यामुळे अन्नातील ‘अ’ जीवनसत्वाचा अंश कमी होतो.

तुम्ही जाणताच की ‘अ’ जीवनसत्व स्निग्धात विरघळणारे आहे. पालक, मेथी ह्यासारख्या भाज्या तेलात तळल्या असताना त्यातील ‘अ’ जीवनसत्व तेलात विरघळते. ३००\* से. इतके उच्च तापमान तळताना वाढते त्यावेळी ‘अ’ जीवनसत्व भरभर नाश पावते. गार्जवटाट्याची भाजी, वंद झाकणाच्या भांड्यात शिजवावी त्यामुळे ‘अ’ जीवनसत्वाचा नाश होत नाही.

##### २. ‘ब’ जीवनसत्व :

ह्या गटात पाण्यात विरघळणाऱ्या आठ जीवनसत्वांचा समावेश होतो. साधारणपणे एकत्रीत आढळणाऱ्या या जीवनसत्वांचे काही गुणधर्म समान आहे. अन्नपदार्थ धुताना, भिजवताना तसेच पाण्यात शिजवताना त्यातील ‘ब’ जीवनसत्व नाश पावते. हे पाणी फेकून दिल्यास ‘ब’ जीवनसत्वाचा नाश होतो.



तांदूळ, डाळी व काही भाज्यांमध्ये ‘ब’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हे धुताना, भिजवताना व शिजवताना काळजी स्थावी लागते.

‘ब’ गटातील जीवनसत्त्वे नाश पावण्याचे आणग्यांवी एक महत्त्वाचे कारण म्हणजे अन्न शिजवताना जर खाण्याचा सोडा त्यात वापरला असेल तर! त्यामुळे खाण्याच्या सोड्याचा वापर पदार्थ शिजवताना करू नये. ‘ब’ जीवनसत्त्व ‘रायवोलेविन’ या नावानेही ओळखले जाते. दूध हे त्याचे उत्तम प्राप्तिस्थान आहे. दुधातील ‘ब’ जीवनसत्त्व सूर्यपकाशातील सूक्ष्म अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे नाश पावते. याकरिता अन्नपदार्थ थेट सूर्यकिरणांमध्ये उघडे ठेवू नयेत.

### ३. ‘क’ जीवनसत्त्व :

पाण्यात विरघलणारे हे जीवनसत्त्व उणता व हवेतील ऑक्सिजनमुळे नाश पावते. हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात ज्या भाज्यांमध्ये, फलांमध्ये आढळते, त्या भाज्या व फले कापून उघडी ठेवल्यास त्यातील ‘क’ जीवनसत्त्व नाश पावते. ह्या भाज्या व फले कापल्यानंतर धुतल्यास किंवा गृष्णपच वारीक कापल्यास त्यातील ‘क’ जीवनसत्त्व नष्ट होते. हे अन्नपदार्थ, सोडा घालून जास्त वेळ शिजवल्यास त्यातील ‘क’ जीवनसत्त्व नष्ट होते. भाज्या शिजवताना वापरलेले पाणी फेकून दिल्यासही ‘क’ जीवनसत्त्वाचा नाश होतो. म्हणून फले व भाज्या चिरताना, धुताना, शिजवताना काळजी घेतली पाहिजे. संत्री, मोसंबी, लिंबू व आंबट, रसाल भाज्यांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते व आपण ते योग्य तळेने वाचवू शकतो.

### ४. प्रथिने :


अंडी, मासे, मांस ह्या पदार्थातील प्रथिने शिजवल्यामुळे नरम होतात. पदार्थातील प्रथिने शिजवताना पाणी शोषून घेतात व गोठतात. ही गोठवली गेलेली प्रथिने जास्त वेळ शिजवल्यास त्यातील पाण्याचा अंश कर्मी होतो व तो प्रथिने कोरडी व वातड होतात व पचनास जड होतात.

लिंबाचा रस, टोमॅटो, दही, चिंचेचा रस हे आम्लायुक्त पदार्थ शिजवताना घातल्यास त्यातील प्रथिने चिवट व कडक होतात म्हणून हे पदार्थ, अन्नपदार्थ शिजत आल्यावर घालावेत.

दुधासारखे प्रथिनयुक्त पदार्थ फार वेळ शिजविल्यास त्यातील साखर व प्रथिने यांची रासायनिक किया होते व एक तांबूस रंगाचा पदार्थ तयार होतो व त्यातील प्रथिनांचा दर्जा खालावतो. उदा. खीर, रवडी तयार करताना.

### ५. तेल व स्निग्ध पदार्थ :

तेल व तूप साधारणपणे पदार्थ तळण्यासाठी वापरले जाते. यासाठी  $300^\circ$  से. पर्यंत तेल/तूप तापवले जाते. एकदा वापरलेले तेल वारंवार वापरण्याचा प्रघात आहे पण तो चुकीचा आहे कारण पुन्हा पुन्हा वापरण्याने तेलातूपाचा दर्जा फारच खालावतो.



आकृती ४.११

हे ध्यानात ठेवा :

एकाच प्रकारचे तेल किंवा तूप नेहमी वापरू नये. स्वयंपाकीसाठी वापरण्याचे तेल वरचेवर बदलावे. शेंगदाणा तेल, वनस्पती तेल, सूर्यफुलाचे तेल किंवा सोयाबिनचे तेल. यापैकी आपण कोणतेही तेल वापरू शकतो. तलण्यासाठी वापरलेले तेल गार झाल्यावर, गाळून, झाकणवंद डब्यात ठेवावे.



आकृती ४.१२

#### ६. खनिजे :

सोडियम, पोटॅशियम सारग्बी खनिजे पाण्यात विरघळतात. अन्नपदार्थ कापून नंतर धुतले असता त्यातील खनिजे पाण्यात विरघळतात व ते पाणी फेकल्यास त्यांचा नाश होतो. म्हणून शिजवण्यासाठी वापरलेले पाणी फेकून देऊ नये. अन्नपदार्थ आधी धुवून नंतर कापावेत.



पाठातील प्रश्न ४.३

१. खालील विधाने सत्य / असत्य लिहा.

१) अन्नपदार्थ शिजवताना खाण्याचा सोडा वापरल्यास अन्नातील पोषकद्रव्यांवर काहीही दुष्परिणाम होत नाही.

२) अन्नपदार्थ शिजवताना वापरलेले पाणी फेकून दिल्यास त्यातील खनिजे नष्ट होतात.

३) वाफेच्या दावाखाली अन्न शिजविण्याच्या पद्धतीत अन्नातील पोषकद्रव्यांचा जास्तीत जास्त नाश होतो.

४) जीवनसत्त्व ‘क’ शिजविल्यामुळे नाश पावते.

२. तुम्हाला पुढील पदार्थ दिले आहेत.

अ) उकडलेल्या बटाट्याचे भरीत



टिपा



- व) बटाट्याचे वेफर्स
- क) बटाट्याची भजी
- ड) भाजलेला बटाटा

पुढील प्रश्नांची योग्य कारणे देऊन उत्तरे द्या.

१. कोणत्या पदार्थामध्ये कमीत कमी पोषकद्रव्ये असतील?
२. नऊ महिने वयाच्या वालकासाठी योग्य पदार्थ कोणता आहे?
३. कुठला पदार्थ शिजण्याकरिता कमीतकमी वेळ लागेल?

#### ४.५ आहारसत्वांचे संरक्षण :

अन्नपदार्थ तयार करताना, शिजवताना त्यामधील काही आहारसत्वांचा नाश होतो. त्या आहारसत्वांचा नाश टाळणे म्हणजेच ‘आहारसत्वांचे संरक्षण’ होय.

आहारसत्वांचे संरक्षण करण्यासाठी आपण पुढे दिलेले काही सोपे मार्ग हाताळू शकतो.

१. भाज्या चिरण्यापूर्वी धुवाव्यात म्हणजे त्यातील क्षार (ग्वनिजे) व जीवनसत्वे नाहीशी होणार नाहीत. जरूरीपुरत्याच भाज्या धुवाव्यात.
२. भाज्यांची पातळ साले काढा; कारण क्षार व जीवनसत्वे अगदी सालीच्या खालीच असतात.
३. शिजवण्याच्या वेळी भाज्यांचे मोठेमो तुकडे कापा. फार लहान तुकडे केल्यास आहारसत्वांचा नाश जास्त प्रमाणात होतो.
४. जर भाज्या पाण्यात शिजवणार असाल तर त्या उकळत्या पाण्यात टाका.
५. अन्न शिजवताना आवश्यक तेवढेच पाणी वापरा. जास्तीचे पाणी फेकू नका. ते पाणी दुसरे अन्नपदार्थ शिजवताना वापरा.
६. अन्न शिजवताना खाण्याचा सोडा वापरू नका.
७. अन्न शिजवताना चिंचेचा कोळ, लिंबाचा रस वापरा त्यामुळे जीवनसत्वांचे संरक्षण होते.
८. आवश्यक तेवढ्याच पाण्यात भात शिजवा म्हणजे तेवढे पाणी भात शिजवताना शोषले गेले पाहिजे.
९. घटू झाकण असलेल्या भांड्यात अन्न शिजवा. झाकण नसलेल्या भांड्यात अन्न शिजवले असता जास्त आहारसत्वांचा नाश होतो.
१०. अन्न जास्त शिजवू नका नाहीतर त्यातील आहारसत्वे नष्ट होतील.
११. आहारसत्वांचे संरक्षण करण्यासाठी अन्न शिजवण्याची सर्वात जलद पद्धत वापरा.



### कृती ४.२

पाठ क्र. ४ मध्ये भारतामध्ये आढळणाऱ्या आहारविषयक प्रश्नांसंबंधी चर्चा केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आढळणारे आजार म्हणजे लोहाच्या अभावामुळे होणारा अॅनिमिया (पंडुरोग), आयोडिनच्या अभावी होणारा गलगंड (गॉयटर) व ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावी होणारा रातांधळेपणा. यावरील सोपा मार्ग म्हणजे अन्नामध्ये ते विशिष्ट आहारसत्व मिसळणे ज्यामुळे अभावाचे आजार होणार नाहीत. उदा. आयोडिनयुक्त मीठ, सूर्याच्या खुणेवरून आपण हे ओळग्यू शकतो. यासारखे इतरही काही पदार्थ आहेत. ज्यामध्ये मुद्दाम काही विशिष्ट आहारसत्वे मिसळली जातात. तुमच्या आसपासच्या किरणामालाच्या दुकानाला किंवा मॉलला भेट द्या. तेथील गोडेतेलाचे डबे, गव्हाचा आटा, बिस्किटांचे पुडे यावरील लेवले वाचा. त्यामध्ये घातलेल्या पोषकद्रव्यांची नोंद करा. त्या पुडियांवर काही विशिष्ट प्रकारची गूण आहे का याचीही नोंद करा.

### ४.६ अन्नातील आहारसत्वांचे प्रमाण वाढविणे :

आतापर्यंत तुम्हाला अन्न शिजवण्याच्या विविध पद्धतींचा तसेच अन्नातील आहारसत्वांचे संरक्षण करण्याच्या पद्धतींचा परिचय झाला आहे. जर आपण अन्नाचे पोषण मूल्य वाढविले व तेही खर्च न वाढविता, तर फारच फायदेशीर होईल. तुम्ही याकरिता काही मार्ग मुचवू शकता का?

अन्नपदार्थातील आहारसत्वांचे प्रमाण विशिष्ट पद्धतीने वाढविण्याच्या क्रियेला अन्नातील आहारसत्वांची संपन्नता वाढविणे असे म्हणतात.

अन्नातील पोषणमूल्य संपन्न करण्याचा हेतू व महत्त्व तुम्हाला समजले पाहिजे.

- ❖ शरीराच्या पोषक गरजा पूर्ण होणारे अन्न घेणे.
- ❖ अन्नाची योग्य निवड करणे व पाककृती करणे.
- ❖ समतोल आहार घेणे
- ❖ अन्नाचा स्वाद व पोत सुधारणे.
- ❖ अन्नात विविधता आणणे.
- ❖ अन्नातील पोषक आहारसत्वे लक्षात घेऊन त्याप्रमाणे रोजची आहारयोजना करणे.
- ❖ अभावाचे आजार टाळणे.
- ❖ चांगले व योग्य अन्न खाण्याची सवय लागण्यासाठी

### ४.६.१ आहार संपन्नीकरणाच्या पद्धती :

अन्नामधील आहारसत्वांचे प्रमाण वाढविण्याच्या सोप्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

१. एकीकरण
२. आंबवणे
३. अकुंरीकरण



टिपा



### १. एकीकरण :


हा कोणत्याही एका अन्नपदार्थामधून आपल्याला सर्व पोषकद्रव्ये मिळत नाहीत म्हणून आपण वेगवेगळे पदार्थ खातो. उदा. चपातीवरोबर भाजी किंवा भार्तवरण आपल्या रोजच्या आहारात आपण कोशिंवीर, दही, ताक, चटणी, लोणचे, पापड या सर्वांचाही समावेश करतो. अन्नाच्या विविध गटातील अन्नपदार्थांचे एकीकरण करणे हा सर्व आहारसत्वे मिळविण्यांचा सोपा मार्ग आहे. तसेच अनेक पदार्थ एकत्र करून आपण एक पदार्थ बनवू शकतो व त्यातून आपल्याला सर्व आहारसत्वे मिळू शकतात. गिंवचडी, ढोकळा, पौष्टिक पोली असे पदार्थ बनवताना आपण वेगवेगळ्या गटातील पदार्थ एकत्र करतो. अशा प्रकारच्या एकत्रीकरणामुळे आहारसत्वांचा दर्जा सुधारतो. हे कसे होते ते तुम्हाला माहीत आहे का?

एकदल धान्यात विशिष्ट नंत्राम्ले (ॲमीनो ॲसिड्स) नसतात. मात्र ती आम्ले डाळींमध्ये असतात. जेव्हा डाळ (वरण) व तांदूळ (भात) एकत्र केले जातात तेव्हा त्यातून मिळणारी प्रथिने दुधाइतकीच चांगल्या दर्जा ची असतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका अशी एकदल धान्ये, डाळी, शेंगदाणे, तीळ यासारख्या तेलविया, दुधजन्य पदार्थ यासर्वांच्या एकत्रीकरणाने उत्तम दर्जाची प्रथिने मिळू शकतात. तसेच गाजर, मेथी, पालक यासारख्या भाज्यांमध्ये क्षार, खनिजे व जीवनसत्वे विपुल प्रमाणात असतात. यांचा समावेश आहारात केल्यास अन्नातील पोषणमूल्ये वाढतात.

**फायदे :** वेगवेगळ्या गटातील किंवा एकाच गटातील दोन अन्नपदार्थांचे एकीकरण केल्यास, खर्च न वाढता आहाराचे पोषणमूल्य वाढते. प्रत्येक घरात या सोप्या पद्धतीचा अवलंब करता येईल.

### २. आंबवणे :

आंबवणे ह्या क्रियेमध्ये अन्नात असलेले सूक्ष्म जीवाणू किंवा त्यात दही किंवा यीस्ट मिसळल्यामुळे आलेले सूक्ष्मजीवाणू आहारसत्वांचे रुपांतर साध्या व चांगल्या स्वरूपात करतात. ह्या क्रियेमध्ये ‘क’ व ‘व’ जीवनसत्वेही तयार होतात. काही आंबवलेल्या पदार्थांची नावे तुम्ही देऊ शकता का? दही, बेंड, ख्रमण ढोकळा व इडली हे सर्व आंबवलेले पदार्थ आहेत.



### आकृती ४.१३

तुम्ही कधी भटुरे केले आहेत का? मैद्यामध्ये थोडे दही घालून त्याचा गोळा मळून काही तास झाकून ठेवावा. ह्या काही तासात तो गोळा फुगतो. का माहीत आहे? जेव्हा तुम्ही मैद्यामध्ये दही मिसळता तेव्हा त्यात सूक्ष्म जीवाणूही मिसळतात. ते फार लवकर वाढतात. या क्रियेला आंबवणे म्हणतात. आंबवण्यामुळे तो गोळा फुगतो व दुपटीने मोठा होतो.

या प्रकारेच इडली बनवताना तांदूळ व उडीदाच्या डाळीमध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांमुळे आंबवण्याची क्रिया होते व पीठ फुगते. आंबवण्याच्या क्रियेच्या वेळी अन्नातील काही द्रव्ये सूक्ष्मजीव वापरतात व त्यांचे चांगल्या स्वरूपात रूपांतर करतात. तसेच ‘ब’ व ‘क’ जीवनसत्वेही तयार करतात.

### फायदे :

१. आंबवण्यामुळे अन्नाचे पचन सुधारते आंबवण्यामध्ये उपयुक्त असणाऱ्या सूक्ष्म जीवाणुमुळे प्रथिनाचे व कर्वांदकाचे लहान लहान तुकडे होतात व ते पचायला हलके असतात.
२. आंबवलेले पदार्थ हलके व नरम होतात त्यामुळे लहान मुळे व वृद्ध व्यक्तींना फार उपयोगी असतात.

### ३. अंकुरीकरण :

थोडेसे अखवे मूग किंवा चणे घ्या व ते रात्रभर थोड्या पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय दिसेल? ते आकाराने मोठे झालेले दिसतील व हाताला नरम लागतील. जर ते तुम्ही ओल्या फडक्यात बांधून आणग्यां १२ ते २४ तास ठेवले तर त्यांना छोटे, पांढरे कॉव आलेले दिसतील. त्या धान्यातून ते वाढताना दिसतील. या क्रियेला “अंकुरीकरण” किंवा मोड येणे म्हणतात. गहू, बाजरी, ज्वारी अशा धान्यांना सुद्धा मोड आणता येतात. ही धान्ये नंतर सावलीत वाढवतात व नंतर तव्यावर हलके भाजतात. त्यानंतर ते धान्य दळून त्यापासून लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी अनेक पदार्थ बनविता येतात. मूग, वाटाणे, काळे चणे यांसारग्यां कडधान्ये प्रथम अंकुरीत करतात व नंतर वाफवतात. त्यामध्ये तिग्बट, मीठ, लिंबाचा रस, चाट मसाला टाकून खातात.

प्रत्येक धान्याला व कडधान्याला भिजण्यासाठी व अंकुरीत करण्यासाठी लागणारा वेळ व पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. साधारणपणे ८ ते १० तास भिजण्यासाठी व १२ ते २४ तास मोड येण्यासाठी लागतात. ज्या फडक्यात भिजवलेले धान्य मोड येण्यासाठी बांधतात ते फडके सारखे ओलसर ठेवले पाहिजे.

### फायदे :

१. काही कर्वांदके व प्रथिने लहान भागात विभागली जातात व त्यामुळे त्यांचे पचन सहज होते. अन्नपचन होण्यासाठी शक्ती वाढते.
२. जास्त खर्च न वाढता अन्नाचे पोषणमूल्य वाढते. हे तुम्ही शिकला आहातच.



आकृती ४.१४

टिपा



टिपा



पाठातील प्रश्न ४.४

१. अन्न शिजवण्याच्या खाली दिलेल्या पायऱ्यांचा योग्य क्रम लावा.

पायरी

क्रम

अ) अन्न शिजवतेवेळी वेळेकडे लक्ष ठेवा.

---

ब) भाज्या धुवून घ्या.

---

क) झाकण असलेल्या भाइयांत शिजवा.

---

ड) भाज्यांची पातळ साले काढा.

---

इ) भाज्यांचे मोठे मोठे तुकडे कापा.

---

२. हिरव्या भाज्या शिजवतेवेळी होणारा आहारसत्वांचा नाश टाळण्यासाठी तीन मार्ग सुचवा.

१)

---

२)

---

३)

---

३. गाळलेल्या जागा भरा.

१) अन्नाचे एकीकरण महत्त्वाचे आहे कारण एकच अन्नपदार्थ ..... आहारसत्वे पुरवत नाही.

२) अन्नाचे एकीकरण फायदेशीर असते जेव्हा ..... पैसा उपलब्ध असतो.

३) अंकुरीकरणामुळे अन्नाचे पोषणमूल्य व ..... वाढते.

४. रकाना नं १ मध्ये आहारत्वांचे प्रमाण वाढविण्याच्या पद्धती दिल्या आहेत. रकाना नं. २ मध्ये दर्जा सुधारण्यामागची कारणे दिली आहेत. पद्धती व योग्य कारणे यांच्या जोड्या लावा.

## अन्न शिजविण्याच्या विविध पद्धती

विभाग २  
आहार

रकाना १	रकाना २	कारण
अ) एकीकरण	१) सूक्ष्म जीवाणुमुळे जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढविते .	
ब) आंबवणे	२) जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढविते .	
क) अकुंरीकरण	३) विविध पदार्थ एकाच वेळी खाण्यामुळे अन्नाचा दर्जा सुधारतो .	
	४) अन्नाची आम्लात वाढविते .	

५. दुपारच्या जेवणासाठी तुम्ही वरणभात केला . याच डाळीमध्ये मूग व पालकही घालता येईल . कोणते भोजन जास्त पौष्टिक आहे? का? जेवणात केलेला हा बदल तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आवडेल का? नसल्यास तुम्ही काय कराल?

तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तेलात तळलेली बटाट्याची भजी आवडतात . पण तुम्ही ही भजी उथल तव्यावर परतून केली व चणे व चटणीवरोवर वाढली तर हा बदल सर्वाना आवडेल का?



### सहामही सराव

१. अन्न शिजवण्याचे पाच फायदे लिहा .
२. पुढे अन्न शिजण्याच्या दोन पद्धती सूचवा .
  - १) दीर्घकाळ शिजवणे
    - अ)
    - ब)
  - २) कमी वेळात शिजवणे
    - अ)
    - ब)
३. दोलत्राने तिच्यासाठी कोवीची कोशिंवीर केली आणि मोहनने कोवीची भाजी शिजवली; कोणाला जास्त क जीवनसत्त्व मिळाले?
४. सरस्वती पालकची भाजी करीत आहे . तिने सर्वप्रथम भाजी बारीक विरली व नंतर भरपूर वेळा धुतली व उघडया, झाकण नसलेल्या भांडियात शिजवली . तिची ही ही पन्हूत योग्य आहे का? कारणे देऊन स्पष्ट करा .



टिपा

## विभाग २

### आहार



टिपा

### अन्न शिजवण्याच्या विविध पद्धती

५. आंबवणे व अंकुरीकरण यामुळे अन्नाचे पोषक मूल्य कसे सुधारते . ?  
६. अन्नपदार्थ व ते शिजवण्याची पद्धत यांच्या जोडिया लावा .

अ गट अन्नपदार्थ	ब गट शिजवण्याची पद्धत
१) ढोकळा	अ) मंद उकळणे
२) डाळीचे वरण	ब) पूर्ण तेलात बुडवून तळणे .
३) पुरी	क) उथल तेलावर परतवणे, तळणे
४) पराठा	ड) वाफवणे
	इ) उकळणे



### पाठातील प्रश्नांची उत्तरे

४.१

१. पाठात पहा .  
२. १) क                    २) अ                    ३) ब                    ४) अ

४.२

१. १) भट्टीत भाजणे .                    २) सौरचुलीवर शिजवणे  
३) कोरडे भाजणे                    ४) भट्टीत भाजणे  
५) थेट आगीवर भाजणे .                    ६) भट्टीत भाजणे  
७) तळणे                    ८) मायक्रोवेहमध्ये शिजवणे  
९) कोरडी उण्णता

२.

भट्टीत भाजणे	कोरडे भाजणे
१) अन्न ओव्हनमध्ये ठेवतात . २) ब्रेड, विस्कीटे, केकबनवण्यासाठी वापरतात .	अन्न थेट गरम तवा, वाळू, किंवा आगीवर ठेवतात . चणे, वांगे, मक्क्याचे कणीस भाजण्यासाठी उपयोगी

३.

उथल पद्धतीने तळणे	पूर्ण तेलात बुडवून तळणे
१) अन्न पदार्थाला थोडेसेच तेल लावतात . २) तवा किंवा उथल भांडे वापरतात .	पदार्थ तेलात किंवा तुपात पूर्णपणे बुडला पाहिजे . तळण्यासाठी कढईचा वापर करतात .

४. पाठात पहा .

५. १) उकळणे  
 २) भाजणे  
 ३) मंद मंद उकळणे  
 ४) तेलावर परतणे / तळणे

४.३

१. १) चूक,  
       २) वरोबर,  
       ३) चूक,  
       ४) वरोबर  
 २. १) मटाटा वेफर्स (चिप्स), बटाटा भजी  
       २) बटाट्याचे रायते, भाजलेले बटाटा \* कोरइया उष्णतेवर भाजलेले बटाटे .  
       ३) मायक्रोवेल्ह (ओव्हन)मध्ये भाजलेले बटाटे .

४.४

१. व) १,  
       ड) २,  
       क) ३,  
       क) ४,  
       अ) ५  
 २. पाठात पहा  
 ३. १) सर्व  
       २) कमी  
       ३) पचनशक्ती



टिपा



## अन्न संरक्षण

आपण आत्तापर्यंत पाहिले की वेगवेगळ्या गटातील वेगवेगळे अन्नपदार्थ एकत्र केले असता संतुलित आहार तयार होतो. परंतु वरेचदा काही मोसमी पदार्थ संपूर्ण वर्षभर मिळू शकत नाहीत. मात्र आपल्याला सर्व भाज्या, फले वर्षभर खायला मिळाली तर नक्कीच आवडेल. जसे, हिवाळ्यात आंबा आणि उन्हाळ्यात गाजरे. ताजे आंबे वर्षभर मिळणे शक्य आहे का? नक्कीच नाही! पण लोणचे, चटणी, रस, स्कॅश, जॅम या स्वरूपात शक्य आहे. म्हणूनच आहारात विविधता आणणे, पोषण मूल्ये वाढवी यासाठी अन्नसंरक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. फले व भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असताना त्यांचे संरक्षण करें करता येईल ते या पाठात आपण शिकू या.



### उद्दिष्टे :

या पाठाचा अभ्यास केल्यावर तुम्ही हे समजू शकाल.

- ❖ “अन्न खराबी” व अन्नाची साठवण या शब्दांची व्याख्या
- ❖ रोजच्या अन्नपदार्थाचे त्यांच्या टिकाऊपणाच्या काळानुसार वर्गीकरण करणे.
- ❖ अन्नसंरक्षणाची व्याख्या व त्याचे महत्त्व
- ❖ अन्नसंरक्षणाची सर्वसाधारण तत्त्वे
- ❖ अन्नसंरक्षणाच्या काही घरगुती पद्धती
- ❖ घरातील साठवणीच्या अन्नपदार्थाच्या आरोग्यपूर्ण हाताळणीचे महत्त्व समजून घेणे व अन्नाची खराबी, नासाडी टाळण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो ते शिकणे.

### ५.१ अन्नाची खराबी व अन्नाची साठवण :

#### अ) अन्नाची खराबी :

जे अन्न खाण्यास योग्य राहिलेले नाही अशा अन्नाला अन्नाची खराबी असे म्हणतात. जेव्हा तुम्ही बेड काही दिवस फ्रिजच्या बाहेर ठेवता तेव्हा त्यावर पांढरा, काळा किंवा हिरव्या रंगाचा फुगीर तयार झालेला दिसतो.

ही वाढ किंवा हा थर म्हणजेच बुरशी. बुरशीच्या ??? ब्रेड खराव होतो व खाण्यास अयोग्य ठरतो. त्याचप्रमाणे वरण किंवा भाज्या जास्त वेळ वाहेर राहिल्यास त्याला दुर्गंधी येते व आंबल्यामुळे त्यातून बुडबुडे येतात. हे वरण व भाज्या खराव झालेल्या असल्यामुळे खाण्यास योग्य नाहीत. अन्न खराव झाले आहे हे आपण कसे ओळगळू शकाल? अन्नाचा रंग बदलला असेल. त्याला दुर्गंधी येत असेल किंवा आंबले असेल म्हणजेच त्यातून बुडबुडे येत असतील अथवा बुरशी आली असेल तर ते अन्न खराव झाले आहे असे समजावे. फळांवर, भाज्यांवर नरम, तांबूस रंगाचे डाग असतील तर ती फळे, भाज्या खराव झाल्या आहेत असे समजावे.

### अन्न खराबीची कारणे :

अन्न हे विशेषत: सूक्ष्म, जंतू, अन्नातील विकर (enzymes) कीटक, जंतू, उंदीर ह्यामुळे नासते. ह्या सर्व घटकांची आपण विस्तृतपणे विचार करूया.

**सूक्ष्म जंतू / जिवाणू असणे :** आपण कणीक मळतो व फिजमध्ये ठेवतो. आपल्याला काय दिसते? कणकेचा वरचा थर काळसर झालेला असतो. का? सूक्ष्म जिवाणू असल्यामुळे हे जिवाणू इतके लहान असतात की ते आपल्याला सहज दिसत नाहीत. ज्यावेळी त्यांच्या वाढीसाठी योग्य स्थिती निर्मण होते. त्यावेळी ते अन्नात वाढतात. इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच त्यांच्या वाढीसाठी हवा ओलसरपणा, योग्य तापमान व अन्न या सर्वांठी गरज असते. सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी लागणारी योग्य परिस्थिती खालीलप्रमाणे असते.



### आकृती ५.१

- ❖ अन्नामध्ये जास्त ओलसरपणा, दमटपणा असणे बटाटा किंवा टोमेंटो यामध्ये ओलावा कशात जास्त असतो? अर्थात टोमेंटोमध्ये! म्हणूनच तो लवकर खराव होतो.
  - ❖ सभोवतालच्या हवेमध्ये सूक्ष्म जिवाणू असणे. ?? सामान्य तापमानावर बराच काळ ठेवणे सामान्य तापमानावर ठेवलेला पालक पिवळा व निळा होतो हे तुम्ही पाहिले. असेलच.
  - ❖ भाज्यांची व फळांची साले सुटली किंवा खराव झाली तर सूक्ष्म जीवाणू यांच्या सान्निध्यात येतात. उदा. केळे.
  - ❖ मीठ, साखर, आम्ल यांचे प्रमाण कमी असलेले अन्नपदार्थ उदा. लोणचे, फळांचा मुरांवा इ.
- म्हणूनच सूक्ष्म जिवाणूंपासून अन्नाचे संरक्षण करायचे असेल त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारी स्थिती निर्माण होऊ देऊ नये.

### २. अन्नातील विकरांची उपस्थिती (enzymes) :

विकर हे रासायनिक पदार्थ सर्व वनस्पतीमध्ये प्राण्यांमध्ये आढळतात. हे विकर अन्नाला हानीकारक आहेत का? नाही, या विकरांमुळे फळे व भाज्या पिकण्यास मदत होते. हिरव्या रंगाची कच्ची कैरी या विकरांमुळेच गोड चवीची व पिवळ्या रंगाची होते. असा पिवळा, गोड पिकलेला आंबा आणखी काही दिवस तसाच ठेवला तर काय होईल? तो नरम होईल व त्यावर काळ्या रंगाचे डाग पडतील, त्याला दुर्गंधी येईल. त्यातील




विकरांची क्रिया सतत चालू असते. असा जास्त पिकलेला, कुजलेला आंबा कुणालाच आवडत नाही. फलांची साल निघाली नसली तरी विकरांच्या क्रियेमुळे ती खराव होतात.

### ३. कीटक, कृमी व उंदीर :

तांदूळ डाळींमध्ये तुम्ही कधी तांबूस, काळ्या रंगाचे किंडे किंवा पांढऱ्या रंगाच्या अळ्या पाहिल्या आहेत का? हे किंडे धान्याचे दाणे खातात. धान्याच्या दाण्यांना बारीक छिद्रे पाडतात व कधी कधी धान्याच्या दाण्यांचे पीठ करतात. असे धान्य माणसांनी खाण्याजोगे राहत नाही. उंदीरही अन्नाची नासाडी करतात हे तुम्ही पाहिले असेलच.

अन्न खराव होण्याची तीन प्रमुख कारणे तुम्ही आताच पाहिलीत, ती म्हणजे सूक्ष्म जीवाणू, विकरांची क्रिया, कीटक, कृमी, व उंदीर.. .



आकृती ५.२



कृती ५.१

तुमच्या गरात अन्नाची खरावी कशी होते यांची नोंद करा.

अन्नपदार्थ	खरावी
१) दूध	
२) तांदूळ	
३) मोसंवी	

अन्न खरावीची कारणे पाहिल्यानंतर अन्नसंरक्षण कसे करावे व जास्त काळ अन्न कसे टिकवावे हे पाहूया.

### ब) अन्नाची साठवण :

अन्नाची साठवण याचा सोप्या भाषेत अर्थ म्हणजे “पुढील काळातील गरजेसाठी अन्नधान्य एका विशिष्ट जागी सुरक्षित ठेवणे.” उदा. तुम्ही विस्किटे, कुकीज विकत घेता व हवाबंद डव्यात ठेवता, दूध, उकळून थंड जागी ठेवता. धान्ये, डाळी, कणीक हवयावंद डव्यांमध्ये साठवण ह्यामागे कारण काय? त्यामुळे जास्तीत जास्त दिवस अन्नपदार्थ चांगले राहतात व खराव होत नाही


अन्नपदार्थाच्या घरेदीच्या वेळी आपण पुढील गोष्टी लक्षात ठेवतो.

- ❖ तुमच गरज
- ❖ त्या पदार्थाचा टिकण्याचा काळ

## ५.२ अब्रपदार्थाचे त्यांच्या टिकाऊपणाच्या काळानुसार वर्गीकरण :

तुमच्या लक्षात आले असेल की वेगवेगळ्या पदार्थांचा खराब होण्याचा काळ वेगवेगळा असतो. लवकर खराब होणाऱ्या तसेच वराच काळ खराब न होणाऱ्या प्रत्येकी तीन पदार्थाची उदाहरणे तुम्ही देऊ शकाल

क्र.	लवकर खराब होणारे पदार्थ	दीर्घकाळ खराब न होणारे पदार्थ
१		
२		
३		



आकृती ५.३

एग्रादा पदार्थ जितका काळ ताजा राहू शकतो त्या काळाला त्या पदार्थाचा टिकाऊपणा काळ असे म्हणतात. त्यालाच साठवणीच्या काळातील त्या पदार्थाचे स्थैर्य (stability) असेही म्हणतात. या काळानुसार अन्नपदार्थांचे वर्गीकरण केले जाते. ते म्हणजे अ) टिकाऊ (non-perishable) व ब) अल्प टिकाऊ (semi-perishable) व क) अत्यल्प टिकाऊ (perishable)

- ❖ टिकाऊ अन्नपदार्थामध्ये एकदल धान्ये, डाळी, तेलविया, साग्वर, गूळ या पदार्थाचा समावेश होतो.
- ❖ अल्प टिकाऊ पदार्थामध्ये प्रक्रिया केलेल्या पदार्थाचा उदा. (मिदा, रवा) अंडी, बटाटे, कांदे, विस्कीटे, केक समावेश होतो.
- ❖ अत्यल्प टिकाऊ पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या, वाटाणा, टोमॅटो, शेंगा, सफरचंद, केळी, ब्रेड, वटर, लोणी.

ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी उत्पादकांनी प्रक्रिया केलेल्या पदार्थावर त्यांच्या खराब होणाऱ्या (expiry date) तारखेचा उल्लेख करणे सत्तीचे आहे. कोणत्याही, पाकिटबंद अन्न पदार्थावर तुम्हाला ह्या तारखेपूर्वी वापरा असा उल्लेख केलेला दिसेल. हा काळ म्हणजे त्या पदार्थाच्या टिकाऊपणाचा काळ असतो. त्यानंतर तो पदार्थ चवीला, ताजेपणा व टिकाऊपणा यावाबत योग्य राहत नाही.



कृती ५.२

कोणत्याही पाकिटबंद अन्नपदार्थाची लेबले पहा व त्यावर त्यांचा टिकण्याचा काळ नमूद केला आहे का तेही पहा.

क्र.	अब्र पदार्थ	ह्या तारखेपर्यंत वापरण्यास योग्य(Best Before)
१		
२		
३		



### ५.३ अब संरक्षण :

तुम्हाला कधी असे प्रश्न पडतात का की आपण दूध का उकळतो? किंवा अब फिजमध्ये ठेवतो? कोरडे धान्य उन्हात वाळवतो किंवा हवाबंद डव्यात साठवतो ते का? ह्यामुळे अन्नपदार्थ जास्त काळपर्यंत टिकतात. म्हणजेच अन्नसंरक्षण करणे. त्यामुळे अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. त्यांचा दर्जा टिकून राहतो व पदार्थ आंबून, कुजून खराब होत नाहीत. थोडक्यात अन्नसंरक्षण या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. ज्या कियेमुळे अन्नपदार्थ विशिष्ट काळापर्यंत खराब न होता टिकून राहतात त्या कियेला अन्नसंरक्षण म्हणतात. यामध्ये पदार्थाचा रंग, त्यांची चव व पोषक मूल्ये यांचेही संरक्षण होते.

#### खालील गोष्टी ध्यानात ठेवा :

- ❖ काही पदार्थ इतर पदार्थपेक्षा लवकर खराब होतात.
- ❖ रंग, चव व पोषक मूल्यांचेही संरक्षण झाले पाहिजे.

संरक्षण करणे म्हणजेच अन्नखराबाची कारणे उदा. किटक, सूक्ष्मजंतू, अन्नातील विकर, रासायनिक किया यांच्यापासून अब सुरक्षित ठेवणे. ह्यामुळे अन्नपदार्थाचे जीवनमान वाढते व ते भविष्यात वापरता येते.

#### ५.३.१ अन्नसंरक्षणाचे महत्त्व :

अन्नसंरक्षण ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला आत्तापर्यंत कळला आहे त्यामुळे अन्नसंरक्षणाची गरज व कारणे तुम्ही सहज सांगू शकाल. जसे'

#### १. जास्त प्रमाणात तयार झालेल्या पदार्थाची काळजी घेणे :

आंब्यापासून तयार केलेल्या काही पदार्थाची नावे सांगा. रस मुरांबा, सरवत, आंब्येचे पापड, गर, चटणी, लोणचे, आमचूर इ. या यादीत तुम्ही आणखी भर घालू शकता. आंबा हे उन्हाळ्यातील फल आहे. भारतात एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात आंबा भरपूर प्रमाणात पिकतो.

२. आंब्याच्या विविध जाती देशाच्या विविध प्रांतात पिकतात. सर्वसाधारणपणे एखाद्या भागात तयार झालेले पदार्थ त्याच भागात पूर्णतः वापरले जात नाहीत; कारण ते खूपच जास्त प्रमाणात पिकतात. या जास्त पिकलेल्या अन्नाचे शेतकरी काय करतात?

असा जास्त आंबा शेतकरी वाहनातून, ज्या प्रांतात

आंबा पिकत नाही किंवा जिथे त्या प्रकारचा आंबा पिकत नाही अशा ठिकाणी पाठवतात. असे केले नाही तर उरलेला आंबा कुजून वाया जाईल व शेतकऱ्याचे नुकसान होईल. सर्वांनी ताजे आंबे वापरूनही काही आंबा उरतो. हा सगळा उरलेला आंबा संरक्षित करण्यासाठी उपलब्ध होतो. ज्या काळात आंबा मिळत नाही तेव्हा तो वापरता येतो. ज्या काळात अन्नपदार्थ भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो तेव्हा तो स्वस्तही मिळतो. त्यामुळे त्यावेळी अन्नाचे संरक्षण करणेही कमी खर्चाचे असते.



आकृती ५.४

## ३. आहारात विविधता येते :

४. एग्ग्राद्या वेळी त्याच त्याच मोसमी भाज्या खाऊन तुम्ही कंटाळला असाल. तसेच जेव्हा बाजारात मटार मिळत नसतील किंवा खूप महाग असतील तेव्हा ते खायला तुम्हाला आवडेल का? त्याचप्रमाणे उन्हाळ्यात फ्लॉवरचा पुलाव, भाजी खाताना वेगळेपणा व मजा येते. जेवणात चटणी, पापड, लोणचे, यामुळे विविधता व रूची येते. हंगामातील (मोसमी) अन्नाचे संरक्षण करणे शक्य असते.

५. संरक्षण केलेले अन्नपदार्थ, ज्या प्रांतात ते पिकत नाहीत तेथे पाठवणे सोपे असते. राजस्थानातील काही भागात वाळवंट आहे तर हिमालयातील भागात सतत बर्फ असतो. अशा भागात फारच कमी प्रमाणात धान्य पिकते अशा ठिकाणी संरक्षित अन्नपदार्थ पाठवता येतात.

६. अन्नाची वाहतुक करणे व साठवण करणे सोपे जाते. अन्न संरक्षण केल्यामुळे पदार्थाचे आकारमान कमी होते. उदा. जर तुम्ही पुढीना, मेथी, कोथिंबीर अशा हिरव्या पालेभाज्या वाळविल्या तर त्यांचे वजन व आकारमान कमी होते. त्यामुळे त्यांची वाहतूक व साठवण करणे सोपे जाते.



## पाठातील प्रश्न ५.१

## १. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

१. अन्न खराबीचे कारण म्हणजे'

- अ) सूक्ष्मजीवाणू व विकर
- ब) सूक्ष्मजीवाणू व जास्त उत्पादन
- क) विकर व जास्त उत्पादन
- ड) वरील सर्व

२. दीर्घकाळ टिकणारे पदार्थ म्हणजे जे'

- अ) कधीच खराब होत नाहीत.
- ब) बप्याच काळानंतर खराब होतात.
- क) चटकन खराब होतात.
- ड) जेथे ठेवले असतील यावर अवलंबून, खराब होतात.

३. अन्नसंरक्षण म्हणजे'

- अ) अन्न सुरक्षित ठेवणे.
- ब) पदार्थाचा दर्जा टिवणे.
- क) अन्न कुजू न देणे
- ड) वरील सर्व

४. पदार्थाचे जीवनमान (टिकाऊपणाचा काळ) यावर अवलंबून असते.'

- अ) पदार्थाचा ताजेपणा



टिपा



- व) पदार्थाचा दर्जा  
क) अन्नखराबी  
ड) अन्न वापरण्यास योग्य असण्याचा काळ
५. अन्नसंरक्षणाचे मुख्य कारण<sup>१</sup>  
अ) पदार्थाची चव, रंग सुधारतो.  
ब) पदार्थाचे जीवनमान वाढते.  
क) महागडे पदार्थाही उपलब्ध होतात.  
ड) पदार्थाचा पोत सुधारतो.

#### ५.३.१ अन्नसंरक्षणाची तत्त्वे :

तुम्ही याआधी शिकला आहात की जेव्हा आपण दूध उकळतो तेव्हा आपण ते जास्त काळ टिकवत असतो . पण दूध उकळतो म्हणजे आपण नक्की काय करतो? दुधाचे तापमान वाढवून आपण त्यातील सूक्ष्म जिवाणूचा नाश करीत असतो . उच्च तापमानावर सूक्ष्म जिवाणू जगू शकत नाहीत . अन्नसंरक्षणाच्या तत्त्वांमधील हे एक तत्त्व आहे . आता आपण अन्नसंरक्षणाच्या तत्त्वांचा अभ्यास करूया .

१. सूक्ष्म जंतूंचा नाश करणे .  
२. सूक्ष्मजंतूना अकार्यक्षम करणे .  
३. विकरांना अकार्यक्षम करणे .

#### १. सूक्ष्म जंतूंचा नाश करणे :

दूध उकळल्यामुळे त्यातील सूक्ष्म जंतू नाश पावतात हे तुम्हाला माहीत आहेच . कधी कधी अगदी थोडा वेळा उण्णता दिली जाते . ज्यामुळे नको असलेले जंतू ; म्हणजेच जे अन्नाची खराबी करतात, ते नाश पावतात . दूध निर्जतुंक (pasteurizing) करतेवेळी ही प्रक्रिया केली जाते . घरात अन्न शिजवतानाही त्यातील सूक्ष्म जंतू नाश पावतात . अन्न हवावंद डब्यात ठेवण्यापूर्वी ते उच्च तापमानापर्यंत तापविले जाते . ज्यामुळे अन्नात सूक्ष्म जंतूंची वाढ होणार नाही .

#### २. सूक्ष्मजंतूना अकार्यक्षम करणे :

तुम्हाला माहीत आहे की, साल काढलेले सफरचंद, साल न काढलेल्या सफरचंदाच्या आधी खराब होते . याचे कारण काय? साल ही सफरचंदाच्या संरक्षणासाठी असते . ज्यामुळे सूक्ष्म जंतू प्रदेश करू शकत नाहीत . त्याचप्रमाणे अंडी, सुकामेवा, फलांच्या व भाज्यांच्या साली, कवच यामुळे संरक्षण होते व सूक्ष्म जंतूच्या क्रियेला विलंब होतो . पॉलिथिनच्या पिशव्यामध्ये व अऱ्ल्युमिनियमच्या पातळ कागदामध्ये गुंडाळून ठेवलेले अन्नपदार्थाही सूक्ष्म जंतूंपासून सुरक्षित राहतात . सूक्ष्म जंतूना वाढीसाठी हवा व पाणी आवश्यक असतात . ह्या गोष्टी काढून टाकल्यास सूक्ष्म जंतूंची प्रक्रिया होणार नाही व अन्न खराब होणार नाही .

तापमाने कमी करणे किंवा अन्नपदार्थ गोठवणे त्यामुळे सूक्ष्म जंतूंच्या प्रक्रियेचा वेळ वाढविता येतो व अन्नाचे संरक्षण होते . तुम्ही गोठलेले अन्नपदार्थ पाहिले असतील हे पदार्थ, ताज्या पदार्थप्रक्षेप जास्त काळ टिकतात .

कारण इतक्या कमी तापमानाला सूक्ष्म जंतूंची प्रक्रिया होत नाही. म्हणजेच जेव्हा तुम्ही फ्रिजमध्ये अन्न ठेवता तेव्हा तुम्ही सूक्ष्म जंतूंची वाढ रोखत असता. तसेच सोंडियम बेन्झोएट व पोटॅशियम मेटा बायसल्फाईड यांसारांची रसायनेही सूक्ष्म जंतूंची वाढ रोखतात. त्या रसायनांना अन्नसंरक्षक म्हणतात.

अशा प्रकारे तुम्ही पाहिले की सूक्ष्म जंतूंची अन्नावरील प्रक्रिया थांबविण्यासाठी किंवा त्यांना विलंब करण्यास पुढील उपाय / मार्ग आहेत.

- ❖ संरक्षक कवच पुरविणे.
- ❖ तापमान वाढविणे.
- ❖ तापमान कमी करणे.
- ❖ रसायने वापरणे.

### ३. विकरांची क्रिया रोखणे (enzymes) :

विकरांमुळेही अन्नाची खरावी होते. नैसर्विकरित्या ही विकरे अन्नातच असतात. उदा. फळे एखादे कच्चे केळे काही दिवस ठेवून द्या व त्याचे निरीक्षण करा. सर्वप्रथम ते केळे पिकेल, पिवळे होईल, नंतर कुजायला लागेल हे सर्व त्यातील विकरांमुळे होते. या विकरांची क्रिया रोखली तर काय होईल? नक्कीच अन्न खराव होणार नाही.

मंद उष्णता दिली असता विकरांची क्रिया रोखता येते. हवाबंद डव्यात साठवण्यापूर्वी किंवा गोठण्यापूर्वी भाज्या गरम पाण्यात टाकतात. किंवा वाफेवर ठेवतात. या क्रियेला ब्लांचिंग (blanching) असे म्हणतात. आपण जेव्हा दूध तापवतो तेव्हा त्यातील सूक्ष्म जंतूंचा नाश करण्याबरोबर विकरांची क्रियाही थांबवीत असतो. यामुळे पदार्थाचे जीवनमान वाढते.



### पाठातील प्रश्न ५.२

१. टोमेटोवरील सूक्ष्म जंतूंची क्रिया रोखण्यास खालीलपैकी कोणत्या कृतीचा उपयोग होणा नाही?
  - अ) उकळत्या पाण्यात टाकणे.
  - ब) शीतपेटीत (freezer) ठेवणे.
  - क) उघड्या शेल्फवर ठेवणे.
२. सफरचंदावर सूक्ष्म जंतूंची क्रिया होण्याचा काळ वाढविण्यासाठी कोणतेही चार उपाय / मार्ग सांगा.
  - अ) \_\_\_\_\_
  - ब) \_\_\_\_\_
  - क) \_\_\_\_\_
  - ड) \_\_\_\_\_



टिपा



टिपा

३. संरक्षण व जीवनमान या शब्दांची व्याख्या लिहा .

- अ) \_\_\_\_\_
- ब) \_\_\_\_\_
- क) \_\_\_\_\_
- ड) \_\_\_\_\_

#### ५.३.२ घरच्या घरी अन्वसंरक्षणाच्या पद्धती :

ग्वालील पद्धतीने घरच्या घरी अन्वाचे संरक्षण करता येते .

१. अन्वपदार्थ कमी तापमानावर ठेवणे .
२. अन्वपदार्थ उच्च तापमानावर ठेवणे .
३. अन्वसंरक्षक पदार्थाचा वापर करणे .
४. अन्वातील पाण्याचा अंश काढून टाकणे .

यातील प्रत्येक पद्धतीचा संखोल अभ्यास करू या .

#### १. तापमान कमी करणे :

कमी तापमानावर अन्व जास्त काळ टिकते हे तुम्ही जाणताच . कमी तापमानाचा वापर केल्याने अन्वातील सूक्ष्म जंतूंची व विकारांची रासायनिक क्रिया मंदावते . त्यामुळे अन्व खराब होत नाही . ही पद्धत तुम्ही घरी अन्व टिकवण्यासाठी वापरता का? हो! तुमच्याकडे फ्रिज (रफिजरेजर) असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता, कारण फ्रिजमध्ये अन्व कमी तापमानावर ठेवले जाते . अन्वपदार्थ कमी तापमानात ग्वालीलप्रमाणे टिकवता येतात .

- ❖ फ्रिजमध्ये ठेवणे :  $40^{\circ}\text{C}$  ते  $70^{\circ}\text{C}$  च्या दरम्यान ठेवणे .
- ❖ शीतपेटीमध्ये ठेवणे :  $10$  ते  $40$  च्या दरम्यान ठेवणे .
- ❖ गोठवणे :  $10$  पेक्षा कमी तापमान ठेवणे .

अन्वसंरक्षणाच्या या पद्धतीला लागणारा वेळ हा अन्वपदार्थाचा प्रकार व तापमान यावर अवलंबून असतो . तापमान जितके कमी तितका जास्त वेळ अन्व टिकवता येते . या तिन्ही पद्धतीपैकी गोठवण्याच्या क्रियेमध्ये सर्वात कमी तापमानाचा उपयोग केला जातो . शीतपेटीचा वापर व गोठविण्याच्या पद्धतीचा वापर घरच्या घरी विशेष केला जात नाही म्हणून त्यावद्दल आपण या भागात संखोल चर्चा करणार नाही आहोत . फ्रिजच्या वापरावद्दल आधीच्या पाठात तुम्ही शिकला आहात .

#### मटार (वाटाणा) गोठविणे :

कृती :



टिपा

- क्रम १ : अर्धा किलो ताजे, कोवळे वाटाणे घेऊन शेंगांची साले काढा .
- क्रम २ : वाटाणे पूर्णपणे बुडतील इतके पाणी एका स्टेनलेस स्टीलच्या भांडयात घ्या . अर्धा लिटर पाण्यात १ टीस्पून या प्रमाणात मीठ घाला . मीठ विरघळून पाणी उकळा .
- क्रम ३ : उकळल्या पाण्यात वाटाणे पूर्णपणे बुडवा व दोन मिनिटे ठेवा .
- क्रम ४ : स्टेनलेस स्टीलच्या चाळणीवर लगेचव काढून घ्या व १० ते १५ मिनिटे थंड होऊ घ्या .
- क्रम ५ : पॉलिथिनच्या पिशवीत वाटाणे भरा . पिशवी दाबून त्यातील हवा काढून टाका व सीलबंद करा .
- क्रम ६ : ही पिशवी शीतकपाटात किंवा फ्रिजमध्ये ठेवा .

**टीप :** ह्याप्रमाणे फुलकोबी, शेंगा (घेवडा), गाजर अशा भाज्याही गोठविता येतात .

### गोठलेल्या भाज्या वापरणे :

- १. वापरापूर्वी १ ते २ तास आधी भाज्या फ्रिजमधून बाहेर काढा . त्या सर्वसाधारण तापमानापर्यंत आल्यानंतर चाळणीत काढा . व नळाच्या पाळळ्याखाली धरा . पाणी काढून टाका व नंतर वापरा .
- २. गोठलेल्या भाज्या सहा महिन्यापर्यंत फ्रिजरमध्ये साठवता येतात .

### फळे व भाज्या गोठवताना घ्यावयाची काळजी :

- १. भाज्या साठवण्याच्या पॉलिथिनच्या पिशव्या आकाराने जराशा मोट्या व मजबूत असाव्यात . गोठलेल्या भाज्या फुगून त्यांचे आकारमान वाढले तरी त्या पिशवीत मावळ्या पाहिजेत .
- २. अन्नपदार्थ एकदा फ्रिजरमधून बाहेर काढल्यानंतर साधारण तापमानावर ठेवले असता पुढ्हा गोठवता येत नाहीत .
- ३. अन्नपदार्थाची लहान पाकिटे करावीत . कारण फ्रिजरमधून बाहेर काढून वितळवलेले (thawing) पदार्थ पूर्णपणे वापरले जातील व अन्न वाया जाणार नाही . न वापरलेल्या अन्नपदार्थाचे पुढ्हा गोठवणे करावे लागणार नाही .
- ४. पाकिटे सीलबंद करण्यापूर्वी आतील हवा पूर्णपणे काढून टाकावी .
- ५. फ्रिजर सारख्वासारखा उघडू नये .

**वितळवणे (Thawing) :** गोठवलेल्या पदार्थामधील बर्फ काढून टाकण्याच्या क्रियेला वितळवणे असे म्हणतात . (कृत्रिम उष्णता न देता सर्वसाधारण तापमानाला पदार्थ आणणे . )

### २. तापमान वाढविणे :

तापमान वाढविल्यामुळे अन्नातील सूक्ष्मजंतू व विकरे नष्ट होतात . त्यामुळे अन्न सुरक्षित होते व नासत नाही . परंतु सर्व जंतू उच्च तापमानामुळे मरतात का? नाही . काही जंतु असे आहेत की जे उच्च तापमानावरसुद्धा मरत नाहीत . हे जंतु जर नष्ट झाले नाहीत ते अन्न थंड झाल्यावर खराव होऊ शकते . तापमान वाढवून अन्न सुरक्षित करण्याच्या दोन पद्धती आहेत .



१. पाश्चरायझेशन
२. निर्जतुकीकरण (sterilization)

### १. पाश्चरायझेशन :

जेव्हा तुम्ही पाश्चरायझेशनचा विचार करता तेव्हा तुमच्या मनात कोणता पदार्थ येतो? हो, दूध! पाश्चराईज केलेल्या दुधाच्या पिशव्यांबद्दल आपण ऐकले आहे. या पद्धतीत अन्न उच्च तापमानावर गरम केले जाते व नंतर लगेचच थंड केले जाते. तापमानातील ह्या अचानक झालेल्या बदलामुळे सूक्ष्म जंतू टिकू शकत नाहीत व नष्ट होतात. तरीही काही सूक्ष्म जंतू या क्रियेनंतरही टिकून राहतात.



आकृती ५.५

### २. निर्जतुकीकरण :

सूक्ष्म जंतुमुळे होणारी अन्नाची खराबी टाळण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. निर्जतुकीकरण म्हणजे काय? कोणत्याही सजीव जीवाणुंपासून मुक्तता! या पद्धतीत वापरलेल्या उच्च तापमानामुळे अन्नातील सर्व सूक्ष्म जंतू मरतात. अन्नपदार्थ वराच काळ उच्च तापमानावर ठेवले जातात तर काही वेळा उच्च दाबाखाली ठेवले जातात. उदा. जेव्हा अन्न प्रेशरकुक्रमध्ये शिजवले जाते तेव्हा ते जास्त काळ टिकते कारण त्यातील जास्तीत जास्त सूक्ष्म जंतु नाश पावतात. याच पद्धतीने तुम्ही बाटल्या व अन्नसंरक्षण करताना वापरायची साधनेही निर्जतुक करू शकता.

### ३. अन्नसंरक्षकांचा वापर करणे :

आता आपण काही रसायनांबद्दल माहिती घेऊ या. ज्यांच्यामुळे अन्नपदार्थाचे जीवनमान वाढते. या रासायनिक पदार्थाना अन्नसंरक्षक म्हणतात. कोणताही पदार्थ; जो अन्नात टाकल्यावर ते अन्न दीर्घकाळ टिकते. त्या पदार्थाला अन्नसंरक्षण म्हणतात. पदार्थातील मीठ, साखर व आम्लाचे प्रमाण वाढविल्यास तो पदार्थ खराब होत नाही. म्हणजेच मीठ, साखर व आम्ल हे पदार्थ अन्नसंरक्षक म्हणून कार्य करतात.

#### अन्नसंरक्षकांचे प्रकार :

लोणच्यामध्ये आढळणारी काही संरक्षके कोणती? मीठ, साखर, लिंबाचा रस, व्हिनेगर, तेल, मसाले इ. हे सर्व नैसर्गिक अन्नसंरक्षक पदार्थ आहेत.

जॅम, स्कॉश, केचप, वेफर्स यांच्या पाकिटावरील लेबले वाचून पुढील तक्ता पूर्ण करा.

अन्नपदार्थ	लोणाचे	जॅम	सॉस
अन्नसंरक्षक			

यामध्ये सायट्रिक ॲसिड, पोटेशियम मेटावायसल्फेट, सोडियम बेन्जोएट यासारखी काही नावे आढळतील . हे सर्व रासायनिक अन्नसंरक्षक आहेत .

### नैसर्गिक अन्नसंरक्षक पदार्थ :

**अ) मीठ :** जेव्हा तुम्ही घरी लोणचे तयार करता तेव्हा वापरण्यात येणाऱ्या घटकपैकी मीठ हा एक घटक असतो . तुम्हाला वाटते का की मीठ हे फक्त चवीसाठीच वापरले जाते? चव आणण्यावरोवरच मिठाचे आणग्यी एक विशिष्ट कार्य आहे आणि ते म्हणजे अन्नसंरक्षकाचे कार्य . जर लोणच्यात मिठाचे प्रमाण कमी झाले तर काही दिवसांनी लोणचे खराब होते .

मिठाचे प्रमाण वाढविल्यास अन्नपदार्थाची रचना बदलते . अन्नामध्ये मीठ जास्त असल्यामुळे त्यातील पाण्याचे सूक्ष्म शोषण होते व अन्नातून पाणी वाहेर पडते . अन्नामध्ये पाणी नसते किंवा अतिशय कमी असते त्यामुळे सूक्ष्मजंतू वाढू शकत नाहीत व अन्न सुरक्षित राहते . मिठामुळे रासायनिक विकरांची क्रियाही मंदावते व त्यामुळे अन्न खराब होत नाही .

मीठ हे अन्नसंरक्षक म्हणून लोणचे, चटणी, सॉस, डबावंद अन्नपदार्थ यामध्ये वापरतात . माशांवर मीठ चोळल्यास ते सुरक्षित राहण्यास मदत होते .

**ब) साखर :** अन्नसंरक्षक म्हणून साखरेचा वापर केलेल्या काही अन्नपदार्थाची नावे आठवून पहा वरे! अर्थात जॅम, जेळी, मुरांबा, स्कर्वॅश इ . लोणची, चटणी याप्रमाणेच या पदार्थामध्ये साखर फक्त चवीसाठी घातली नसून ती अन्नसंरक्षक म्हणून वापरली जाते . हे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी त्यातील साखरेचे प्रमाण योग्य असले पाहिजे . साखर, अन्नाचे खराब होण्यापासून कसे संरक्षण करते? साखर अन्नातील पाण्यात विरघळते . त्यामुळे सूक्ष्मजंतूच्या वाढीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही . त्यामुळे अन्न सुरक्षित होते .

**क) आम्ले :** काही आंबट अन्नपदार्थाचा तुम्ही अन्नसंरक्षक पदार्थ म्हणून विचार केला आहे का? लिंबाचा रस, विनिगर सायट्रिक ॲसिड हे ते पदार्थ आहेत . विनेगरचा वापर कांदे, टोमॅटो केचप यामध्ये, लिंबाच्या रसाचा लोणच्यात तर सायट्रिक ॲसिडचा वापर स्कर्वॅशमध्ये करतात . या पदार्थामुळे अन्नातील आम्लांचे प्रमाण वाढते व त्यामुळे त्यातील सूक्ष्मजंतूची वाढ होत नाही .

**ड) तेल व मसाले :** हे लोणच्यामध्ये अन्नसंरक्षक म्हणून वापरले जातात . नेहमी वापरण्यात येणाऱ्या एग्वाद्या मसाल्याच्या पदार्थाचा विचार करा . मोहरीची पावडर ही त्यापैकी एक आहे . तसेच हल्द, लाल मिरची इ . त्यामुळे सूक्ष्मजंतूची वाढ रोखली जाते व अन्नपदार्थ नासत नाही . तुम्ही पाहिले असेल की घरी लोणचे तयार करताना कैरी, लिंबू किंवा इतर भाज्यांच्या फोडी बुडतील इतपत तेल घातले जाते . त्यावरील तेलाचा थर अन्नसंरक्षकाचे कार्य करतो . त्याचे दोन फायदे आहेत .

१. सूक्ष्मजंतूचा अन्नाशी संपर्क येत नाही व अन्न खराब होत नाही .
२. हवेचा, लोणच्यातील पदार्थाशी संपर्क येत नाही त्यामुळे सूक्ष्मजंतूची वाढ होत नाही व अन्न खराब होत नाही .

अन्नसंरक्षक करण्याच्या काही सर्वसाधारण पद्धती तुम्ही शिकलात . साधारणपणे संरक्षणाच्या तत्वांचे एकीकरण करून त्याचा उपयोग केला जातो . उदा . लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ, मसाले व तेल यांचा वापर



टिपा



केला जातो. त्याचप्रमाणे सरबते (squash) करताना आम्ले व भरपूर प्रमाणात साखरेचा वापर केला जातो. म्हणूनच मोसमी फले व भाज्या भरपूर प्रमाणात व कमी किंमतीत उपलब्ध असतील तेव्हा भविष्यातील वापरासाठी व अन्नात विविधता आण्यासाठी आपण साठवू शकतो.

आता तुम्हाला जॅमची व स्क्वॅशची कृती शिकायला आवडेल का? चल, प्रथम आपण सफरचंदाचा जॅम करायला शिकूया.

### सफरचंदाचा जॅम करण्याची कृती :

#### साहित्य :

१ किलो सफरचंद

साखर ७५० ग्रॅम

सायट्रिक ॲसिड १ चहाचा चमचा

पाणी : १५० मिली

#### कृती :

१. कडक सफरचंदे निवडून घ्या व स्वच्छ धुवून घ्या.
२. त्याचे छोर्टेछोटे तुकडे करा. कापताना त्यातील कठीण भाग व विया काढून टाका.
३. तुकडे नरम होईपर्यंत पाण्यात शिजवा. (तुम्ही प्रेशर कुकरमध्ये ही २ मिनीटे शिजवू शकता)
४. गर काळजीपूर्वक चाळणीतून गाळून घ्या.
५. त्यामध्ये साखर व सायट्रिक ॲसिड घालून सतत ढवळत रहा.
६. घट्ट होईपर्यंत मिश्रण शिजवा व थार्लीपरीक्षा बघा.
७. निर्जतुक केलेल्या रुंद तोडाच्या वाटलीमध्ये जॅम गरम असतानाच भरा व थंड होउ घ्या.
८. थंड ठिकाणी वाटल्या ठेवा.



आकृती ५ .६

#### पूर्वत्वाची कसोटी :

थंडगार पाण्यात जॅम (थोडासा) टाका. जर तो पाण्यात पसरत गेला तर तो आणखी गार होणे गरजेचे आहे असे समजा जर एकाच जागी घट्ट थेंब तयार झाला तर जॅम तयार आहे असे समजा.

**रासायनिक अन्नसंरक्षकांचा वापर करणे :**

**संत्रयाचे सरबत (squash) :**

**साहित्य :**

संत्रयाचा रस : १ लिटर

साखर : २ किलो.

पाणी : १ लिटर

पोटेशियम मेटाबायसल्फाईट (KMS) : १/२ चहाचा चमचा.

**संत्रयाचा अर्क : १ चहाचा चमचा (essence) :**

सायट्रिक ॲसिड : ३० ग्रॅम

**कृती :**

१. साखर संत्री निवडून त्यातील रस काढा.
२. पाणी, साखर, सायट्रिक ॲसिड एकत्र करून हे मिश्रण साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत उकळून घ्या.
३. त्यात संत्रयाचा रंग व अर्क घाला.
४. थोड्या रसामध्ये पोटेशियम मेटाबायसल्फेट (KMS) विरघळवा व तयार झालेल्या सरबतामध्ये टाका.
५. निर्जतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरा. थंड होऊ घ्या. बूच घटू बंद करा किंवा सीलवंद करा.
६. उन्हापासून दूर, थंड जागी बाटल्या ठेवा.

या पद्धतीने लिंबाचा सरबत करता येतो.

**४. निर्जलीकरण :** (dehydration) अन्नातील पाण्याचे प्रमाण कमी करणे.

तुमच्या स्वयंपाकघरातील वर्षभर साठवलेल्या काही कोरड्या पदार्थाची नावे तुम्ही सांगू शकाल का? जसे बटाट्याच्या चकत्या, शेवया, मेथी, फुलकोबी, पापड, कोंदे इ. हे सर्व पदार्थ, निर्जलीकरणाच्या पद्धतीने टिकवले जातात. निर्जलीकरण म्हणजे पाणी काढून टाकणे किंवा अन्नातील दमटपणा काढून टाकणे. याची घरगुती पद्धत म्हणजे उन्हात वाळविणे. या पद्धतीची आपण सविस्तर माहिती घेऊ या. काही अन्नपदार्थ जसे असतात त्याच स्वस्रपात वाळविले जातात. उदा. हिरव्या पालेभाज्या (मेथी, पुदिना, कोथिंबीर) फुलकोबी द्राक्षे, आवळा, कांदा, कैरी इ. काही पदार्थ शिजवून वाळविले जातात. उदा. बटाट्याच्या चकत्या पापड, केळीच्या चकत्या, वड्या इ. प्रग्रव सूर्यप्रकाश व कोरडी हवा हे अन्न वाळविण्यासाठी योग्य हवामान आहे.

**निर्जलीकरण पद्धत :**

क्रम १ : वाळविण्याकरिता वापरण्यापूर्वी डवे, ताटे स्वच्छ करा व उन्हात वाळवा. धान्य साठविण्याच्या डव्यांना हवावंद झाकणे असावी.

क्रम २ : ज्या भाज्या व फले वाळवायची आहेत त्या स्वच्छ धुवा. आवश्यक असल्यास कापून तुकडे करा. देठे, विया व साल काढा. खराव असलेला भाग काढून टाका.



टिपा



- क्रम ३ : भाज्या उकळत्या पाण्यात टाका (blanching) भाज्या उकळत्या पाण्यात ठेवण्याचा वेळ भाज्या फलांच्या कडपणावर अवलंबून असतो . नरम झाल्यावर पाण्यातून पदार्थ काढा . (यामुळे विकरांची रासायनिक क्रिया मंदावते . )
- क्रम ४ : मीठ व पोर्टेशियम मेटाबाय सल्फाईड टाकलेल्या थंड पाण्यात भाज्या ५ ते १० मिनीटे बुडवा . ह्यामुळे भाज्यांना काळसरपणा येत नाही . हिरव्या पालेभाज्या व इतर गडद रंगाच्या भाज्या या पाण्यात टाकू नका .
- क्रम ५ : स्वच्छ कापडावर सूर्यप्रकाशात पसरा . त्यावर धूळ व माशा वसू नयेत म्हणून पातळ कापडाने झाका .
- क्रम ६ : अन्नपदार्थ कोरडे झाल्यावर (कडकपणा दाबून वघा) थंड करा . व हवावंद डव्यात साठवून ठेवा .

ही वाळलेली फले किंवा भाज्या वापरायच्या असतील तेव्हा त्या आधी धुवून घ्या व थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवा .

ही पद्धत वापरून मेथी व बटाटा कसा टिकवता येईल ते आपण पाहू या .

### १. मेथी वाळविणे :

१. मेथीची देठे काढून टाका व स्वच्छ धुवा .
२. उन्हात कापडावर पसरा व पात मलमलच्या कपड्याने झाक .
३. पूर्णपणे वाळेपर्यंत उन्हात ठेवा .
४. सर्वसाधारण तापमानापर्यंत थंड होऊ द्या व हवावंद डव्यात साठवा .

### २. बटाट्याच्या चकत्या करणे :

१. बटाटे धुवा व त्याची साले काढा . त्यांचे पातळ गोल काप करा .
२. उकळत्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे टाका .
३. थंड पाण्यात ५ मोठे चमचे मीठ, १ चमचा KMS (५ किलो बटाट्यांकरिता) टाकून द्रावण तयार करा .
४. प्रत्येक चकती एक कापडावर उन्हात पसरवा . पातळ कपड्याने झाका .
५. पूर्ण वाळल्यानंतर थंड करून हवावंद डव्यात भरा .

वाळविण्याच्या या पद्धतीतील प्राथमिक तत्वे जरी सारखीच असली तरी जो अन्नपदार्थ तुम्ही टिकवणार आहात त्यावरही अवलंबून असते .

### ५.४ काही महत्वाच्या सूचना :

संरक्षित अन्नाची काळजी घेताना काही महत्वाच्या सूचनांचा विचार करूया .

१. अन्न तयार करताना व साठवताना स्वच्छतेची काळजी घ्या . अन्न शिजवण्याची व साठवण्याची भांडी व डवे स्वच्छ धुवून उन्हात वाळवावीत . डव्यांना हवावंद झाकणे असावी .

२. लोणची टिकवताना, भाज्यांवर पूर्ण तेलाचा थर असावा ज्यामुळे भाज्यांचा हवेशी संपर्क येणार नाही.
३. टिकवलेले पदार्थ घेताना स्वच्छ चमच्यांचा वापर करा.  
आवश्यक तेवढा पदार्थ काढून घेतल्यावर झाकण लगेच बंद करा.
४. सॉस किंवा सरबते ठेवण्याच्या बाटल्या निर्जतुक कराव्यात व गरज पडेपर्यंत गरम पाण्यातच ठेवाव्यात. बाटल्यांमध्ये प्रथम पदार्थ भरावा व नंतर पाण्यात ३० ते ४० मिनिटे बाटल्या ठेवून उकळाव्यात व निर्जतुक कराव्यात.



### कृती ५.३

तुमच्या आईच्या मदतीने सफरचंदाचा जॅम व लिंबाचे सरबत तयार करा. पूर्णपणे काळजी घेऊन क्रमवार कृती करा. कुटुंबातील दोन सदस्य, मित्र यांना चाखायला द्या व त्यांची प्रतिक्रिया लिहून ठेवा.



### पाठातील प्रश्न ५.३

#### १. गालेल्या जागा भरा.

१. पापड हे ..... या अन्न टिकवण्याच्या पद्धतीचे उदाहरण आहे.
२. गोठवण्याच्या पद्धतीत ..... व ..... ची क्रिया मंदावते.
३. निर्जलीकरण ही पद्धत ..... वाहेर काढण्याच्या तत्वावर अवलंबून आहे.

#### २. खालील विधाने सत्य किंवा असत्य ते लिहा.

१. लोणच्यांमध्ये मसाले घातल्यास त्यातील सूक्ष्मजंतूंची वाढ लवकर होते.
२. सरबते तयार करताना आपण एग्वाडे आम्ल व भरपूर साखरेचा संरक्षणासाठी उपयोग करतो.
३. निर्जतुकीकरण केल्यामुळे विकरांची व सूक्ष्मजंतूंची क्रिया वाढते.
४. फुलकोबी टिकण्यासाठी निर्जलीकरणाच्या पद्धतीच्या पायच्या क्रमवार लिहा.

#### ३. जोड्या जुळवा.

अ	बा
१) जॅम	अ) मसाले
२) पापड	ब) साखर
३) लोणचे	क) सायट्रिक अॅसिड
४) दूध	ड) ओलावा, दमटपणा काढून टाकणे



टिपा



- |  |  |
|--|--|
| ५.) वाळवलेली मेथी<br>६.) सरबत (सर्सीरीह) | इ.) पाश्चरायझेशन<br>फ.) तेल, मीठ,<br>ग.) तापमान कमी करणे . |
|--|--|
५. तुमच्या बागेतून भूरपूर लिंबे मिळाली आहेत. त्यापासून तुम्ही कोणकोणत्या संरक्षित पदार्थ करू शकाल याची यादी करा. त्यापैकी एका पदार्थाची सविस्तर कृती लिहा.
६. **जोड्या जुळवा.**

अन्नपदार्थ	संरक्षक
१) सफरचंदाचा जॅम	अ.) सायट्रिक ऑसिड
२) लिंबाचे लोणचे	ब.) पोटेशिअम मेटाबायसल्फाईड
३) बटाट्याच्या चकत्या	क.) सोडियम बेन्झोएट
४) सरबत (स्कॅश)	ड.) मीठ
	इ.) सायब्र

#### ५.५ : संरक्षित अन्नपदार्थ हाताळताना घ्यावयाची स्वच्छतेची काळजी :

तुमच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ खरेदी करून, साठवण करीत असतील. ते पदार्थ आपल्या गरजेच्या वेळी चांगल्या स्थितीत मिळावेत म्हणून योग्य प्रकारे साठवले पाहिजेत. तसेच पदार्थाचा टिकाऊपणाचा काळही मर्यादित असती हे तुम्हाला माहीत आहेच.



#### कृती ५.२

- आपल्या घरच्या कोठीमध्ये अन्नधान्य भरावयाचे आहे त्यासाठी आपण काय तयारी कली पाहिजे?
- जागेची स्वच्छता करण्यासाठी सर्व वाटल्या, डवे वाहेर काढा. का वरे?
  - रिकाम्या बाटल्या धुवून पूर्णपणे कोरड्या करा. डवे धुण्याची आवश्यकता नाही का? ते सर्व स्वच्छ कोरड्याने पुसा
  - पुन्हा शेल्फमध्ये डवे, बाजूला ठेवा व जमीन स्वच्छ करून घ्या. जुनाट, खराब व शिळे पदार्थ टाकून घ्या.
  - तुम्हाला गरज असणाऱ्या वस्तूची यादी करा व त्याचे प्रमाणही ठरवा तुमचे कोठार आता स्वच्छ झाले आहे आणि तुम्ही नवीन वस्तु आणणार आहात. मात्र वाजारात जाण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टींची योजना केली आहे का? खरेदीपूर्वी तुम्हाला काय माहीत असणे जरुरीचे आहे? अर्था

तच पदार्थाची नावे किती प्रमाण ते व दजा—! खरेदीसाठी कोठे जाल? का? तसेच पदार्थाची साठवणूक कशी कराल?



### तुम्ही काय शिकलात?

- ❖ अन्न संरक्षण केल्यामुळे आहारात विविधता येते, अन्नाचे आयुष्यमान वाढते व अन्नाची नासाडी होत नाही.
- ❖ फळे भाज्या टिकवण्यासाठी मीठ, साखर, तेल, मसाले तसेच निर्जलीकरण यांचा उपयोग केला जातो.
- ❖ सूक्ष्मजंतू, विकारांची उपस्थिती व कीटक ही अन्नग्रावीची मुख्य कारणे आहेत.
- ❖ मीठ, साखर, तेल ही नैसर्गिक अन्नसंरक्षके जॅम, लोणचे, सरबते करण्यासाठी वापरतात.
- ❖ सोडियम बेन्झोएट, पोटेशियम मेटाबायसल्फाईट, रासायनिक आम्ल इ. रासायनिक अन्नसंरक्षके टोमेटो केचप, बटाट्याच्या चकत्या, जॅम इ. करण्यासाठी वापरतात.



### सहामही सराव

१. पुढील विधाने सत्य की असत्य ते लिहा व योग्य कारणे घ्या.
- १) संत्री दीर्घकालपर्यंत खराब न होता, ठेवता येतात.
- २) मेथीची पाने वाळविताना, ती ५ ते १० मिनिटे पोटेशियम मेटा बायसल्फाईटच्या द्रावणात बुडवतात.
२. पुढिन्याची पाने निर्जलीकरण करून संरक्षित करताना केल्या जाणाऱ्या कृतीच्या क्रमवार पायच्या लिहा.
३. योग्य जोड्या जुळवा.

अ	ब
अ) नैसर्गिक अन्नसंरक्षके ब) रासायनिक अन्नसंरक्षके क) निर्जलीकरण ड) तापमान वाढविणे	१) पोटेशियम मेटाबायसल्फाईट २) सूर्यप्रकाश ३) सूक्ष्मजंतू काढून टाकणे. ४) मीठ ५) रासायनिक आम्ल ६) व्हिनिगर



टिपा



पाठील प्रश्नांची उत्तरे

५.१

- १. अ,
- २. ब,
- ३. क,
- ४. ड,
- ५. अ

५.२

- १. क
- २. अ) साले काढू नका.
- ब) सफरचंद पॉलिथिनमध्ये किंवा अळ्युमिनियमच्या पातळ पत्र्यामध्ये (foil) गुंडाळा.
- क) रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा.
- ड) जॅम वनवा.
- ३. पुस्तकात बघा.

५.३

- १. १) निर्जलीकरण
- २) विकर व सूक्ष्मजंतू
- ३) आोलावा (दमटपणा)
- २. १) असत्य
- २) सत्य
- ३) असत्य
- ३. १) फुलकोबी वाळविण्याच्या ताटल्या व साठवण्याचे डवे स्वच्छ, कोरडे करा.
- २) फुलकोबी धुवून नंतर कापा. देठे व कुजणारा भाग काढून टाका.
- ३) फुलकोबीचे तुकडे उकळत्या पाण्यात टाका. थोडेसे नरम झाल्यावर बाहेर काढा.
- ४) पाण्यातून बाहेर काढून उन्हामध्ये स्वच्छ कापडावर पसरवा. त्यावर पातळ कपडा पसरा.
- ५) तुकडे पूर्ण वाळल्यावर थंड करा व डव्यामध्ये भरा.



६

## पर्यावरण

तुमच्या लक्षात आले असेल की पूर्वी ज्या ठिकाणी झाडे झुडपे, शेते, पाण्याचे साठे होते. त्या ठिकाणी आज बंगले, वस्त्या कारखाने, वहुमजली इमारती दिसत आहेत. वांधकामासाठी, घरे वांधण्यासाठी झाडे, जंगले कापली जात आहेत. रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढते आहे. तुम्ही आजूबाजूला नजर टाकली असता तुम्हाला हवेत धूर व धूल दिसते व त्यांचे प्रमाण वाढते आहे हे लक्षात येते. याव्यतिरिक्त शहरात कुजलेल्या कचऱ्याची दुर्गंधी व वाहनांच्या रहवारीमुळे होणारा आवाज यांचाही तुम्हाला अनुभव येत असेल. छोट्या छोट्या गावात व खेड्यातमुद्भव वाहनांची संख्या वाढल्यामुळे व कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे पर्यावरणाचा झास होत आहे. या सर्वामुळे शारीरिक व्याधी वाढत चालल्या आहेत. तुमच्यावर याचा काय परिणाम होतो. व तुम्ही यासाठी काय उपाय करू शकता का? हो नक्कीच! फक्त तुम्ही विचार करा व मार्ग / उपाय सूचवा. ह्या पाठात आपण ह्या सर्व प्रश्नांची व अशाच इतर प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूय



**उद्दिष्ट :**

या पाठाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल.

- ❖ प्रदूषण व प्रदूषके यांची व्याख्या.
- ❖ उत्पत्तिस्थानाप्रमाणे प्रदूषणाचे वर्गीकरण
- ❖ पर्यावरण व आरोग्य यावर प्रदूषणाचे परिणाम



**आकृती ६.१ : प्रदूषणाचे द घरिणाम**



- ❖ विविध प्रकारच्या प्रदूषणांचे नियंत्रण करण्याचे मार्ग
- ❖ कच्च्याची विल्हेवाट लावण्याचा पद्धतींचा अभ्यास करणे व पर्यावरणाला पूरक, हानी न पोचवणाऱ्या पद्धतीचा अवलंब करणे.

### ६.१ प्रदूषण म्हणजे काय?

प्रदूषण म्हणजे वातावरणात असणाऱ्या कोणत्याही पदार्थाचे नेहमी असणाऱ्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण असणे व ज्यामुळे वातावरण दूषित अशुद्ध होणे. नदीचे पाणी प्रदूषित होते व पिण्यास अयोग्य होते. धूर व वाफा यामुळे हवा प्रदूषित होते. त्यामुळे आपल्याला श्वसनाला त्रास होतो. स्वयंचलित वाहने, कारग्याने, चुली यांमधून धूर वाहेर पडतो हे तुम्ही जाणताच. वातावरण व जमीनसुद्धा कारग्यान्यातील, मानवी व प्राण्यांपासून वाहेर पडणाऱ्या कच्च्यामुळे, घाणीमुळे प्रदूषित होत असते. याशिवाय गॉगाटामुळे ध्वनिप्रदूषण होते.

### प्रदूषके म्हणजे काय?

ज्या पदार्थामुळे प्रदूषण होते त्यांना प्रदूषके म्हणतात. गैर प्रमाणात चुकीच्या वेळी व चुकीच्या जागी असलेल्या पदार्थाना प्रदूषके म्हणतात. प्रदूषके आपल्या आरोग्याला बाधा आणतात. जेव्हा तुम्ही नदीत आंघोळ करता, कपडे धूता तेव्हा कपड्याचा मळ, सावण पाण्यात मिसळतात व पाणी दूषित व पिण्यासही अयोग्य करतात. प्रदूषकांची आणग्वी काही उदाहरणे तुम्ही देऊ शकाल का? वरोवर! धूळ, कचरा, रसायने, कारग्यान्यातील टाकाऊ पदार्थ ही काही उदाहरणे आहेत. त्यांच्यामुळे प्रदूषण कसे होने ते तुम्ही सांगू शकाल का?

ह्या प्रदूषकांमुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होतात म्हणून प्रदूषणाची वर्गवारी पुढीलप्रमाणे केली आहे.

- ❖ हवेचे प्रदूषण
- ❖ पाण्याचे प्रदूषण
- ❖ भू (जमीन) प्रदूषण
- ❖ ध्वनिप्रदूषण



### पाठातील प्रश्न ६.१

पुढील कारणामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते ते लिहा. गरज असल्यास एकापेक्षा जास्त पर्यायही तुम्ही निवडू शकता.

१) वाहने	हवा / पाणी (जल) / जमीन (भू) / ध्वनि
२) कारग्याने	हवा / जल / भू / ध्वनि
३) धूळ व धूर	हवा / जल / भू / ध्वनि
४) रासायनिक कचरा	हवा / जल / भू / ध्वनि
५) नदीत कपडे धुणे	हवा / जल / भू / ध्वनि
६) रस्त्यावरील कचरा	हवा / जल / भू / ध्वनि

### ६.२ हवेचे प्रदूषण

गेले वर्षभर सिमरन सर्दी व खोकल्याने सतत आजारी होती. तिळा श्वसनालाही त्रास होत होता. धूळ व धूर यामुळे तिळा दम्याचा विकार जडला असल्याने निदान डॉक्टरांनी केले. औद्योगिक क्षेत्रातील एका कोंदठ परिसरात भाड्याच्या घरात ती राहत होती. डॉक्टरांनी तिळा स्वच्छ, मोकळ्या हवेतील घरात राहण्याचा सल्ला दिला आणि तिने त्याप्रमाणे राहण्याची जागा बदलली व तिची प्रकृती सुधारली.

आपल्याला माहीत आहे की ऑक्सिजन हवेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सर्व सजीव त्यावर अवलंबून असतात. माणूस व इतर सर्व प्राणी श्वासावाटे ऑक्सिजन शरीरात घेतात व कार्बन्डार्यांकसाईड वायू बाहेर सोडतात. दिवसा वनस्पती हा कार्बन्डार्यांकसाईड वायू घेतात. व ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात.

वरील कियेमुळे वातावरणातील ऑक्सिजन कार्बन्डार्यांकसाईडचा तोल व प्रमाण राखले जाते. हे चक्र असेच चालू राहिल्यास काहीच विघडत नाही. बहुतेक वेळी, विशेषत: शहरात व आजूबाजूला आपण श्वासावाटे हवेवरोबर वरीज प्रदूषके आत घेत असतो.

### ६.२.१ हवेच्या प्रदूषणाची उगमस्थाने :

विविध क्रियांची, जसे ज्वलनाची, आपण माहिती व तपासणी घेणे गरजेचे आहे कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होते. ज्वलनामुळे निर्माण होणारा धूर ग्वालील क्रियांमुळे होऊ शकतो. घरगुती इंधनाचे ज्वलन, औषिक उर्जानिर्मिती केंद्रातील कोळशाचे ज्वलन, वाहनांमधून निघणारा धूर, फटाके उडवल्यामुळे होणारा धूर, कारखान्यांमधील धूर इ. विभागातून कीटकनाशकांची फवारणी केल्यास वातावरणात मोठ्या प्रमाणात विषारी पदार्थ पसरतात. स्प्रे पेंट व द्रावकांमुळे वातावरण प्रदूषित होते. ह्या सर्व गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात धूर निर्माण करतात की त्यामुळे श्वास घेणेही कठीण होते. धुरामुळे डोळ्यांवर परिणाम होतो व अंधत्वही येऊ शकते.

आता तुम्हाला पटते का की प्रदूषण घडवून आणण्यास मानव सर्वात जास्त जबाबदार आहे. मानवा व्यतिरिक्त प्रदूषणाची काही नैसर्गिक उगमस्थाने आहेत, त्यावर आपले नियंत्रण नसते. ह्यामध्ये, ज्वालामुखीतून निघणारे वायू, वणव्यातून निर्माण होणारे वायू व वाच्यामुळे अडणारी धूळ यांचा समावेश होतो.


**थोडक्यात आपण असे म्हणू शकतो :**



आकृती ६.२ : प्राणवायूचे चक्र (oxygen cycle)



टिपा



### ६.२.२ हवेच्या प्रदूषणाचे परिणाम :

आता आपण हर्वाप्रदूषणाचे परिणाम पाहूया.

प्रदूषणामुळे वनस्पतींना कमी प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे त्यांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. तसेच पानांची सूक्ष्म छिढे बंद होतात व वनस्पतींच्या श्वसनाच्या वेगावर परिणाम होतो.

मानवी श्वसनसंस्थेवर प्रदूषणाचा दुष्परिणाम होतो हे तुम्ही वाचले आहेच. त्यामुळे दमा, श्वासनलिकेला जंतू संसर्ग काही प्रकारची त्वचेची, डोळ्यांची अंलर्जी उदा. लालपणा, पुरल इ. हे आढळते.

प्रदूषण वातावरणाला फार मोठ्या प्रकारे धोका पोचविते. कदाचित तुमच्या वाचनात आले असेल की धुक्यामुळे धूसर हवेमुळे, हवेतील धूर व धूळ यांमुळे अपघात होतात.

१९९०११ साली झालेल्या युद्धाच्या वेळी तेलक्षेत्रांना आग लागली व त्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशाचे तापमान घूपच वाढले व वनस्पती, नैसर्गिक सौदर्याची फार मोठी हानी झाली.

### हवा प्रदूषणाचे परिणाम

- |   |  |  |
|---|--|--|
| <b>मानवावर</b> <ul style="list-style-type: none"> <li>❖ डोळ्यांचे रोग</li> <li>❖ श्वसन नलिकेचे रोग</li> </ul> | <b>वनस्पतींवर</b> <ul style="list-style-type: none"> <li>❖ अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत घट</li> </ul> | <b>पर्यावरणावर</b> <ul style="list-style-type: none"> <li>❖ अंधुक, धूसर वातावरण</li> <li>❖ तापमान वाढ</li> <li>❖ वनस्पतींची व नैसर्गिक सौदर्याची नासाडी</li> </ul> |
|---|--|--|

### ६.२.३ हवा प्रदूषण नियंत्रित करण्याचे मार्ग / उपाय :

हवेचे प्रदूषण रोगव्याप्ती आपण कोणते मार्ग अवलंबू शकतो? खाली काही उपाय सूचविले आहेत.

- ❖ धूरविरहित चुलीचा वापर. धूर सोडण्यासाठी चुलीला उंच चिमणी वसवावी.
- ❖ धूर निर्माण न करण्याच्या, वायोगेंस या इंधनाचा वापर

## पर्यावरण

- ❖ सूर्याची उणता (सौरऊर्जा) वापरणाऱ्या सूर्यचूलीचा वापर
- ❖ कारग्वान्यांच्या चिमण्यांना गाळण्यांचा वापर करावा . त्यामुळे धुरातील विषारी वायू एकत्र करून कारग्वान्यांच्या वाहेर सोडता येतील .
- ❖ धूर सोडणारे कारग्वाने निवासी क्षेत्रापासून दूर असावेत .
- ❖ प्रदूषण कमी करणारी यंत्रणा वाहनांमध्ये वसवून घ्यावी .
- ❖ शिसेविरहीत पेट्रोल व सी . एन . जी . (CNG) यांचा वापर खाजगी तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी करावा .
- ❖ केरकचरा जाळू नये . आरोग्यदृष्ट्या योग्य अशी त्याची विल्हेवाट लावावी .
- ❖ खडी टाकून पक्के रस्ते करावे . त्यामुळे धूळ उडून ती हवेत मिसळणार नाही .
- ❖ झाडे लावली पाहिजेत व त्यांची निगा राखली पाहिजे . म्हणजे हवा ताजी व स्वच्छ राहू शकेल .
- ❖ वर्षभर शेतात पिक काढले पाहिजे म्हणजे जमिनीची धूप होणार नाही .



### कृती ६.१ :

तुमच्या सभोवताली, हवाप्रदूषण रोगप्रणासाठी घरगुती व औद्योगिक पातळीवर काय काळजी घेतली जाते ते पहा व त्यामुळे आणग्यांची काही बदल सूचवा .



### पाठातील प्रश्न ६.२

१. खालील विधाने चूक की बरोबर ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करा .
- १) वाच्यामुळे हवेतील धूळीचे कण कमी होतात .
  
- २) गाळणी वसवलेल्या उंच चिमण्यांमुळे हवेचे प्रदूषण कमी होते .
  
- ३) निवासी क्षेत्राच्या जवळ असलेल्या कारग्वान्यांमुळे शहरातील हवेचे प्रदूषण कमी होते .
  
- ४) चुलीला उंच चिमणी वसवल्यास हवेचे प्रदूषण कमी होते .
  
- २ . पुढील अक्षरांची योग्य जुळणी करून हवेच्या प्रदूषणाची उगमस्ताने ओळखा .  
१) विकरेषेय ती '

## विभाग ३

### आपले आरोग्य



### टिपा



२) बकेद्रा'

३) कद्यौओगि'

४) लज्जन'

३. पुढील प्रदूषकांमुळे होणारे हवेचे प्रदूषण रोगण्यासाठी उपाय सूचवा.

धूर :

विषारी वायू :

### ६.३ जलप्रदूषण :

आपल्यापैकी अनेकांना नळातून सूरक्षित पिण्याचे पाणी मिळते. नगरपालिका, स्थानिक प्रशासनाची इ. संस्थांकडून शुद्ध केलेले पाणी घरोघरी पाठविले जाते. त्यातील जंतू मारण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. या पाण्याचे गुणधर्म, वैशिष्ट्ये तुम्ही सांगू शकाल का? या पाण्याला रंग व वास नसतो, चव नसते. त्यात चिग्वल, जंतू नसतात. म्हणून हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित मानले जाते.

**प्रदूषित पाण्याला रंग असेल, त्यात तरंगणारे कण असतील, त्याला वाईट वास किंवा चव असेल.**

या तुम्हाला माहीत आहे का, की सगळेच पाणी पिण्यास सुरक्षित नसते किंवा घरातील इतर कामांसाठीही चांगले नसते. सार्वजनिक वागेतील नकाळातील पाण्याला वास असतो त्यात चिग्वलही असतो. कधी कधी त्यात घन पदार्थही असतात. विहीरी / हातपंप / तळी / नदी यातील पाण्यासही त्यापैकी काही गुणधर्म असू शकतात. असे पाणी स्वयंपाकाला, पिण्यास, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी वापरावेसे वाटणार नाही. हे पाणी प्रदूषित असते.

#### ६.३.१ जल प्रदूषणाची उगमस्थाने :

खालील गोष्टी पाण्यात टाकल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते.

- १) **घरगुती घाण (टाकाऊ पदार्थ) :** घरातील वेगवेगळ्या क्रियांमुळे घरगुती कचरा निर्माण होतो. हा कचरा जर जवळपासच्या नदीत, तळ्यात, तलावास सोडला तर त्या पाण्याचे प्रदूषण होते. पाण्याची उगमस्थाने जर जनावरे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, शौचानंतर स्वतःला स्वच्छ करण्यासाठी, वापरली तर ती प्रदूषित होतात. वरेचदा कचरा पाण्यात टाकला जातो. ह्या सर्व कारणांमुळे पाणी प्रदूषित होते.
- २) **उद्योगधर्मातून येणारा कचरा :** कागळान्यातून वाहेर पडणाऱ्या कचऱ्यामध्ये घातक व विषारी पदार्थ असतात. हा कचरा नद्या, तळी, समुद्र यांमध्ये मिसळतो, त्यामुळे जलप्रदूषण होते.
- ३) **शेतीतील कचरा :** शेतीसाठी रासायनिक खते व कीटकनाशके वापरली जातात. पाऊस आपल्यावर ती शेतातून वाहात जातात व पाण्यात मिसळतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे पाणी, उगमस्थानात उदा. नदी, ओढे, तळी यात मिसळते व तेथेही प्रदूषण होते.
- ४) **तेल सांडणे :** कधी कधी तेल वाहून नेणाऱ्या जहाजातून तेल समुद्रात सांडते. त्यामुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे सागरी वनस्पती व प्राणी यांवर मोठा दुष्परिणाम होतो.



टिपा

#### जलप्रदूषणांची उगमस्थाने

घरगुती कचरा      शेतातील कचरा      उद्योगधंधातील कचरा      तेल सांडणे



#### आकृती ६.३ : जलप्रदूषके

##### ६.३.२ जलप्रदूषणाचे परिणाम :

दूषित पाण्याचा परिणाम कोणावर होतो? अर्थात सर्वचजण जे हे पाणी वापरतात उदा. माणूस, प्राणी, वनस्पती. तुम्ही वर्तमानपत्रात वाचले असेल की एखाद्या विशिष्ट भागातील लोकांना कॉलरा, उलट्या, जुलाव याची लागण झाली आहे. अशा साथीचे प्रमुख कारण नेहमीच स्वच्छ (पिण्याच्या) पाण्याचा अभाव हे असते. दूषित पाणी झाल्यामुळे पटकी, विषमज्वर, हगवण असे रोग होतात. दूषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे त्वचेवे रोग व अँलर्जी होऊ शकतात. पाणवनस्पती व मासे, इतर जलचर प्राणी इत्यादींवरही प्रदूषित पाण्याचा परिणाम होतो. असे का होते? कारण पाण्यातील प्रदूषणामुळे त्यांना ऑक्सिजनचा कमी पुरवठा होतो व त्यांना श्वासोच्चवास करता येत नाही व ते मरतात.

##### ६.३.३ जलप्रदूषण रोखण्याचे मार्ग :

पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी तुम्ही काही उपाय सूचवाल का?

- १) प्रक्रिया न केलेले पाणी, उगमस्थानामध्ये, जलाशयात सोडले जाणार नाही. याची खबरदारी घ्या.
- २) कारखान्यातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी, कचरा, नदी किंवा तलावात सोडण्यास मनाई केली पाहिजे.
- ३) उद्यानावर किंवा पाण्याच्या साठ्याजवळ मलमूत्र विसर्जनास पूर्ण बंदी घातली पाहिजे. त्यासाठी शौचालयाचा वापर करावा.
- ४) संडास, मुताच्या, सांडपाण्याचे खड्डे, कच्च्याचे उकिरडे व जमिनीत घातली जाणारी भर हे पाण्याच्या साठ्यांपासून खूप दूर असावेत.



- ५) पाण्याच्या उगमस्थानाजवळ साठवलेल्या पाण्याजवळ आंघोळ करणे, कपडे धुणे, जनावरे धुणे यांवर बंदी घालावी. पावसाच्या पाण्याची तळी तलाव यातील पाणी कपडे धुण्यास, जनावरांना आंघोळ घालण्यास वापरावे.
- ६) नदी व समुद्र यात कचरा टाकू नये.
- ७) तुम्ही विहिरीचे किंवा तलावाचे पाणी वापरत असाल तर त्याला कडेने मजबूत पक्की भिंत (कठडा), ओटा किंवा फरशी असावी.
- ८) स्वच्छ, झाकण असलेल्या भांड्यात पाणी साठवावे. भांड्यातून पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचा डाव वापरावा. पाण्यात कधीही हात बुडवू नये.



**कृती ६.२ :**

तुमच्या भागातील दहा घरांमध्ये जाऊन त्यांच्याकडे पिण्याचे पाणी कसे साठवतात व कसे स्वच्छ करतात याची माहिती लिहा. योग्य व अयोग्य असे त्याचे वर्गीकरण करा.



**पाठातील प्रश्न ६.३**

१. योग्य पयायांपुढे खूण करा.
- १) पाणी माणसाच्या वापरास तेव्हाच सुरक्षित होते, जेव्हा ते यापासून मुक्त असते . . . . .  
 अ) तरंगणारे पदार्थ  
 ब) नको असलेले वास (दुर्गंधी)  
 क) सूक्ष्म जंतू  
 ड) वरीलपैकी सर्व
- २) घरगुती कचरा, सांडपाणी यामुळे पाण्याचे प्रदूषण पुढील कारणामुळे होते . . . . .  
 अ) जमिनीतून सांडपाणी मुरल्यामुळे  
 ब) शौचालये, आंयोलीचे पाणी, स्वयंपाकघरातील सांडपाणी, नदी, तलाव, तळी यामध्ये सोडल्यामुळे  
 क) कारग्वाने, उर्जाभट्टी यातील टाकाऊ पदार्थामुळे
- ३) पाण्याच्या साठ्याजवळ कपडे धुणे हानिकारक आहे कारण त्यातून निघालेली घाण व सावण . . . . .  
 अ) पाण्यात वाहत जातात.  
 ब) पृष्ठभागावर शोषले जाऊन जमिनीच्या खालच्या थरात पोचतात.



टिपा

क) मागे राहून गाळ तयार होतो .

ड) वरीलैपैकी सर्व गोष्टींना जबाबदार असतात .

२. पाण्याच्या साठ्यांमध्ये तेल सांडल्यास पाण्यातील प्राणी व वनस्पतींवर कोणते परिणाम होतात?

### ६.४ जमिनीचे (भू) प्रदूषण :

जमिनीच्या प्रदूषणाची व्याख्या आपण पुढीलप्रमाणे करू शकतो . मानव व इतर सजीव प्राण्यांवर घातक परिणाम करतील . इतक्या प्रमाणात जमिनीमध्ये भौतिक, रासायनिक व जैविक बदल घडणे म्हणजे जमिनीचे प्रदूषण होय .

जेव्हा कारखान्यातील रासायनिक व धातूमिश्रीत कचरा मातीत टाकला जातो तेव्हा जमिनीचे प्रदूषण होते . काही रसायनांमुळे जमीन पूर्णपणे नापीक होते . जेव्हा जंतूनाशके, कीटकनाशके, खते खूपच जास्त प्रमाणात घातली जातात, तेव्हा हे विषारी पदार्थ जमिनीतून जवळपास वाढणाऱ्या वनस्पतींच्या फुलांफळांप्रमाणे, भाज्यांमध्ये प्रवेश करतात . जेव्हा ह्या वनस्पती खाण्यात येतात तेव्हा त्या आपल्या पचनसंस्थेत प्रवेश करतात व आपण आजारी पडतो .

गेल्या आठवड्यात रमेशचा मुलगा पोटाच्या विकाराने आजारी पडला . जमिनीवरून अनवाणी चालण्यामुळे त्याला हा विकार झाला आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे . जेव्हा घरगुती कचरा जमिनीवर टाकला जातो तेव्हा तो तेथे कुजतो व तेथे जंतू, कीटक, कृमी यांच्या प्रजोत्सादनास पोषक ठरतो . कचच्यात आधीपासूनच रोगजंतू असू शकतात . लोक मोकळ्या जागी उघड्यावर मलमूत्र विसर्जन करतात तेव्हा तेथे जंतू, कृती यांची वाढ होते . ज्यावेळी त्यावरून कुणीही अनवाणी चालत जाते तेव्हा ते जंतू कृमी आपल्या शरीरात प्रवेश करतात व पचनसंस्था विघडतात . तसेच ते प्राण्यांच्या शरीरात व वनस्पतींमध्येही अन्नसाखळीद्वारे प्रवेश करतात व अशाप्रकारे सर्व सजीवांमध्ये पसरतात .

तुम्ही पाहिले असेल की भारतात लोक सर्गस उघड्यावर मलमूत्र विसर्जन करतात . मल व मूत्रामध्ये असलेले जंतू व कृमी, जमीन प्रदूषित करतात . जर पाऊस पडला तर ही घाण जवळच्या जलाशयात वाहात जाते . काही लोकांना सगळीकडे सतत थुंकण्याची सवय असते . थुंकीमुळे केवळ नैसर्गिक सौदर्याला वाधा येते असे नाही तर त्यामधील जंतूही इतरत्र फसरतात . थुंकी वाळून गेली तर रोगजंतू राहतात व जमिन प्रदूषित करतात .

### ६.४.१ भू-प्रदूषणाचे दुष्परिणाम :

घरगुती कचच्याची योग्य विल्हेवाट न लावणे, उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणे, थुंकणे हे सर्व रोगजंतू, कृमी, जमिनीत पसरविण्यास कारणीभूत आहेत . तुम्हाला हे माहीत आहेच की आपण जर जमिनीवरून अनवाणी चाललो तर हे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतात व आपण आजारी पडतो . औद्योगिक व कारगळान्यांमधील टाकाऊ, विषारी रसायने जमिनीत मिसळतात . अशा जमिनीत उगवलेली झाडे, भाज्या ही रसायने शोषून घेतात . जे प्राणी व जी माणसे ह्या वनस्पती खातात ते आजारी पडतात .

### ६.४.२ भू-प्रदूषण रोखण्याचे मार्ग :

जमिनीचे प्रदूषण रोखण्याच्या काही उपायांची आपण आता माहिती घेऊया .



### कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे :

घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे म्हणजे माशा, डास, झुरळे निर्माण होणार नाहीत. घरी, कचरा एका डब्बात गोळा करावा व तो डबा झाकून ठेवावा.

#### अ) कचरा शहराबाहेर टाकावा :

घराघरातील कचरा गोळा करून खड्ड्यात टाकावा व तो खड्डा पालापाचोळा व झाडाच्या फांद्यांनी झाकावा म्हणजे माशा व डास तेथे अंडी घालत नाहीत. पूर्ण भरल्यानंतर त्यावर माती टाकून पूर्ण झाकून टाकावा. व कचरा गाढून टाकावा.

#### ब) जमिनीला भराव :

मोठ्या शहरांमध्ये, बरेचदा कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात जमा होतो की लहान खड्डे त्याला पुरत नाहीत. अशा वेळी शहराच्या वाहेर व जलाशयापासून लांब असलेल्या सग्वल जागा निवडल्या जातात. रोजच्या रोज कचरा त्यात भरला जातो. जैविक कचरा पुनर्निर्माणासाठी वापरता येतो. त्यामुळे दुर्गंधी येते व पक्षी, प्राणी, कीटक आकर्षित होतात. परंतु तो शहराबाहेर असल्याने लोकांना त्याचा फारसा त्रास होत नाही, फक्त तेथून जात असताना दुर्गंध येतो.

#### क) कंपोस्टिंग :

वागेच्या कोपच्यात एक खड्डा करून त्यात वागेतला कचरा घातला जातो. प्रत्येक दिवशी तो राख्वा व पानांनी झाकला जातो. हळूहळू सर्वात खालच्या थराचे रूपांतर खतात होते. हे खत बगिच्यासाठी वापरले जाते.

#### ड) टाकावू वस्तू जाळून टाकणे :

वागेतून गोळा केलेला पाला पाचोळा, गवत, माळी जाळून टाकतात. हे तुम्ही पाहिले असेल. जाळण्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो व हेवेचे प्रदूषण होते. मोठ्यामोठ्या शहरात आधीच मोठ्या प्रमाणात हेवेचे प्रदूषण असते. त्यामुळे तेथे कचरा जाळण्यावर बंदी घातली आहे.

#### इ) भट्टीतील ज्वलन :

ही सर्वात आधुनिक तंत्रक्रिया आहे. ह्यात भट्टीचा वापर केला जातो. ही खर्चिक पद्धत आहे. कारण यासाठी वरेच इंधन वापरले जाते. पण ही सुरक्षित आहे. कचऱ्याचे रूपांतर तुलनेने लहान असलेल्या राखेच्या ठिगाच्यात होते.

कचऱ्याच्या विल्हेवाटीची कोणतीही पद्धत पूर्णपणे समाधानकारक नाही. प्रत्येक पद्धतीचे फायदे व तोटे आहेत. परंतु आपण आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून वरेच काही साध्य करू शकतो. म्हणून आपल्याला व शेजाच्यांना घरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हे शिकणे गरजेचे आहे.

#### भूप्रदूषण रोखण्याचे काही इतर उपाय असे आहेत.

- ❖ स्वच्छतागृहाचा वापर करणे.
- ❖ कीटकनाशके व खतांचा मर्यादित वापर करणे.
- ❖ पर्यावरणास हानी न पोचवणाऱ्या, अनुकूल वस्तू वापरणे.

## पर्यावरण

इको' प्रमाणित चिन्हावदल आपण पुढील पाठात शिकणार आहोत . पर्यावरणाला अनुकूल अशा वस्तूंवर हे चिन्ह असते . तुम्ही अशा वस्तूंना पसंती दिली पाहिजे .



### कृती ६.३ :

तुमच्या जवळपासच्या परिसराला भेट देऊन जमिनीचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांनी होत आहे हे पहा व ते कमी करण्यासाठी मार्ग सूचवा .



### पाठातील प्रश्न ६.४

१. जमिनीचे प्रदूषण रोखण्यासाठी दोन उपाय सूचवा .
२. तुम्ही वापरत असलेल्या किंवा पाहिलेल्या, कचप्याच्या विल्हेवाटीच्या, तीन पद्धती लिहा .
३. योग्य पर्याय निवडा . (")
  - १) कचरा विल्हेवाटीची व सर्वात आधुनिक पद्धत आहे .
    - अ) कंपोस्टिंग
    - ब) जाळणे
    - क) भट्टीत जाळणे .
    - ड) वरीलपैकी एकही नाही .
  - २) जमिनीमध्ये घातक रसायने यामुळे मिसळतात .
    - अ) घरगुती कचरा
    - ब) मलभूत्र विसर्जन
    - क) औद्योगिक व शेतीतील टाकाऊ पदार्थ
    - ड) थुंकणे
४. जोड्या लावा .

अ	ब
१) कंपोस्टिंग	अ) कारखान्यातील टाकाऊ पदार्थ यात टाकल्यास प्रदूषण होते .
२) थुंकणे	ब) वागेत खत म्हणून वापरता येते .
३) जमीन	क) ही वाळून दिसेनाशी होणे पण रोगजंतू राहतात व जमीन प्रदूषित करतात . . ड) मोठ्या शहरात बंदी घातली आहे .

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा



### ६.५ ध्वनी प्रदूषण

तुम्हाला संगीत ऐकायला, मित्रांशी गप्पा मारायला आवडते. पण यंत्रांचे आवाज, ध्वीप्रक्षेपकांचे किंचाळणे, चालत्या वाहनांचे, रहदारीचे कर्कश आवाज त्रासदायक असतात. गाँगाटाची व्याख्या कानाला मधूर न वाटणारा आवाज अशा करता येईल.

#### ६.५.१ ध्वनी प्रदूषणाची उगमस्थाने :

तुमच्या आजूबाजूला पाहून प्रदूषणाची उगमस्थाने शोधून काढा. त्यापैकी काही अशी असू शक्तील.

- १) वाहने, रेल्वे, विमाने
- २) मोट्या आवाजात रेडिओ, टी. व्ही. लावणे, ध्वनीप्रक्षेपकाचा आवाज (Loudspeaker)
- ३) उद्योगांदे, यंत्रे



आकृती ६.४

#### ६.५.२ परिणाम :

जेव्हा तुम्ही फार मोठा आवाज फार वेळ ऐकता तेव्हा काय होते? त्यामुळे आपले स्वस्थ्य विघडते. डोके दुखु लागते, कामात अडथळा येतो. डोक्याच्या नसांवर पणिम होतो. एग्बाद्याची श्रवणशक्तीही कमी होते. तुम्ही पाहिले असेल की, कारग्वान्यातले कामगार, वैमानिक, वाहनचालक अशा व्यक्तींना सतत मोट्या आवाजात तोऱ्ड घावे लागते. त्यांची वारीक आवाज ऐकण्याची शक्ती हल्ळूहल्ळू कमी होत जाते. त्यांना कमी ऐकू येऊ लागते, कर्णपटलाला इजा होते, त्यामुळे बहिरेपणा येऊ शकतो. ध्वनिप्रदूषणामुळे ताण व मानसिक अस्वास्थ्यही येऊ शकते.

#### ६.५.३ ध्वनिप्रदूषणाचे नियंत्रण :

सर्वच प्रकारच्या आवाजांपासून सुटका होणे शक्य नसले तरी ते कमी नक्की करता येईल. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी खाली काही उपाय सूचवले आहेत.

- ❖ रेडिओ, टी. व्ही. हल्लू आवाजात लावणे.
- ❖ ध्वनी प्रक्षेपकाचा उपयोग टाळणे
- ❖ हल्लू आवाजात बोलणे.
- ❖ जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच वाहनांचे हॉर्न वापरणे.
- ❖ वाहनांच्या इंजिनाला सायलेन्सर (आवाज कमी करणारे यंत्र) वसविणे.
- ❖ निवासी क्षेत्रापासून दूरवर कारग्वाने बांधणे.
- ❖ शहराच्या सीमेपासून दूर विमानतळ बांधणे.



कृती ६.४ :

डोळे वंद करून तुमच्या घराच्या वाहेर फाटकाजवळ उभे रहा व वातावरणातील वेगवेगळे आवाज ऐका त्यापैकी कर्णमधूर व कर्कश असे वेगळे करा. त्यातील गाँगाट कमी करण्यासाठी उपाय सूचवा.



तुम्ही काय शिकलात?

तुम्ही प्रदूषणावद्दल व सर्व सजीवांवर होणाऱ्या वाईट परिणामावद्दल शिकला आहात. त्यावर नियंत्रण कसे ठेवावे ते ही तुम्ही शिकलात. ही सर्व माहिती वाचल्यावर तुमच्या लक्षात आले असेल की प्रदूषणावर नियंत्रण घालणे पूर्णतः आपल्याच हातात आहे. धूर निर्माण न करणाऱ्या इंधनांचा वापर करणे, आपली वाहने व्यवस्थित ठेवणे. ज्यायोगे त्यातून धूर निर्माण होणार नाही, कारग्रान्यात उंच चिमणी लावणे म्हणजे धूर आकाशात जाईल अशा थोड्याशा प्रयत्नांनी लोकांना अंधत्व व श्वासनलिकेच्या रोगांपासून वाचवता येईल. आवाजाचे प्रदूषण कमी करून लोकांना वहिरेपणापासून वाचविणे हे आपले काम आहे. कडक कायदे करून आपण जलप्रदूषण टाळू शकतो व लोकांना जुलाव, पटकी, कावीळ अशा जीवघेण्या रोगांपासून वाचवू शकतो.

आपले जग सुंदर आहे. इथे गाहण्याचा आनंद आपण सर्वांनी लुटला पाहिजे. कुठेही मलभूत्र विसर्जन करून, थुंकून, अमर्यादितपणे झाडे तोडू देणार नाही. कुठेही मलभूत्र विसर्जन करून आपण हे नैसर्गिक सौदर्य नाहीसे करणे योग्य नाही.

ह्यापुढे आपण एक ठराव करू या व स्वतःलाच एक वचन देऊ या की, खालील गोष्टी करण्यास मी वचनबद्ध आहे.

- ❖ झाडे लावीन व त्यांची काळजी घेईन .
- ❖ इतरांना झाडे तोडू देणार नाही .
- ❖ स्वयंपाकघरात धूर विरहित इंधन वापरेन .
- ❖ पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषणापासून रक्षण करेन .
- ❖ शुद्ध केलेले पाणी वाया घालवणार नाही .
- ❖ टी. व्ही / रेडिओ हळू आवाजात लावेन .
- ❖ धर्वनीप्रक्षेपकांचा वापर करणार नाही .
- ❖ माझे वाहन प्रदूषणमुक्त ठेवेन .
- ❖ आरोग्यास हानी पोचणार नाही अशा पद्धतीने कचप्याची विल्हेवाट लावेन .
- ❖ स्वच्छतागृहांचा वापर करेन .
- ❖ कारग्रान्यांमधील सांडपाणी प्रक्रिया करून सोडेन .
- ❖ पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, जले शेती (rain-water harvesting) ह्यांना प्रोत्साहन देईन .



टिपा



- ❖ पिण्यापूर्वी पाणी गाळून घेर्इन.
- ❖ खते व कीटकनाशकांचा वापर मर्यादित करेन.
- ❖ गोंगाट कमी करण्यासाठी ध्वनि नियंत्रकांचा (silencer) वापर करेन.



#### सहामही सराव

१. प्रदूषण व प्रदूषके यांची व्याख्या लिहा.
२. हवेच्या प्रदूषणाची उगमस्थाने कोणती?
३. जमिनीचे प्रदूषण कसे नियंत्रित करता येईल?
४. ध्वनी प्रदूषणाचे परिणाम कोणते?
५. हवा व पाणी दोन्ही प्रदूषित करणाऱ्या दोन प्रदूषकांची नावे लिहा.
६. तुमच्या आजूबाजूस धुरामुळे होणारे प्रदूषण कसे कमी कराल?
७. उघड्यावर जमिनीवर मलमूत्र विसर्जन, थुंकणे का करू नये?



#### पाठील प्रश्नांची उत्तरे

६.१

- १.) हवेचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषण
- २.) जलप्रदूषण, हर्वाप्रदूषण
- ३.) हवेचे प्रदूषण
- ४.) जलप्रदूषणे, हवेचे प्रदूषण
- ५.) जलप्रदूषण
- ६.) भू प्रदूषण

६.२

- १.) असत्य ' वाच्यामुळे हवेतील धूलिकण वाढतात.
- २.) सत्य
- ३.) असत्य ' कारण्याने शहरावाहेर असावेत.
- ४.) सत्य
- २.) शेतीमुळे
- २.) द्रावके

## पर्यावरण

- ३) औद्योगिक  
४) ज्वलन  
३. वायोगेंसचा, निर्धूर इंधनाचा वापर  
CNG च्या वापराला प्रोत्साहन द्यावे.

६.३

१. १) ड २) व ३) ड  
२. पाठ्यपुस्तकाचा संदर्भ पहा.

६.४

१. पाठ्यपुस्तकाचा संदर्भ घ्या.  
२. पाठ्यपुस्तकाचा संदर्भ घ्या.  
३. १) क २) क ३) अ  
४. १) ब २) क

विभाग ३

आपले आरोग्य



टिपा

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

७

## स्वास्थ्य (आरोग्य)

मागे जेव्हा तुमची बहीण आजारी पडली होती तेव्हा तुम्हाला कसे वाटत होते. तुम्ही पाहिलेच असेल की, घरातील प्रत्येकजण तिच्या प्रकृतीची काळजी करीत होते. तुमच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेले. आईला तिच्या औपैथपाण्याची व खाण्यापिण्याची चिंता वाटत होती. प्रकृती ठीक नसल्यामुळे ती चिडकी झाली होती व काहीही खात नव्हती. अशक्तपणामुळे रोजचे व्यवहारही करणे तिला शक्य नव्हते. घरातील सर्व सदस्य तिच्या आजारपणामुळे काळजीत पडले होते. यावरुन तुमच्या लक्षात येईल की आरोग्याचे आपल्यासाठी किती महत्त्व आहे.

आपल्याला आनंद व काम करण्याची कुवत हवी असेल तर उत्तम आरोग्याची गरज आहे. आरोग्यावर परिणाम करणारे वरेच घटक आहेत. त्यापैकी काही म्हणजे संतुलित आहार, स्वच्छ पाणी, वातावरण यांचा आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो. याउलट रोगजंतू, अस्वच्छ परिसर यांचा विपरीत परिणाम होतो.

उत्तम आरोग्य म्हणजे शारीरिक व मानसिक स्वास्थ व ते मिळविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक पातळीवर वरेच प्रयत्न करावे लागतात हे या पाठात आपण शिकणार आहोत. तुमच्या हे मुख्या लक्षात येईल की जसे वैयक्तिक आरोग्य महत्त्वाचे आहे तसेच सामाजिक स्वास्थही महत्त्वाचे आहे. याशिवाय ह्या पाठाचा अभ्यास केल्यावर तुम्हाला समजून येईल की वैयक्तिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य एकमेकाला पूरक असून बळकटी आणतात.

आरोग्यपूर्ण जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन या पाठातून तुम्हाला होईल.



उद्दिष्टे :

- ❖ स्वास्थ व त्याचे घटक जाणून घेणे.
- ❖ स्वास्थ्याचे महत्त्व जाणून घेणे.
- ❖ स्वास्थ्यदर्शक घटक जाणून घेऊन आरोग्याची मापणी करणे.
- ❖ रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय? कौटुंबिक व सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने तिचे महत्त्व काय हे जाणून घेणे.
- ❖ लसीकरण करून घेण्यासाठी समाजाला प्रवृत्त करणे.

## स्वास्थ्य (आरोग्य)

### ७.१ स्वास्थ्य (आरोग्य) :

आपणा सर्वांसाठी आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. आरोग्य ही ख्री संपत्ती आहे. हे वचन तुमच्या ओळखीचे असेल. आपली प्रकृती चांगली असेल तरच आपण आपल्या जीवनाचा, कामातला आनंद मिळवू शकतो. आपल्या सुखाचा आनंदाचा भरभवकम पाया म्हणजे आरोग्य! चांगले आरोग्य मिळविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात व काही चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात.

स्वास्थ्य हा अगदी सामान्यपणे वापरला जाणारा शब्द आहे. तसेच वेगवेगळे लोक त्याचा वेगवेगळा अर्थ लावू शकतात. तुमची काय कल्पना आहे याबद्दल? फक्त शारीरिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य? की फक्त रोगांचा अभाव? पुढे जाण्यापूर्वी तुमची स्वास्थ्यांची व्याख्या लिहा.

आरोग्य किंवा स्वास्थ्य म्हणजे \_\_\_\_\_

### स्वास्थ्याची व्याख्या :

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येनुसार, स्वस्थ्य म्हणजे नुसतीच रोगांची अनुपस्थिती नाही तर शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य असणे होय. म्हणजे शरीर व मन या दोन्हींचे कार्य योग्य प्रकारे चालणे.

उत्तम आरोग्य असणारे लोक आनंदी, उत्साही, जोशपूर्ण व कामात तरवेज असतात.



### कृती ७.१ :

तुमची स्वास्थ्याची व्याख्या व (WHO) ची व्याख्या यामधील दोन साम्य व दोन फरक लिहा.

साम्य अ) \_\_\_\_\_

ब) \_\_\_\_\_

फरक अ) \_\_\_\_\_

ब) \_\_\_\_\_

पूर्वी जेव्हा तुम्ही आजारी पडला होतात तेव्हा तुम्ही किती चिडचिडे झाला होतात. ते जरा आठवा वरे! आजारी माणूस चटकन चिडते, त्याला अशक्तपणामुळे काय करावेसे वाटत नाही.

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा



आकृती ७.१



याउलट तुमचे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांवरोबर आनंदी, उत्साही राहता व तुम्हाला दिलेले काम चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता.

तुमची परीक्षा चालू असताना तुम्ही कोणत्या मनस्थितीत असता? ताण! यामुळे रक्तदान वाढू शकतो, व निदानाश जडू शकतो. चांगल्या प्रकारे काम होण्यासाठी थोडासा ताण आवश्यक असतो. पूर्ण पणे स्वस्थ, निरोगी म्हणजे शारीरिक, मानसिक सामाजिक या तीनही बाजू उत्तम असणे. या तीन बाबींचा एकमेकांशी असलेला संबंध म्हणजेच आरोग्याचा त्रिकोण. आकृती ७.२ पहा.

### ७.१.१ स्वास्थ्याची लक्षणे :

पुढे काही शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याची लक्षणे दिली आहेत. तुमच्या प्रकृतीचे निदान करण्यासाठी त्यांची मदत होईल.

#### अ) शारीरिक स्वास्थ्याची लक्षणे :

शारीरिक दृष्ट्या योग्य व स्वस्थ असणाऱ्या व्यक्तींमध्ये पुढील वैशिष्ट्ये आढळतात.

- ❖ तुम्ही उत्साही व सावध असता.
- ❖ तुमच्या वयाच्या व उंचीच्या प्रमाणात तुमचे वजन असते.
- ❖ डोळे तेजस्वी व चमकदार असतात.
- ❖ स्वच्छ, नितळ त्वचा असते.
- ❖ केसांची वाढ चांगली असून रंग व पोत चांगला असतो.
- ❖ श्वासाला दुर्गंधी नसते.
- ❖ भूक चांगली लागते.
- ❖ झोप चांगली लागते.

अशा व्यक्ती चपल, आनंदी, उत्साही असून काम करण्यास उत्सुक असतात व उत्तम काम करतात.



आकृती ७.३

#### ब) मानसिक स्वास्थ्याची लक्षणे :

तुमचे मानसिक आरोग्य चांगले असेल तर,

- ❖ भावनांवर तुमचे नियंत्रण असते.
- ❖ भावना, इच्छा, आकांक्षा व कल्पना यांचा समतोल तुम्ही राखू शकता.
- ❖ जीवनातील सत्याचा स्वीकार करून त्याच्यावर उपाय शोधू शकता.

## स्वास्थ्य (आरोग्य)

- ❖ तुमच्या क्षमतांवर तुमचा विश्वास असतो .
- ❖ दैनंदिन ताण तणाव तुम्ही सहन करू शकता .
- ❖ इतरांना मदत करण्याची तुमची तयारी असते .
- ❖ गरज पडल्यास मदत घेण्यासही तुम्ही तयार असता .

अशा व्यक्ती भरघोस काम करून समाजाला मदतच करीत असतात .



आकृती ७.४

### क) सामाजिक स्वास्थ्याची लक्षणे :

तुमचे मानसिक आरोग्य चांगले असेल तर

- ❖ जीवनाकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहता .
- ❖ तुम्ही आजूवाजूच्या लोकांशी मिळून मिसळून राहता .
- ❖ तुमचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न असते .
- ❖ इतरांबाबात जवाबदार कर्तव्यदक्ष असता .
- ❖ निरोगी नातेसंबंध असतात .
- ❖ अपयश पचवता येते .



आकृती ७.५



कृती ७.२ :

(WHO) च्या स्वास्थ्याच्या व्याख्येप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करा . तुमच्या उत्तराची तीन कारणे द्या .

नाव	व्यक्तिची वैशिष्ट्ये	व्यक्ती निरोगी / स्वस्थ आहे का? हो / किंवा नाही .
१) रेशमा	आंनदी, कामात रस घेते, इतरांना मदत करते .	नाही .
२) कबीर	आळशी, अशक्त, काम व खेळ नको वाटते .	हो .
३) तुम्ही स्वतः:		
४) मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबातील सदस्य		

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा




### ७.१.२ व्यक्तिगत आरोग्यावर परिणाम करणारे घटक :

आपले आरोग्य टिकाण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी काही वैयक्तिक काळजी घ्यावी लागते. त्यावर परिणाम करणारे काही घटक पुढे दिले आहेत.

#### अ) संतुलित आहर :

यापूर्वी शिकल्याप्रमाणे संतुलित आहार म्हणजे असा आहार की ज्यामध्ये कर्बो दके, प्रथिने स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्व, खनिजे, तंतूमय पदार्थ आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या योग्य प्रमाणात, वयानुसार असतात. प्रौगडावस्थेतील मुलाची गरज २४०० ते २६०० कॅलरी इतकी तर मुलीची गरज २०५० कॅलरी इतकी असते. शेजारच्या आकृतीमध्ये अहाराचे विविध घटक व आपल्या आहारातील त्यांचे प्रमाण किती असावे हे दाखविले आहे. पाठ क्र. ५ मध्ये स्पष्टीकरण केलेले पुन्हा वाचा.



#### ब) वैयक्तिक स्वच्छता :

#### आकृती ७.६ : आहाराचा मनोरा

आरोग्य व व्यक्तिगत स्वच्छता एकमेकांशी खूपच संबंधित आहेत. आपण निरोगी

राहण्यासाठी आपल्याला सतत व्यक्तीगत स्वच्छता बाळगली पाहिजे. आरोग्य टिकवण्यासाठी ज्या निरनिराळ्या गोष्टींचे व सवर्यांचे आपण पालन करतो ते म्हणजे आरोग्यशास्त्र (hygiene) Hygiene हा शब्द ग्रीक भाषेतील (hygieia) या शब्दापासून आला आहे. व त्याचा अर्थ आहे. आरोग्याची देवता. आरोग्याविषयक सवर्यांमुळे आपण हगवण, पटकी, विषमज्वर, जंतसंसर्ग, कावील,

त्वचेचे आजार, क्षयरोग यांसारख्या अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

उत्तम आरोग्य असणे हे ध्येय असावे व ते कसे मिळवता येईल ते जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबातील व समाजातील मोठी माणसे

यासाठी तुम्हाला नेहमी सल्ला देतात.



#### कृती ७.३ :

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये मोठी माणसे ज्या चांगल्या सवयी सांगतात त्यांची यादी दिली आहे. आरोग्यपूर्ण सवर्यांची तुमची कल्पना त्यांचा क्रम लिहा.

## स्वास्थ (आरोग्य)

## विभाग ३

आपले आरोग्य



टिपा

सर्वसाधारण आरोग्यपूर्ण सवयी	तुमच्या कल्पनेतील आरोग्यपूर्ण सवयी
<ol style="list-style-type: none"> <li>१) दात घासणे, नग्वे कापणे</li> <li>२) रोज स्नान करणे, स्वच्छ कपडे घालणे.</li> <li>३) पौष्टिक आहार घेणे.</li> <li>४) नियमित आहाराची सवय</li> <li>५) रोज व्यायाम करणे.</li> </ol>	

आपल्या रोजच्या जीवनातील काही साध्या साध्या सवयी आपल्याला संसर्गजन्य रोगांपासून वाचवू शकतात . त्यापुढीलप्रमाणे आहेत .

- ❖ **नियमित शौचाला जाणे :** नियमित शौचाला जाण्यामुळे तुम्ही स्वस्थ, तंदरुस्त राहता .
- ❖ **जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे :** हातावर रोगजंतू असू शकतात म्हणून जेवणापूर्वी व शौचानंतर हात स्वच्छ धुवावेत . सावणाने हात धुतल्यास त्यावरील रोगजंतू निघून जातात . सावण नसल्यास राख्व वापरावी .
- ❖ **रोज स्नान करणे व स्वच्छ कपडे घालणे :** घाणीमध्ये रोगजंतू वाढतात . नियमित आंगोळ केल्यामुळे आपले शरीर धूळ, जंतू व उवा यापासून मुक्त राहू शकते .
- ❖ **दात घासणे :** जेवणानंतर काही अन्नकण दातांत अडकून राहतात व त्याठिकाणी जंतूंची वाढ होऊ शकते . त्या जंतूंमुळे आपल्या हिरड्या, दात यांना इजा होते . श्वासाला दुर्गंधी येऊ शकते . रोज दात घासल्यास दातांमध्ये जंतूंची वाढ होऊ शकत नाही . रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे ही चांगली सवय आहे .
- ❖ **केस, डोळे, कान व नग्वे स्वच्छ धुणे :** केस नियमित धुणे व विंचरणे यामुळे केसात धूळ, कचरा साचत नाही व जंतूसंसर्ग होत नाही . नग्वे कापून स्वच्छ ठेवावीत . नग्वे खाण्याची सवय घाणेरडी आहे ते टाळावे . स्वच्छ पाण्याने डोळे धुतल्यामुळे ते धूळ व घाणीपासून मुक्त राहतात .



आकृती ७.७



### क) घरगुती आरोग्य :

आपले घर धूळ, माश्या, जंतू यापासून मुक्त असावे म्हणून आपण घर झाडून, पुसून स्वच्छ ठेवतो. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राहावा म्हणून आणि तेथे रोगजंतू निर्माण होऊ नयेत म्हणून आपण कचरा कचराकुंडीत टाकतो. वापरलेले सॅनिटरी नॅपकिन जुन्या कागदात गुंडाळून कचरापेटीतच टाकवेत, इतरत्र कोठेही टाकू नयेत. कारण त्यामध्ये जंतू चटकन वाढतात.



आकृती ७.८ : घर व परिसर स्वच्छ

### ड) अन्नाची स्वच्छता :

- ❖ शिजवण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी फळे व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत म्हणजे त्यावरील जंतू व कीटकनाशके (कीटकांचा नाश करण्यासाठी झाडावर मारलेली रसायने) निघून जातील.
- ❖ पिण्यासाठी स्वयंपाकासाठी, भांडी धुण्यासाठी वापरात येणारे पाणी सुरक्षित स्रोतापासून घ्यावे. उदा. नळ, हातपंप जे म्युनिसिपालिटी पंचायत वसवतात; झाकलेल्या विहिरी
- ❖ स्वयंपाकघर स्वच्छ असावे, अन्न बनवताना स्वच्छता पाळावे.
- ❖ अन्न शिजवताना ते उच्च तापमानार शिजवणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे त्यातील जंतू मरतात.
- ❖ शिजवलेले अन्न ताजे ताजे खावे किंवा गार, कोरड्या व कीटक नसलेल्या जागी साठवावे. अन्न झाकून ठेवावे.
- ❖ दूध रेफ्रिजरेटमध्ये ठेवावे. जर वाहेर ठेवायचे असेल तर वापरण्यापूर्वी पुन्हा उकळून घ्यावे म्हणजे ते जंतुमुक्त होईल.

### इ) व्यायाम :

नियमित चालण्याचा व शारीरिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. मैदानी खेळ, क्रीडाप्रकार यांमुळे हृदय व रक्ताभिसरण संस्था उत्तम स्थितीत राहतात.

चालण्यामुळे सांधे व हाडे स्वस्थ राहतात.



आकृती ७.९

### फ) नियमित झोप व शिथलीकरण :

दिवसभर काम केल्यानंतर तुम्ही थकून जाता. तुमच्या शरीराला व मनाला विश्रांतीची गरज असते. थोडीशी डुलकी, नियमित झोप व आगम यामुळे मन व शरीर पुन्हा ताजेतवाने होते. तुम्हाला ऊर्जा मिळते. आरोग्य चांगले राहण्यासाठी या सर्वांची फार गरज असते. तसेच पेशींची दुरुस्ती होते.

## स्वास्थ्य (आरोग्य)

### ग) धूम्रपान, मध्यपान व मादक पदार्थाचे सेवन टाळावे :

आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण धूम्रपान, पान व सुपारी खाणे, गुटग्वा, तंबाखू चघळणे व मध्यपान करणे हे सर्व टाळले पाहिजे . या पदार्थाच्या सेवनामुळे यकृत, मूत्रपिंड, हृदयविकार तसेच दात, हिरड्या ताँडातील पेशी या सर्वांना हानी पोचते . पान खाऊन, गुटग्वा, तंबाखू खाऊन कोठेही थुंकणे ही एक रोजचीच गोष्ट झाली आहे . सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे त्या जागेची शोभा व सौदर्य नष्ट होते . शिवाय गलिच्छ निर्माण होते . अशा सवयीपासून आपण दूर राहिले पाहिजे व इतरांनाही परावृत्त केले पाहिजे .



धूम्रपान निषिद्ध



मध्यपान टाळा  
आकृती ७.१०



पान, तंबाखू, गुटखा खाऊ नका

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा



कृती ७.४ :

तुमच्या वैयक्तिक स्वास्थ्याच्या लक्षणांची यादी करा .

निरोगी, सदृढ व्यक्तीमध्ये आढळणाऱ्या काही लक्षणांची यादी खाली दिली आहे . ती यादी काळजीपूर्वक वाचून पहा व तुमच्यामध्ये त्यापैकी कोणती लक्षणे आहेत ते लिहा . दिलेल्या जागेत ( " ) अशी खूण करा .

अ) वैयक्तिक स्वास्थ्याची लक्षणे	होय	नाही
तुम्ही उत्साही व सावध असता का?		
तुम्ही नियमित काम, अभ्यास करता का व खेळता का?		
वयानुसार तुमचे वजन आहे का?		
नियमित स्नान करून स्वच्छ कपडे घालता का?		
तुमचे केस चमकदार आहेत का? व त्यांचा पोत चांगला आहे का?		
तुमची त्वचा स्वच्छ, पुराल नसलेली आहे का?		
तुम्हाला चांगली भूक लागते का?		
शौचाला नियमित जाता का?		
तुमचा श्वास स्वच्छ आहे का?		
तुम्हाला शांत झोप लागते का?		

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## स्वास्थ (आरोग्य)

ब) सामाजिक स्वास्थ्याची लक्षणे	होय	नाही
मित्र किंवा जेष्ठ व्यक्तींवरोवर वाद झाल्यास तुम्ही त्यांचे म्हणणे, त्यांची मते ऐकून घेता.		
रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी सकाळी वेळेवर उढून, आळस न करता तुमच्या कामाला लागता.		
एग्वाडी अवघड परिस्थिती, आव्हान समोर आल्यास तुम्हाला त्यातून मार्ग न सापडल्यास तुम्ही गिब्र होता व इतरांची मदत घेतल्यास कमीपणा होईल म्हणून गप्प वसता.		

### तक्ता ७.१

#### राष्ट्रीय आरोग्य सांख्यिकी नुसार (National centre for health statistics, NCHS) वयानुसार वजन / उंचीचा तक्ता

वय	मुलगे		मुली	
	वजन (kg)	उंची (kg)	वजन (kg)	उंची (kg)
१४ वर्षे	४७	१६०	४८	१५५.०
१५ वर्षे	५२.६	१६६	५१.५	१६१.०
१६ वर्षे	५८.०	१७१.०	५३.०	१६२.०
१७ वर्षे	६२.७	१७५.०	५४.०	१६३.०
१८ वर्षे	६५.०	१७७.०	५४.४	१६४.०



#### पाठातील प्रश्न ७.१

- आपण आरोग्यसंपन्न का असले पाहिजे? तीन कारणे लिहा.
- ग्वालील तक्त्यामध्ये एका व्यक्तीची वैशिष्ट्ये दिली आहेत. शारीरिक, मानसिक व सामाजिक मोजमापे लिहा.

## स्वास्थ (आरोग्य)

## विभाग ३

आपले आरोग्य



टिपा

व्यक्तिची वैशिष्ट्ये	आरोग्याची मोजमापे
१) भूक चांगली लागते.	
२) ताण सहन करू शकतो.	
३) प्रसन्न व्यक्तिमत्व आहे.	
४) झोप चांगली लागते.	
५) भावनांवर नियंत्रण ठेवता येते.	
६) वयानुसार वजन / उंची प्रमाणात आहे.	
७) एकमेकांशी चांगले संबंध आहेत.	
८) आत्मविश्वास आहे.	
९) जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने वघतो.	

३. तुम्हाला असलेल्या प्रत्येकी दोन / दोन सवयी लिहा .

व्यक्तिगत आरोग्य / स्वच्छता		
घरगुती स्वच्छता		
अन्नपदार्थाची स्वच्छता		

४. कोणतीही एक आरोग्यपूर्ण सवय लिहा . तुमच्या धाकट्या भावाला ती सवय लावून घेण्यासाठी उपयुक्त करा .
५. तुमच्या आईने सकाळी ७ वाजता स्वयंपाक केला आहे . तुम्ही दुपारी २ वाजता जेवणार आहे . ते अन्न साठविण्यासाठी व चांगले राहावे म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल?
६. पुढील चित्रातील कोरते बालक मुदृढ आहे? का?



१



२



३



### ७.१.३ सार्वजनिक आरोग्य :

मागील भागात आपण स्वतःला कसे आरोग्यसंपन्न ठेवावे हे शिकलो. पण फक्त तुमच्या एकट्याच्या प्रयलांनी तुम्ही निरोगी राहू शकाल का?

पुढील गोष्टी विचारात घ्या.

१. पिण्यायोग्य पाणी न मिळाल्याने तुमच्या आईला हातपंपावरून किंवा जवळच्या विहिरीवरून पाणी भरावे लागते.
२. कवराकुंडीतला कवरा बरेच दिवस गोळा न केल्यामुळे दुर्गंधी येत आहे. डास व माशांची वाढ झाली आहे.
३. डेंगू किंवा मलेरिया सारख्या संसर्गजन्य रोगांची साथ चालू आहे.
४. देशाच्या एका भागात तुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती धडकली आहे.

या सर्व भागातील लोकांचे आरोग्य कसे प्रभावित झाले असेल? त्याचे काही अल्पकालीन व काही दीर्घ कालीन परिणाम झाले आहेत का?

सामाजिक आरोग्य म्हणजे रोगप्रतिवंध करणे व समाजाचे आरोग्य सुधारण्याचे प्रयत्न करणे, त्यासाठी सामाजिक, सार्वजनिक व खाजगी संस्थांची मदत घेणे. संपूर्ण समाजातील माणसांचे आरोग्य सुधारणे. समाज रोगमुक्त करणे. रोगराई पसरू न देणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे.

सरकार तसेच स्थानिक संस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी व त्यांना रोगमुक्त ठेवण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवित असतात.

त्यापैकी काही कार्यक्रम खालील यादीत दिले आहेत.

- ❖ रोगप्रसार करणाऱ्या घटकांची वाढ होऊ नये यासाठी खेडी, गावे, शहरे स्वच्छ ठेवणे. यामुळे रोगप्रसारास आळा वसतो. यामध्ये कचच्याची विल्हेवाट लावणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, टाकाऊ वस्तूंचे, पदार्थाचे एकत्रीकरण इ. समावेश होतो; ज्यायोगे डास, माशा पिसवा अशा रोगप्रसार करणाऱ्या घटकांची वाढ होत नाहीत.
- ❖ अन्नपदार्थ, मांस, दूध या वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या ठिकाणी स्वच्छतेचे सर्व नियम पालले जात आहेत किंवा नाही हे तपासणे.
- ❖ दूरगामी उपाय राबविणारे कार्यक्रम आग्वणे उदा .
  - अ) अर्भके व लहान मुलांसाठी लसीकरण
  - ब) मलेरिया, एडस, पोलिओ, कुष्ठरोग, कावील अशा रोगांच्या प्रसाराची कारणे, माहिती देणारे कार्यक्रम आग्वणे.
- ❖ वाढत्या वयाच्या मुलांना पोषक आहार मिळावा म्हणून शाळेमध्ये दुपारच्या जेवणाची सोय करणे.
- ❖ स्वास्थ्यासंबंधी विविध कार्यक्रमांची योजना करणे. उदा .



आकृती ७.११

- अ) राष्ट्रीय हिवताप निर्मूलन (कार्यक्रम) योजना
  - ब) क्षयरोग निर्मूलन योजना
  - क) राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम
  - ड) राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम
- ❖ सामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत मिळावी म्हणून रुग्णालये, दवाखाने काढणे . सरकारी दवाखान्यात ही मदत फुकट किंवा अत्यल्प दरात मिळते .

तुमचा परिसर स्वच्छ राखणे हे ही तुम्ही करू शकता .

१. तुमचे घर स्वच्छ ठेवा . घर रोज झाडून, पुसले पाहिजेच शिवाय ठराविक अंतराने रंगसफेदी करून, कीटकनाशके फवारून किंवा धूर करून रोगप्रसार करणाऱ्या घटकांना दूर ठेवले पाहिजे .
२. तुमच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा . कचरा व त्याची विल्हेवाट हे महत्त्वाचे आहे . इतरस्तत : पसरलेल्या कचप्यामुळे परिसर गलिच्छ होतो व तेथे डास, माशा, पिसवा व इतर कीटकांची पैदास होते . कारण जैविक कचरा बॅक्टेरियांच्या मदतीने विघटित होतो . कचप्याची कुंडी रिकामी केल्यावर स्वच्छ केली पाहिजे व त्यावर झाकण असावे .



### कृती ७.५ :

विघटनशील कचरा व अविघटनशील कचरा अशी पाटी लावलेले कचरा गोळा करण्याचे डवे तुम्ही पाहिले आहेत का? त्यांचा रंग तुमच्या लक्षात आला आहे का? होय, ते डवे निळे किंवा हिरवे असतात . निळा रंग किंवा हिरवा रंग काय सूचित करतो? या डव्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा कचरा टाकाल? सर्वसाधारणपणे आपल्या घरात गोळा होणारा कचरा म्हणजे रट्टी, कागद, प्लॉस्टिकच्या पिशव्या , भाज्यांची देठे, साले, वापरलेले सेल, शिळे अन्न वापरून संपलेली पेने, जुने कपडे, काचेचे तुकडे इ . यापैकी कोणते जिन्नस कोणत्या डव्यात टाकाल? कचप्याची विल्हेवाट कशी लावावी यासाठी तुम्ही पाठ क्रमांक १२ पुन्हा वाचा .

### तुमचे उत्तर पाठाच्या शेवटी दिलेल्या उत्तराबरोबर पडताकून पहा .

जैविक विघटनशील कचरा मुख्यत्वे वनस्पती व प्राणी यांपासून तयार होतो . हा कचरा इतर जीवजंतूंमार्फ त विघटीत होतो . यामध्ये झाडांचा पाचोला, अन्नातील टाकाऊ पदार्थ, मानवी मल, विष्या, सांडपाणी इ . चा समावेश होतो . या पदार्थांपासून होणारे प्रदूषण खूप कमी असते . याउलट अजैविक कचप्याचे, जीवजंतूंमार्फत विघटन होत नाही . उदा . प्लॉस्टिकच्या वस्तू ह्या वस्तू साच्यून राहतात व त्यांच्यापासून पर्यावरणाला जास्त धोका पोचतो . स्वच्छ व सुरक्षित पर्यावरण असावे यासाठी आपण प्रत्येकाने अशा वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे . उदा . खरेदीसाठी कापडी किंवा तागाची (ज्यूट) पिशवी न्यावी .



टिपा



आकृती ७.११

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## स्वास्थ (आरोग्य)

पाणी, वीज, रस्ते, कचऱ्याची विल्हेवाट इ. सोयी पुरविणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र आपण प्रत्येक जण या सोयींचा उपभोग घेतो. त्यामुळे त्या सोयीचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. दिल्लीच्या राज्यसरकारने एक अनोग्यी योजना आगवली आहे; जिचे नाव आहे भागीदारी सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी विविध सरकारी खाती, नागरिकांचे संघ, रहिवासी संघटना, व्यापारी संघटना सर्व जण मिळून प्रयत्न करतात.



### पाठातील प्रश्न ७.२

१. तुमच्या भागातील सार्वजनिक आरोग्यासाठी सरकारने कोणत्या योजना आगवल्या आहेत ते लिहा.
- 
- 
- 
- 

२. समिनाच्या कुटुंबातील सर्व सदस्य उत्तम गृहव्यवस्थापन आहेत. त्यांच्या घराचे स्नानगृह त्यांच्या स्वयंपाकगृह व झोपायच्या ग्होली इतकेच स्वच्छ आहे. पण जेव्हा समिना घरावाहेर पडते. तेव्हा दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याचे खड्डे यामुळे ती वैतागून जाते. स्थानिक सरकारी संस्था किंवा आजवाजूचे कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. तिला यावद्दल फार वाईट वाटते व ह्यामध्ये बदल करावा असे तिला वाटते. भागीदारी योजनेकडून सूचना घेऊन समिनाच्या वसाहतीमधील लोकांना त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी चार उपाय सूचवा.



### आकृती ७.१३

- १) \_\_\_\_\_
- २) \_\_\_\_\_
- ३) \_\_\_\_\_
- ४) \_\_\_\_\_



टिपा

#### ७.१.४ लसीकरण : काही संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण :


रोजच्या जीवनात तुम्हाला असंख्य रोगजंतूशी सामना करावा लागतो. रोगजंतूंचा प्रतिकार करण्याच्या आपल्या शरीराच्या या शक्तीला रोगप्रतिकारशक्ती म्हणतात ह्याचे दोन प्रकार आहेत.

अ) नैसर्गिक (जन्मतः)

ब) मिळवलेली (जन्मानंतर)

#### अ) नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती :

ही प्रतिकारशक्ती जन्मतःच असते व सर्वसाधारणपणे बाहेरील जंतूच्या प्रवेशाला अटकाव करते. रोगजंतूंचा प्रवेश झाला तरीही त्यांचा नाश केला जातो. नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीचे अनेक वाहक मदतीस आहेत. त्यापैकी त्वचा व अंतःत्वचा (mucous membranes) हे जंतूचा प्रवेश अडवतात. अन्नावरावर शरीरात प्रवेश करण्याच्या रोगजंतूंचा नाश जठरातील हायड्रोक्लोरिक आम्ल करते. रक्तामध्ये जंतूंचा प्रवेश झाल्यास विविष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशी (WBC) त्यांचा नाश करतात. या पेशी जंतूना वेढा घालतात व पचवून टाकतात किंवा नाश करतात.



#### आकृती ७.१४

#### ब) मिळवलेली रोगप्रतिकारशक्ती :

ही जन्मानंतर मिळवली जाते. जंतूशी सामना करण्यासाठी पेशी तयार करणे. या साध्या तत्वानुसार ही प्रतिकारशक्ती काम करते. ज्या कोणत्या बाहेरील पदार्थाविरुद्ध किंवा सूक्ष्मजीवाविरुद्ध पेशी तयार केल्या जातात. त्यांना अँटीजेन (antigen) म्हणतात. पेशींना अँटीबॉडीज (antibodies) म्हणतात. अँटीबॉडीज प्रथिनाच्या स्वरूपात असतात. त्या विशिष्ट प्रकारच्या संरक्षक पेशी (Lymphocytes) पासून तयार होतात. तुमच्या लक्षात असेल की त्या पांढऱ्या पेशींचाच एक प्रकार आहेत.

आपण रोगप्रतिकारशक्ती पुढील प्रकारे मिळवू शकतो.

- १) **रोगानंतर :** रोगजंतूसंसर्ग किंवा रोग होऊन गेल्यानंतर त्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. हा एक नैसर्गिक मार्ग आहे. उदा. एग्ग्राद्या व्यक्तीला गालगुंड, गोवर यासारग्बे आजार झाल्यास त्याला / तिला पुढे संपूर्ण आयुष्यभर त्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती मिळते.



टिपा

### २) लसीकरणाद्वारे :

निषिक्य किंवा दुर्बल केलेल्या जंतूना किंवा त्यांच्या घटकांना लस असे म्हणतात . हे जंतू अँटीजेनचे (रोगकारक) काम करतात . ज्यावेळी लस शरीरात टोचली जाते त्यावेळी शरीरातील संरक्षक संथेला कार्यरत केले जाते . त्यामुळे भविष्यात जर प्रत्यक्ष रोगजंतूचा संसर्ग झाला तरी शरीराची सूरक्षा संरक्षक संस्था त्यांचा प्रतिकार करण्याची सज्ज असते . लस योग्य प्रमाणात निषिक्य केलेली असते ज्यामुळे रोग / आजार होणार नाही . प्रत्येक लसीपासून संरक्षण मिळण्याचा काळ वेगवेगळा असतो . रोगप्रतिकारशक्ती पुढ्हा एकदा वाढवून मिळशवी यासाठी लसीचा डोस पर दिला जातो . (Boosta) उदा . घटसर्प, डांग्या, खोकला धनुर्वात (DPT) यांचा डोस पुढ्हा दिला जातो . लसीकरणाद्वारे संरक्षण मिळवून काही रोग होऊ न देणे यासाठी हा कार्यक्रम राबविला जातो .



आकृत ७.१५

### लसीकरणाचे वेळापत्रक :

तुम्हाला माहीत असेल की सरकारा खास करून गर्भवती माता, बालके व लहान मुले यांच्यासाठी विशेष लसीकरणाच्या मोहिमा राबवित असते . खालील तक्ता क . ७.२ मध्ये नवीन जन्माला आलेल्या बालकांचे लसीकरणाचे वेळापत्रक व त्यानंतरचे बूस्टर (मदतीसाठी) डोस यांचे वेळापत्रक दिले आहे . सर्व सरकारी दवाखाने व हॉस्पिटल मध्ये लस मोफत टोचली जाते . तुम्हाला कोणकोणती लस दिली आहे . ते तुमच्या आईवडिलांना विचारा .

### तक्ता ७.२ : लसीकरणाचे वेळापत्रक

लस	वय				
	जन्माचे वेळी	६ आठवडे	१० आठवडे	१४ आठवडे	११२ आठवडे
<b>प्राथमिक लसीकरण</b>					
BCG (क्षय)	✓				
पोलिओ		✓	✓	✓	
DPT (ट्रिपल)		✓	✓	✓	
Hepatitis B (कावील)		✓	✓	✓	
गोवर					✓



टिपा

#### दुय्यम (Booster)

DPT + पोलिओ	१६ ' २५ महिने
DT	५ वर्षे
धनुर्वात (TT)	१० व्या वर्षी / पुन्हा १६ व्या वर्षी
अ जीवनसत्त्व	९, १८, २७, ३० व ३६ व्या महिन्यात

#### गर्भवती स्त्री

धनुर्वात (१ ला डोस)	गरोदरपणात शक्य तितक्या लवकर
२ रा डोस	पहिल्या डोसनंतर १ महिन्याने
दुय्यम	तीन महिन्यांच्या आत

प्राथमिक लसीकरण वालकाला जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात जास्तीत जास्त संरक्षण देण्यासाठी दिले जाते. यामध्ये विलंब झाल्यास वालकाला रोगांच्या संसर्गाचा धोका संभवतो म्हणून लसीकरणाचे वेळापत्रक, क्रम व डोसांची संख्या हे सर्व वरील तक्त्याप्रमाणे पाळले पाहिजे.



#### कृती ७.६ :

तुमच्या शेजारील दोन वर्षाचे मूळ वघा त्याच्या आईवडिलांना त्याला दिलेल्या लसींची माहिती घ्या.

७.२ तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे ते आहे का ते तपासून वघा व खालील तक्ता पूर्ण करा.

वालकाचे नाव :

जन्मतारीग्रव :

वालकाचे वय :

लास	दाय				
	जन्माचे वेळी	११/२ महिने (६ आठवडे)	२१/२ महिने (१० आठवडे)	३१/२ महिने (१४ आठवडे)	९१२ मनिहे
BCG					
पोलिओ					
ट्रिपल (DPT)					
कावील					
गोवर					

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## स्वास्थ (आरोग्य)

वेळापत्रकानुसार सर्व लसी त्याने घेतल्या आहेत का? होय / नाही.

जर वालकाने सर्व लसी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेतल्या असतील तर त्याच्या आईवडिलांचे अभिनंदन करा. व त्यांना वेळापत्रक पाळण्याची दोन कारणे विचारा



आकृती ७.१६ : लहान बाळाला

क्र.	कारणे
१	
२	

जर वालकाला लसीकरण अयोग्य तऱ्हेने किंवा उशिरा दिले गेले असेल तर त्याच्या पालकांना योग्य वेळी लस देण्याचे महत्त्व व कारणे समजावून सांगा.

वेळोवेळी तुम्ही पर्ल्सपोलिओंअभियान च्या जाहिराती पाहिल्या असतील. हा जीवघेणा रोग समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. प्रत्येक पाच वर्षांच्या आतील वालकास हा डोस पाजायचा आहे. कोणीही बालक या रोगामुळे अपंग होणार नाही. जनतेच्या सोयीसाठी प्लर्सपोलिओं अभियान रविवारी रावविले जाते.



पाठातील प्रश्न ७.२

१. तक्ता पूर्ण करा.

क्र.	सुरक्षतेचा उपाय	कोणत्या रोगापासून सुरक्षा मिळते?
१	मच्छरदाणीचा वापर करणे	
२	स्वच्छता व मानवी मलमूत्राची योग्य विल्हेवाट	
३	BCG लस टोचणे	

२. भारत सरकारद्वारे प्राथमिक लसीकरणाच्या कार्यक्रमात ज्या रोगांवर विशेष लक्ष दिले आहे ते लिहा.
- वी.सी.जी., पोलिओ, TT, कावील, (Hepatitis B), DPT (ट्रिप्ल), अ जीवनसत्त्व, गोवर

### ३. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.

- १) नवीन जन्माला आलेल्या बालकास आईच्या दुधातून मिळणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीस ..... म्हणतात. (नैसर्गिक / मिळवलेली)
- २) क्षयरोगप्रतिबंधक लस ..... (BCG / DPT / TT)
- ३) पोलिओची लस ..... या वयात प्रथम पाजली जाते. (१० आठवडे / ६ आठवडे / १ वर्ष)
- ४) पल्स पोलिओ कार्यक्रमासाठी ..... निवडला जातो. (बुधवार / रविवार / शुक्रवार)



### तुम्ही काय शिकलात?

- ❖ आरोग्य / स्वास्थ्य म्हणजे फक्त शारीरिक स्वास्थ्य किंवा रोगांचा अभाव नाही. स्वास्थ्य म्हणजे शारीरिक मानसिक व सामाजिक पातळीवर स्वस्थ असणे.
- ❖ उत्तम शारीरिक आरोग्य असलेली व्यक्ती उत्साही, चपळ असते व आपले काम उत्तम प्रकारे करू शकते.
- ❖ मानसिक व सामाजिक आरोग्य चांगले असलेल्या व्यक्तीला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येते, कारणाशिवाय काळजी करीत नाही, आत्मविश्वास असतो. त्या व्यक्ती स्वतःची काळजी घेऊ शकतात तसेच इतरांच्या बावतीतील कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडतात.
- ❖ आरोग्य व स्वच्छतेच्या वप्याच चांगल्या सवयी, तल्वे आहेत. ज्यामुळे स्वास्थ्य टिकते. वैयक्तिक व सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर आरोग्य व स्वच्छता महत्त्वाची असते.
- ❖ वैयक्तिक आरोग्यासाठी संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, घरगुती स्वच्छता, स्वच्छ अन्न, व्यायाम नियमित झोप, मादक पदार्थांचे सेवन न करणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
- ❖ सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छ परिसर, पिण्याचे स्वच्छ पाणी आरोग्याच्या सोयी, संसर्गजन्य रोगांच्या प्रतिकारासाठी लसीकरण या गोष्टीची आवश्यकता आहे.
- ❖ काही जीवघेणे रोग, उदा. क्षयरोग, पोलिओ, धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प, कावील यांच्या विरुद्ध लसी उपलब्ध आहेत.
- ❖ एग्वाई रोगकारक जंतूंवरोवर सामना करण्याच्या शक्तीला रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात. ती जन्मतः व जन्मानंतर मिळवलेली अशा प्रकारची असू शकते.



टिपा

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## स्वास्थ (आरोग्य)

- ❖ एग्राद्या रोगाविरुद्ध मिळवलेली प्रतिकारशक्ती तो रोग झाल्यानंतर किंवा लसीकरणानंतर असू शकते. यामुळे रोगजंतूविरुद्ध अँटीवॉडीज तयार हातात, ती क्रियाशील प्रतिकारशक्ती (Active) असते. क्रियाशून्य (Passive) प्रतिकारशक्ती शरीरात अँटीवॉडीज टोचल्यामुळे तयार होते.



### सहामही सराव

१. रोगप्रतिकारक करण्यामध्ये लसीकरणाचे कार्य व महत्त्व काय ते स्पष्ट करा.
२. WHO ची स्वारक्ष्याची व्याख्या लिहा.
३. जन्मजात प्रतिकारशक्ती व जन्मानंतर मिळवलेली प्रतिकारशक्ती यामध्ये काय फरक आहे?
४. निरोगी, स्वस्थ राहण्यासाठी कमीत कमी चार उपाय लिहा.
५. वैयक्तिक आरोग्य व सामाजिक आरोग्य एकमेकांशी कशाप्रकारे संबंधित आहेत?
६. अन्न ख्वराव होऊ नये यासाठी ते साठवताना तुम्ही कोणती काळजी घ्याल?



### पाठतील प्रश्नांची उत्तरे

७.१

१. आपण आरोग्यसंपन्न असले पाहिजे कारण अशा व्यक्ती उत्साही, आनंदी व भरपूर काम करणाऱ्या असतात.
२. शारीरिक, मानसिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, मानसिक, सामाजिक
- ३.

व्यक्तीगत आरोग्य	जेवणापूर्वी हात धुणे	नियमित आंयोल करणे
घरगुती आरोग्य	नियमित झाडणे / पुसणे (घराची स्वच्छता)	कचव्याची योग्य विल्हेवाट
अन्नाचे आरोग्य / स्वच्छता	स्वच्छ स्वयंपाक घरात अन्न शिजविणे	वापरापूर्वी फळे व भाज्या स्वच्छ धुणे.

४. नियमित दात घासणे दात बशने घासल्यामुळे दातात चिकटलेले अन्न निघून येते. हे अन्न तिथेच राहिल्यास जंतूंची वाढ होते. व दात, हिरड्या यांना इजा होऊन श्वासाला दुर्गंधी येते. म्हणून नियमित दात घासणे महत्त्वाचे आहे.
५. अन्न झाकून, थंड व कीटक नसलेल्या जागी ठेवावे.

## स्वास्थ्य (आरोग्य)

६. ३, आनंदी, उत्साही व जोशपूर्ण असतो.

७. २

१. कचप्याची विल्हेवाट, स्वच्छ पाणी पुरवठा, कीटकनाशकांची धूरफवारणी, लसीकरणाची मोहीम, अन्नपदार्थ व दूधाच्या विक्री केंद्राचे मूल्यमापन व दर्जा राखणे.

२. आपल्या शेजाच्यांशी चर्चा करून त्यांना स्वच्छ परिसर व आरोग्यसंपन्न समाज यांचे संबंध व महत्त्व पटवून देणे.

- ❖ मित्रमैत्रिणींचे गट करून नागरिकांना समजावण्यासाठी पत्रके वाटणे.
- ❖ परिसराची स्वच्छता कशी ठेवावी यांची भित्तीपत्रके लावणे.
- ❖ कचरा गोळा करण्यासाठी माणसांची नेमणूक करणे, म्युनिसिपालिटीकडून कचराकुंडी, कचरा गोळा करण्यासाठी सोय करणे. रस्ता दुरुस्ती करणे.

७. ३

## विभाग ३

आपले आरोग्य



टिपा



## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी, योग्य आहार व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता यांचे महत्त्व तुम्ही शिकला आहातच . सुग्रीवी जीवनासाठी निरोगी, रोगमुक्त राहणे आवश्यक आहे . तरीही, अनेक लोक रोगाने ग्रासलेले तुम्ही पाहिले असतील . रोगामुळे व्यक्ती अशक्त होते व त्यामुळे चटकन इतर काही आजार तिला होऊ शकतात . तसेच रोग फार जास्त काळ राहिला तर अपंगत्व किंवा मृत्यूही होऊ शकतो . कावीळ, जुलाव यांसारखे रोग शरीरात संसर्ग झाल्याने होऊ शकतात . मधुमेह, उच्च रक्तदाव यांसारखे आजार चुकीचा आहार व जीवनैली यांचा परिणाम असू शकतात . यांपैकी उच्च रक्तदाव, हृदयाचे आजार मधुमेह यांवर नियंत्रण ठेवता येते पण ते पूर्णपणे नाहीसे होत नाहीत . या पाठात आपण संसर्गजन्य व आरोग्य जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगांची माहिती घेणार आहोत . तसेच त्यांचा इलाज, नियंत्रण यासंबंधी माहिती घेऊन आरोग्यदायी आयुष्य कसे जगावे याचीही माहिती घेणार आहोत .



### उद्दिष्टे :

या पाठाचा अभ्यास केल्यावर तुम्हाला हे समजेल .

- ❖ संसर्गजन्य रोग व जीवनशैलीशी संबंधित रोग म्हणजे काय?
- ❖ संसर्गजन्य व जीवनशैलीशी संबंधित रोगांची कारणे ओळखणे .
- ❖ संसर्गजन्य रोगांची लक्षणे, कारणे ओळखणे .
- ❖ संसर्गजन्य व जीवनशैलीची संबंधित रोग होऊ नयेत म्हणून उपाय सुचविणे .
- ❖ जीवनशैलीशी निगडीत आजार होण्याची कारणे कोणती?
- ❖ चांगल्या आरोग्यासाठी निरोगी सवयी लागून घेणे .

### ८.१ रोग म्हणजे काय?

रोग ही अशी अस्वस्थ रिथती आहे की ज्यामध्ये शरीराची साधारण कार्य करण्याची क्षमता विघडते . ही रोगाची रिथती म्हणजे आरोग्याच्या वरोवर उलट स्थिती आरोग्याची व्याख्या तुमच्या लक्षात आहे का? पाठ

## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग

क्रमांक ७ वाचा तुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा एग्राद्या व्यक्तीला रोग झाला असेल तेव्हा त्याची काही चिन्हे व लक्षणे दिसून येतात. प्रत्येक रोगाची काही विशिष्ट लक्षणे असतात. तुम्हाला सर्दी झाली असताना तुम्हाला काय काय त्रास होत होता ते जरा आठवून पहा. तुमचा घसा दुखत होता. चॉदलेले नाक, अंगदुखी, थोडासा ताप ही लक्षणे होती. मात्र तुम्हाच्या आजीचा रक्तदाव वाढला होता. तेव्हा ती अस्वस्थ, वेचैन व थकलेली दिसत होती. तिला विश्रांतीचा सल्ला दिला होता. तुम्ही पाहिले असेल की दोन्ही वेळेला रुग्ण वेचैन होता. या पाठात आपण दोन प्रकारच्या आजारांची माहिती घेणार आहोत.

- १) संसर्गजन्य रोग व
- २) अयोग्य जीवनशैलीपुढे होणारे आजार

### ८.२ प्रतिकारशक्ती :

कधी कधी तुमच्या कुटुंबातील सदस्य, तुमचे मित्र तापाने आजारी पडतात पण तुम्हाला ताप येत नाही असे का होते? कारण तुमच्या शरीरातील सुरक्षा यंत्रणेने तुमचे जंतुंपासून रक्षण केले, थोडक्यात तुमच्या शरीरात तापाविरुद्ध ‘प्रतिकारशक्ती’ होती. तुमच्या शरीरातील संरक्षण यंत्रणा (सुरक्षा पद्धती) कशी कार्य करते? आपल्या शरीरातील संरक्षण यंत्रणेत पांढऱ्या रक्तपेशीचा समावेश होतो त्या पेशी जंतुंच्या विरुद्ध लढण्याचे कार्य करतात. ह्या पांढऱ्या पेशी “अँटीबॉडीज” नावाचा पदार्थ तयार करतात. जो रोगजंतूंच्या विरुद्ध लढण्याचे कार्य करतो. अँटीबॉडीज व जंतूंच्या लढाईत जर अँटीबॉडीज रोगजंतूंचा प्रतिकार करण्यात व त्याना नष्ट करण्यात यशस्वी झाल्या तर रोगसंर्ग होत नाही व त्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती आहे असे म्हणतात. परंतु जर रोगजंतूंनी ह्या अँटीबॉडीजवर मात केली तर मात्र रोगाची लक्षणे दिसून येतात. म्हणजेच त्या व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्ती नाही असे म्हणतात.

“प्रतिकारशक्ती म्हणजे शरीराची विशिष्ट रोगास प्रतिबंध करण्याची क्षमता.” प्रतिकारशक्ती व लसीकरण याबद्दल तुम्ही ७ व्या पाठात शिकला आहात.

### ८.३ संसर्गजन्य रोग

जे आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरले जातात त्यांना ‘संसर्गजन्य रोग’ असे म्हणतात. हे रोग संसर्गानि किंवा स्पर्शानि, रोग्याचे टॉवेल, हातरुमाल वापरल्यामुळे पसरतात. या रोगांचा प्रसार हवा, अन्न, पाणी, लैंगिक संवंध यामुळेही होतो. शीतज्वर, ((((( गोवर, गालगुंड, कांजण्या क्षय, एडस इ. काही उदाहरणे आहेत.

#### ८.३.१ संसर्गजन्य रोगांचा प्रसार कसा होतो? कारणे कोणती?

संसर्गजन्य रोग अतियूक्ष्म जिवाणू व कीटाणूमुळे होतात. हे सूक्ष्म जंतू हवा, पाणी, जमीन सगळीकडे असतात. हे जंतू जेव्हा एग्राद्या निरोगी व्यक्तिच्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा तेथेझपाट्याने वाढतात व शरीराच्या कार्यात अडथळा आणतात. यामुळे रोगाची लक्षणे दिसू लागतात. जर एग्राद्या व्यक्तीने जंतूंसंर्ग झालेले पाणी किंवा अन्न खाल्ले तर रोगाची लक्षणे लगेच दिसू लागतील असे नाही. सूक्ष्म जंतूंची संख्या वाढण्यास व नंतर रोगाची लक्षणे दिसू लागण्यास काही ठराविक वेळ लागतोच.

जंतूनी शरीरात प्रवेश केल्यापासून रागाची लक्षणे दिसू लागेपर्यंत जो काळ जातो त्याला “रोगाचा संवर्धन काळ” म्हणतात.

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग

जेव्हा एखाद्या व्यक्तीला विषमज्वर झालेला असेल तेव्हा साधारणपणे २ ते ३ आठवड्यांपूर्वीच त्याने दूषित अन्नाचे सेवन केलेले असते. या काळामध्ये व्यक्ती पूर्णपणे निरोगी राहू ठक्करे पण ती रोगजंतूची वाहक असते.

### ८.३.२ : संसर्गजन्य रोगांचा प्रसार कसा होतो?

रोजगंजू आपल्या सभोवताली सगळीकडे असतात आणि ते चार प्रकारे पसरतात.

- १) अन्न व पाणी
- २) हवा
- ३) संपर्क, स्पर्श
- ४) कीटक

ह्याचा आता सविस्तर अभ्यास करू या.

#### १) अन्न व पाणी :

तुम्हाला नेहमी अन्न व पाणी झाकून ठेवायला सांगितले गेले असेल. असे का सांगतात हे तुम्ही सांगू शकाल का वरोवर! न झाकलेले अन्न व पाणी रोगजंतुमुळे लवकर दूषित होतात व त्यामुळे रोगराई पसरते. आणखी कशाप्रकारे अन्न व पाणी दूषित होते तुम्हाला माहीत आहे का?

पुढील प्रकारे ते दूषित होऊ शकते :

- अ) अस्वच्छ परिसरात, स्थितीत अन्न तयार करणे, वाढणे व साठविणे.
- ब) अस्वच्छ हात व भांडी
- क) घरातील माशा, ज्या कचरा व घाणीवरून रोगजंतू अन्नावर पसरवतात.

पिण्याचे पाणी सुरक्षित स्रोतापासून घ्यावे. नलातून मिळणारे पाणी सुरक्षित असते. का ते तुम्ही सांगू शकाल का? कारण नलाचे पाणी काही विशिष्ट पद्धतीने स्वच्छ करतात, त्यामुळे घरोघरी पाणी पाठवण्यापूर्वी त्यातील रोगजंतू मरतात. पण विरही, तलाव, ओंडे, हातपंप यातील पाणी पिण्यासाठी सुरक्षित नसते, त्यात रोगजंतू असू शकतात. जुलाव, कावीळ, पटकी (कॉलरा), विषमज्वर इ. रोग ह्या मागाने पसरतात.

#### २) हवा :

एखाद्या व्यक्तीला शीतज्वर, गालगुंड डोक्यांचे आजार यांसारग्वा आजार झाला आहे व ती व्यक्ती खोकली, शिंकली किंवा जोरात बोलली तर काय होईल वरे? वरोवर आहे. त्यामुळे रोगजंतू हवेत सोडले जातील व आपण जेव्हा श्वासोश्वास घेऊ तेव्हा ते आपल्या शरीरात प्रवेश करतील. त्यामुळे आपल्यालाही तो रोग होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणची हवा, कॉंटट घरे, सिनेमागृहे अशा सर्व जागी रोगजंतू असतात. म्हणून आपल्याला संसर्गजन्य रोग झाला असल्यास आपण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

#### ३) संपर्क

संसर्गजन्य रोग संपर्कातूनही पसरतात, जसे,

- १) प्रत्यक्ष संपर्क व
- २) अप्रत्यक्ष संपर्क



टिपा

प्रत्यक्ष संपर्क म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या रोगाला स्पर्श करता किंवा रोग्यावरोवर लैंगिक संवंध ठेवता . सर्दी 'पडसे, घटसर्प, पटकी, क्षय, न्यूमोनिया, गोवर, मेंदूचा ज्वर इ . रोग, 'रोग्याशी' प्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे . होतात . तर हिंपेंटायटिस वी (कावील) गुप्तजागी चामग्बील येणे, सिफिलिस इड्स इ . आजार रोग्याशी लैंगिक संवंध ठेवल्यामुळे होतात .

अप्रत्यक्ष संपर्क म्हणजे जेव्हा तुम्ही रोग्याची एखादी वस्तू उदा . कंगवा, टॉवेल, कप वापरता तेव्हा / उदा . तुमचा भाऊ शीतज्वराने आजारी आहे . खोकताना ती तोंडावर हात ठेवतो व त्यात हाताने मित्राशी हस्तांदोलन करतो . रोगजंतू प्रत्यक्ष संपर्कमुळे तुमच्या भावाकडून त्याच्या मित्राकडे जातात . परंतु जर त्याने हात न धुता तुम्हाला पाण्याचा पेला दिला तर रोगजंतू त्याच्या हातावरून पेल्यावर जातात व पेल्याकडून तुमच्याकडे येतात . हा अप्रत्यक्ष संपर्क होय . सार्वजनिक ठिकाणी उदा . दवाखाने सिनेमा गृहे, व इ . ठिकाणाच्या वस्तूना स्पर्श केल्याने सुद्धा आपल्याला अप्रत्यक्षरित्या रोगाचा संपर्क होऊ शकतो . अशा प्रकारच्या काही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काच्या मार्गाचा तुम्ही रोगप्रसार म्हणून विचार करू शकता का?

### ४) किटक :

वरेच रोग किटकांमार्फत पसरतात . माशा व झुरळे, कचप्यामधून, घाणीतून, रोगजंतू त्यांच्या शरीरावरून आणतात . व अन्नपदार्थ दूषित करतात . त्यामुळे पटकी सारखे रोग फैलावतात . डासांच्या दंशामुळे हिवताप, डेंग्यू व जपानी मेंदूचा ज्वर हे आजार होतात . (Japanese encephalitis)

### ८.३. ३ प्रतिबंधात्मक उपाययोजना :

आता तुम्ही संसर्गजन्य रोग कसे पसरतात याचा अभ्यास केलात . तेव्हा त्यापासून त्याचे त्याचा प्रतिबंध कसा करावा ह्याचा तुम्ही विचार करू शकता का?

आता आपण काही मुद्यांची यादी करूया .

१. रुग्णाच्या व्यक्तीगत वस्तू उदा . कपडे, भांडी वेगळे ठेवले पाहिजे .
२. पिण्याचे पाणी स्वच्छ झाकण असलेल्या भांड्यात ठेवावे . पाणी १० मिनिटापर्यंत उकळावे ज्यामुळे त्यातील जंतू नष्ट होतील . वापरण्यापूर्वी दूधही उकळून घ्यावे .
३. सर्व प्रकारचे अन्न, उरलेले अन्न सुद्धा, भाज्या, फळे, मिठाई, दूध इ . पदार्थ झाकून ठेवावेत .
४. वाजागत कापलेल्या भाज्या व फळे खाणे टाळावे . विशेषतः उघड्यावरील फळे खाणे टाळावे .
५. अन्न, दूध, पाणी साठविण्यासाठी वापन्याची भांडी वापरापूर्वी स्वच्छ धुवावित .



आकृती ८.१

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

### संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग

६. अन्न शिंजवण्यापूर्वी, जेवनापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यानंतर सावनाने हात स्वच्छ धुवावेत.
७. घरात व कामाच्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश व पुरेशी हवा खेळती राहील याची दक्षता घ्या.
८. रोगाच्या साथी चालू असताना सिनेमा गृहांसारख्या गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
९. नियमित म्नान करणे, नग्ये कापून स्वच्छ ठेवणे, नियमितपणे केस धुणे याप्रकारे व्यक्तीगत आरोग्यपूर्ण स्वच्छता ठेवावी.
१०. तुमचे घर व सभोवतालचा परीसर स्वच्छ ठेवा. कधरा साचू देऊ नका. गटारे स्वच्छ व झाकलेली आहेत हे पहा. सर्व दारांना व ग्रिडक्यांना तारेच्या जाळ्या लावून घ्या. ज्यामुळे डास व माशा घरात येऊ शकणार नाहीत. उघड्यावर शौचास जाऊ नका. शौचालयाचा नियमित वापर करावा.
११. कोठेही थुंकू नका. जर तुम्हाला खोकायचे असेल तर नाक व तोंड झाकण्यासाठी रुमालाचा वापर करा.
१२. सर्व लहान मुलांना जन्मानंतर योग्य लसीकरण करून घ्यावे. ज्यामुळे बच्याच रोगांपासून त्यांचे संरक्षण होईल. प्रतिकार शक्ती व लसीकरण यावद्वाल सातव्या पाठात आपण शिकलो आहे. पुन्हा एकदा तो पाठ वाचा.



#### आकृती ८.२ : काही प्रतिबंधात्मक उपाय

### ८.४ आरोग्य जीवन पद्धतीमुळे होणारे किंवा असंसर्गजन्य रोग

काही रोग स्पर्श, हवा, अन्न, पाणी किंवा लैंगिक संबंधातून एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत. त्या व्यक्तींच्या चुकीच्या सवर्यामुळे हे रोग होतात. उदा. स्थूलपणा मधुमेह, उच्च रक्तदाव. यारोगांना जीवनशैलीचे आजार असे म्हणतात.

रोहितची आई ५० वर्षाची आहे व तिला मधुमेह झाला आहे. ती खूपच स्थूल आहे. शिवाय तिला गोड व तळलेले पदार्थ खूप आवडतात. घरातील सर्व कामे करण्यासाठी वाई ठेवली आहे. ती व्यायाम करीत नाही. एक दिवस तिच्या छातीत वेदना होऊ लागल्या तिला तावडतोब दवाखान्यात न्यावे लागले. हृदयविकाराचे निदान केले गेले व तिची प्रकृती बरीच विघडली. एक महिनाभर तिला दवाखान्यात राहावे लागले. तिथे पूर्ण उपचार, काळजी घ्यावी लागली. कुटुंबातील सर्वांना फार मोठा आर्थिक बोंजा सहन करावा लागला. तसेच मानसिक, भावनिक ओढाताणही झाली.

## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग

आजकाल विषमज्चर पटकी अशा संसर्गजन्य रोगांबद्दल कमी ऐकायला येते. त्याउलट मधुमेह, स्थूलना, उच्च रक्तदाव या रोगांमध्ये घूपच ऐकायला मिळते. हे रोग कशामुळे होतात? कुठल्याही प्रकारचा संसर्ग दोष नसतानाही हे रोग होतात. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे हे रोग होतात.

जीवनशैली म्हणजे काय? आपल्या दैनंदिन जीवनाचा आरागडा म्हणजे 'आपण कोणते, कसे काय करतो?' आपण काय व केव्हा आहार घेतो? झोप केव्हा व किती घेतो? किती व्यायाम करतो? धुम्रपान किंवा मद्यपान करतो का? या सर्वांना आपली जीवनशैली म्हणतात. अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे, असंसर्गजन्य रोग जीवनभरासाठी, दीर्घकाळ टिकणारे असतात, ते थोडाशा काळात वरे होत नाहीत, तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत. त्यामुळे शरीरातील महत्वाची कार्ये विघडतात. त्यामुळे मृत्युही येऊ शकतो. हे रोग हळूहळू वराच वेळ घेऊन वाढत जातात. सुरवातीला काहीही लक्षणे दिसत नाहीत पण एकदा रोग शरीरात स्थिरावल्यानंतर प्रकृती वरीच विघडते.

भारतासारख्या विकसनशील देशात व त्यातही तरुण वयोगटातील व्यक्तीमुळे हे आजार अलिकडे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे देशाची उत्पादनाची क्षमता व विकास यावर विपरीत परिणाम होतो. हे रोग चिकट व दीर्घकाळ टिकणारे असल्यामुळे जीवनभर आर्थिक भारही सोसावा लागतो. म्हणून आजकाल हे आजार कसे होणार नाहीत. याबद्दल विशेष काळजी घ्यावी लागते.

अयोग्य जीवशैलीमुळे होणाऱ्या रोगांशी निगडीत दोन घटक पुढील प्रमाणे आहेत.

- १) सुधारणायोग्य (बदल करता योग्य जोगे) ' जसे आहाराच्या सवयी, व्यवसायाच्या सवयी, धुम्रपान, मद्यपान, तार्णतणाव .
- २) सुधारण्यास अयोग्य (बदल न करता येण्याजोगरे) ' वय, वंशपरंपरा .

### खालील गोष्टी तुम्ही सभोवती पाहातच असाल उदा .

- १) धूम्रपान व मद्यपान आपल्या आरोग्याला घातक आहे. हे माहीत असूनही जास्तीत जास्त तरुण लोक धूम्रपान व मद्यपान करताना दिसतात .
- २) आपल्या पोषक व संतुलित आहाराएवजी, झटपट तयार होणारे, उघड्यावरचे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. ताजी फळे, ताज्या भाज्याएवजी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, दुधाएवजी शीतपेये पसंत केली जातात .
- ३) थोडेसे अंतरसुख्ता पायी जाण्यापेक्षा, बस, कारने काटले जाते .
- ४) रोज नवीन, नवीन यंत्रे विकसित होत आहेत. ज्यामुळे आपले श्रम व शारीरिक व्यायाम कमी होत आहे .

वरील सर्व कारणांमुळे आपले वजन वाढते. व स्थूलता येते. स्थूलता म्हणजे अतिरिक्त वजन आपल्या वय व उंचीच्या प्रमाणापेक्षा जास्त वजन मधुमेह, उच्च रक्तदाव, हृदयविकार यासारख्या रोगांच्या मुळाशी असणारे एक प्रमुख कारण म्हणजे स्थूलता .

### ८.४.१ अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग टाळण्याचे प्रतिबंधात्मक उपाय

निरोगी जीवन जगायचे असेल तर लोकांनी आपल्या सवयी बदलणे अतिशय गरजेचे आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे रोग टाळण्यासाठी तुम्ही वरेच काही करू शकता .

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## विभाग ३

### आपले आरोग्य




टिपा

## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग

- १) चालणे, योगासने करणे, नृत्यप्रकार, सायकल चालविणे यापैकी काहीही नियमित व्यायाम करू शकता .
- २) लिफ्टच्या ऐवजी जिन्याचा वापर करावा .
- ३) योग्य वेळेला संतुलित आहार घ्यावा . गरजेपेक्षा जास्त खाऊ नये .
- ४) जास्ती सारख्य, तेल, तूप, मीठ, असलेले व अवाजवी सिंगधांक (calaries) असलेले, प्रक्रिया केलेले, हवाबंद अन्नपदार्थ शक्यतो टाळा . यामध्ये तंतूमय पदार्थ उच्च दर्जाची प्रथिने, लोह, कॉल्शियमसारखी खनिजे, जीवनसत्त्वे फारच कमी असतात .
- ५) कॉड्यासकट पीठे, एकदल धान्ये (गहू, ज्वारी, वाजरी इ.) आहारात असावीत . मैद्याचा वापर कमी करावा .
- ६) साधारणपणे ४०० ते ५०० gm मोसमी फळे व भाज्या रोज खाव्यात .
- ७) भरपूर पाणी प्यावे .
- ८) मानसिक ताण, तणाव टाळण्यासाठी योग्य सादना व ध्यानधारणा करा .
- ९) धूम्रपान व मद्यपान यांपासून दूर रहा .
- १०) घरात बसून टीव्ही वघत बसणे कमी करा व घरा वाहेर मोकळ्या हवेतील खेळ, वागकाम, फूटबॉल, क्रिकेट, वॉडमिंटन यांसारखे खेळ खेळा .

तुमच्या आजूबाच्या लोकांना निरोगी, चांगल्या सवयी तुम्ही शिकवू शकता . आपल्या जीवनशैलीत थोडेफार बदल केले तर ह्या रोगांवर आपण तावा मिळवू शकतो .



आकृती ८.३ : आहाराचा मनोरा



कृती ७.६ :

आपल्या आजूबाजूला राहणाच्यापैकी कोणाला अयोग्य जीवनशैलीमुळे आजार झाले आहेत . ते पहा . तसेच कोणत्या कारणामुळे व वयाच्या कितव्या वर्षी झाले आहेत तेही जाणून घ्या . जीवनशैलीतील बदलामुळे निरोगी जीवन कसे मिळू शकते व जगता येते . यावर चर्चा करा .



१. असंसर्गजन्य रोगांचे व जीवनशैली अयोग्य असल्यामुळे होणाऱ्या रोगांचे प्रमाण भारतात का वाढले असावे? या रोगांचे बळी कोण असतात?
२. अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी आहारात कोणते नियम पालावेत ते सुचवा.

#### ८.५ घरच्या घरी रुग्णाची काळजी घेणे :

संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोग्यासाठी काय उपाय योजावेत हे आता तुम्हाला माहीत झाले आहे. पण समजा, तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर ती लवकरात लवकर वरी होण्याकरिता तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल? त्यातील काही गोष्टी खालीलप्रमाणे आहेत.

१. रोगाची तीव्रता जास्ती वाढेपर्यंत न थांवता ताबडतोव डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२. डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला बाळा. त्यांनी लिहून दिलेली औषधे वेळच्यावेळी घ्यावीत.
३. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोग्याला योग्य व संतुलित आहार घ्यावा.
४. रोगी पुरेसा आराम करतो की नाही ते पहावे.
५. रोग्याची खोली स्वच्छ ठेवावी. त्याचे कपडे रोजच्या रोज वदलावे. शक्यतो स्पंजने अंग पुसून घ्यावे.

घरच्या घरी काळजी घेता येण्यासारखे काही संसर्ग जन्य रोगांची माहिती पुढील तक्त्यामध्ये दिली आहे.

रोगाचे नाव	प्रसाराचा मार्ग	लक्षणे	संवर्धन काल	रुग्णाची उपाय योजना
१ पटकी (कॉलस)	अन्न व पाणी	<ul style="list-style-type: none"> <li>❖ अचानक पाण्यासारखा अतिसार होणे.</li> <li>❖ मल तांदळाच्या पाण्यासारखा होतो.</li> <li>❖ उलट्या</li> <li>❖ पायात पेटके येणे</li> <li>❖ रोग्याला खूप तहान लागते.</li> </ul>	१ ते ५ दिवस	<ul style="list-style-type: none"> <li>❖ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे फार धोकादायक असते. म्हणून भरपूर प्रमाणात द्रावपदार्थ घ्यावेत.</li> <li>❖ तोंडाने (जठड) घ्या.</li> <li>❖ उकळलेले पाणी व पचनास हलके अन्न घ्या.</li> </ul>
२ विषमज्वर (Typhoid)	अन्न व पाणी	<ul style="list-style-type: none"> <li>❖ तीव्र डोकेदुखी</li> <li>❖ ताप व नाडी मंद असणे.</li> <li>❖ कोरडी, पांढरा थर असलेली जीभ</li> </ul>	१४ ते २१ दिवस	<ul style="list-style-type: none"> <li>❖ रक्ताची कलर तपासणी व इतर तपासण्या करून घ्यावा.</li> <li>❖ डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे औषधयोजना घ्यावी.</li> </ul>



## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग

३. कावीळ	अच व पाणी	<ul style="list-style-type: none"> <li>❖ ताप</li> <li>❖ गडद, पिवळी लघवी</li> <li>❖ डोळ्यात पिवळट झाक</li> <li>❖ साधारण फिकटपणा</li> <li>❖ भूक कमी होणे.</li> <li>❖ पचनाची तक्रार</li> </ul>	२० ते ३५ दिवस	<ul style="list-style-type: none"> <li>ज्यामध्ये कर्बोदके भरपूर आहेत असा आहार द्यावा.</li> <li>रोग्याला ताप उतरेपर्यंत व भूक व्यवस्थित लागेपर्यंत अंथरुणावर झोपवून ठेवावे.</li> </ul>
४ शीतज्वर (Influmza)	हवा	<ul style="list-style-type: none"> <li>❖ ताप, सर्दी</li> <li>❖ डोके दुखवी, अंगदुखवी</li> <li>❖ मळमळण</li> </ul>	१ ते ३ दिवस	<ul style="list-style-type: none"> <li>❖ योग्य औषधाने ताप कमी करा व वाफारा देऊन कफ कमी करा.</li> <li>❖ औषध योजना चालू राहू शकते म्हणून डॉक्टरांनी वरचेवर तपासणी करणे. जरुरी असते.</li> </ul>
५ क्षयरोग (T.B)	हवा	<ul style="list-style-type: none"> <li>❖ दीर्घकाळ सतत खोकला.</li> <li>❖ वजन कमी होणे,</li> <li>❖ भूक मंदावणे,</li> <li>❖ अतिशय अशक्तपणा.</li> <li>❖ नाडी जलद चालणे</li> <li>❖ छातीत दुखवणे</li> <li>❖ श्वासाला दुर्गंधी असणे .</li> </ul>	४ ते ६ दिवस	<ul style="list-style-type: none"> <li>❖ वैयक्तिक स्वच्छता पालावी.</li> <li>❖ भरपूर कॅल्शियम असलेला संतुलित आहार द्यावा.</li> <li>❖ एक वर्षापर्यंत औषधे घ्यावीत. (न चूकता)</li> </ul>
६ हिवताप (Malaria)	डास चावणे	<ul style="list-style-type: none"> <li>❖ ताप</li> <li>❖ आलटून, पालटूनी थंड वाजणे व घाम येणे .</li> <li>❖ डोकेदुखवी व अंगदुखवी मळमळणे</li> <li>❖ उलट्या होणे .</li> </ul>	१० ते १४ दिवस	<ul style="list-style-type: none"> <li>❖ रक्ताची तपासणी करावी व हिवताप आहे हे निश्चित करावे.</li> <li>❖ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध द्यावी.</li> </ul>

## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशीलीमुळे होणारे रोग

७ धनुर्वात	जग्नमेवर धूळ वसणे किंवा गंजलेल्या वस्तुमुळे जग्नम होणे.		४ दिवस ते २ आठवडा	<ul style="list-style-type: none"> <li>❖ जीभ चावली जाऊ नये म्हणून दात व जिभेच्यामध्ये कापसाचा बोला ठेवावा.</li> <li>❖ स्वच्छता पाळावी. सर्व जग्नमा स्वच्छ धुवाव्यात.</li> </ul>
८ डांग्या खोकला (whooping cough)	हवा	<ul style="list-style-type: none"> <li>❖ घशाच्या अस्तराला जंतुसंपर्क होतो, सूज येते.</li> </ul>	७ ते १२ दिवस	<ul style="list-style-type: none"> <li>❖ रुग्णाला १ आठवडा पूर्णपण स्वतंत्र ठेवावे.</li> <li>❖ खोकल्याची जोरदार उबल येते व मडुपहुपफ असा आवाज येतो.</li> <li>❖ भरपूर खेळती हवा असलेल्या खोलीत ठेवावे.</li> </ul>

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

#### (ORS) जलसंजीवनी तयार करण्याची पद्धत :

१. ORS चे पाकिट औषधांच्या दुकानातून विकत घ्या.
२. स्वच्छ भांडियात पाकिटातील पावडर काढा.
३. त्यामध्ये पाणी घाला. दूध, फळाचा रस, सूप यापैकी कशातही ORS मधील पावडर घालू नका. साखर घालू नका.
४. चांगले ढवळा, तान्ह्या, लहान, वाळांना कप व चमचा घेऊन हे द्रावण पाजावे. बाटलीने पाजू नये.

जर ORS चे पाकिट तुम्हाला मिळाले नाही तर

१. १ लिटर पिण्याच्या पाण्यात ८ चमचे साखर, १ चमचा मीठ घालावे.
२. मीठ व साखर पूर्ण विरघळू घावे.
३. चांगले ढवळावे.

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग



### पाठातील प्रश्न ८.१

१. ‘रोग’ म्हणजे काय?

---



---

२. योग्य शब्द वापरून गाळलेल्या जागा भरा.

- अ) ..... व ..... हे दूषित अन्न व पाण्यातून फैलावणारे रोग आहेत. (विषमज्वर व कावील / विषमज्वर व डेंगू)
- ब) हिवतापाचा प्रसार ..... मार्फत होतो. (माशी / डास चावणे, कीटक)
- क) रोग्याच्या शरीरातील जलांश कमी झाल्यास त्याला भरपूर ..... प्यावयास घावे. (फले, भाज्या, द्रवपदार्थ व ORS)
- ड) क्षयाच्या रोग्याने खोकताना किंवा शिंकताना ..... (तोंडावर रुमाल धरावा / स्वतंत्र खोलीत जावे.)

३. खालील रोगांचे २/२ लक्षणे लिहा.

- अ) शीतज्वर (Influenza)
- ब) धनुर्वात
- क) कावील
- ड) पटकी (cholera)
४. मोहनने दूषित अन्न खाल्ले आहे. तरीही त्याला कुठल्याही रोगाची लक्षणे आढळून येत नाहीत. पण त्याच्या मित्राला, अब्दुलला त्याच्यामुळे रोग होऊ शकतो का?

### एच. आय. व्ही. / एडस

तुमच्यापैकी वहुतेकांनी HIV वद्दल ऐकले असेल. HIV म्हणजे Human Immuno – Deficiency Virus थोडक्यात हा सूक्ष्म जीव (virus) माणसाच्या प्रतिकारशक्तीविरुद्ध कार्य करतो. एडस हा आजार ह्या व्हायरसमुळे होतो. शरीरातील सुरक्षा पद्धती कशी कार्य करते हे तुम्हाला आठवते का? यामुळे अनेक रोगांच्या संसर्गापासून आपले रक्षण होते. जर ही सुरक्षा पद्धती आपल्या शरीरात नसेल तर काय होईल? जंतु आपल्या शरीरावर हल्ला करतील व आपली प्रतिकारशक्ती कमी होईल. यामुळे त्याला / तिला कोणताही रोग चटकन होईल. HIV चा रोगी हा रोग दुसऱ्या व्यक्तीला पोचवू शकतो. HIV च्या जंतुमुळे रोग्याची प्रतिकारशक्ती पूर्णपणे नष्ट होते व त्या व्यक्तीला एडस चा आजार होतो. AIDS म्हणजे Acquired Immuno Deficiency Syndrome याचा अर्थ असा की, मिळवलेल्या प्रतिकारशक्तीचा अभाव असलेली स्थिती HIV/ AIDS हा अतिशय घातक, संसर्गजन्य, दुवळा करून टाकणारा रोग आहे. त्यामुळे व्यक्तीची

## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशीलीमुळे होणारे रोग

उत्पादन शक्ती कमी होते व त्या रोगावर कोणताही इलाज नाही. म्हणून ह्या रोगापासून आपले रक्षण होण्यासाठी हा रोग कसा पसरतो ह्याची माहिती असणे गरजेचे आहे.

### HIV/ AIDS व्हायरसचा प्रसार पुढील कारणांमुळे होतो.

१. संसर्ग झालेल्या व्यक्तिवरोवर लैंगिक संबंध ठेवणे .
- २ . बाधित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांशी अदलावदल करणे . उदा . रक्तदान
- ३ . संसर्गजन्य सुया, इंजेक्शन देण्यासाठी वापरणे .
- ४ . संसर्ग झालेल्या मातेपासून होणाऱ्या बाळाला, गर्भधारणेपासून, जन्माच्यावेळी ह्याचा संसर्ग होऊ शकतो .



आकृती ८.४

### HIV/AIDS चा प्रसार करणारे काही मार्ग

तुम्ही रस्त्याच्या कडेला जाहिरात फलक किंवा दूरदर्शनवर जाहिराती पाहिल्या असतील ज्यामध्ये HIV / AIDS चा प्रसार कसा होतो ते स्पष्ट केलेले असते. तुम्हाला त्यातील संदेश आठवतो का पहा. तुम्ही लक्षात ठेवा की HIV / AIDS चा रोग खालील गोष्टींमुळे पसरू शकत नाही.

१. हस्तांदीलन करणे
- २ . गालाचे चुंबन घेणे .
- ३ . एकच शौचालय वापरणे .
- ४ . संसर्ग झालेल्या रुग्णाच्या जवळ उभे राहणे .
- ५ . हवेतून उदा . रुग्णाच्या शिंकण्याने किंवा खोकण्याने
- ६ . रुग्णाने वापरलेल्या वस्तू जसे कप, पेले, थाळ्या इ. वापरण्याने
- ७ . पाणी किंवा अन्न

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग

आजपर्यंत तरी HIV/ AIDS ह्या रोगाला औपैथ मिळालेले नाही तसेच लोकांना ह्यापासून वाचविण्याठी एग्बादी लसही उपलब्ध नाही. मात्र हा रोग होऊ नये म्हणून काही संरक्षक मुद्दे लक्षात ठेवावे.

- ❖ फक्त एकाच व्यक्तीशी लैंगिक संवंध ठेवण्याचे बंधन पाळा.
- ❖ लैंगिक संवंध ठेवताना मुरक्षितता देणाऱ्या वस्तुचा वापर करा.
- ❖ इंजेक्शन घेतेयेळी नेहमी पूर्णपणे उकळून थंड केलेल्या सुयांचा वापर करा.
- ❖ रक्त घेण्याची गरज पडल्यास अधिकृत रक्तपेढीमधूनच रक्त घेण्याचा आग्रह धरा.
- ❖ एडस झाला असताना, गर्भ धारणा हवी असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या.

HIV चा संसर्ग व एडस ह्या दोन एकमेकींशी संबंधित वावी आहेत पण दोन्हीचा अर्थ एकच नाही. HIV चा संसर्ग झालेल्या व्यक्तीला एडस झाला असेलच असे नाही. म्हणजेच HIV चा संसर्ग झालेल्या व्यक्तीने पोषक आहार, आरोग्यदायी जीवनशैली यांचा अवलंब केला तर ती व्यक्ती एडसची लागण वराच काळ पुढे ढकलू शकते व वराच काळ चांगले आयुष्य जगू शकते.



### पाठातील प्रश्न ८.२

१. एडस ह्या रोगाचे पूर्ण नाव ..... हे आहे.
२. योग्य पर्याय निवडा.

  - १) एडस ह्यामुळे पसरतो.
    - अ) हस्तांदोलन
    - ब) एकत्र खेळणे.
    - क) संसर्ग झालेल्या सुया वापरणे.
    - ड) पाणी व अन्न
  - २) एडस ह्यामुळे पसरू शकत नाही.
    - अ) शिंकणे.
    - ब) रक्ताची अदलावदल किंवा रक्तदान
    - क) लैंगिक संवंध
    - ड) संसर्गजन्य सुयांचा वापर



### सहामही सराव

१. संसर्गजन्य व असंसर्गजन्य किंवा जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगांमधील फरक स्पष्ट करा.
२. शांदिग्याने जत्रेमध्ये उघडे, धूळ व माशा बसलेले अन्न खाल्ले, त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिला उलट्या, जुलाब, पायात पेटके अशी लक्षणे दिसू लागली. ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत व रुग्णाची काळजी कशी घ्याल ते लिहा.

## संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे रोग

३. अयोग्य जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगांमुळे आर्थिक बोजा वाढतो व देशाची प्रगती खुंटते, का?
४. पुढे दिलेल्या मुद्द्यांसाठी सुविचार सुचवा.
- अ) स्वच्छ, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे महत्त्व  
ब) शारीरिक व्यायामाचे महत्त्व



### पाठील प्रश्नांची उत्तरे

८.१

२. अ) विषमज्चर, कावील  
ब) डास  
क) तांडावाटे भरपूर द्रव पदार्थ व ORS चे द्रावण  
ड) तोड झाकावे.
३. अ) ताप, डोकेदुग्धी, अंगदुग्धी  
ब) ताप व थर असलेली कोरडी जीभ  
क) पिवळट झाक असलेले डोळे व पिवळी लघवी.  
ड) पाण्यासारखे जुलाव व पायात पेटके.

८.२

1. Acquired Immuno Deficiency Syndrome

## विभाग ३

### आपले आरोग्य



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

९

## कापडाची निगा आणि संरक्षण

मधल्यामुळीत विद्यार्थ्यांचा एक गट गप्पामारत होता. चार्लस ने जोसेफ चे खूप कौतुक केले कारण दोन वर्षा पूर्वी घेतलेला पांढरा शर्ट अजूनही तसाच चमकत होता. पण पूर्णिमा नाराज झाली होती कारण तिचे रेशमी ब्लाउज धूतल्यावर खराब झाले होते. अकवरने पण हीच तकार केली. त्याचा महागडा लोकरीचा स्वेटर पहिल्याच धुण्यात खराब झाला होता. त्यांच्यातील कवीर ने सांगितले की त्याने गृह्यवस्थापनाच एक अभ्यसाक्रम पूर्ण केला आणि त्याला त्यात वेगवेगळ्या कापडांची निगा करी घ्यायची याचे ज्ञान मिळाले तो म्हणाला सगळ्या प्रकारची कापडे एकाच सावणाने धुवायचे नसतात. प्रत्येक कापड धुण्याची पद्धत वेगळी असते, आपण जर थोडीशी काळजी घेतली तर आपले आवडते कापड आपण खूप दिसव चांगले ठेवू शकतो.

तुम्हाला हे माहीत आहे? कपडे प्रत्येकाचे व्यक्तीमत्व ठरवते म्हणून कपड्यांची निवड आपण योग्य अशी केली पाहिजेत, पण त्याहूनही अधिक कपडे धुणे, निगा रागवणे व परिसज्जा करणे होय! चला आपण आता कापडाची निगा आणि संरक्षण कसे करायचे ते पाहू म्हणजे नंतर पश्चात्ताप होणार नाही.



### उद्दिष्टे :

हा पाठ वाचल्यानंतर तुम्ही ग्रालील गोष्टी करू शकाल.

- ❖ ब्रिंशिंग, एअरिंग आणि लॉड्रिंग म्हणजे काय ते समजवून सांगता येईल.
- ❖ कापडावरील वेगवेगळे डाग योग्य अभिकारक (रीएजंट्स) आपण तंत्र वापरून काढता येतील.
- ❖ कपडे धुण्याआधी कापड धुण्यासाठी दिलेल्या सूचना समजवून घेता येतील.
- ❖ कपडे धुण्याचे योग्य कृती आणि परिसज्जेचे (agents) कारक कळतील.
- ❖ धुतलेले कपडे योग्य ठिकाणी ठेवणे, हे समजेल.

## कापडाची निगा आणि संरक्षण

### ९.१ शेकींग, ब्रशिंग, एअरिंग आणि बॉड्रींग यांची कापडाची निगा आणि संरक्षणामधील भूमिका .

आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की कपडे वापरले की ते खराब होतात आणि आपल्याला ते धुवावे लागतात . खराब होतात म्हणजे त्यावर कधी डाग पडतात, धूळ उडते, तेल सांडते /लागते, घासाचे खराब होतात . हे डाग कपड्यांवर जर राहिले तर खालील गोर्धंचे नुकसान होते .

- ❖ डाग आणि धूळमुळे जिवाणू, शेवाळ किंवा इतर सूक्ष्म जंतू संसर्ग होऊन आपल्याला त्वचा रोग किंवा वैयक्तिक स्वच्छता कमी होते आणि आरोग्य धोक्यात येते .
- ❖ धराव झालेले कपडे लवकर जूने होतात आणि त्यांना वासही येतो .
- ❖ जास्त काळ डाग आणि घाण राहिली तर कपड्यांची टिकण्याची क्षमता कमी होते .
- ❖ आपल्याला खराब झालेले आणि डागपडलेले कपडे घालायला आवडतही नाही .

कपडे अंगात घातल्यावर वापरल्यावर धूतले गेले पाहिजेत . विशेषत: ऋतु मानाप्रमाणे, जर जास्त घाम येत असेल तर ते धुवावेच लागतात . कमी घाम येणाऱ्यांनी एकदोन वेळा न धूता घातले तर चालते पण तरीमुद्दा प्रत्येक वेळेला घातलेले कपडे काढल्यावर व्यवस्थित घड्या घालून, योग्य प्रकारे वाळवून मगच आत ठेवावे . ती काळजी कशी घ्यायची ते आपण आता पहाणार आहोत .

#### ९.१.१ शेकींग, ब्रशिंग, एअरिंग :

शेकींगमुळे कपड्यांवरील धूळ थोडी हलकी होते आणि निघते . त्याकरिता दोन्ही हातात कपड्यांची टोके धरून जोरजोरात हलवावे म्हणजे धूळ झटकली जाते .

तुम्ही वेलवेट, मलमल, प्लॉनेल, कॉटसवूल, कारपेट, ब्लॅकेट हे सर्व विघितलेत तर त्यावर चटकन् धूळ वसते कारण ते कापड जाड असते . शिवाय त्याची वीण घट्ट असते . त्यामुळे वरचेवर धूळ लगेच वसते . अशा कापडांसाठी आपण मऊ ब्रश वापरतो आणि एका विशिष्ट निशेला कापडावर ब्रश फिरवला की ती धूळ कापडावरून त्या ब्रशवर अडकते आणि कापड स्वच्छ होते . सूट, कोट यावरची धूळ आपल्याला ब्रशिंग करून काढता येते .

एअरिंगमुळे कपडे कोरडे घेऊन घाण वास कमी करते . ते बाहेर उन्हात केले जाते किंवा पुरेसे व्हेटिलेशन असलेल्या खालीत केले जाते .

#### ९.१.२ लॉंड्रींग :

लॉंड्रींग म्हणजे फक्त कपडे धुणे नसून त्यामध्ये तीन पायच्या आहेत .

१. कपडे धुणे किंवा कोरडे करणे, घाण काढणे, घाम आणि वास कमी करणे . उदा . शाळेचा गणवेष, लोकरीचा स्वेटर, जॅकेट आपण डायक्लीन करतो .
२. काही कपड्यांना खल / डिंक काजी लावून थोडे केले जातात, चमक, विरंजके वापरून वाळवणे आणि मग इस्त्री करून देशीवर टांगणे उदा . सूती ओढणी किंवा सूती साडी .

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा



आकृती ९.१

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## कापडाची निगा आणि संरक्षण

३. कपडे व्यवस्थित घडी करून कपाटात / पेटीत ठेवणे. थोड्या वेळेपुरते किंवा खूप दिवसांसाठी उदा. थंडी पडायला लागलीकी उन्हाळी कपडे स्वच्छ धुवून इत्रीकरून ठेऊन द्यायचे आणि स्वेटर, शॉली, कोट बाहेर वापरायला काढायचे.

लक्षात ठेवा आणि ओले करून धूणे आणि कोरडे धूणे अशी दोन प्रक्रिया स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जातात.

कपडे धूणे	कोरडे धूणे (झायकलीनिंग)
म्हणजे कपड्याची घाण साब आणि निर्मलक, पाणी वापरून काढणे.	कपड्याची घाण ग्रीस / तेल / पेट्रोल लावून काढली जाते.
रंगीत, सूती कपडे सहजपणे स्वच्छ करू शकतो.	लेदर, फर, रेशमी, लोकरीचे, जरी अशी महाग कपडे घ्या तंत्राने धूतली जातात.



### पाठातील प्रश्न ९.१

१. मीनाकडे टोपलीभर खराव जालेले कपडे आहेत. त्यामध्ये रेशमी ब्लाऊज जरीची साडी, सूती शर्ट आणि पायजमा आणि लोकरीची शॉल आहे. कोणते कपडे ती घरी धुवू शकते व कोणते कपडे ती झायकलीनिंग करण्यासाठी लाँझीत टाकेल हे तिला सूचवा आणि असे का? याचे कारण विचारा.
- 
- 

२. उन्हाळा आला आहे आणि थंडीसाठी वापरायला काढलेले कपडे आता पुढच्या वर्षीया थंडीपर्यंत काळजीपूर्वक ठेवायचे आहेत तसेच करण्यासाठी तुमच्या मैत्रीणीला कोणत्या पायच्या तिला सूचवाल.
- 
- 

### ९.२ घरी कपडे धुण्यासाठीची तयार करणे .

तुम्ही जेव्हा घरी कपडे धुवायचे ठरवता तेव्हा तयारी करावी लागते की कोणती? ती तयारी का करायची? कशी करायची? आणि ते कशासाठी काय करावे लागते ते आपण आता शोधून काढूयात.

#### ९.२.१ धुण्यासाठी कपडे गोळा करणे व त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तयार ठेवणे :

तुमच्या घरी घराव झालेले कपडे एकत्र ठेवण्याची जागा व धुण्यासाठी लागणारी सामग्री तयार असेल तर तुम्ही खरच कपड्यांची निगा राखण्याची जबाबदारी घेतात. तसेच तसेल तर खराव झालेले कपडे एकत्र

## कापडाची निगा आणि संरक्षण

ठेवण्यासाठी व त्यासाठी लागणारी सामग्री यासाठी योग्य जागा निवडावी असे केल्याने उर्जेची बचत होते . ती कशी ते तुम्ही सांगू शकाल का?

### ९.२.२ फाटलेले कपडे शिवणे :

एक जूनी म्हण आहे “वेळीच टाका घातला तर नऊ टाके वाचतात .” ही इथे योग्य आहे . एखादा कपडा फाटला असेल, उसवलेला असेल तर धूतांना त्याचे दोरे बाहेर येतात व कपडे अजून फाटतात आणि मग शिवायला ही त्रास होतो . म्हणून कपडे धुण्याच्याआधी शिवून घ्यावेत .



आकृती ९.२

### ९.२.३ कपड्यांचे वर्गीकरण करणे :

वेगळे करणे ह्याचा अर्थ कपडे खालीलप्रमाणे वेगळे करता येतात . (१) कापडाच्या प्रकारानुसार (२) रंगाप्रमाणे (३) आकारमान आणि वजन (४) किती मळले आहे . (५) उपयोगाप्रमाणे (६) कपडे भिजवण्यासाठी लागणारा वेळ (७) किती सावण आणि रंजके लागतात त्याप्रमाणे :



आकृती ९.३

कपडे वेगळे केले नाही तर रंगीत कपड्यांचा रंग दुसऱ्या कपड्यांना लागू शकतो . चांगले आरोग्य राखण्यासाठी हातपुसणी, स्वयंपाकघरातील पुसण्यासाठी वापरलेले कपडे, टॉवेल, आतले कपडे, मोजे हे नेहमी वेगळे धुवावे .

### ९.२.४ कपड्यांवर लावलेली चिन्हे वाचणे :

सर्व साधारणपणे कापडासंबंधी असलेल्या सर्व वस्तूंवर मूलभूत माहिती देणारे चिन्ह असते उदा . ते कापड कशापासून तयार झाले, धुवायच्या व इस्त्री करण्याच्या सूचना इ . त्या कापडाच्या ताग्याच्या सूरवातीला आणि शेवटी कडेला दिसतात . प्रत्येक कापडावर काहीतरी छापलेली माहिती असते ती जर का आपण नीट वाचली तर आपण कपड्यांची नीट काळजी घेऊ शकतो . खाली वित्रात आणि तयार कपड्यांवर असलेली चिन्हे .

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## कापडाची निगा आणि संरक्षण



आकृती ९.४ : तयार कपड्यांवर लटकलेली आणि शिवलेली चिन्हे



कृती ९.१ :

३ ते ४ चिन्ह असलेले कापड, कपडे गोळा करा व खाली दिलेल्या रकान्यात माहिती लिहा.


गोळा कलेले कपड्याचे नाव काय	माहिती होती	अर्थ
स्वेटर	<p>www.3elindustries.com MADE IN INDIA. <b>80% ACRYLIC 20% WOOL</b> COLD WASH WASH DARK COLORS SEPARATELY IRON HARD FLAT DO NOT BLEACH DO NOT RING</p>	<p>कशाची माहिती आहे</p> <ul style="list-style-type: none"> <li>◦ धटक</li> <li>◦ धूणे आणि वाळवणे.</li> </ul>

### ९.३ डाग ओळखणे आणि काढणे.

शाई, लीपस्टीक, नेलपॉलिश, तेल, रंग, चहा, कॉफी अशा अनेक गोष्टींचे डाग आपल्या कपड्यांवर पडतात आणि कपडे खराब होतात. डाग म्हणजे नको असलेली एग्वादी खूण किंवा जी खूण दुसऱ्या गोष्टीच्या संपर्कात आल्यामुळे कपड्यांचा रंग कमी करते. साधारणपणे प्रत्येक पडलेला डाग काढायला वेगळी उपाययोजना

## कापडाची निगा आणि संरक्षण

करावी लागते. चहा पिताना जर कपड्यांवर चूकून सांडला तर आपण लगेच त्याला पाणी लावतो, असे करण्याने डाग त्यावर पक्का होत नाही किंवा निघून जातो. हे तुमच्या लक्षात आले असेल. जुने डाग काढायला वेळ लागतो. खूप कष्ट घ्यावे लागतात. तरीही पूर्णपणे डाग निघेलच याची खात्री देता येत नाही. म्हणून डाग पडल्यावरोवर लजेच तो काढण्यासाठीची उपाय योजना करावी नाहीतर तो डाग वाळला की एकदम पक्का होऊन जातो आणि कपड्यामध्ये खोलवर रहातो.



### आकृती ९.५ काही समान डाग

हे लक्षात ठेवले पाहिजे की : डाग नेहमी कपडे धुण्याच्या आधी काढून ठेवावे नाहीतर तो पक्का तर होतोच परंतु कधी कधी रसायने, सावण त्यावर घासल्याने डाग आणग्यां पक्का होऊ शकतो

डाग वेगवेगळ्या प्रकारचे असतात व ते काढण्यासाठी वेगवेगळे तंत्र आणि डाग काढण्याचे रसायन वापरावे लागते. चूकीच्या तंत्राने / पट्टीने डाग काढला तर कपडे खराब होतात म्हणून आधी डाग कशाचा पडला आहे ते ओळखून उपाययोजना करावी लागते. वरेचसे डाग हे रंग, वास आणि स्पर्श करून ओळखता येतात ते कसे ते आपण आता पाहू.

- अ) रंग :** प्रत्येक डागाला त्याचा असा रंग असतो. उदा. भाजीचे, लोणच्याचे डाग हे पिवळे असतात, चहा कॉफीचे डाग तपकीरी रंगाचे असतात. गवताचे डाग हिरव्या रंगाचे असतात. तुम्ही अजून वेगळ्या रंगाचे पडलेले डाग शोधून काढा.
- ब) वास :** प्रत्येक डागाला एकप्रकारचा वास असतो. अंड्याचा किंवा रंगाचा, बूटपॉलीशचा डाग, त्यात्या वासावरून ओळखता येतो.
- क) स्पर्श :** काही डाग कपड्यांच्या स्पर्शात बदल करतात, त्यामुळे ओळखता येतात. उदा. रंगाचा डाग कपड्याला कडक करतो, साखरेचा डाग कडक आणि चिकट, बूटपॉलीश किंवा लिपस्टीकचा डाग पडलेला भाग घसरडा होतो.



### कृती ९.२ :

एग्वादे जूने सूती पांढरे कापड घ्या आणि त्याचे ४ ( $5 \times 5$  सें.मी.) तुकडे करा. प्रत्येक तुकड्यावर एखादा डाग पाडा आणि तो वाळवा. मग निरीक्षण करत त्यांचा रंग, स्पर्श आणि वास वघा. एका कागदावर तो तुकडा चिकटवा आणि त्याचे वर्णन लिहा.

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## कापडाची निगा आणि संरक्षण



### पाठातील प्रश्न ९.२

१. चूक की बरोबर सांगून तुमच्या उत्तराचे समर्थन करा.

विधान	चूक / बरोबर	समर्थन
अ) मळलेले कपडे वैयक्तीक आरोग्यासाठी हानीकारकर असतात .		
ब) लॉन्ड्रिंग आणि कपडे धुणे सारखेच आहे .		
क) कपडे लगेच धुवायचे नसतात तेव्हा ते हवेत ठेवणे . / एअरिंग करणे उपयोगी ठरते .		
ड) कपडे धुण्याच्या आगांदर डाग काढले पाहिजे .		

### ९.३.१ डागांचे वर्गीकरण

डागांचे वेगवेगळ्या वैशिष्ट्यानुसार गट पाडले जातात जसे की, चहा आणि कॉफी वेगवेगळ्या तेलाचे, तूप, भाज्या गटानुसार डाग वेगळे केले तर डाग काढण्यासाठी तेच द्रावण वापरता येते. आपण आता डागाच्या मूळ गुणानुसार वर्गीकरण करू.

डागाचा प्रकार	डाग
१) भाज्यांचे डाग	चहा, कॉफी, फळे
२) तेलाचे डाग	लोणी, तूप, तेल, रस, बूट पॉलिश, डांबर, ऑर्डलपॅन्ट.
३) प्राण्यांचे डाग	रक्त, दूध, अंडी, ताजे मास
४) धातूंचे डाग	गंज
५) इतर / संकीर्ण	रंजक, शाई, गवत, घास, नेलपॉलिश

### ९.३.२ डाग काढण्यासाठीचे तंत्र

डाग दोन प्रकारे काढता येतात (१) स्पॉजिंग (२) डीप्पिंग / शिजवणे ह्या दोन्ही तंत्रांचा आपण अभ्यास करू.

**स्पॉजिंग (पुसणे) :** डाग ग्वाली एग्वादा टीप कागद किंवा कपडा ठेवा म्हणजे डागाची उजवीवाजू टीपण्याच्या वाजूला रहाते. स्पॉजिंग नेहमी डाग पडलेल्या उलट्या / मागच्या वाजूने केले जाते.

## कापडाची निगा आणि संरक्षण

- ❖ एक मऊ कापड घ्या, डाग काढण्याच्या द्रावणात पुडवून डाग हलूहलू पुसा बाहेरील बाजूने सुखावात करून आतील बाजूने मध्यास पुसा.
- ❖ अलगद गोलाकार पद्धतीने पूसा म्हणजे डाग पसरत नाही.
- ❖ टीप कागद / कापडावर डाग उतरला की लगेच दुसरा कागद / कापड बदलून तीच प्रक्रिया डाग संपूर्ण निघेपर्यंत करावी.

**डीर्पिंग / भिजवणे :** ही अशी पद्धत आहे ज्यात आपण डाग काढण्याच्या द्रावणात संपूर्ण कपडा भिजवतो. डाग जास्त मोठा असेल तर ही पद्धत उत्तम आहे डागाप्रमाणे आपण द्रावण वापरू शकतो. काही सामान्य / सर्वसाधारण डाग काढण्यासाठी वापरण्यात येणारे म्हणजे वोरेक्स वोरीक पावडर, अमोनिया, हायड्रोजन पेरॉक्साइड, ऑक्झॅलिक ऑसिड आणि तयार रंजके



आकृती ९.६



आकृती ९.७

### डागांचे प्रकार आणि डाग काढण्याची पद्धत

१) भाज्यांचे डाग डाग काढण्यासाठी	चहा, कॉफी, फळे इ. योग्य अल्कर्धर्मी अभिकारक वापरा जसे वोरीक पावडर जे डाग अम्लर्धर्मी आहेत ते काढण्यासाठी	
डाग	सूती पांढरे कपडे ताजे	सूती रंगीत कपडे
चहा / कॉफी, चॉकलेट, फळे  ग्लीसरीनमध्ये डाग असलेला भाग	डागावर उकळते पाणी घाला.  जूना डाग भिजवा किंवा वोरीक पावडर डागावर पसरवा आणि डाग असलेला भाग वरती धरून त्यावर भांड्याने गरम पाणी ओता. ह्याप्रमाणेच करा.	कोमट पाणी आणि वोरेक्स (२ कप पाणी + १/२ चमचा वोरेक्स) मध्ये भिजवा.

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## कापडाची निगा आणि संरक्षण

<b>मेन्दी</b>	<b>ताजा</b> कोमट दुधात १/२ तास भिजवा <b>जूना</b> वरीलप्रमाणे दोन ते तीन वेळा करा .	ह्या प्रमाणेच करा . ह्या प्रमाणेच करा .
---------------	--	--

<b>२) प्राण्यांचे डाग</b> डाग काढण्यासाठी योग्य	<b>रक्त, दूध, अंड, ताजे मास इ.</b> तापवणे टाळा कारण ह्या डागामध्ये प्रथिनांचे प्रमाण असल्यामुळे गरम केल्याने पक्का होतो .	
<b>डाग</b>	<b>सूती पांढरे कपडे</b>	<b>सूती रंगीत कपडे</b>
रक्त, अंड, मास, मटण	<b>ताजा</b> सावण व थंड पाण्याने दुवावे . <b>जूना</b> मीठाच्या पाण्यात भिजवणे २ टेबल स्पून मीठ + १/२ बादली पाणी किंवा अमोनियाचे पाण्यात मिसळलेले पातळ द्रावण	ह्या प्रमाणेच करा . ह्या प्रमाणेच करा .

<b>३) तेलाचे डाग</b> डाग काढण्यासाठी योग्य	लोणी, तेल, आमटी, बूट पॅलिश, डांबर, ऑइल पेन्ट इ . बंगण सोषके किंवा द्रावक वापरा जसे ग्वडू, टाळकम पावड ज्याचे तेलकट पदार्थ निघतात व नंतर संगणारा पदार्थ काढा .	
<b>डाग</b>	<b>सूती पांढरे कपडे</b>	<b>सूती रंगीत कपडे</b>
लोणी, तूप, तेल, भाजी, आमटी	<b>ताजा</b> गरम पाण्यात धूवा आणि सावणावर उन्हात हिरवळीवर वाळवा . <b>जूना डाग</b> सावण व पाण्याची घट्ट पेस्ट तयार करा आणि डागावर लावून उन्हात ठेवा .	ह्या प्रमाणे धूवा फक्त सावलीत वाळवा . ह्या प्रमाणेच करा फक्त सावलीत वाळवा .

## कापडाची निगा आणि संरक्षण

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

पेन्ट, बूट पॉलीश, नेल पॉलिश, लोपस्टीक, बॉलपेन	<b>ताजा</b> डाग खरडून काढा . अ) स्पीरीट किंवा रॉकेल लावून स्पंजीग करा . व) टरपेन्टाइननी स्पंज करा .	ह्या प्रमाणेच करा .
	<b>जूना :</b> वरील पद्धत दोन ते तीन वेळा .	ह्या प्रमाणेच करा .

<b>४) धातूचे डाग</b> डाग काढण्यासाठी योग्य	गंज आणि काही औषधांचे डाग ह्या डांगांमध्ये धातूची संयुग असल्यामुळे सौम्य अम्लधर्मी अभिकारका वरोवर अल्कधर्मी द्रावण वापरून उदासीनकरण करावे .	
	<b>डाग</b>	<b>सूती पांढरे कपडे</b>

लोग्घंडी गंज	<b>ताजा</b> डागावर लिंबाचा रस आणि मीठ चोळा	ह्या प्रमाणेच करा .
	<b>जूना डागा</b> पातळ केलेले ऑकझॅलिक ऑसिड वापरा आणि पातळ वोरेक्स द्रावणाने उदासीनीकरण करा .	ह्या प्रमाणेच करा .

<b>५) इतर / संकीर्ण</b> डाग काढण्यासाठी योग्य	रंजक, शाई, गवत, घाम इ . प्रत्येक जगाप्रमाणे विशिष्ट साधन वापरावे	
	<b>डाग</b>	<b>सूती पांढरे कपडे</b>

गवत	ताजा डाग सावण आणि पाण्याने धूवा जूना डाग मीथीलेटेड स्पीरीट ने डागावर स्पंजीग करा .	ह्या प्रमाणेच करा .
		ह्या प्रमाणेच करा .

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## कापडाची निगा आणि संरक्षण

विड्याचे पान	<b>ताज</b> डागावर कांद्याची पेस्ट लावून उन्हात ठेवा.	ह्या प्रमाणेच करा. फक्त सावलीत ठेवा.
	<b>जूना डाग</b> दोन तीन वेळा वरीलप्रमाणे करा.	ह्या प्रमाणेच करा.
<b>शाईचा डाग</b>	<b>ताजा</b> सावण आणि थंड पाण्याने धूवा.	ह्या प्रमाणेच करा.
	<b>जूना</b> अ) डाग आंबट ताकात १/२ तास भिजवा. ब) लिंबाचा रस, मीठ लावून उन्हात ठेवा. क) डाग ब्लीच करा.	ह्या प्रमाणेच करा. ह्याप्रमाणेच करा. फक्त सावलीत ठेवा.

### ९.३.३ डाग काढताना घ्यावयाची काळजी :

- ❖ शक्यतो डाग ताजा असतानाच काढावा.
- ❖ नाजूक कपडे आणि रंगीत कपड्यावर डाग काढायच्या आधी दावण एका छोट्या आतल्या कोपच्यात लावून काय परिणाम होतो ते वघून मग लावा, नाहीतर ते द्रावण वापरू नका.
- ❖ अगदी सौम्य अभिकारक वापरा जी कमी प्रमाणात हानीकारक असतात, डांग काढायला थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल.
- ❖ कपडे खूप वेळा खळवळून धुवा आणि सूकवा म्हणजे खराव होणार नाही.



कृती ९.३

शायना ने मुलाख्यतीला जाताना सूंदर पाढा रेशमी सूट घातला होता ती सतत सर्तक होती. घरी आल्यावर तिने कपडे बदलले तेव्हा तिला त्यावर घडी करताना आमटीचा डाग दिसल, ती खूप दमली असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवी सकाळी तिने त्या डागावर टऱ्याकम पावडर टाकली आणि थोडावेळ थांवली. मग तिने गरम सावणाच्या पाण्यात एक तास तो सूट भिजवला आणि वाळेपर्यंत टांगला. त्यावर डाग होता पण थोडा फिका झाला होता मग तिने त्यावर हायझोजन पेरॉक्साइड लावले. डाग नाहीसा झाला. तिने तो सूट



## कापडाची निगा आणि संरक्षण

पाण्यात खूप वेळा खलवलून काढला म्हणजे कोणत्याही प्रकारचे रसायन त्यात राहिले नाही आणि मग तो सावलीत वाळवला.

खाली तिने डाग काढण्यासाठी कोणकोणत्या पायच्या वापरल्या ते लिहा. त्या योग्य का अयोग्य होत्या त्यावर तुमचे मत मांडा आणि त्यासाठी योग्य कारण द्या.

नं .	पायच्या	योग्य	अयोग्य	कारणे
१				
२				
३				
४				



### पाठातील प्रश्न ९.३

१. डाग काढण्यासाठी योग्य ठिकाणी (") जी खूण करा.

१. सूती पांढऱ्या कापडावर जूना झालेला चहाचा डाग
  - अ) मीठाचे पाणी वापरा
  - ब) ग्लीसरीनमध्ये भिजवा
  - क) लिंवाच्या रसात भिजवा.
  - ड) वोरेंक्सवर उकळते पाणी ओता.
२. रंगीत कपड्यावर जूना रक्ताचा डाग
  - अ) मीठाच्या पाण्यात भिजवा.
  - ब) ग्लीसरीनमध्ये भिजवा
  - क) गरम पाण्यात भिजवा.
  - ड) सावण लावून गरम पाण्याने धूवा
३. लिपस्टीक चा डाग
  - अ) मीठाचे पाणी वापरा.
  - ब) अमोनियामध्ये भिजवा.
  - क) मिथिलेटेड स्पीरीट ने संज करा.
  - ड) गरम पाणी व सावणाने धूवा
४. गंजाचा डाग
  - अ) मीठाचे पाणी वापरा.

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा


## कापडाची निगा आणि संरक्षण

५. व) लिंबाचा रस आणि मीठ  
 क) मिथिलेटेड स्पीरिटमध्ये भिजवा .  
 ढ) साबण आणि थंड पाण्याने धूवा  
 अ) पॉलिस्टर कापडावर पडलेला नेलपॉलिशचा डाग  
 ब) मिथिलेटेड स्पीरिटने संज करा .  
 क) कोमट वोरॅक्सच्या पाण्यात भिजवा .  
 ढ) लिंबाचा रस आणि मीठ चोला  
 इ) कोमट पाणी आणि साबणात भिजवा .

डाग काढून झाल्यावर नंतरची पायरी म्हणजे लॉन्डर्गिंग / लॉइंग / धूलाई मुश्वातीला साधारण धूलाईचा अभ्यास केला आहे . पुढे विशिष्ट धूलाई बदल लिहिले आहे .

### ९.४ लॉइंग / धूलाई

कपड्यांची धूलाई करताना ह्या पायव्या असतात .



### ९.४.१ भिजवणे :

कपडे भिजवल्यामुळे मळ सैल होतो . वर खाली केल्यामुळे पाण्यात मळ, धूल निघते . भिजवण्यामुळे काही कपड्यांची मजबूती कमी होते रुणून जास्त वेळ भिजवू नये एका वेळी बादलीत ग्रूप कपडे भिजवू नये . कारण मळ निघण्यासाठी थोडी जागा राहिली पाहिजे . १/२ तासाच्या वर कपडे भिजवून ठेवले तर निघालेला मळ पुढा कपड्यात जाऊन वसतो .



आकृती ९.९ : भिजवणे


## कापडाची निगा आणि संरक्षण

### ९.४.२ धूणे :

वर सांगितल्याप्रमाणे भिजवलेले कपडे लगेच धूतले पाहिजेत . धूण्याच्या प्रक्रियेतील मळ निघणे ही भिजवल्यामुळे होते . खूप प्रकारे आपण कपडे धुवू शकतो . ते कपड्यांवर अवलंबून असते . कपडे धूताना धायांच्या गुणधर्मानुसार व प्रकारानुसार धूवावे लागते ते आपण आता बघणार आहोत .

### कपडे धूण्याच्या पद्धती :

१. **घर्षण पद्धती :** सूती आणि लिनन साठी ही योग्य पद्धत आहे . घर्षण पण आपण तीन पद्धतीने करू शकतो .
२. **हाताने घर्षण :** ही नेहमीच वापरली जाणारी पद्धत आहे . ह्या आपण दोन्ही हाताने कपडे धरून घर्षण करतो म्हणजे मळ सैल होऊन निघतो . कॉलर्स, मनगटाजवळचा वाहीचा भाग, छोटे कपडे, रुमाल इ . च्या पद्धतीने धूता येतात .
३. **घासून धूणे :** स्वयंपाक घरात वापरलेले पुसणे मळत असल्यामुळे आपण ब्रशने घासून मळ काढतो कारण त्यावर तेलाचे, पीठाचे असे डाग असतात . नेहमी लक्षात ठेवावे की सपाट फरशीवर कापड ठेवून ब्रशने घासावे . जाड ब्रश सारखा वापरला तर कपडे लवकर फाटतात . तुम्ही शर्टाची कॉलर नेहमी घासून कशी थोडी फाटते ते पाहिले असेलच म्हणून कापडाच्या प्रकारानुसार ब्रशने घासावे .
४. **धोपण्याने धूणे :** जाड कपडे जसे चादरी, टॉबेल धूताना हे लाकडी धोपाटणे कपड्यांवर आपटले जाते म्हणजे घर्षण होते . पण हे लक्षात ठेवले पाहिजेत की धोपण्याने कपडे धूताना सपाट दगडावरच ठेवले पाहिजे, ते पसरून, सावण लावून डाव्या हाताने कापड धरून मग धोपटावे .
५. **मळून किंवा पिकून कपडे धूणे :** ही पद्धती नाजूक कापड जसे रेशमी, रेअॉन, नायलॉन सारख्या कपड्यासाठी वापरली जाते ही पद्धत कपड्यांना खराव करीत नाही किंवा त्याचा आकारही बदलत नाही कारण ते अलगद दाव देऊन धुतले जातात . ह्या पद्धतीने कपडे धूताना कपडे सावणाच्या पाण्यात भिजवून ठेवावे . मग बाहेर काढून अलगद मळून पाण्यात घालून धुवून काढावेत . दोन्ही हाताने थोडे अलगद चौकून घ्यावे आणि स्वच्छ होईपर्यंत धुवावे .



आकृती ९.१० : मळ निघणे



आकृती ९.११



आकृती ९.१२

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## कापडाची निगा आणि संरक्षण

**६. यंत्राद्वारे कपडे धुणे :** कपडे धुण्याचे यंत्र ज्यात कामगार कमी लागतात व सर्व प्रकारचे घर्षण यंत्राद्वारे होऊन कपडे धुतले जातात. प्रत्येक कपड्यांप्रमाणे धुण्यासाठीचा वेळ वेगळा असतो. उदा. लोकरीच्या कपड्यांना सूती कपड्यापेक्षा कमी वेळ लागतो. धुलाईयंत्राचे प्रकार वाजारात मिळतात जसे स्वयंचलित, अर्ध स्वयंचलित आणि अस्वयंचलित. स्वयंचलित यंत्र वापरण्याचा फायदा असा होतो की त्याचा स्पीनर कपडे नुसते धूत नाही तर ते जवळ जवळ कोरडे ही केले जातात. हे विशेषता: मोट्या कपड्यासाठी, जड कपड्यासाठी जसे चादरी, पडदे ह्याला उपयोगी ठरते. यंत्रासोबत असलेल्या सूचना यंत्र वापरण्याआधी काळजीपूर्वक वाचून मग वापरावे. यंत्रामध्ये कपडे धुण्याआधी काळजी घेणे आवश्यक असते. काही संगीतकपड्यांचा रंग जात असेल तर इतर सर्व कपड्यांना रंग लागू शकतो.



आकृती ९.१४

### ९.४.३ खळवळणे :

धुतलेले कपडे चांगले खळवळून पुन्हा पुन्हा स्वच्छ पाणी होईपर्यंत धुवावे. असे का करावे लागते? कारण जर कपड्यांमधील सावण तसाच राहिला तर कपडे लवकर खराब होतात.



आकृती ९.१४

### ९.४.४ परिसज्जेचे कारक :

काही कपडे धुतल्यावर वाळण्याआधी त्यावर परिसज्जेचे कारक वापरावे लागते ज्यामुळे कपड्यांना चमक येते किंवा कडक होतात. जसे की खळ घालणे किंवा नीळ घालणे. सूती कपड्यासाठी आपण वापरतो हे तुम्हाला माहीत आहे. रेशमी कपड्यांसाठी वेगळी खळ वापरली जाते त्याला गम औरंविक असे म्हणतात. याचप्रमाणे पांढरे कपडे शुभ व चमकदार दिसण्यासाठी नीळ वापरली जाते. ह्यावद्वालची माहिती आपण पुढच्या धड्यात सविस्तरपणे घेणार आहोत.

### ९.४.५ कपडे वाळवणे :

कपडे नेहमी शुद्ध, स्वच्छ हवेत व उन्हात सुकवले पाहिजेत. कपडे वाळत घालण्याची दोरी आणि चिमटे याचा वापर करून कपडे वाळत घातले पाहिजेत. लोखंडी स्टॅंड ही वाळत घालण्यासाठी मिळतात. संगीत कपडे वाळत घालताना नेहमी उलटेकरून घातले पाहिजे नाहीतर रंग फिका पडतो. दोरीवर कपडे वाळवताना नीट झटकून, पसरवून चिमटा लावून वाळत घालावे ह्यानी कपडे लवकर वाळतात व ही निसर्ग मित्र पद्धत आहे. सूर्यप्रकात कपडे वाळवल्यामुळे जंतूही मरतात म्हणून आतले कपडे, मासिक पाळीच्यावेळी वापरतो ते कपडे उन्हात वाळवावे.



आकृती ९.१५

## कापडाची निगा आणि संरक्षण

### ९.४.६ इस्त्रीकरणे, वाफदेणे आणि घड्या घालणे

ही पद्धत कपडे मऊ आणि व्यवस्थित दिसण्याकरीता वापरली जाते. वीजेची किंवा कोळशाची इस्त्री वापरून दोन देऊन इस्त्री केली जाते हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या विजेवर चालणाऱ्या इस्त्र्या उपलब्ध आहेत, टेफलॉन, अँटोमेस्टिक (ज्यामध्ये कापडाप्रमाणे तापमान होऊन आपोआप बंद होते.) नेहमी इस्त्री विकत घेतल्यावर त्यावर दिलेल्या सूचनेप्रमाणे वाचून मग वापरावी.

### ९.४.७ कपडे ठेवणे / साठवणे :

धूतलेले कपडे, चांगले वाळवून, इस्त्री करून कपडे घडी घालून, कपाटात व्यवस्थित ठेवावे. पूर्ण वाळलेले असावे. थोडं दमट कधी कधी गरम स्वी करताना कपडे थोडे ओले केले जातात त्यावर ओलसर कपडे तसेच कपाटात वंध ठेवले तर बूरशी येते, कपडे खराब होतात.



### कृती ९.४ :

थंडीत, एका संध्याकाळी व्यंकट खादीचा सुंदर कुर्ता घालून पार्टीला गेला. त्याने तिथे खूप मज्जा केली. घरी परतताना अचानक पाऊस पडायला लागला. त्यामुळे त्याचा कुर्ता ओलसर / दमट झाला त्याचा तो आवडीचा असल्यामुळे तो घरी गेल्यावर काढला आणि घडी करून तसाच कपाटात ठेवून दिला. काही दिवसांनंतर त्याने तो कुर्ता कपाटातून काढला आणि त्या एकदम धक्काच वसला कारण त्यावर पांढरी पावडर लागावी तसे डाग दिसत होते, कुवट वासही येत होता. व्यंकटला खूप वाईट वाटले कारण तो त्याचा आवडता कुर्ता होता आणि खराब झाला.

ही समस्या तुमच्या इतर मित्रांच्या सोबत जेव्हा तुम्ही वैयक्तिक संपर्क कार्यक्रमाला येता तेव्हा चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

- १) तुम्हाला काय वाटते, व्यंकट कुठे चुकला?
- २) तुम्ही त्याच्या जागी असता तर तो खादीचा कूर्ता टिकवण्यासाठी तुम्ही काय केले असते.

## ९.५ विशेष कपड्यांची धुलाई

तुम्ही आता धूलाईची मुलभूत माहिती करून घेतलीत. पण येवढी माहिती घरातील सर्वप्रकारचे कपडे धुण्यासाठी पुरेशी आहे का? तर ही माहिती आपण घरातील घाण / खराब झालेले कपडे धुण्यासाठी वापरू आणि आता आपण अधिक जाणून घेवू.

तुम्ही आता तुमच्या घरातले सगळे घाण / खराब झालेले कपडे गोळा करा आणि वघा काय आहेत ते! तुमच्या लक्षात असेलच कपडे धुण्याआधी कोणती तयारी करायची. चला आपण वघू या. हा इथे


## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा



आकृती ९.१६ : इस्त्री करणे

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## कापडाची निगा आणि संरक्षण

धूण्याच्या कपड्यांचा ढीग आहे. तर आता पहिली पायरी कोणती? हो, बरोबर ती आहे कपडे वेगवेगळे करण्याची किंवा कपड्यांचे वर्गीकरण करणे तर आता तुम्ही असे वर्गीकरण करा.

- १) सूती कपडे ज्यामध्ये आतले कपडे, पायजमा, सलवार, परकर, शर्ट, स्वयंपाकघरातील हात पुसणी, चादरी, उष्णांचे आधे इ.
- २) रंगीत सूती कपडे जसे साडी, ब्लाऊज, सलवार, ओढणी इ.
- ३) सिंथेटिक कपडे जसे की शर्ट, साडी, ओढणी, मोजे इ.
- ४) रेशमी साडी ब्लाऊज, शर्ट इ.
- ५) लोकरीचा स्वेटर, मफलर, शाल इ.

आता खूप घाण झालेले आणि कमी मळलेले कपडे बाजूला काढा, कुठे काही फाटले असेल तर शिवून घ्या, डाग पडले असतील तर ते काढून घ्या. कपड्यांची काळजी कशी घ्यायची असे लेबल असेल तर ते वाचून घ्या म्हणजे काय करायचे व काय नाही करायचे ते समजेल आता दूसरी पायरी वापरण्याची तूमची तयारी झाली. आता आपण प्रत्येक वेगळा केलेला ढीग कसा धूवायचा ते वघू या.

### सूती कपड्यांची धुलाई

- १) **भिजवणे :** सूती कपडे कसे आणि का भिजवणार तुम्ही? कारण पांढरे सूती कपडे भिजवले की त्यातला मळ मोकळा होतो आणि कपडे स्वच्छ व्हायला मदत होते. ते शक्यतो गरम आणि कोमट पाण्यात भिजवावे. किंतु मळलेले आहेत हे ठरवून खूप घाण झालेले कपडे वेगळेच भिजवा. त्याची दोन कारणे लक्षात घ्या. एक तर त्यांना जास्त वेळ सावणाच्या पाण्यात भिजवावे लागते, दुसरे जो मळ मोकळा होतो तो इतर कपड्यांना जाऊन चिकटतो आणि हे पण लक्षात ठेवा की एकावेळी जास्त कपडे भिजवून नका. तुम्हाला त्याचे कारण माहित आहे ना?
- २) **धुणे :** सावणात भिजवलेले कपडे घ्या. जास्त मळलेल्या जागी जास्त सावण लावून घासून घ्या. हलके आणि कमी मळलेले कपडे मळून आणि पिळून घ्या आणि जास्त मळलेले कपडे ब्रश किंवा धोपणीने धोपटवून धूवा. असे का करायचे हे तुम्हाला माहीत आहे ना?
- ३) **खळवळणे :** कपडे धूताना का खळवळायचे? हे तुम्ही आधी शिकलेला आहे. लक्षात नसेल तर मागे बघा आणि त्याप्राणे करा.  
पांढर्या सूती कपड्यांसाठी नीळ वापरतात का? हे तुम्हाला माहीत आहे. ती पावडर किंवा पातल स्वरूपात मिळते. हल्ली रंग नसलेली रसायने मिळतात ते पाण्यात मिसळून त्यात पांढरे कपडे टाकले तर ते तात्पुरते चमकतात.
- ४) **कडक करणे किंवा स्टार्च करणे :** कपडे धूतल्यावर कांजी घालून कडक केले जातात आणि मग वाळवले जातात. त्यामुळे सूती कपडे मऊ आणि चमकदार होतात. शिवाय त्यावर चटकन धूळही वसत नाही.

२ टेबल स्पून स्टार्च पावडर ५ लिटर पाण्यात मिसळावी

त्यामध्ये ५६ कपडे कडक होतात.

### तुम्ही घरीसुखा ही कांजी किंवा स्टार्च करू शकता .

- ❖ थोडासा मैदा किंवा आगरुट पावडर थंड पाण्यात घालून भिजवून घ्या उकळत्या पाण्यात हे तयार झालेले पीठ हळूहळू ढवळत ओता, सारखे हालवत रहा, पारदर्शक होईपर्यंत तुमची कांजी आता तयार झाली .
- ❖ तयार कांजी पेस्ट पाण्यात मिसळा आणि त्यात कपडे वर खाली करून चांगले भिजवा .
- ❖ पिळून मग उन्हात वाळवा .

### टीप

- १) कपडे किती कडक पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीवर आवलंबून असते . शक्यतो टेवल मॅट, ट्रे क्लॉथ, टॉवेल, हात रुमाल, आतले कपडे यांना सौम्य कांजी दिली जाते .
- २) अंगाला चिकटून वसणारे कपडे जसे की चड्डी, ब्लाऊज, यांना कांजी करू नये, ते घातले तर अंगाला टोचतात .
- ३) कांजी आणि नीळ एकाच पाण्यात दिली तरी चालते .  
हे लक्षात ठेवा, नीळ चुकून जास्त झाली तर ते कपडे चांगल्या पाण्यातून एक दोन वेळा खलवळले तर जास्तीची नीळ निघून जाते .
- ४) वाळवणे कपडे खळबळून, कांजी करून, नीळ देवून झाले की वाळवले जातात . कपडे व्यवस्थित झटकून, पसरवून, दणकट भाग वर ठेवून वाळवावेत . वाळलेले कपडे लगेचच काढून घड्या करून ठेवावे . जास्त वेळ उन्हात राहिल्याने कपड्याची मजबूती कमी होते, किंवा कपडे पिवळे पडतात .
- ५) **इस्त्री करणे :** सूती कपडे थोडे ओलसर असताना इस्त्री करावी, कांजी केलेले कपडे पूर्णपणे वाळल्यावरच थोडेसे पाणी शिपडून, गुंडाळी करून थोडा वेळ ठेवून गरम इस्त्री करावी, थोडी हवा लागल्यावर कपाटात ठेवावे .
- ६) **कपडे ठेवणे :** लक्षात ठेवा सूती कपडे ओलसर असताना किंवा थोडे दमट असताना कपाटात ठेवले किंवा एकमेकांवर घडी घालून ठेवले तर बुरशी येते म्हणून पूर्णपणे वाळल्यावरच कपाटात ठेवावे .

### रंगीत कपड्यांची धुलाई

- ❖ रंग जाणारे सूती कपडे पाण्यात भिजवून ठेवू नये .
- ❖ अगदी थोडासा सावण धूण्यासाठी वापरावा .
- ❖ थोडे मळून अलगाद पिळून कपडे धूवावे .
- ❖ कांजी केली असेल तर चांगले खळबळून घ्या
- ❖ सावलीत वाळवा .
- ❖ कपडे थोडे दमट करून इस्त्री करा .
- ❖ पूर्ण वाळल्यावर घडी करून ठेवा .

### विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## कापडाची निगा आणि संरक्षण



### पाठातील प्रश्न ९.४

कंसात दिलेला योग्य शब्द वापरून गाळलेल्या जागा भरा.

- १) थोडा वेळ कपडे भिजवल्यामुळे मळ ..... होतो. (मोकळा, गच्छ वसतो, तिथेच राहतो)
- २) कपडे ..... दिसण्यासाठी कांजी केली जाते. (फिके, खरपूस, चमकदार)
- ३) ..... कपड्यांना स्टार्च केले जात नाही. (टेबल क्लॉथ, साडी, आत घालायचे कापडचड्डी)
- ४) रंगीत सूती कपडे ..... वाळवले पाहिजेत. (उच्छात, सावलित, दिवसप्रकाशात)
- ५) कपडे ग्रूप वेळ उच्छात वाळवल्यामुळे ..... (चमकदार दिसतात, फिके दिसतात, मजबूती कमी होते.)
- ६) कपडे धूण्यासाठी ..... पाणी वापरावे. (गरम पाणी, उकळते पाणी, कोमट पाणी)
- ७) दमट सूती कपडे कपाटात ठेवले तर ..... (फिके पडतात, चमकदार होतात, कुवट वास येतो/ बुरशी येते)
- ८) कपडे धूताना चांगले खळवळले नाही तर ..... (मजबूती कमी होते. पिवळे पडतात, चमकदार दिसतात.)
- ९) कपडे धूण्याआधी ..... केले पाहिजे. (नीळ देणे, शिवणे, इस्त्री)
- १०) ..... कपडे, धूण्यासाठी भिजवले नाही पाहिजेत. (रंगीत कपडे, पांढरे, खराब झालेले)

### सिंथेटिक कपड्यांची धूलाई :

नायलॉन, पॉलिस्टर, अँकलिक हे सर्व थोड्याशा वेगळ्या पद्धतीने धूवावे लागतात.

- ❖ कोमट किंवा थंड पाणी घ्यावे. गरम पाणी घेवू नये नाहीतर सिंथेटिक कपड्यांना सूरकृत्या पडतात. त्याचे कारण माहीत आहे? हो, ते लगेच मऊ पडतात. व वितळतात.
- ❖ एखादा चांगला सावण वापरून, हलक्या हाताने दाव देवून चोलून धूवावे. सावण निघण्यासाठी थंड पाण्यात चांगले खळवळून घ्यावे.
- ❖ सुरकृत्या येऊ नये म्हणून पिलून पाणी काढू नयेत.
- ❖ शक्यतो हँगरला अडकवावे, त्यामुळे त्याचा आकार तसाच राहिल.
- ❖ वाळल्यावर गरज असेल तरच कोमट इस्त्रीने इस्त्री करा (इस्त्री करताना वापरण्याचा तक्ता दिला आहे तो पहावा.)
- ❖ पूर्ण वाळल्यावर कपाटात ठेवा.

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

**लक्षात ठेवा 'धूताना टेरीकॉट सिनथेटिक आहे त्याप्रमाणे धूवा.**

### रेशमी कपड्यांची धूलाई

- ❖ कोमट किंवा गार पाणी, चांगल्या उदासीन सावण, हलका दाव आणि चोषणाने धुलाई करावी. रेशमी कपडे भिजविच्याची गरज नसते.
- ❖ गार पाण्यात चांगले खळवळावे म्हणजे सावण निघेल.
- ❖ कडकपणा आणण्यासाठी अरेविक गोंद लावा आणि सावलीत वाळवा.
- ❖ कपडे सारखे दमट असतानाच काढून इस्त्री करावी. कारण लक्षात आहे ना? वरोवर रेशमी कपड्यांवर पाणी शिंपडून इस्त्री केली तर पाण्याचे डाग दिसतात.
- ❖ पूर्णपणे वाळल्यावर हँगरला लावून ठेवा.

### लोकरीच्या कपड्यांची धूलाई

लोकरीचे कपडे घरातील इतर कपड्यांच्या तुलनेत नाजूक असतात. लोकरी तंतूची खवलेयुक्त रचना असल्यामुळे तंतू एकमेकात गुंतात. या फेलिटंगच्या प्रक्रियेमुळे धूताना खूप काळजी घ्यावी लागते.

लोकरीचे कपडे ओले झाले की आकार बदलतात. म्हणून त्यांना सपाट पसरून आकार काढून घेवून मग वाळवावा. लोकरीचे कपडे धूताना खालील पायच्या वापराव्यात.

- ❖ धूलाईपूर्वी लोकरीचा कपडा कागदावर सपाट पसरून त्याचा मूळ आकार काढून घ्यावा.
- ❖ सौम्य परिहारकांचा / सावण कोमट पाण्यात मिसळावा.
- ❖ हलक्या हाताने दाव देऊन कपड्यातील पाणी काढावे.
- ❖ चांगले खळवळून घ्यावे.
- ❖ धूलाईपूर्वी कागदावर काढलेल्या आकारावर कपडा पसरावा व मूळ आकाराप्रमाणे ओढून घ्यावा आणि सपाट पृष्ठभागावर पसरून सावलीत वाळवावा.
- ❖ गरज वाटल्यास वाफेच्या इस्त्रीने इस्त्री करा.
- ❖ पूर्णपणे वाळल्यावर कपाटात ठेवा त्याच्या वरोवर डांबराच्या किंवा ओडोनीलच्या गोळ्या ठेवा.

### ९.६ इस्त्री करण्यासाठी काही सोप्या सूचना

इस्त्री करण्यासाठी टेवल तयार करा. त्यावर जाड ब्लॅकेट, सतरंजी किंवा पांढरे कापड पसरून घ्या. यासाठी योग्य उंचीचे टेवल वापरावे म्हणजे इस्त्री करताना खूप वाकावे लागणार नाही. साधारणत: ८० सें.मी. उंची असलेले टेवल योग्य असते.

- ❖ थोडेसे पाणी, पाण्याचा फवारा किंवा ओला कापडाचा बोला जवळ ठेवा.
- ❖ आधी वाच्या, कॉलर, लेस इ. इस्त्री करून घ्यावी.
- ❖ लेस, वटन, एम्ब्रॉयडरी केलेला भाग इस्त्री करताना उलट बाजूने करावी त्यामुळे ती जास्त चांगली दिसते.

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## कापडाची निगा आणि संरक्षण

- ❖ इस्त्री कापडावर फिरवताना ताण्यांच्या दिशेने फिरवावी कारण तो भाग मजबूत असतो.

**महत्त्वाचे :** लेवलवर सूचनेप्रमाणे इस्त्रीचे तापमान असावे. नाहीतर खाली तापमानाचा तक्ता दिला आहे त्या प्रमाणे इस्त्री करावी.

तापमान	कापडाचा प्रकार
कोमट १५० ( सेंटी ग्रेड	लोकर, रेश्मी, पॉलिएस्टर, नायलॉन
गरम १८० ( से.	सूती आणि रेयॉन
खूप गरम २०० ( से.	सूती आणि लिनन



पाठातील प्रश्न ९.५

१. योग्य विधानावर “ ची खूण करा . अयोग्य विधान बरोबर करा .

- १) न्यूट्रल सावणाचे द्रावण रेश्मी कपडे धूण्यासाठी वापरावे. चूक / बरोबर

- २) लोकरीच्या वस्तू धूताना गार पाणी वापरावे चूक / बरोबर

- ३) लोकरीच्या वस्तू पाण्यात भिजवल्या पाहिजेत. चूक / बरोबर

- ४) लोकरीच्या वस्तू कुठल्याही डिटर्जंट नी धूतली तरी चालते. चूक / बरोबर

- ५) लोकरीच्या वस्तू धूताना घर्षण वापरू नये. चूक / बरोबर

## कापडाची निगा आणि संरक्षण

६) सिन्थेटिक कपडे पिलून वाळवतात . चूक / वरोवर

७) सिन्थेटिक कपडे गरज असल्यास कोमट इस्त्रीने इस्त्री करावी . चूक / वरोवर

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

### २ . जोड्या लावा / योग्य जोडी लावा .

अ	बा	उत्तर
१) ओले रेशीम किंवा लोकर	अ) मजबूती कमी होते	
२) ओले सूती कापडे	ब) न्यूट्रल डीटर्जंट	
३) रंगीत सूती कपडे	क) डीटर्जंट पावडर / वडी	
४) रेशमी	ड) मजबूतीवर कुठलाही परिणाम होत नाही	
५) ओले व्हीस्कोस रेयॉन	इ) मजबूती वाढते .	
६) पांढरे सूती	फ) लिक्वीड डीटर्जंट	
	ग) अल्कलाईन डीटर्जंट	

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान




टिपा

## कापडाची निगा आणि संरक्षण



तुम्ही काय शिकलात?



सहामाही सराव

१. धूलाई ह्या शब्दाचा अर्थ समजवून सांगा.
२. डाग म्हणजे काय? डागांचे वर्गीकरण तुम्ही कसे कराल?
३. सूती कापडावर खालील गोष्टींचे डाग पडले आहेत, ते काढण्यासाठीच्या पायच्यांचे वर्णन करा.  
(१) तूप, (२) नेलपॉलिश, (३) लाल शाई, (४) गवत, (५) विड्याचे पान
४. तुम्ही सूती कपड्यांची धूलाई कशी कराल? कारणे देऊन समजवून सांगा.
५. सिंथेटिक कपड्यांची धूलाई सूती कपड्यांच्या धूलाईपेक्षा कशी वेगळी आहे ते सांगा?

## कापडाची निगा आणि संरक्षण

६. शेलीने पांढरा स्वेटर आणला. घालून झाल्यावर तिने तो वॉशिंगमशीन मध्ये इतर कपड्यांवरोवर धूतला. असे करण्यामुळे तिच्या स्वेटरवर कोणता परिणाम झाला असेल? त्याची कारणे द्या.
७. रेहमानला त्याचा चमकणारा प्रिन्टेड स्कार्फ / रुमाल घरी धूवायचा आहे. त्याला धुण्यासाठी योग्य मागदर्शन करा.



### पाठतील प्रश्नांची उत्तरे

१.१

- १) घरी धूवा ' सूती शर्ट, सूती पायजमा ड्रायक्लीन ' रेश्मी ब्लाऊज, जरीची साडी, लोकरीची शाल (निर्जल धूलाई)
- २) पाठात बघा.

१.२

१. अ) वरोवर, खराब झालेले कपडे जंतू किंवा बूरशीचे माध्यम असते.
- ब) चूक, लॉट्रीग मध्ये कपडे धूणे किंवा ड्रायक्लीन करणे, परिसज्जा करणे आणि साठवण करणे.
- क) वरोवर, एअरिंग मुळे कपडे कोरडे होतात व /घाण वास जाण्यास मदत होते.
- ड) वरोवर, सावणातील किंवा डिटर्जंटमध्ये वापरलेल्या रसायनामुळे डाग पक्के होऊ शकतात.

१.३

१. १) ड २) अ ३) क ४) व ५) ड

१.४

- १) २) चमकणारे ३) आतले कपडे ४) सावलीत ५) कमजोर  
६) गरम पाणी ७) ८) पिवळा ९) दुरुस्त करणे १०) रंगीत

१.५

१. १) वरोवर  
२) चूक ' लोकरीचे कपडे धूताना कोमट पाणी वापरले पाहिजेत  
३) वरोवर  
४) चूक ' लोकरीच्या वस्तू सौम्य डिटर्जंट द्रावणाने धूवावे.  
५) वरोवर  
६) चूक ' सिन्थेटिक कपडे न पिळता फक्त हँगरवर टांगले पाहिजेत.  
७) वरोवर

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

१०

## तंत्रपासून कापड

तुम्हाला माहीत आहे की तंत्र पासून कापड / वस्त्र तयार केले जाते . तुम्ही अंगात घातलेल्या कपड्याकडे बघा, कसले कापड आहे ते . छोट्या तंत्र पासून बनवलेल्या धाग्यांनी ते तयार केले आहे . तुम्हाला माहिती आहे का की, आपल्याकडे अशा वन्याच प्रकारचे धागे असतात ज्यापासून आपण तरतऱ्येचे वस्त्र तयार करू शकतो . त्यामुळेच आपण कापड खरेदी करायला दुकानात जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे दुकानातील कप्यांमध्ये दिसतात .

ह्या धड्यामध्ये तुम्हाला वस्त्रासंबंधीचे ज्ञान आणि गुणधर्मानुसार कापड ओळकण्याचे कौशल्य आणि त्याच बरोवर त्या कापडाचा कशाप्रकारे उपयोग करता येतो ते शिकणार आहात . तुम्हाला वस्त्र रोजच्या जीवनात कुठे कुठे उपयोगी पडते हे माहीत आहे . ह्याचा अभ्यास केल्यावर वाजारात उपलब्ध असलेल्या इतर कापडाचे गुणधर्म व उपयोग आपण शिकणार आहोत .



उद्दिष्टे :

ह्या धड्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकता .

- ❖ कापडाची कार्ये आणि इतर घरगुती उपयोग यावर चर्चा करू शकतो . कापडाचे मूळ गुणधर्म आणि उत्पत्ती ची विविध ठिकाणे सांगता येतील . प्रत्येक कापडाचे वैशिष्ट्य सांगता येईल .
- ❖ तंत्र व कापड नुसते (साध्या डोळ्यांनी) बघून ओळखता येईल .
- ❖ तंत्रपासून कापड तयार होईपर्यंतची प्रक्रिया समजवून सांगता येईल .
- ❖ वेगवेगळ्या धाग्यांपासून तयार झालेली कपडे आणि त्याचे उपयोग आणि फरक लक्षात येईल .
- ❖ वैयक्तिक व घरच्या वापरासाठी कापडाची निवड करता येईल .

### १०.१ पेहरावाची कार्य आणि गृहोपयोगी वस्त्रांचा उपयोग

आपण अंगात कपडे का घालतो? आपले कपडे हे आपले दुसरे कातडे म्हणून ओळखले जाते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, समारंभात पेहरावाच्या वस्त्रांना महत्त्व आहे. ह्याचे प्रमुख कार्य शरीर संरक्षण हा असतो, ऊन, वारा, पाऊस व थंडीपासून संरक्षण होते. कपडे आपले व्यक्तीमत्त्व खुलवते. कपडे निरनिराळ्या कापडांपासून तयार केले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे / फॅशनचे कपडे आपल्याला तयार करता येतात. प्रत्येक व्यक्तीने आपले व्यक्तीमत्त्व खुलविणाऱ्या कपड्यांची निवड केली तर व्यक्तीमत्त्व अधिक उठावदार व आकर्षक दिसते, प्रसंगानुसार कपडे घालते तरीही त्यावरून माणसाच्या सवयी, चव, आवड, सामाजिक स्थान, वर्तणूक अशा अनेक गोष्टी समजतात स्त्रिया, पुरुष, लहानमुले वेगवेगळ्या पद्धतीने पेहेराव करतात व प्रत्येकाकडे विविध प्रकारचो कपडे असतात, वेगवेगळ्या रंगांचे, प्रसंगानुरूप कपडे असतात. उदाहरणार्थ फॉर्मल कपडे, नेहमी वापरण्याचे, क्रीडापोषाख, रात्री झोपण्यासाठी, सणांसाठी वैगेरे. आपल्या देशात कपडे पेहेरावाचा रंग ऋतुमानानुसार, हवामान, वयानुसार, प्रसंगानुरूप, वैवाहिक स्थितीप्रमाणे, लिंगाप्रमाणे, समुहाप्रमाणे, आनंद आणि दुःख व्यक्त करताना वेगवेगळे असतात. पेहरावावरून माणसाची जात व धंदा लक्षित येतो. सगळ्यात महत्त्वाचे पेहरावावरून आपल्याला त्या व्यक्तीच्या सवयी आणि स्वच्छतेचा दृष्टीकोन मुळ्डा कळतो. कपडे जर खराब, मळलेले, चुरगळलेले असतील तर ती व्यक्ती आलशी, अव्यवस्थित, गरीब असे आपल्याला वाटते. पण कडक इत्री केलेले, स्वच्छ कपडे घालते तर ती व्यक्ती लगेच जबाबदार, व्यवस्थित आणि नीटनेटकी वाटते.

आत्ताच तुम्ही पेहरावाची कार्य बघितली खाली दोन उदाहरणे दिली आहेत. तुम्ही अजून तीन ची यादी करा.

१	व्यक्तीमत्त्व खुलते
२	व्यक्तीमधील वेगळेपणा जाणवतो.
३	
४	
५	

### कपड्यांचे इतर उपयोग

विचार करून तुम्ही घरातील इतर कोणत्या गोष्टींसाठी कापड वापरता ते लिहा. पेहरावा व्यतिरिक्त गृहोपयोगी व गृहसजावटीसाठी वस्त्र वापरतो. उदा. पडदे, ड्रेपरी, गालिचे, बेडशीट, अभ्रे, चादरी इ. स्वयंपाकघरात, डस्टर, पुसणी, कवहर (फ्रीज, मिक्सर), फरशी पुसण्यासाठी लागणारे सर्व साहित्य कापडाचे / धाग्यांनी तयार केले असते. शक्यतो ह्या सर्वांसाठी सूती कापड वापरले जाते. एकदाका तुम्ही प्रत्येक कापडाची गुणवैशिष्ट्ये शिकलात की तुमच्या लक्षात येईल की सूती कापडाचा जास्त वापर का केला जातो.



## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## तंतूपासून कापड

### १०.२ तंतू आणि त्याची उत्पत्ती / उगम :

आताच आपण कापडाच्या मूळ कार्याबद्दल वोललो. तुम्हाला माहीत आहे का तंतू कसा दिसतो? हे समजण्यासाठी कापसाचा एक चोटा भाग ओढून वघा आणि त्याचा अभ्यास करा त्यामध्ये लांब आणि आग्वळ धागे (पांढऱ्या केसासारखे) तुम्हाला दिसतील. त्यांनाच तंतू असे म्हणतात. सूती कापडाचा एक धागा ओळखायला अवघड जाते परंतु गट्यांमध्ये सहज ओळखता येतो.

आता आपण लोकर वघू या. तुम्हाला माहीत आहे. प्राण्यांच्या शरीरावरचे केस जसे मेंढी, शेळी, ससा, उंट इ. आपण स्वेटर, मोजे, हात मोजे, शाल, कोट इ. कपडे ह्या पासून तयार केलेले असतात. तुम्ही हा एखादा स्वेटरचा उसवलेला धागा ओढून वघू शकता. का दिसते तुम्हाला?

त्याचप्रमाणे अजून निरनिराळे तंतू उपलब्ध असतात. ज्यापासून आपण कापड तयार करू शकतो. ते आपण पूढच्या धड्यात शिकणार आहोत. तंतू हा एक केसासारखा दिसणारा धागा असतो ज्यापासून कापड तयार केले जाते.



### कृती १०.१ :

तुमच्याकडे असलेल्या कपड्यांच्या आतल्या वाजूने एक, एक धागा काढता येतो का वघा, ते धागे काढून त्यामधील साम्य व वेगळेपणा काय आढळतो, लांबीप्रमाणे, स्पर्शप्रमाणे वघा.

तंतूची मूळ लांबी साध्या डोळ्यांनी दिसणे अवघड असते. ते मायक्रोस्कोप (सूक्ष्मदर्शक) मधून वघावे लागते. खाली सूक्ष्म निरीक्षण (मायक्रोस्कोप) केल्यावर आढळलेले तंतू दाखवले आहेत. १०.१ च्या आकृतीमध्ये दाखवले आहे.



आकृती १०.१ : सूक्ष्मदर्शकीय रचना



### १०.२.१ तंतूची उत्पत्ती (प्राप्तीस्थाने) आणि वर्गीकरण :

तंतू खूप वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. म्हणून आपण त्याचे वर्गीकरण करू शकतो.

१. **नैसर्गिक तंतू :** जे तंतू निसर्गात तंतूच्या स्वरूपात उपलब्ध असतात त्या तंतूना नैसर्गिक तंतू असे म्हणतात. उदा. (वनस्पती) झाडे किंवा प्राणी. उदा. सूती, लोकर, लीनन, रेशमी काही वनस्पती पासून उपलब्ध जसे सूती आणि लीनन (झाडाच्या खोडात साली खाली) ह्यांना सेल्यूलोश तंतू म्हणतात. प्राण्यापासून उपलब्ध झालेल्या प्रोटीन तंतू म्हणतात उदा. लोकर व रेशम. खाली चित्रात दागववलेले आहे. १०.२



कापसाचे बांड



मेंढी



रेशमी कीडा

२. **मानव निर्मित तंतू :** हे तंतू निसर्गात तंतूच्या स्वरूपात उपलब्ध नसतात हे तंतू प्रक्रियेपासून उत्पादित केले जातात. त्याचे दोन प्रकार आहेत.

अ) **रीजनरेटेड तंतू :** या तंतूच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा नैसर्गिक पदार्थावर रासायनिक प्रक्रिया करून उपलब्ध होतो जसे की सूती धागे, लाकडाचा पल्प, दुधातील प्रोटीन त्याची उदाहरणे रेयॉन (व्हिस्कोस / अंसीटेट / ट्राय अंसीटेट चे प्रकार / दुधातील केसीन आणि सोयावीन तंतू.

ब) **सिंथेटिक तंतू :** नायलॉन, पॉलिस्टर, ऑकलिक' त्यासाठी लागणारा कच्चा माल हा पूर्ण पणे रासायनिक स्वरूपाचा असतो.

नेहमी शक्यतो नैसर्गिक तंतू पासून तयार केलेले कपडे वापरावे कारण ते इकोफ्रेन्डली असतात. सिंथेटिक तंतू मुळे कधी कधी अँलर्जी होते. आपल्या शरीरावर घर्षण होऊन सामान्यतः वापरात येणारे नैसर्गिक आणि मानव निर्मित तंतू चा तक्का दिला आहे. १०.१

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## तंतूपासून कापड

तंतूचा प्रकार	नाव	प्राप्तीस्थान
<b>नैसर्गिक तंतू</b>		
वनस्पती (सेल्यूलोस)	सूती	कापसाचे बॉड
	लीनन	झाडाच्या खोडाच्याखाली (प्लॉक्स)
प्राणी (प्रोटीन)	लोकर	मेंढी, शेळी, समा, केस
	रेशीम	सिल्क वर्म (रेशीमी कीडा)
<b>मानवनिर्मित / उत्पादित</b>		
रीजनरेटेड तंतू	रेयॉन (व्हीस्कोस)	सूती धागे, लाकडाचा लगदा + रसायने
	ॲंसीटेट	
	नायलॉन	रसायने
	पॉलिस्टर	रसायने
	ॲक्रलिक	रसायने

### १०.२.२ तंतूचे लांबीनुसार वर्गीकरण :

वर दिलेले तंतू लांब किंवा आग्वूड आहेत. आग्वूड लांबी असलेल्या तंतूना स्टेपल तंतू असे म्हणतात. ते इंच व सेंटीमीटरमध्ये मोजले जातात. उदा. सूती, लोकर, लीनन, लांब तंतूना फिलामेंट असे म्हणतात व ते यार्ड, मीटर ह्यात मोजले जाते. उदा. रेशीम व सर्व मानव निर्मित तंतू

तंतूची लांबी	तंतूची लांबी	वर्ग	कसा दिसतो	मोजण्याचे यूनीट
लांब	लांब	फिलामेंट तंतू		यार्ड / मीटर
	आग्वूड	स्टेपल तंतू		इंच / सेंटीमीटर

### १०.३ वेगवेगळ्या तंतूंची वैशिष्ट्ये :

१. **सूती** : हा सर्वात छोटा तंतू आहे. त्याचा रंग पांढरा, क्रीम व फीका चॉकलेटी असा असतो, ग्वूप मऊ आणि मजबूत असतो. हा तंतू शोषक, हवेशीर आर्द्रता आणि उण्णावाहक असल्यामुळे जास्त सुखकारक वाटते. विशेषत: (उन्हाळ्यात) जास्त वापरतात. त्याची मजबूती चांगली असते, धूवायला सोये असते. टीकाऊ असते परंतु त्याची चुणीविरोधकता कमी असल्यामुळे कपडे लवकर चुरगळतात. ह्यापासून टॉवेल, चादरी, आप्ने तयार केले जातात जे नेहमी धूता येतात.

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

२. **फ्लॅक्स :** फ्लॅक्स तंतूपासून पीळ देऊन तयार होतो. त्याला लीनन असे म्हणतात. तो स्टेपन तंतू आहे. (२०३० इंच) जरी इतर स्टेपल तंतू पेक्षा लांबी जास्त आहे. लीनन कापडाला चमकदार, मऊ, टीकाऊ व धूण्यासाठी सोपे असते. सूती प्रमाणेच ते लगेच चूरगळते, थंड असते, शोषक असते म्हणून उन्हाळ्यात वापरले जाते.
३. **ज्यूट :** फ्लॅक्स प्रमाणेच ज्यूट हे पण वॉस्ट तंतू आहे. (ग्रोडातील तंतू) भारतामध्ये त्याची जास्तीत जास्त निर्मिती होते हे तंतू आग्वाड आणि चमकदार असतात. पण फ्लॅक्सपेक्षा त्याची मजबूती कमी असते. हे धागे केसाळ व खरखरीत असतात. ह्यापासून गनी वँगज आणि दोर बनवतात.
४. **लोकर / उनी :** काही पाळीव प्राण्यांपासून मिळते जसे की मेंढी, बकरी, सर्से इ. त्याचा रंग ऑफ व्हाईट पासून क्रीम कलर असात असतो. ह्यापासून बनवलेले कापड मऊ, गुळगुळीत, शोषक आणि न चुरगळणारे नसतात. शरीरातील तापमान लवकर वाहेर जाऊ देत नसल्यामुळे उबदार वाटते. म्हणून आपण थंडीत त्याचा जास्त वापर करतो. हे मजबूत नसल्यामुळे (विशेषत: ओले झाल्यावर) सावण, डीटर्जंट, किंवा घर्षण वापरले तर चालत नाही.
५. **रेशीम :** हा नैसर्जिक प्रथिनजन्य तंतू आहे. विशिष्ट अलीने स्वरवलेल्या प्रथिनयुक्त लाळेपासून हा तयार होतो. हा तलम, लांब, चमकदार, उबदार आणि लोकरीपेक्षा मजबूत असतो. त्याला सगळ्या तंतूची राणी असे संबोधले जाते. खास समारंभासाठी ह्याचा वापर जास्त होतो.
६. **रेयॉन :** हा मानवनिर्मित तंतू आहे जो चमकदार, मऊ, थंडावा देणारा आणि शोषक, पण मजबूती कमी आहे. लगेच चूरगळतो. त्याचे दृश्य स्वरूप थोडे रेशमासारग्ये दिसते म्हणून त्याला नकली रेशीम / आर्टिफिशियल सिल्क / आर्टिसिल्क असे म्हणतात. उण्णतेने तंतू लवकर पेट घेतो. पण त्याची उण्णवाहकता चांगली असल्यामुळे उन्हाळ्यात वापरतात.
७. **सिन्थेटिक तंतू :** हे पेट्रोलीयम उत्पदार्यांपासून तयार होतात. उदा. नायलॉन, पॉलिस्टर, अँकलिक इ. रेयॉनप्रमाणेच ह्याची उण्णतावाहकता चांगली असते. गरम विस्तवाजवळ लगेच पेट घेऊन अंगाला चिकटते म्हणून स्वयंपाक करताना असे कपडे घालू नये ते चूरगळत नाही आणि त्याची चमक कमी किंवा जास्त वाढवता येते. मजबूत असतात, धूवायला सोपे आणि लवकर वाळत असल्यामुळे चांगली काळजी घेता येते.



पाठातील प्रश्न १०.१

अ आणि ब यांची जोडी लावून रिकाम्या जागेत भरा.

अ	बा	उत्तर
१) ज्यूट	अ) वनस्पती तंतू	_____
२) सूती	ब) मानव निर्मित तंतू	_____

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## तंत्रपासून कापड

३) लोकर / उनी	क) बास्ट तंतू	_____
४) रेयॉन	ड) रीजनरेटेड तंतू	_____
५) रेशमी	इ) नैसर्गिक तंतू	_____
६) नायलॉन	फ) प्राणिजन्य तंतू	_____
७) सेल्यूओसिक तंतू	ग) सिल्कवर्म / रेशमी किंडा फ्लॉक्स	_____

### १०.४ तंतूची अपरिभाषिक पारख करणे :

#### १०.४.१ बघून आणि स्पर्श करून तंतू ओळखणे :

आतापर्यंत तुम्हाला तंतूची नावे, गुणधर्म, कुटून येते हे समजले आहे. आता आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा / माहितीचा उपयोग करून तुम्ही वाजारात जाऊन कापडाची खरेदी करू शकता का? हो थोड्या प्रमाणात जर तुम्ही प्रत्येक तंतूचे वैशिष्ट्य लक्षात ठेवले, त्याचा रंग, स्पर्श ह्याचे नीट निरीक्षण करून तुम्ही कापड ओळगूळू शकाल व त्याचे नावही सांगू शकाल.

खाली तक्ता दिला आहे, त्यात साधारणपणे कापड कसे ओळखायचे ते दिलेले आहे. ह्याचा उपयोग कापड विकत घेताना तुम्हाला नक्कीच होईल.

तंतू	दृष्यस्वरूप	स्पर्श	पोत	कोणती काळजी घ्याल
सूती	फिके दिसते पण स्टार्च केल्यावर चमकते .	तलम आणि मऊ लागते .	घातल्यावर थंड वाटते .	लगेच चूरगळते स्टार्च केले असले तरीही लगेच चूरगळते
लिनन	कमी चमक	तलम आणि मऊ	थोडे थंड / ऊब देते .	
ज्यूट	फिके दिसते .	ग्वरग्वरीत आणि केसाळ असते .	उब देते आणि टोचते .	लवकर चूरगळत नाही .
लोकर	मध्य ते कमी चमक हलक्या प्रतीच्या लोकरीला अजिवात चमक नसते .	मऊ, नरम, शोषकता	उत्तम, दिसायला अवजड दिसते . उबदार लागते .	लवकर चूरगळत नाही .
रेशमी	नाजूक आणि चमक	नरम, गुळगुळीत आणि वजनाला हलके .	उबदार लागते .	लगेच चूरगळत नाही .

## तंतूपासून कापड

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा


रेयॉन	चमक असते किंवा कमी असते.	मऊ, चमकीले पण रेशमी पेक्षा जड	थोडे गार वाटते.	लगेच चूरगळते.
सिन्थेटिक	फिके, थोडे फिके किंवा ॲक्रलिक तंतू लोकरी	उष्णता संवेदनशील उष्णतेने नरम / सारखा दिसतो.	तंतू चमकदार थोडे उबदार वाटते. (विरघळतात)	घर्षण चालते, चुरगळत नाही. त्यामुळे फार काळजी घ्यावी लागत नाही.

वरील १०.२ मधील तक्त्याप्रमाणे तुम्ही घातलेल्या कपड्यांचे व्यून आणि स्पर्श करून पारख करा.

### १०.४.२ ज्वलन परीक्षेवरून तंतूची ओळख :

ज्वलन परीक्षेवरून ही तंतू ओळखता येतात. म्हणजे ते वनस्पतीजन्य, प्राणिजन्य, नैसर्गिक किंवा मानव निमित आहेत. ज्वलन परीक्षा घेण्यासाठी खालील पायच्याप्रमाणे करा.

कापडातील थोडे धागे वाहेर ओढून काढा आणि मेणवती किंवा काडियापेटीने ते जाळा. ते करताना निरीक्षण करा. आगी जवळ गेल्यावर धागा कसा दिसतो, आत धरल्यावर, जळत असताना आणि पूर्ण जळल्यावर कोणत्या प्रकारची राख तयार होते. प्रत्येक तंतूची वैशिष्ट्ये वेगवेगळी असल्यामुळे लगेच ओळखता येते.



आकृती १०.३

### तक्ता १०.३ ज्वलन परीक्षेवरून तंतूची ओळख .

तंतू	ज्वलन	ज्वालेचा प्रकार	वास	राख
सेल्यूलोसिक ज्यूट, रेयॉन इ.	लवकर आग पकडते.	पिवळ्या रंगाच्या ज्योती ते जळत राहते.	जळालेल्या कागदा सारखा वास	मूती, लिनन, पिसा सारखी हलकी, मऊ, काळी राख
प्रथिनेजन्य तंतू लोकर, रेशीम	लवकर आग पकडत नाही.	सावकाश जळतो कुरळा होतो.	जळक्या केसाप्रमाणे	रेशमीकुरकुरीत गडद रंग लोकर चुरगळता येणारी लहान गोळी तयार होते.
सिनथेटिक नायलॉन, पॉलिस्टर, ॲक्रलिक	लवकर आग पकडत नाही. वितळते.	मऊ, वितळून जळते.	मिश्र रसायनांचा वास	कड, काळी गाठ न मोडणारी (मणी)



ज्वलन परीक्षेच्या मर्यादा ज्वलन परीक्षाचा निकाल वच्याचदा फसवा असू शकतो. एक दोन तंतू मिश्र केले असतील तर नीट ओळखता येत नाही.



### कृती १०.२ :

#### तंतू हातानी तोडून ओळखणे :

वेगवेगळ्या कापडाचे धागे गोळा करा. प्रत्येकाचा एक तंतू / धागा बाहेर काढून वेगळा करा. दोन्ही हातांनी एक एक धागा घेऊन तोडून बघा. तुम्हाला हे दिसेल.

१. **सूती** : लगेच तूटतो, टोकाला बश प्रमाणे थोडे कुरळे टोक दिसते.
२. **फ्लॉक्स** : सूती पेक्षा मजबूत, थोडी जास्त ताकद लागते.
३. **ज्यूट** : लगेचच तूटतो.
४. **लोकर** : धागा ताणला जातो आणि ब्रशच्या टोकाप्रमाणे तुटल्यावर दिसतो.
५. **रेश्मी** : ओढून ताणून तुटतो.
६. **रेयॉन** : लगेच तुटतो, फ्लेन दिसते (टोकाची वाजू)
७. **सिन्थेटिक** : धागा ताणला जातो, लवकर तूटत नाही.



### पाठातील प्रश्न १०.२

१. एका संध्याकाळी गीता रात्रीचा स्वयंपाक करण्यात मग्न झाली होती. तिचे वडील वागेत होते. तितक्यात, तिचे लक्ष गेले तर तिचा दुपट्टा / ओढणी पेटली. ती जोरजोरात ओरडत स्वयंपाक घरातून पळत बाहेर आली. तिच्या वडिलांनी बघितले आणि एक सूती कापड घेऊन ते तिच्याकडे पळत गेले. तिला त्यांनी त्या सूती कापडात पटकन गुंडाळले आणि आग विझवली. लगेच त्यांनी तिला दवाखान्यात नेले. डॉक्टर म्हणाले की गीताला पॉलिस्टरची ओढणी असल्यामुळे ग्वूप भाजले कारण आगीजवळ आल्यावर पेट घेवून तिच्या अंगाला ते चिकटले. परंतु तिच्या बावांना थोडेसेच भाजले कारण त्यांच्या हातात सूती कापड होतो आणि त्यांनी अंगात सूती पायजमा आणि कूर्ता घातल्यामुळे ते वाचले.

डॉक्टरांनी गीतच्या वडिलांचे ऐत्यावेळी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. कारण त्यांनी घावरून न जाता पटकन तिला सूती कापडात गुंडाळल्यामुळे ती वाचू शकली आणि लवकर वरी झाली.

#### १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१. ओढणी का पेटली?
२. ओढणी पेटल्यावर गीताच्या अंगाला का चिकटली?
३. गीताच्या वडिलांना जास्त का भाजले नाही?
४. स्वयंपाक घरात काम करताना कोणत्या प्रकारचे कपडे घातले पाहिजेत?

## तंतूपासून कापड

५. अजून तीन कापडांची नावे लिहा . जी आगीजवळ काम करताना वापरता येतील ?  
६. सिन्थेटिक कपडे लवकर पेटतात हे माहीत असूनही खूप लोक स्वयंपाक करताना काळजी घेत नाहीत . तुम्ही त्यांना कमीत कमी ३० शब्द वापरून सूती कपडे घालण्याचे फायदे पटवून द्या .

### २. गाळलेल्या जागा भरा .

१. थंडीत लोकर तर उन्हाळयात .....  
२. जर झाडाचे खोड फ्लॅक्स तर लोकर .....  
३. सूती जर तंतूंचा राजा आहे तर रेशमी हे .....  
४. रीजनरेटेड तंतू म्हणजे लाकडाचा लगदा, तर सिन्थेटिक तंतू म्हणजे .....
५. जर लिनन : सूती तर अँकलिक : .....

### ३. योग्य पर्यायवर बरोबरची खूण करा आणि समर्थन करा .

योग्य / अयोग्य अ) सूती हा फिलार्मेंट तंतू आहे .

योग्य / अयोग्य ब) स्टेपल तंतूची लांबी इंचात मोजतात .

योग्य / अयोग्य क) अॅसिटेट हा मानवनिर्मित तंतू आहे .

योग्य / अयोग्य ड) नैसर्गिक तंतू रसायने वापरून तयार करतात .

योग्य / अयोग्य इ) लोकर हे वनस्पती तंतू आहे .

### ४. वंडर बॉक्स मध्ये काही नावे दिली आहेत ती शोधून काढा .

- अ) मी मऊ आहे आणि रेशमासारखा दिसतो .  
ब) मी स्टार्च केल्यावर चमकतो .  
क) मला लोकर आवडते .  
ड) मला गुळगुळीत आणि चमकदार आहे .  
इ) माझा स्पर्श खरखरीत आहे .  
फ) मी थंडीत उन देतो .  
ग) मला सहज धूता येते .  
ह) मी लगेचच चूरगळतो .

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा



### वंडर बॉक्स

रे	यॉ	न	फ	सि	ड
म	ग	र	स	ल्क	क
अॅ	क्र	लि	क	ब	ना
सू	य	रे	ब	न	य
ती	क	श	प	त	लॉ
लो	क	मी	व	म	न
स	ब	न	व	ज्यू	ट
लि	न	न	ड	घ	न

### १०.५ धागे, धागे तयार करणे आणि कापड विणणे


धागा हा अग्वंड दोरा असून तो अनेक तंतुंना एकत्रितपणे पीळ देऊन तयार करतात. पीळ देऊन तयार करतात. पीळामुळे धाग्याचा स्पर्श वेगवेगळा असतो. वेगवेगळी वस्त्रे तयार करण्यासाठी धागे तयार केले जातात. शिवणासाठी, क्रोशाचे काम करण्यासाठी, विणण्यासाठी भरतकामासाठी आणि रोप (सूतळी / नाडी) अशा अनेक गोष्टीसाठी धागे तयार केले जातात.



#### १०.५.१ धागा तयार करण्यासाठी प्रक्रिया

##### अ) सूतकताई :

तुम्हाला माहीत आहे का धागा कसा तयार करतात? हो अगदी वरोवर धागा विणतात. या क्रियेत तंतुंन नुस्ताच पीळ देत नाहीत. तर पीळ देता देता ते लांब ओढतात. त्याला कताई असे म्हणतात. तुम्हाला आपले महात्मा गांधी आणि ते चरख्यावर सूत कताईला वसलेले चित्र आठवत असेल किंवा ऐकले असेल. महात्मागांधी रोज हातभर कापूस घेऊन चरख्यावर वसून सूत तयार करत असत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वावलंबनासाठी व उत्पन्नाच्या साधनांसाठी चरख्याचा वापर प्रतिक म्हणून केला. चरखा हा हातानी कापड विणण्याचे यंत्र आहे त्याला हातमाग असे म्हणतात. चरख्यावर विणलेल्या कापडाची जाडी वेगवेगळी असू शकते. जाडे धागे विणलेल्यापासून सतरंजी, बस्कर, मध्यम जाडीचे धागे पडदे, चादरीसाठी आणि पातळ तलम धागे, कापड तयार करण्यासाठी वापरले



जाते. चरख्यावर सूती, लोकरीचे, हेम्प आणि रेशमी कापड विणता येते. भारतात अजूनही खूप खेड्यांमध्ये चरख्यावर कापड विणले जाते.

धाग्याला दोन दिशांनी पीळ देता येतो. ‘S’ पीळ (घड्यालाच्या काटयाप्रमाणे किंवा ‘Z’ पीळ (उलट्या घड्यालाच्या काटाप्रमाणे) धाग्याची क्वालीटी आणि मजबूती त्याच्या पीळावर अवलंबून असते. ते प्रत्येक इंचात मोजले जाते. जेवढा कमी पीळ तेवढे मोठे धागे आणि मजबूती कमी. जेवढे पीळ जास्त तेवढे कापड मऊ आणि मजबूत. खाली चित्रात १०.५ मध्ये ‘S’ पीळ आणि ‘Z’ पीळ दाग्ववले आहे आणि १०.६ मध्ये किती वेळा पीळ दिला हे दाग्ववले आहे.



**आकृती १०.५ ‘S’ पीळ आणि ‘Z’ पीळ      आकृती १०.६ :** किती वेळा पीळ दिला व) यंत्राच्या सहाय्याने विणणे : दोन्ही तंतू आणि फिलामेंट धाग्यांमध्ये विणले जातात आणि मग वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरले जातात. तंतू आधी छोट्या तूकऱ्यामध्ये कापले जातात व मग पीळ देऊन त्याचे धागे बनवले जातात. त्याला स्पन धागा असे म्हणतात. त्या करीता विविध पायच्या समजून घ्यायला हव्या.

- १) **स्वच्छ करणे :** सूती तंतूच्या गाठी गिरण्यामध्ये आणल्यानंतर यांत्रिक पद्धतीने गाठीतील तंतू मोकळे करून त्यात अडकलेल्या काढ्या, पाने इतर घाण काढून तंतू स्वच्छ करतात. नको असलेल्या गोष्टी बाजूला केल्या जातात.
- २) **पिंजणे :** तंतू एकमेकांत गुंतलेले असतात. अशुद्ध घटक काढून तंतू सरळ करण्याच्या क्रियेला पिंजणे असे म्हणतात. पिंजलेला तंतूचा यंत्रातून बाहेर पडताना अत्यंत तलम थर तयार होतो. ह्याचा दोरीप्रमाणे पेळू बनविला जातो त्याला सिल्वर म्हणतात.
- ३) **विंचरणे :** एकसारख्या जाडीचे, तलम मऊ व मजबूत धागे बनवायचे असतात. तेहाच ही प्रक्रिया केली जाते. पेळूतील तंतूची एकमेकांशी समांतर मांडणी करून काही कमी लांबीचे तंतू लांब तंतूपासून वेगळे केले जातात.

सिन्थेटिक तंतू करताना स्वच्छ करणे, पिंजणे आणि विंचरणे ह्या पायच्या गाळल्या जातात जेव्हा स्पन धाग्यापासून कट फिलामेंट तयार होते. ह्यासाठी फक्त कताई आणि वाइडिंग केले जाते.



## विभाग ४

दैनंदिन जीवनातील


गृहविज्ञान



टिपा

## तंतूपासून कापड

- ४) **कताई** : यात पिंजलेले आणि विंचरलेले पेळू ओढून वारीक केले जातात . त्याला योग्य प्रमाणात पीळ दिला जातो.
- ५) **वाइडिंग / गुंडाळणे** : वजनाप्रमाणे आणि लांबीप्रमाणे तयार झालेले धागे बॉविनवर गुंडाळले जातात, रीलावर, भरतकामासाठी, कोनच्या आकारात तयार होतात . आकृती क्रम . १०.४ मध्ये दाखवल्या प्रमाणे .




बॉल / गुंडा शिवणाचा दोरा भरतकामाचा दोरा धाग्याच्या लडी कोन  
आकृती १०.५



कृती १०.३ :

शिवणाच्या दोस्याची रील आणि विणायचा गुंडा घरी असेल तर गोळा करा . त्याच्यावर किती लांबी आहे ते छापलेले असते ते बघा . वेगवेगळ्या दोस्याचे बॉल गोळा करा ज्याची लांबी आणि वजन पहा . काही दोरे ५०, १०० आणि २०० मीटर लांबीचे आहेत का? आणि विणायचे गुंडे २५ ग्रॅम वजनाचे आहेत का ते बघा .

### १०.५.२ धाग्यांचे वर्गीकरण



धाग्याचे दोन गटात वर्गीकरण केले जाते . (१) साधे धागे (२) नाविन्यपूर्ण धागे

१. **साधे धागे** : ज्या धाग्यांना पूर्ण लांबीत सारखा पीळ असतो व जे आकाराला एकसारखे व नियमित असतात . (लांबीच्या प्रत्येक इंचात) घरगुती वापरासाठी लागणारी सर्व कापडे ह्या पासून तयार होतात .

## तंतूपासून कापड

साधा एकेरी धागा : चांगल्या प्रतिचे कापड बनविण्यासाठी वापरतात . जाड आणि खरखरीत धागे जाड कापड तयार करण्यासाठी वापरतात .



आकृती क्र. १०.८ साध धाग

२. लाय धागा : दोन किंवा जास्त धाग्या एकेरी धाग्यांना पीळ दिला की प्लाय धागा तयार होतो त्याला मल्टीपल स्वाड असे ही म्हणतात . जेव्हा दोन साध्या एकेरी धाग्यांपासून प्लाय बनतो तेव्हा त्याला २ प्लाय असे म्हणतात . त्याचप्रमाणे ३ प्लाय, ५ प्लाय, जेवढ्या धाग्यांपासून बनते तेवढा प्लाय धागा होतो . ह्या धाग्यापासून सूटिंगचे कापड, विणलेले कापड, गालिचे इ . तयार करतात .



कृती १०.४:

चला आपण प्लाय धागे तयार करू .

ग्वाली दिलेल्या पायच्यांप्रमाणे करा . मोकळ्या जागे मध्ये तयार झालेला नमुना चिकटवा .

प्लाय धाग्याचे चित्र	कृती	तयार झालेला नमुना
	दोन एकेरी धागे दोन्ही टोकाला धरून एकमेकांत पीळ देऊन तयार होतो .	
	लांब एकेरी धागा ताणून तयार होतो . मध्ये दुमडले असता ३ समांतर रेषा तयार होतात . त्याला पीळ देऊन गाठी मारल्यावर तयार होतो .	
	ह्याला केवल धागा पण म्हणतात . ह्यामध्ये दोन प्लाय चे दोन पीळ घेऊन तयार होतो .	
	कॉर्ड धागा दोन किंवा जास्त प्लाय धाग्यांना पीळ देणे ३/४/५ प्लाय धागे पीळ देऊन दोन्ही टोकाला गाठ मारा . ह्यापासून दोर तयार होतो .	

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा


## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## तंतूपासून कापड



### आकृती १०.१३ : धाग्यांचे प्रकार

२. नाविन्यपूर्ण धागे : वारकाइने घरातील ड्रेस, पडदे, सोफ्याचे कापड किंवा एखादा स्वेटर यांचे निरीक्षण करा. त्यातील एखादा धागा बाहेर ओढा आणि प्रत्येक धाग्याचा अभ्यास करा. तुमच्या लक्षात येईल की त्यात खूप गुंतागुंत आहे आणि वेगळे पण आहेत. ह्या धाग्यांच्या वापराने कापडात विविधता येते व कापड आर्कषक दिसते.

दृश्य स्वरूपाप्रमाणे त्यांना काही नावे दिली आहेत जसे लूप धागा, नॉट धागा, स्लब धागा, फेदर धागा इ. आकृती क्र. १०.४ १०.७ मध्ये दाखले आहेत.

### नाविन्यपूर्ण धाग्यांचे प्रकार :

धागा	आकृती
लूप धाग्याला / कुरळा धागा ' ह्याचा आधार धागा जाड असतो त्याचे फासे तयार केले जातात आणि वंधक धाग्यांनी ते आधार धाग्याला वांधले जातात. उदा. हे धागे विणलेल्या व निटेड कापडात वापरतात .	आकृती १०.१४ 
नॉट/नॉप धागे ' ह्यात आधार धाग्याभोवती अनेकवेळा परिणामकारक धागा गुंडाळून फूर्गीर धागा तयार होतो. उदा. स्वेटर स्कार्फ	आकृती १०.१५ 
स्लब धागा ' ह्याला ठगाविक अंतरावर कमी जास्त पीळ देऊन दागिन्यांसारखा परिणाम दिसतो. ज्या ठिकाणी धाग्याला जास्त पीळ असतो त्या ठिकाणी धागा वारीक व घडू दिसतो. उदा. पडद्याचे कापड	आकृती १०.१६ 
फेदर धागा ' ह्याला शैनेल धागे पण म्हणतात. हे स्पर्शास मऊ असतात. उदा. हे गालिचे व जमीन आच्छादनांमध्ये वापरतात .	आकृती १०.१७ 

नविन्यपूर्ण धाग्यांनी कापड आकर्षक वनते, वजनाला थोडा जड वाटतो, स्पर्शला मऊ असतो; सुंदर दिसतो पण साध्या धाग्यांपेक्षा मजबूती कमी असते म्हणजे त्याची घर्षण प्रतिकारकता कमी असते त्यामुळे त्यांची योग्य काळजी घ्यावी लागते.



### पाठातील प्रश्न १०.३

१. खालील विधान चूक की बरोबर ते सांगा.

  - १) रेशमी धागा लगेच तुटतो. वरोबर / चूक
  - २) स्थूल / अवजड धाग्यांना एका इंचात कमी पील देतात. वरोबर / चूक
  - ३) स्लब धाग्याला काही ठिकाणी जाड आणि वारीक असते. वरोबर / चूक
  - ४) कॉर्ड धागा एकेरी धाग्यापासून तयार होतो. वरोबर / चूक

२. योग्य शब्द वापरून गाळलेल्या जागा भरा. चौकोनात योग्य शब्द दिलेले आहेत.

  - १) साध्या धाग्याला एकसारखे ..... प्रत्येक इंच लांबीला असतात.
  - २) कॉर्ड धागा .....
  - ३) प्लॉक्स हे ..... पेक्षा मजबूत आहे.
  - ४) सिन्थेटिक धागा ताणतो आणि .....


सूती, अनेक धागे वापरलेले कापड, लगेच तूटत नाही, घनता / जाडीचे, सिन्थेटिक

### १०.६ वस्त्र / कापड

धाग्यांपासून वस्त्र तयार होते, ते एक मोठे भक्कम तागा असतो. तुम्ही वेगवेगळ्या वस्त्रांची नावे ऐकली असतील जशी मलमल, डेनीम, रुबीया, टेरीकॉट वगैरे ही सर्व वस्त्रे धागे विणून केलेली असतात. माणसाने विणण्याची प्रेरणा पक्षांपासून घेतली, पक्षी काढ्या जमा करून झाडांच्या फांदीवर घरटे वांधताना वघून ही प्रेरणा मिळाली. वस्त्रनिर्मितीची अनेक तंत्र आहेत. जसे की विणणे आणि निटिंग फेलिंग, नेट वगैरे तरी पण विणणे आणि निटिंग घ्या वस्त्रनिर्मितीची लोकप्रिय तंत्र आहेत. त्याची इथे चर्चा केली आहे.

#### १०.६.१ विणणे :

ताणे व बाणे हे धाग्यांचे दोन संच एकमेकांमध्ये काटकेनात ( $90^\circ$ ) गुंतविण्याला विणणे असे म्हणतात. जे धागे कापडात लांबीच्या दिशेत असतात त्यांना ताणे असे म्हणतात. जे धागे कापडात लांबीच्या दिशेने असतात त्यांना ताणे असे म्हणतात. जे धागे कापडात लांबीच्या दिशेने असतात व ताण्यांच्या वरून व खालून जातात त्याला बाणे असे म्हणतात. विणलेल्या कापडाच्या लांबीत दोन्ही वाजूला धागे शेवटच्या टोकाला दाट विणले जातात त्याला काठ असे म्हणतात. त्यामुळे धागे घट्ट वांधले जातात आणि उभे धागे वाहेर येत नाहीत. दोन काठांच्या मध्यल्या भागाला कापडाचे अंग असे म्हणतात.



आकृती १०.१८ : विणलेले कापड





### वस्त्र विणण्याचे फायदे

- ‘ वस्त्राला घटृपणा येतो .
- ‘ ताणले जात नाही त्यामुळे हाताळण्यास सोपे जाते .
- ‘ त्यावर प्रिंट छापणे / करणे आणि भरतकाम करणे सोपे जाते .
- ‘ वस्त्र निर्मितीसाठी सगळीकडे वापरली जाणारी पद्धती आहे .

### १०.६.१ : १) मूलभूत विणी :

वस्त्र बनवण्यास वापरल्या जाणाऱ्या विणीचे वर्गीकरण मूलभूत विणी आणि नाविन्यपूर्ण विणी असे केले जाते . जास्तीत जास्त कापडाला मूलभूत विण असते . ज्या तीन प्रकारच्या आहेत . साधी, टिवल आणि सॅटिन

ह्या विणी चित्रात दाखवल्या आहेत . आकृती क्र . १०.१९

साधी वीण	टिवल वीण	सॅटिन वीण

### आकृती १०.१९ वस्त्र निर्मिती, साधी, टिवल, सॅटिन

- अ) **साधी वीण :** ह्या वीणिला होमस्पन, टॅंबी किंवा टॅफेटा वीण असेही म्हणतात . ह्या विणिने वस्त्र विणताना ताणे व बाणे सांच्या, सोप्या पद्धतीने गुंतवले जातात . बहुतांश कापडांसाठी या विणीचा वापर करतात . ही खूप खर्चाक नाही, छपाई आणि भरतकाम करण्यासाठी योग्य साध्या विणीची वस्त्रे मलमल, केंव्रिक, हॅंड स्पन, हॅंड वोवन, ऑरगंडी, पॉपलीन, वायल इ .
- ब) **टिवल वीण :** ही वीण विणण्यास कमीत कमी तीन ते चार वयांच्या चौकटीची आवश्यकता असते . सुलट पृष्ठभागावर व बहुतेक वेळा उलट बाजूवरही दिसणाऱ्या तिरक्या रेषा हे ह्या विणीचे वैशिष्ट्य आहे . ह्या तिरक्या रेषांध्ये विविधता आली की वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन तयार होते . टिवल वीण विणण्यास घट पीलदार धागे वापरतात . त्यामुळे कापड मजवूत व टिकाऊ असते . म्हणून पुरुषांच्या कपड्यांसाठी उपयुक्त ठरते . टिवल वीणीची वस्त्रे म्हणजे ड्रिल, गॅर्डीन, ट्वीड, डेनिम, जीन इ .
- क) **सॅटिन वीण :** ही वीण ५ ते १२ वयांच्या चौकटीत विणली जाते . धागा एकदा विणला गेल्यानंतर कमीत कमी ४ ओळीनंतर पुढा विणला जातो . यामधील ओळीत हा धागा कापडाच्या

## तंतूपासून कापड

पृष्ठभागावर सुटा राहतो. यास तरंग असे म्हणतात सेटिन वीण, (टिवल वीणी पेक्षा वेगळी असते) अशा प्रकारे विणतात की ज्यामुळे तिरक्या रेषा तयार होणार नाहीत. ह्या वीणीचे कापड गुळगुळीत व चमकदार पृष्ठभागाचे असते. सेटिनचे कापड हे सेटिन वीणीचे उदाहरण आहे. भपकेवाज पोषाखांसाठी व अस्तरासाठी याचा उपयोग केला जातो.

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

हातमाग हे भारताच्या ग्रामीण लोकसंख्येतील कमी लावण्यात दूसरे स्थान आहे. हॅन्डलूम / हातमागावर तयार केलेले कापड हातानी मागावर विणलेले असते किंवा यंत्रशक्तीवर चालणारे माग पण आहेत. भारतात हाताने मागावर विणलेल्या कापडाला खादी असे संबोधतात. खादी थोडे खडबडीत व खरग्खरीत असे तरीही खादीच्या अनेक प्रकार जसे की खादी कॉटन, खादी वूल, खादी सिल्क, जड आणि हलकी खादी रिटेल दकानात असते. ह्या कापडाला बाहेर देशात ही चांगली मागणी आहे आणि फॅशन मार्केट मध्ये ही टिकून आहे. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीत खादीचा प्रसार केला व स्वतःच्या पायावर उभे राहण्यास ग्रामीण जनतेस खूप स्वावलंबी केले.



कृती १०.४ :


तुमच्या भागातील वीणकरांची मुलाखत घ्या आणि ते कसे विणतात, काय विणतात?, कोणत्या प्रकारचे धागे वापरतात? साधारण महिन्याशेवटी किती पैसे कमवतात / मिळतात? तयार केलेल्या वस्तू कोठे विकतात? सहजपणे त्यांनी तयार केलेल्या मालाची विक्री होते? असा प्रश्नांची माहिती घ्या.

### किंवा

तुमच्या घराजवळच्या एग्वाद्या शिंप्याकडे जाऊन चौकशी करा की कोणत्या प्रकारची कपडे शिवणासाठी जास्त प्रमाणात वापरता? शिवताना कोणते कापड हलके किंवा जड असते? का? कापड / कपडे शिवताना कोणती सुई, कीती जाडीचा दोरा वापरायचा हे कसे कळते? त्या शिवलेल्या कपड्यांची शिलाई कशाच्या आधारे ठरवता? सलवार, कुर्ता, ब्लाउज, शर्ट, पॅन्ट इ.)

### १०.६.२ निटिंग

निटिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये फासे तयार करण्यास एक सलग धागा किंवा धाग्यांचा संच वापरला जातो. यात तयार झालेली फाशांची ओळ बारीक, टोकदार सुया किंवा दांड्यांच्या मदतीने पुढच्या ओळीत पकडली जाते. निटिंगच्या प्रकाराप्रमाणे उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे विणले जाते. हाताने निटिंग करणे हे वेफट निटिंगचे सर्वसामान्य उदाहरण आहे. त्यात स्वेटर, टीशर्ट आणि मोजे करता येतात. वार्प निटिंग मध्ये उभ्या दिशेत फासे तयार होतात ते



आकृती १०.२० : लूप तयार होणे


## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## तंत्रपासून कापड



आकृती १०.२१ : निटेड वस्त्र



### पाठातील प्रश्न १०.४

१. योग्य शब्द वापरून गाळलेल्या जागा भरा.

- १) हातानी निटिंग करतो त्याला ..... म्हणतात.  
(वार्प निटिंग / वेफट निटिंग)
- २) खादीची चळवळ भारतात ..... नी सुरु केली.  
(महात्मा गांधी / जवाहललाल नेहरू)
- ३) कापडाचा काठ म्हणजे .....  
(रुंदी / कापडाची लांबी)
- ४) विणलेले वस्त्र .....  
(ताणते / ताणत नाही.)
२. अक्षरे जुळवून कापडाचे नाव लिहा.
- १) ..... निडेम  
२) ..... नगॅनर्डी  
३) ..... २ ऑर्डिंग  
४) ..... वेलटॉ

### १०.७ वेगवेगळ्या वस्त्रांचे अंतिम उपयोग

आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा दुकानदाराला कोणत्या वापरासाठी वस्त्र हवे आहे ते. आपण वेगवेगळी कापड / कपडे आणायला दुकानात जातो. प्रत्येक गोष्टीसाठी ठरावीक दुकाने असतात. ते दुकानदार आपल्या दुकानात कोणत्या प्रकारचे कापड मिळते हे लिहिल्यामुळे आपल्यालाही वस्त्र खरेदी करताना कोठे काय घ्यायचे हे समजते.

तुम्ही आत्तापर्यंत विविध प्रकारच्या माहितीचा अभ्यास केला आहे. ज्या कापडे, धागे, दोरे, त्यांचे प्रकार, विणी इ. ह्या सगळ्या ज्ञानाचा वापर तुम्ही बाजारात खरेदीला जाल तेव्हा लक्षात ठेवा सूतीकपडे नेहमी

## तंतूपासून कापड

मस्लीन, खादी, पॉपलीन, रवीया, ऑरगंडी, लोन आणि डेनिम ह्या प्रकारात असते. लोकरी मध्ये फेल्ट, निटेड, विणलेले, रेशमी हे गॅ सिल्क, क्रेप सिल्क आणि सॅटिन सिल्क असे मिळते.



पाठातील प्रश्न १०.५

चार पर्याय दिले आहेत. त्यातील योग्य पर्याय निवडा.

- १) मस्लीन / मलमल कापड हे .....
  - अ) वजनाला हलके व सैल विणलेले
  - ब) पारदर्शक आणि चूरचूरीत
  - क) वजनाला जड आणि जाड / घट्ट
  - ड) मध्य वजनाचे आणि साधे / प्लेन
- २) डेनिम कापड हे .....
  - अ) वजनाला हलके व सैल विणलेले
  - ब) पारदर्शक आणि चूरचूरीत
  - क) वजनाला जड आणि जाड / घट्ट
  - ड) मध्य वजनाचे आणि साधे / प्लेन
- ३) ऑरगंडी कापड हे .....
  - अ) वजनाला हलके व सैल विणलेले
  - ब) पारदर्शक आणि चूरचूरीत
  - क) वजनाला जड आणि जाड / घट्ट
  - ड) मध्य वजनाचे आणि साधे / प्लेन
- ४) पॉपलीन कापड हे .....
  - अ) वजनाला हलके व सैल विणलेले
  - ब) पारदर्शक आणि चूरचूरीत
  - क) वजनाला जड आणि जाड / घट्ट
  - ड) मध्य वजनाचे आणि साधे / प्लेन

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## तंतूपासून कापड




### तुम्ही काय शिकलात?

- ❖ कपडे → कार्य आणि महत्त्व
- ❖ तंतू → धागा → वस्त्र
- ❖ टेक्सटाइल फायवर / वस्त्र तंतू


### तंतूचे वर्गीकरण



### ❖ धागे



### धाग्याचे वर्गीकरण



### ❖ वस्त्र

विणणे ' साधारण विणी ' साधीवीण, ट्रिवल वीण, सॅटिन

निटिंग ' ताणा आणि बाणा ' वार्प आणि वेफ्ट निटिंग

' वस्त्रांचे अंतिम उपयोग'



### सहाय्यी सराव

१. प्रत्येकी एक फरक सांगा .
- १) ग्वरग्वरीत आणि वारीक / नाजूक धागा .
- २) S एम पील आणि Z झेड पील
- ३) ४ प्लाय आणि कॉड धागा .
- ४) स्पन धागे आणि फिलामेंट धागे .
- २ . नायलॉन, पॉलीस्टर आणि अँकलिक धागे लगेच पेट का घेतात?
- ३ . खाली दिलेली केसस्टडी वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा .

जिनीला खूप दुःख झाले होते कारण तिच्या अंगावर एक लाल डाग उठला होता आणि तो सव— अंगभर पसरत होता आणि तो सर्व अंगभर पसरत होता, तो दुखतही होता . तिने स्थनिक उपचार त्यावर केले परंतु काहीच उपयोग झाला नाही . त्या डागामुळे तिला खूप खाज येत होती आणि आरामपण पडत नव्हता .

तिने तिची ही समस्या तीची मैत्रीण शामा हिला सांगितली . शामाचे तिला गावातील दवाखान्यात जाण्यास सांगितले . दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी ते डाग बघितले आणि कातडीची समस्या आहे हे सांगितले त्याच्वरोवर जिनी ने अंगात घातलेल्या ड्रेस चे कापड बघितले आणि विचारले की नेहमी असे का कपडे घालते का? जीनी हो म्हणाली कारण तिला तो ड्रेस खूपच आवडत होता . फॅशनेवल होता, घालायला सोपा, धूवायला आणि काळजी घ्यायलाही सोपा .

डॉक्टरांनी जीनीला सल्ला दिला की काही दिवस तो ड्रेस वापरायचा नाही . उण्ण हवेत त्यात मोकळी हवा जाण्यास वाव नव्हता, घामामुळे त्याचे घर्षण होऊन शरीरावर डाग / रऱ्श आला .

पण जीनीला काही केल्या पटेना . तिला वाटले, सगळेजण असे कपडे घालतात, त्यांना काहीच झाले नाही, त्यांची कोणतीही तक्रार नाही, मग तिच्याच वावतीत हे कारण कसे असू शकेल? म्हणून तिने तो ड्रेस घालणे चालूच ठेवले .

तुम्ही जर जीनीची मैत्रीण / मित्र असाल तर काय सल्ला घ्याल? तिला

तुम्ही समजून कसे सांगाल?

ह्या प्रश्नाचा विचार घेवून तुमच्या वरोवरीच्या मुलांवरोवर किंवा घरच्यांवरोवर ह्यावर चर्चा करा .



### पाठतील प्रश्नांची उत्तरे

#### १० . १

१. १) क,                  २) अ,                  ३) फ,                  ४) ड,                  ५) ग,
- ६) व,                  ७) इ

#### १० . २

२. १) सूती                  २) फिल्स                  ३) तंतूची राणी                  ४) पेट्रोलियम पदार्थ                  ५) लोकर

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा



३. अ) चूक' सूती तंतू हा स्टेपल तंतू आहे.  
 ब) वरोवर क) चूक' ॲसिटेट हे रीजनरेटेड तंतू आहे.  
 ड) चूक' लोकर हे प्रथिनेजन्य तंतू आहे. इ) वरोवर

अ'	रेयॉन
ब'	सूती
क'	ॲक्लिक
ड'	रेशमी / सिल्क
इ'	ज्यूट
फ'	नायलॉन
ग'	लिनन

### १०.३

१. १) चूक' रेशीम ताणले लागले तर तूटते.  
 २) वरोवर  
 ३) वरोवर  
 ४) चूक' कॉड धागा  $3/4/5$  प्लाय पासून बनतो. तो मल्टी स्ट्रॉड धागा आहे.  
 २. १) जाडी / घनता                            २) मल्टीपल स्ट्रॉड धागा  
 ३) सूती    ४) लगेच तूटत नाही.

### १०.४

१. १) वेफ्ट निटिंग                            २) महात्मा गांधी  
 ३) कापडाची लांबी                            ४) ताणत नाही.  
 २. १) डेनिम                                    २) गार्वडाइन ३) ऑरगंडी                    ४) टॉवेल

### १०.५

१. अ  
 २. क  
 ३. व  
 ४. ड



## वस्त्राचे संस्करण / कापडाचे संस्करण

मारीया, अॅन आणि काही त्यांच्या मैत्रींनी छंद वर्ग लावला होता. त्यात कापडावर पेन्टिंग करायला शिकवले जाते, वेगवेगळ्या वस्तु बघितल्यावर त्यांच्या लक्षात आले की तो रंग वापरला असता त्याचा परिणाम वेगवेगळा दिसत होता. त्यांनी त्या बद्दल त्यांच्या प्रशिक्षकाला विचारले तेव्हा त्यांना असे कळले की सूती कापडावर एकसारखा रंग पसरला नाही कारण त्या कापडावर संस्करण प्रक्रिया केली होती आणि हेही कळले की असे संस्करण केलेले कापड रंगवायच्या आधी धुवून घेतले पाहिजे. ह्याचा अर्थ काय? रंग वेगवेगळ्या कापडावर वेगळा परिणाम करतात का? तुम्ही खब देणे, छपाई प्रक्रिया, रंगविणे, मर्सराझेशन, विरंजन असे अनेक शब्द ऐकले असतील. ह्या धड्यात आपण ह्या प्रश्नांची उत्तरे आणि शब्दांचे अर्थ समजून घेणार आहोत.



### उद्दिष्टे :

हा धडा वाचल्यावर तुम्ही खालील गोष्टी करू शकाल.

- ❖ कापडाची संस्करण प्रक्रियेचा अर्थ आणि महत्त्व समजून शकाल.
- ❖ संस्करण प्रक्रियेचे त्याच्या गुणवैशिष्ट्यांप्रमाणे वर्गीकरण करता येईल.
- ❖ मूळ संस्करण प्रक्रिया केल्यावर कापडावर कोणता परिणाम होतो ते कळेल.
- ❖ विशेष संस्करण प्रक्रिया आणि त्याचा वापर कसा करायचा ते कळेल.
- ❖ रंगवणे आणि छपाई करण्याची सविस्तर प्रक्रिया कळेल.
- ❖ सौदर्यमूल्य वाढविणारे रंग आणि ब्लॉक प्रिंटिंग वेगवेगळ्या तंत्राचे मुल्यमापन करता येईल.

### ११.१ वस्त्रशास्त्र संस्करण प्रक्रिया :

तुम्हाला माहीत आहे की “वस्त्रशास्त्र” म्हणजे तंतू धागे आणि कापड / वस्त्राचा संपूर्ण अभ्यास. त्यामध्ये काही संस्करण केले जाते. त्यामुळे वस्त्राचा दर्जा सुधारतो. ह्या प्रक्रियेला संस्करण किंवा परिसंज्ञा म्हणतात. संस्करण म्हणजे कापडावर केलेला इलाज, ज्यामुळे कापडाची उपयुक्त दर्जा वाढते व ते आकर्षक दिसते. वस्त्रतंत्रमध्ये उपजत नसणारे गुणधर्म त्यात निर्माण केले जातात व त्याचा मुख्य हेतू कापडाची उपयोगितामूल्य

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## वस्त्राचे संस्करण / कापडाचे संस्करण

वाढविणे असा होता. उदाहरणार्थ कापड धूतले जाते, विरंजन केले जाते, रंगवले जाते, त्यावर छपाई होते, खळ देऊन इस्त्री करून वाजारात विकीसाठी पाठवले जाते.

वस्त्रावर संस्करण केले की “तयार वस्त्र” असे म्हटले जाते. पण त्याचा अर्थ सगळ्याच टेक्स्टाईल वस्तूंवर संस्करण केले जाते असे नाही. जेव्हा कापडावर कुठलेही संस्करण होत नाही त्याला ग्रेकापड किंवा प्रक्रिया न झालेले कापड असे म्हणतात. त्याचा अर्थ असा नाही की कापडाचा रंग ‘गे’ आहे, पण त्या कापडावर कोणताही संस्करण झालेले नाही. हे गे कापड ग्राहकांच्या पसंतीला उतरत नाही. त्याचा ड्रेस किंवा शर्ट घालायला किंवा विकत घ्यायला तुम्हाला आवडणार नाही! त्याचे कारण तुम्ही सांगू शकाल का? हो अगदी वरोबर कारण परिसज्जा न केल्यामुळे कापड मळकट, खरखरीत, डाग असलेले असे दिसते. कापडावर वेगळे रंग देऊन, प्रिंट केले तरीही कापड उठून दिसते.

आता आपण संस्करण न केलेल्या व संस्करण केलेल्या कापडातील मुख्य फरक वघूयात.

‘गे’ कापड म्हणजे असे कापड जे विणकराकडून कोणतेही संस्करण न करता आपल्याकडे येते. त्याचा रंग ‘गे’ नसून ते कापड नुस्तेच असते.


संस्करण न केलेले कापड	संस्करण केलेले
<p>आकर्षक नसते, त्याचा रंग फक्त ऑफ व्हाईट, चॉकलेटी व काळा असतो.</p> <p>ते चूरगळलेले, डाग पडलेले, दोरे बाहेर आलेले, वेडेवाकडे, कमी जास्त उंची असे असते.</p> <p>किंमत त्यामुळे कमी येते.</p> <p>ग्राहकांच्या पसंतीला उतरत नाही.</p>	<p>आकर्षक, चमकदार, वेगवेगळ्या रंगांच्या छटेमध्ये मिळते, त्यावर प्रिन्ट ही असते.</p> <p>कापड मऊ, सूरकुत्या नसलेले, डाग नसलेले सरळ असते.</p> <p>त्याची किंमत प्रत्येक कापडावर ज्या प्रकारची संस्करण प्रक्रिया झाली त्यावर ठरते.</p> <p>ग्राहकांना हे कापड आकर्षित करते व पसंती वाढते. ते फक्त औद्योगिक उपयोगांसाठी वापरले जाते.</p>

### ११.१.१ संस्करण प्रक्रियेचे महत्त्व :

संस्करण प्रक्रिया महत्त्वाच्या असतात कारण :

- ❖ त्यामुळे कापडाचे रूप चांगले दिसते.
- ❖ खूप प्रकारची वस्त्र तयार करून त्यावर रंग व छपाई करता येते.
- ❖ कापडाची पोत सुधारता येते.
- ❖ कापडाची उपयोगीता वाढविता येते.
- ❖ कपडे अंगावर चांगले बसतात.
- ❖ कापड अवश्यकतेनुसार व उपयोगाप्रमाणे केले जाते.

### ११.२ संस्करणाचे वर्गीकरण :



विशिष्ट संस्करण प्रक्रिया ही कापडाचे उपयोगानुरूप व कार्याप्रमाणे तयार केले जाते.

### १२.२.१ उपयोगिता मूल्य वाढविणारे

१. मूळ किंवा सर्वसाधारण संस्करण जवळजवळ सगळ्याच कापडांवर केली जाते त्यामुळे याची आकर्षकता वाढते. सूती कापड पांढरे शुभ्र होण्यासाठी विरंजन केले जाते. पातळ सूती कापड चांगले दिसण्यासाठी आणि चमक येण्यासाठी त्याला खळ दिली जाते. वाफेने इस्त्री करणे कॅलेंडरीग करणे (कारखान्यात इस्त्री करणे) हे सर्वसाधारण संस्करण होते. ह्यामुळे कापडाचे सौदर्यमूल्य वाढते. (एस्थेटिक संस्करण) रंगवणे व छपाई करण्यानेही सौदर्यमूल्य वाढते.
२. उपयोगानुसार / विशेष: ह्या मध्ये वस्त्रतंत्रमध्ये उपजत नसणारे गुणधर्म निर्माण केले जातात आणि विशेष गोष्टींसाठी ते वस्त्र वापरले जाते. उदा.

  - ❖ अग्निरोधक व जलरोधक संस्करण कापडामुळे आगीपासून संरक्षण मिळते ते अग्निशामक दलात कास करणारे कामगार वापरतात.
  - ❖ जलरोधक संस्करण केल्यामुळे पाण्यापासून बचाव होतो व आपण भिजत नाही ते छत्री व रेनकोट तयार करण्यासाठी वापरतात.
  - ❖ बुलेटपृफ संस्करण केलेल्या वस्त्रापासून माणसांना बंदूकीतून गोळ्या घातल्या तर वाचवू शकतो असे वस्त्र पोलीस, डिफेंस / मिलिटरीतील लोक संरक्षणासाठी वापरतात.
  - ❖ क्रिजेरिझिस्टंट संस्करण केल्यामुळे सूती व लोकरीचे कपडे लगेच चूरगळत नाहीत.

### ११.२.२ बाजारातील मागणी नुसार

ह्यामध्ये संस्करण अस्थायी, अर्धटिकाऊ, कायमस्वरूपी व टिकाऊ असते.

१. अस्थायी संस्करण केलेले जास्त टिकत नाहीत पहिल्या धूण्यात किंवा निर्जल धुलाईमुळे खराब होते. कधी कधी आपण ते घरी खळ देऊ किंवा नीळ देवून वापरू शकतो.
२. अर्ध टिकाऊ संस्करण केलेले कापड काही दिवस, काही धूण्यात टिकू शकते. उदा. सूती कपडे विरंजन केले तर.



## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## वस्त्राचे संस्करण / कापडाचे संस्करण

३. टिकाऊ संस्करण : हे वस्त्र फाटेपर्यंत रहाते पण वापरामुळे त्याची परिणामकरता कमी होते.
४. कायमस्वरूपी / स्थायी संस्करण केलेले रासायनिक तंत्र वापरून करतात हे वस्त्र फाटेपर्यंत रहाते व त्याची मूळ परिणामकारकता कमी होत नाही. उदा. जलविरोधक, अग्निविरोधक

### ११.२.३ रासायनिक आणि यांत्रिक संस्करण

ह्या दोन प्रक्रिया आढळतात रासायनिक (ओले संस्करण) व यांत्रिक संस्करण (कोरडे)

१. रासायनिक संस्करण : त्याला ओले संस्करण असेही म्हणतात. ह्यामध्ये कापडावर रासायनिक पदार्थाचा भर दिला जातो ते कापडाचे मूळ स्वरूप बदलण्यासाठी व वेगळे दिसण्यासाठी ह्या प्रकारचे संस्करण कायमस्वरूपी (स्थायी) असे उदा. अग्निरोधक, किंजरेझिस्टंट इ.
२. यांत्रिक संस्करण : ह्याला कोरडे संस्करण असेही म्हणतात. इथे कापडावर संस्करण करायला ओलसर, प्रेशर किंवा तापमान किंवा यांत्रिक गोष्टींचा वापर केला जातो. बीटींग, ब्रशिंग, कॅलेंडरिंग, फिलींग इ. संस्करण ह्यामध्ये असतात. हे संस्करण अस्थायी, अर्धटिकाऊ व जास्त काळ न टिकणारे असते.

ह्या बदल पुढच्या धड्यात जास्त माहिती घेऊ



### पाठातील प्रश्न ११.१

#### १. अक्षरे जुळवून गाळलेल्या जागा भरा.

- १) कापडाचा दर्जा, विक्रयशीलता, आकर्षक दिसण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला ..... असे म्हणतात. (र ण सं स्क)
- २) जेव्हा कापडावर कोणतेही संस्करण होत नाही त्याला ..... असे म्हणतात. (ड का ग्रे प)
- ३) ..... आणि ..... केल्यामुळे कापडात विविधता येते. (वि ग णे रं आणि पा छ ई)
- ४) रासायनिक संस्करणाला ..... म्हणतात. (ले ओ र ण सं स्क)
- ५) जलरोधक संस्करण हे ..... संस्करण आहे. (प शे वि)

### ११.३ सर्वसाधारण संस्करण आणि त्याचे प्रकार :

आता तुम्हाला वेगवेगळ्या संस्करण प्रक्रिया माहिती आहेत, तर आपण त्यांच्या प्रकाराची माहिती करून घेऊ.

#### १. स्कावरिंग / क्लिनींग :

मागावरून आलेला कपडा फिकट दिसतो, त्यावर तेलाचे, खळीचे, मेणाचे डाग पडलेले असतात. ह्या सर्व गोष्टी विणकाम व्यवस्थित होण्यासाठी वापरतात. एकदा का विणणे पूर्ण झाले की ह्या सगळ्या गोष्टींचा

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

उपयोग होत नाही ते अडथळेच निर्माण करतात. म्हणून कापडावर पुढील प्रक्रिया करण्याआधी ते स्वच्छ करायला लागते. स्कावरिंग ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अल्कयूक्त द्रावण, दावांबाली खळवळले जाते. गरमपाणी आणि साबणाच्या द्रावणामुळे ते कापड स्वच्छ होते शिवाय “सोशक” होते. द्रावकाचे तापमान व त्यात असणारे घटक कापडातील तंतूच्या प्रकारावर अवलंबून असते. सूती कपडे उकळत्या पाण्यात आणि साबणाच्या द्रावणात घातले जाते. रेशमी कापहाचा डिंक काढला जातो व लोकरीच्या कापडावरचे तेलाचे डाग काढले जातात. मानवनिर्मित कापड साध्या पाण्यात धूतले जाते. ह्या प्रक्रियेनंतर कापड चांगले मऊ, सोशक होते.



कृती ११.१ :

हा प्रयोग करून तुमची निरीक्षणे नोंदवून ठेवा.

दोन ४" X ४" (आकाराचे पांढर्या रंगाची कापडे घ्या. त्यातील एक कापड नवे / कोरे घ्या आणि दुसरे जूने / धूतलेले घ्या. दोन्ही तुकडे पाण्यात घाला. काय दिसेल? जुने कापड पाणी लगेच सोशून घेते आणि नवे कापड पाण्यावर तरंगते. साधारण कापडावर खळ, असते त्यातून पाणी जाऊन कापड बुडते.

### २. विरंजन :

घरी तुम्ही रापलेला / काळा पडलेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबू, दूध, दही आणि चेहच्याला लावायचे द्रावण वापरतो. त्याचप्रमाणे कापडावर अशी प्रक्रिया केली जाते. वप्पाचवेळा नैसर्गिक तंतू जसे सूती, रेशमी आणि लोकरीचे धागे हे मळलेले दिसतात. (हलका चॉकलेटी) अशा रंगावर एखादा रंग उदा. गुलाबीरंगाने रंगवायचे असेल तर काय होईल? तुम्हाला हवा असलेला गुलाबी रंग न येता तो काळपट गुलाबी होइल म्हणून आहे तोच रंग येण्यासाठी धागे, कापड स्वच्छ पांढरे व्हायला पाहिजेत. विरंजन म्हणजे कापड, तंतू, धागे यांना दिलेले रासायनिक प्रक्रिया ज्यामुळे कापडाचा मूळचा फिकट रंग निघून कापड पांढरे शुभ्र होते, योग्य विरंजके जसे की हायड्रोजन पेरोक्साइड प्रथिनेजन्य धाग्यांसाठी, सोंडियम हाय पोक्लोराइट मूती कापडासाठी वापरतात. मानव निर्मित कपडियांना विरंजन प्रक्रिया करावी लागत नाही. विरंजन करताना खूप काळजीपूर्वक करावे लागते. नाहीतर कापडावर परिणाम होण्याची शक्यता असते.

### ३. खळ देणे / (स्टार्च करणे) :

खळ (स्टार्च) ही चांगल्या दर्जाच्या किंवा वजनानी हलक्या किंवा सैल विणलेल्या कापडाला दिली जाते. स्टार्च केलेल्यामुळे कापडाला जडपणा, कडकपणा, चमकदारपणा आणि चरचूरीत पणा येतो कापड मऊ सुख्दा होते. सूती कापड, मस्तीन, पॉपलीन, केंब्रिक आणि पातळ रेशमी कापडाला खळ दिली जाते. कधी सैल विणलेल्या कापडाला घटपणा आणण्यासाठी खळ दिली जाते पण पहिल्या धूण्यातच त्याची खळ निघून गेल्यावर कापड विरविरीत होते, म्हणून कापड खरेदी करताना काळजीपूर्वक बघून घेतले पाहिजे.



कृती ११.२:

- ❖ एक स्टार्च केलेले सूती कापड घ्या. त्याच्यातून आरपार वघण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लक्षात येईल की त्यातून उजेड जात नाही.

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## वस्त्राचे संस्करण / कापडाचे संस्करण

- ❖ एक काळा कार्डशीट पेपर टेबलावर ठेवा. स्टार्च केलेले कापड हातात घेऊन त्यावर घासा. स्टार्चचे कण त्या काळ्या कार्डशीटवर पांढऱ्या पावडर सारखी पडेल. आता हे कापड उजेडात धरा. त्या विणीतून उजेड आलेला दिसेल.
- ‘ वरील अनुवावरून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. कारणे द्या.
- ‘ हे कापड तुम्ही साडीचा फॉल म्हणून वापरू शकाल का?
- ‘ ह्या कापडाचा तुम्ही शर्ट शिवाल का?
- ‘ हे कापड तुम्ही ब्लाउजला अस्तर म्हणून लावाल का?

### ४. कॅलेंडरिंग :

तुम्ही घरी कपड्यांना इस्त्री का करता? कापडावरच्या सूरकुत्या काढून, चांगले दिसण्यासाठी ही एक साधी संस्करण प्रक्रिया आहे ज्यामुळे कापड चांगले दिसते. त्याचप्रमाणे कॅलेंडरिंग किंवा यांत्रिक संस्करण सर्व नैसर्गिक व मानवनिर्मित तंतूना, कापडाला केले जाते. रोलर खालून कापड जात असल्यामुळे सुरकुत्या पडत नाही, व्यवस्थित दिसते आणि मऊ होते. कापड त्यामुळे चमकदार गुळगुळीत व नियमित होते.

### ११.४ विशेष संस्करण :

#### १. प्री. श्रिकिंग :

कधीतरी तुमची आई तुमचा सूती कूर्ता धूतल्यावर थोडा आक्रसला असे म्हटली असेल म्हणजे पहिल्या धुण्यात त्याचा आकार लहान होतो. श्रिकेज म्हणजे कापड आक्रसणे किंवा कापडाची लांबी व रुंदी पाण्यात भिजवून काढल्यानंतर लांबी / रुंदी कमी होणे. कधी सूती लिनन आणि लोकरीचे कपडे धूतल्यावर खूप आक्रसलेले दिसते. चांगल्या प्रकारचे सूती कापड, लोकर हे विकण्याआधी प्री.श्रिंक केले जाते. ह्याच प्रक्रियेला सॅनफोरायझिंग म्हणतात. ज्या कापडांवर ही प्रक्रिया केलेली असते त्यावर लेवल चिकटवलेले असते की “सॅनफोराइण्ड” किंवा “ऑर्टीश्रिंक” किंवा “श्रिंक प्लफ” ह्या सगळ्याचा एकच अर्थ, की त्यावर प्रक्रिया केली आहे आणि धूतल्यावर ते आक्रसणार नाही. सॅनफोरायझेशन म्हणजे प्री. श्रिंकेज प्रक्रिया केलेले कापड ज्यामुळे कापड धूतल्यावर आक्रसत नाही.



कृती ११.२:

मुजाताला खूप वाईट वाटले आणि राग पण आला कारण तिला खूप आवडणारा प्रिंटेड सूट धूतल्यानंतर अजिवात बसला नाही. विकत घेताना तिने त्या बदल दुकानदाराला विचारले होते. आणि त्याने तिला खात्री पूर्वक सांगितले होते की ते कापड आक्रसणार नाही.

त्यासाठी आपण आता एक प्रयोग करून वघू या.

एक गे सूती कापड १०" १०" आकाराचे घ्या. तीन ते चारतास पाण्यात भिजवून ठेवा. वाळवा आणि इस्त्री करा. परत ते कापड सर्व वाजूनी मोजा. तुमच्या असे लक्षात येईल की मापात फरक झालेला आहे. कारण कापड आक्रसले आहे. खालील प्रश्न तुमच्या मित्रांवरोवर चर्चा करा.

- ❖ खात्रीपूर्वक कापड आकसणार नाही हे कसे ठरवाल .
- ❖ कापड विकत घेताना काय काय वगितले पाहिजे?
- ❖ अशा प्रकारची माहिती कुठे वघायची ?

### २. मर्सरायझेशन :

सूती धागे साधारणतः मळकट असतात . सूती कापड लवकर आकसतेही आणि रंगवायला ही अवघड असते . म्हणून त्यावर सोडियम हायड्रॉक्साइडची प्रक्रिया केले जाते . त्यामुळे ते मजबूत, चमकदार व शोषक वनते ह्या प्रक्रियेला मर्सरायझेशन असे म्हणतात . आता सर्व सूती कापडावर ही प्रक्रिया केली जातेच . अगदी शिवणासाठी वापरलेले धागे पण प्रक्रिया केलेले असतात . दोच्याच्या रीलावर तुम्हाला “मर्सराइज्ड” असे लिहिलेले चिन्ह दिसेल .

### ३. पार्श्मिंनटायझेशन :

तुम्ही “ऑरगंडी” ह्या कापडाचे नाव कधी ऐकले आहे का? त्याचा एक तुकडा घ्या आणि बारकाईने निरीक्षण करा इतर सूती कापडापेक्षा ते वेगळे असते . बरोबर, ते पातळ, पारदर्शक, वजनाला हलके पण कडक कापड दिसते जणू काही खूप खूल दिली आहे असे . पण स्टार्च केल्याने नमून त्यावर पार्श्मिंनटायझेशन संस्करण केलेले असते . ह्या संस्करण प्रक्रियेमध्ये सूती कापडावर सौम्य आम्लाची प्रक्रिय केली जाते जे जवळजवळ थोडे कापड नाहीसे करते आणि पारदर्शक आणि कडक असे ऑरगंडीचे कापड तयार होते . ह्या कापडाला स्टार्च करायला लागत नाही .

### ४. वॉश अँण्ड वेयर :

भानवरी ही राजस्थान मध्यल्या एका शाळेत संरक्षक शिपाई ची नोकरी करते . तिथे तापमान ४०४२ अंश सेलसियस असे असते तिला तिच्या कामामुळे तिचा गणवेशाची निगराणी / देखभाल करायला पुरेसा वेळ मिळत नाही . सूती कपडे उन्हाळ्यात उत्तम असतात पण त्यांची निगा ही तितकीच करावी लागते कारण ते लगेच चूरगळतात . मग अशावेळी भानवरी ने काय केले पाहिजेत? असे एक संस्करण आहे . ज्याला वॉश अन वेयर ची प्रक्रिया सूती कापडावर केली की ते लवकर चूरगळत नाही आणि त्याची निगा ठेवायला सोंपे जाते . योग्य तहेने हे वॉश अन वेयर कापड वाळवले तर त्याला इस्त्रीही करायला लागत नाही म्हणून अशा वेळी भानवरीने पोशाखासाठी वॉश अन वेयर कापड वाळवले तर त्याला इस्त्रीही करायला लागत नाही म्हणून अशावेळी भानवरीने पोशाखासाठी वॉश अन वेयर चे कपडे वापरले पाहिजे . सूती कापडा व्यतिरिक्त हे संस्करण लिनन आणि लोकरी ला ही केले जाते .

### ५. डाईंग आणि प्रिंटिंग / रंगविणे आणि छपाई :

तुम्ही वाजारात खूप रंगविरंगे कापडे किंवा डिझाईन असलेली कापडे वघता . कापडावर वेगळे रंग आणि चित्र काढण्याच्या प्रक्रियेला रंगविणे आणि छपाई करणे असे म्हणतात . रंगविल्यामुळे कापडावर पक्का रंग वसतो आणि छपाईमुळे आकर्षक डिझाईन्स तयार होतात . ह्या दोन्ही क्रिया करताना रंग अगदी पक्का असायला हवा . नाहीतर धूताना, इस्त्री करताना रंग इकडे तिकडे लागला तर कापड चांगले दिसत नाही . तुमच्या बाबतीत असे कधी झाले आहे का?





### पाठातील प्रश्न ११.१

१. चूक की बरोबर ते सांगा आणि चूक असेल तर, का ते समजून सांगा.

- १) स्कावरिंग हे संस्करण कापड स्वच्छ करायला वापरतात.

चूक / बरोबर

- २) विरंजन केल्यामुळे कापडाला कोणतीही हानी पोचत नाही.

चूक / बरोबर

- ३) शिंकेज कंट्रोल घरीमुद्दा करता येते.

चूक / बरोबर

- ४) ऑर्गांडी हे कायमस्वरूपी कडक कापड असते.

चूक / बरोबर

- ५) कपडे शिवताना मर्साराइझ्ड दोरा वापरावा.

चूक / बरोबर

२. कंसात दिलेला योग्य शब्द घालून गाळलेल्या जागा भरा.

- १) मर्सारायझेशन हे ..... संस्करण आहे. (नवा करता येण / टिकाऊ)
- २) शिंकेज कंट्रोल लेबल वर ..... अशी असते. (सॅनफोराइझ्ड / पाश्मिनटायझेशन)
- ३) वॉश अन वैअर हे ..... संस्करण आहे. (नेहमीचेच / विशेष)
- ४) धूताना कापडाचा रंग पाण्यात उतरला नाही म्हणजे ते कापड ..... आहे.  
(जलरोधक / कलरफास्ट)

### ११.५ कापड रंगविणे आणि छपाई करणे / डाईग आणि प्रिंटिंग :

तुम्ही असा विचार करून वघा! की रोज पांढरे कपडे आणि तेच डिझाईन असले कपडे घालायला सांगितले तर? नाही कधीच नाही असे मनात आणणे मुद्दा चांगले नाही. विविधता असल्याशिवाय विचार करणे अशक्य आहे. रंग, प्रिंट, डिझाईन सगळे वेगवेगळे पाहिजे.

बाजारात फेरफटका मारल्यावर तुमच्या लक्षात येईल की असंख्य रंगाचे, लहान, मोठे छाप असलेले, रंग मिश्रित डिझाईनस दिसतात. ह्या सर्व गोष्टी कापड रंगविणे आणि छपाई करणे ह्या मुळेच शक्य आहेत. डाईग आणि प्रिंटिंगमुळे कापड छान दिसते, उठावदार दिसते व कपड्यांमध्ये विविधता येते. रंग, डिझाईन, पोत, ह्यावरून आपण कापड ओळखू शकतो.

### ११.५.०.१ : २ वस्त्र संस्करण प्रक्रियेत वापरले जाणारे रंजकाचे प्रकार


डाईग आणि प्रिटिंग करायला डाईज / रंजके वापरली जातात. रंजकाचे वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते. नैसर्गिक आणि सिन्थेटिक / रासायनिक

- नैसर्गिक रंजके :** हे मानवाला माहीत असलेले जूने रंजक आहे. ही नैसर्गिक गोष्टीपासून मिळतात जसे की भाज्या, प्राणी, खनिजे ते पर्यावरणाशी मैत्री करणारे असल्यामुळे प्रदूषण कमी होते. ह्याचा राहिलेला गाळ शेतीसाठी खत म्हणून वापरता येते. परंतु रंगविण्याची प्रक्रिया खूप अवघड, महाग आणि वेळेची असते. झाडांपासून नैसर्गिक रंग हलदी (पिवळ) मेंदी (हिरवा), मदर (राणी) इंडिगो (निळ) टायरन परपल, लाक हे प्राण्यांपासून मिळते. खाकी हा खनिजांपासून मिळतो.
- सिन्थेटिक / रासायनिक रंजके :** ही रंजके रसायने वापरलन तयार करतात. त्याचे मिश्रण व गुण वेगेवेगळे असतात. लोकप्रिय सिन्थेटिक रंजके जसे की डायरेक्ट, बेसिक, ॲसिड, डिस्पार्स, ॲझो, व्हॉट आणि रिअक्टीव अशी आहेत. ह्यामुळे खूप प्रदूषण होते. शिवाय त्याने कातड्याला ऑलर्जी होऊ शकते. ॲझो नावाचे रंजक मानवी आरोग्याला हानीकरण असल्यामुळे त्याच्या वापरावर निर्बंध घातलेला आहे. सिन्थेटिक रंजके करायला, वापरायला सोपी असतात हे रंग पक्के असतात. चकचकीत असतात आणि रंगाच्या खूपछटा येतात.

### ११.५.०.२ रंजकांचा वापर


आपण बाजारात नुसते रंगीत कापड नाहीतर धागे, दोरे, लोकर, कॉर्ड इ. वस्तू वघतो. त्यामुळे रंगविण्याची प्रक्रिया धागा, तंतू, कापड अशा सर्व स्तरावर होते. त्या मध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

- तंतू टप्पा :** जरी सर्व तंतू रंगवता येतात हे तंत्र जास्त मानवनिर्मित तंतूसाठी लोकप्रिय आहे. ह्यात एकसारखेपणा आणि पक्का रंग बसतो पण प्रक्रिया करताना खूप तंतू वाया जातात.



आकृती ११.१

- यॉर्न टप्पा / धाग्यांचा टप्पा :** धाग्यांना पील दिल्यानंतर रंगवले जाते आणि आपल्याला त्या लर्डीच्या स्वरूपात बाजारात मिळतात. उदा. विणण्यासाठी, भरतकामासाठी, क्रोशे विणकाम करण्याचा दोश इ.
- कापडाचा टप्पा :** टेक्टाईल इंडस्ट्री मध्ये जास्ती जास्त ह्या टप्प्यात रंगविले जाते. हे मित्रकापड रंगवायलाही वापरले जाते. दोन धागे एकत्र करून मग रंगवले जाते आणि कापड तयार केले जाते.



आकृती ११.२



## विभाग ४

दैनंदिन जीवनातील


गृहविज्ञान



टिपा

## वस्त्राचे संस्करण / कापडाचे संस्करण

४. **तयार कपडे रंगविणे :** कधी कपडे शिवून झाल्यावर रंगवले जाते ह्याला पीस डाईग असे म्हणतात. ह्यामध्ये वाया जात नाही, पण रंग एकसारखा बसेलच असे नाही विशेषत: व्हाया, कॉलर, प्लेट, चूणीचा भाग इ. काही ठिकाणी हलका तर काही भागात जाड रंग वसतो.




आकृती ११.३

### ११.५.३ कलात्मक रंगविणे :

तुम्हाला साध्या रंगवण्याबद्दल माहिती आहे. जेव्हा ही रंगवण्याची प्रक्रिया एका विशिष्ट दृष्टीने, वेगळे डिझाईन वापरून केले जाते. त्याला कलात्मक रंगविणे किंवा रेझिस्ट डाईग रेडिस्ट हा शब्द वापरला कारण तसे साहित्य (दोरे, धागे किंवा मेण) रंग न लागण्यासाठी काही भागात वापरली जातात. त्यामुळे खूप वेगवेगळी संदर कलाकृती तयार होते रेझिस्ट डाईग ची दोन प्रसिद्ध तंत्र म्हणजे १) बांधणी २) वाटिक

#### १. बांधणी :

ह्या तंत्रामध्ये रेझिस्ट साहित्य म्हणजे दोरे वापरले जातात ज्यामुळे जिथे बांधले जाते तिथे रंग शिरत नाही. डिझाईन प्रमाणे दोरे बांधले जातात. बांधणीचे खूप प्रकार आहेत.



आकृती क्र. ११.४ : मार्बलिंग

- अ) **मार्बलिंग :** एक कापड घ्या. चूरगळून त्याचा बॉल तयार करा. दोरा घेवून वेगवेगळ्या ठिकाणी बांधा. नंतर रंगात बुडवा. योग्य वेळाने दोरे सोडून कापड वाळवा. त्यावर मार्बलचा परिणाम झालेला दिसेल.



आकृती ११.५ : बाईडिंग

- ब) **बाईडिंग :** एक कापड घ्या (ओढणी, चादर, टेबल क्लॉथ) त्याची घडी घाला (पंख्याप्रमाणे) थोड्या थोड्या अंतरावर दोरा बांधा आणि रंगवा.



आकृती ११.६ : नॉटिंग

- क) **नॉटिंग :** कापडाला जिथे पाहिजे तिथे गाठ मारा आणि रंगवा.

## वस्त्राचे संस्करण / कापडाचे

**इ) फोलडिंग :** टेबलावर कापड पसरवा. त्याला एकसाणाऱ्या निच्या उंचीच्या वाजून घाला. दोच्याने थोड्या थोड्या अंतरावर वांधा. आडवा रेघा येण्यासाठी आडक्या वाजूने निच्या घालाव्यात. कापड रोल (गुंडाळून) तिरक्या वाजूने वांधावे म्हणजे तिरक्या रेघा येतात.

**इ) पेग टाईंग :** छोटे छोटे दगड, साबुदाणा मध्ये मध्ये ठेवून वांधा आणि रंगवा कापडाची घडी घाला.

**फ) ट्रिटिक :** तुम्हाला आवडेल ते डिझाईन कापडावर काढा सूई दोच्याने धावदोरा घालून दोरा ओढून घट्ट वांधा आणि रंगवा.



आकृती ११.७ : फोलडिंग



आकृती क्र. ११.८ : ट्रिटिक

### बांधणीचे कापड

गुजराथची पटोला, राजस्थान ची बांधणी हे दोन प्रसिद्ध पारंपारिक बांधणीचे तंत्र वापरून केलेल भारतातील कपडे आहेत. दोन्ही प्रकारात दोन किंवा तीन रंग वापरून रेजिस्ट डाईंग केले जाते. फक्त धागा बांधणीच्या टप्प्यांमध्ये फरक होतो.

पटोलामध्ये धागे बांधून डिझाईन प्रमाणे रंगवतात. विणण्याच्या आधी आणि मग रंगीवेरंगी रंगात विणली जातात. त्याच्या उलट, बांधणीमध्ये विणलेले कापड बांधून मग रंगवले जाते.



कृती ११.४ :

दिस्तीला खूप आनंद झाला होता कारण तिला हव्या असलेल्या डिझाईनची बांधणीची सुंदर साडी तिने विकत घेतली, त्यात जास्त आनंद ह्यासाठी होता की निधी (तिची मैत्रिण) पेक्षा तिची साडी खूपच स्वस्त होती. ती सगळीकडे भाव खाऊन सांगत होती की तिची खरेदी केलेली साडी स्वस्त आणि उत्कृष्ट आहे. तरीमुळ्या तिच्या आईने तिला विचार करायला सांगितला आणि कोणत्या कारणांसाठी तिला स्वस्त साडी मिळाली. ह्यावर चर्चा केली चर्चेचे मुद्दे

- निधीची साडी जास्त महाग असण्याची कारणे काय?
- चांगल्या प्रतीची बांधणी आणि दर्जा नसलेली बांधणी तुम्ही कशी ओळखाल?

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## वस्त्राचे संस्करण / कापडाचे संस्करण

दिप्तीने साडी कोठून खरेदी केली, जिथे बांधणीचे उत्पादन होते तिथे की विक्रीच्या एग्वाद्या ठिकाणाहून? याचा किंमतीवर कोणता परिणाम होतो?

### २. बाटिक :

बाटिक हेसुद्धा रेशिस्ट डाईगचा प्रकार आहे. इथे रेशिस्ट साहित्य म्हणून मेणाचा वापर करतात, ज्यातून रंग त्या भागात शिरत नाही. जिथे हवे तिथे मध्याशीचे मेण आणि पैरफिन मेण बशच्या सहाय्याने, डिझाइनवर लावले जाते. मग रंग लावला जातो. जिथे मेण असते तो भाग तसाच राहतो आणि छान अशी नक्षी तयार होते. नंतर मेण गरम करून काढले जाते.



आकृती ११.९

### ११.५.४ प्रिंटिंग / छपाई :

आता आपण कापडावर छपाई करी केली जाते ते समजवून घेऊ? दोन कापडे घ्या आणि एकमेकांशेजारी ठेवा, एक लाल रंगाचे कापड आणि दुसऱ्यावर लाल रंगाचे प्रिंट आहे. दोन्ही मधला फरक वारकाईने बघा. दोन्हीचा रंग लाल असला तरीही एक संपूर्ण लाल रंग पसरलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये काही ठराविक भागात लाल रंगाचे प्रिंट केलेले डिझाईन आहे. ह्यातूनच दोन्ही मधला फरक आपल्याला दिसतो. (रंगवणे आणि छपाई) प्रिंटिंगच्या प्रक्रियेत ही रंग लावला जातो पण विशिष्ट भागात ज्यामुळे कलात्मक नक्षी तयार होते.

सगळ्यात मोठा फरक असा आहे की रंगवणे हे सर्व टप्प्यात म्हणजे तंतू धागा दोरा आणि कापड, तयार कपडे असे होते पण प्रिंट हे फक्त कापडावरच करता येते. म्हणून ह्याला सिलेक्टीव डाईग असेही म्हणतात. प्रिंटिंग लोकप्रिय तंत्र अशी आहेत.


- ❖ ब्लॉक प्रिंटिंग
- ❖ स्क्रीन प्रिंटिंग
- ❖ रोलर प्रिंटिंग
- ❖ स्टेनसिल प्रिंटिंग

ब्लॉक प्रिंटिंग आणि बाटिक ह्या दोन पारंपारिक पद्धती आहेत. आपण एकाचाच अभ्यास करणार आहेत. उदा. ब्लॉक प्रिंटिंग

राजस्थानातल जयपूर जवळ सांगानेर गाव हे ब्लॉक प्रिंटिंगसाठी प्रसिद्ध आहे. वेस्ट बॅंगॉल मधील शांतीनिकेतन हे बाटिकसाठी प्रसिद्ध आहे.

### ब्लॉक प्रिंटिंग :


तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला सर्व पत्र, पार्सल इ. वर छाप मारताना दिसेल. एका पेटीत शाईचे पॅड असते. त्यावर छाप दावला जातो आणि मग पत्रावर. त्याचप्रमाणे ब्लॉक प्रिंटिंग होते. लाकडी ठोकळ्यांवर वेगवेगळी डिझाईन कोरली



आकृती ११.१०

## वस्त्राचे संस्करण / कापडाचे

जातात आणि घडू अशा रंगात (डाय) लावून कापडावर पाहिजे त्याप्रमाणे ठसे उमटवले जातात. घरी पण अशा प्रकारे तुम्ही प्रिंटिंग करू शकता. उदा. भेंडी, तांडली, बटाटा इ. कापून रंग लावून कापडावर, ग्लास, वॉल अशा अनेक गोष्टींवर प्रिंट करू शकतो.



आकृती ११.११



कृती ११.४:

ब्लॉक प्रिंट केलेल्या वस्तू घरी करण्यासाठी, भेंडी, कांदा, पाने वापरा  $10'' \times 10''$  कापडाचे तुकडे सपाट पसरवा. छोट्या भांडियात पेंट घ्या. (कापडासाठीच) त्या मध्ये भेंडी व इतर गोष्टी बूळवून त्या कापडावर दाव घ्या. अशा प्रकारे तुम्हाला हवे असलेले डिझाईन तुम्ही तयार करू शकता.



पाठातील प्रश्न ११.१

१. गाळलेल्या जागा भरा.

- १) भाज्या आणि प्राणीजन्य रंग ह्याला ..... म्हणतात.  
(निसर्गिक / कृत्रीम)
- २) द्रायन परपल रंग ..... पासून तयार होतो.  
(निसर्गिक / प्राणी)
- ३) कापड रंगवणे हे जास्त प्रसिद्ध ..... तंतूत असते.  
(मानवनिर्मित / सिंथेटिक)
- ४) बांधणी हा रंगवण्याचा ..... प्रकार आहे.  
(रेजिस्ट / डिसचार्ज)
- ५) घरी आणि कापड ..... प्रिंटिंग ने कलात्मक करू शकतो.  
(ब्लॉक / सेलर)

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील  
गृहविज्ञान



टिपा

## वस्त्राचे संस्करण / कापडाचे संस्करण

२. खाली दिलेली प्रिड पहा, त्याच्या वरोवर काही विधाने दिली आहेत. त्या प्रत्येक विधानाला एक शब्द आहे तो योग्य जागेत भरा.

### क्रॉसवर्ड

I.	B	L	E	A	C	H	I	N	G		V.
III.											
VI.											IV.
II.											

- १) ही एक कापडाचा पिवळेपणा काढण्यासाठी वापरलेली रासायनिक प्रक्रिया
- २) मागावरून सरळ आलेले कापड
- ३) ह्याला ओले संस्करण म्हणतात.
- ४) ह्यामुळे कापडाला जडपणा येतो. कडक, चुरचुरीत होते.
- ५) हे सुती कपडे सहजपणे निगा राखता येते.
- ६) हे एक वांधणीचे तंत्र आहे.



तुम्ही काय शिकलात?

### वस्त्राचे संस्करण

अर्थ

- |               |  |
|---------------|--|
| १) स्कावरिंग  | महत्त्व  |
| २) विरंजन     | वर्गीकरण   |
| ३) घ्रळ देणे  | ❖ वेसिक  |
| ४) कॅलेंडरिंग | ❖ डिग्री ऑफ परफॉरमन्स / उपयोगिता मुळ्य वाढविणारे |
|               | ❖ नेचर (ओले आणि कोरडे)                           |

### विशेष संस्करण

- १) प्री. श्रींकिंग
- २) मर्सरायझेशन
- ३) पार्श्मिन्टायझेशन

## वस्त्राचे संस्करण / कापडाचे

- ४) वॉश अॅन वेयर
- ५) डाईग आणि प्रिंटिंग (रंगविणे आणि छपाई)
- ❖ नैसर्गिक आणि सिंथेटिक / रासायनिक
- ❖ रंग लावण्याचे टप्पे
- ❖ कलात्मक पद्धतीने रंगवणे
- ❖ प्रिंटिंग / छपाई



### सहामही सराव

- १) वस्त्राचे संस्करण म्हणजे काय? ते कापडावर करण्याची गरज का असते?
- २) गे कापड संस्करण केलेल्या कापडात फरक काय असतो?
- ३) कोणतेही दोन बेसिक संस्करण उदाहरणासहित वर्णन करा.
- ४) रिटू ने शिवणासाठी दोरा आपला त्यावर लेबल होते मर्सराइज्ड? मर्सरायझेशन चे फायदे सांगून रिटूला त्याची प्रक्रिया समजवा.
- ५) डाईग म्हणजे रंगाशिवाय संस्करण करणे समजवा.
- ६) नैसर्गिक आणि सिंथेटिक / रासायनिक रंगामध्ये फरक करा.
- ७) तुम्ही आताच एक शर्ट विकत घेतला आहे आणि त्यावर लेबल आहे. पिसडाईड त्याचा अर्थ काय? दुसरे डाईग चे प्रकार सांगा?
- ८) बटिक आणि ब्लॉक प्रिटिंग चे वर्णन करा.



### पाठतील प्रश्नांची उत्तरे

११.१

- १) संस्करण
- २) गे
- ३) डाईग आणि प्रिंटिंग
- ४) ओले संस्करण
- ५) विशेष संस्करण

११.२

- १. १) बरोबर ' स्कावरिंग म्हणजे कापड साबण आणि रसायन वापरून सुख्ता करणे.
- २) चूक ' विरंजन खूप काळजीपूर्वक करावे लागते. त्याने रंगाचे नुकसान होते. जास्त प्रमाणात रसायन वापरले गेले तर कापडावर परिणाम होतो.
- ३) बरोबर ' रात्रभर कापड भिजवले तर आकसते.

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## विभाग ४

दैनंदिन जीवनातील

गृहविज्ञान



टिपा

## वस्त्राचे संस्करण / कापडाचे संस्करण

४) वरेवर' कारण ह्यावर कायमस्वरूपी संस्करण केले आहे. पाश्मिन्टायझेशन

५) वरेवर' मर्सरायझेशन नी कापड मऊ, चमकदार आणि मजबूत होते.

१२. १) टिकाऊ                    २) सॅनफोराइझ्ड

३) विशेष

४) कलर फास्ट

११. ३

१. १) नैसर्गिक रंग

२) प्राणी

३) मानवनिर्मित

४) रेजिस्ट

५) लॉक

२. १) विरंजन

२) गे कापड

३) रासायनिक संस्करण

४) स्टार्च

५) वॉर्शअर्नवेअर

४) वाईडिंग.



## गृह विज्ञानाचा अभ्यासक्रम (माध्यमिक)

### मूलतत्वे : (Basis)

गृहविज्ञान हा एक अभ्यासाचा विषय आहे. जो नवीन शिकणाऱ्या स्त्री व पुरुष दोघांनाही त्यांचे वैयक्तिक जीवन सहजप्रकारे जगता येण्यासाठी आवश्यक आहे. उपलब्ध साधने, एकमेकांतील संवंध यासर्वासाठी गृहविज्ञानाचा अभ्यास आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातल अडचणीवर मात करून एक यशाची व उद्यमप्रिय असा सभासद होण्यासाठी या विषयाच्या ज्ञानाचा उपयोग होतो. अशी व्यक्ती आपल्या कुटुंबातील व समाजातील उपयुक्त घटक असते. गृहविज्ञान या विषयातून अर्थार्जनाच्या खूप संधी उपलब्ध होतात. माध्यमिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्थार्जनाचे मागे व त्यानुसार अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे फार उपयुक्त ठरते.

राष्ट्रीय मुक्त विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय साधारणपणे १५ ते २९ वर्षी यामधील असल्यामुळे पौगडावस्था व प्रौढावस्था यावरती जास्ती भर देण्यात आला आहे. जर योग्य काळजी घेतली व लक्ष दिले. तर अतिशय निरोगी व शक्तीशाली समाज तयार होईल. गृहविज्ञानामध्ये कृतीला महत्त्व असल्यामुळे जास्तीत जास्त कृती व छोटे छोटे प्रकल्प यावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांनी त्यात उत्साहाने भाग घ्यावा. या कृतीमुळे व प्रकल्पांमुळे जीवनातील अडचणींना आपण सकारात्मक, भावनाशील व मार्गानी तोंड देऊ शकतो.

### उद्दिष्टे :

माध्यमिक पातळीवर गृहविज्ञानाच्या अभ्यासामुळे विद्यार्थी त्यांचे वैयक्तिक जीवन, आर्थिक औद्योगिक जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. तसेच कुटुंबाचा व समाजाचा उत्कर्ष करू शकतात. यामुळे पुढील उद्दीष्टे साध्य होतात.

- ❖ स्वतःचे बलवान गुण व कमतरता ओळखून त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे.
- ❖ निर्णय घेणे व आपले प्रश्न सोडवणे यासाठी कौशल्य वाढवणे.
- ❖ कुटुंब, समाज यांच्या गरजांवाबत जागरूक राहून त्या पुच्या करण्याचा प्रयत्न करणे.
- ❖ आजीवन ज्ञान मिळविण्याची व त्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्याची कुवत वाढवणे व जीवनातील वदलांवरोवर जुळवून घेणे.
- ❖ आपल्या राष्ट्रीय आव्हानांची माहिती घेऊन त्यासाठी आपण स्वतः काय प्रयत्न करू शकतो ते तपासणे गृहविज्ञानाच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांना वरील सर्व कौशल्ये आत्मसात होतील. यासाठी संपूर्ण अभ्यास क्रमाची आग्रणी करताना काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली आहेत.

- ❖ निरोगी वातावरणाची गरज व ते निर्माण करण्याची कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये तयार करणे / वाढविणे
- ❖ कुटुंबातील सदस्याच्या आहारविषयक गरजा ओळखणे व अन्न हाताळण्याच्या स्वच्छ सवयी लावून घेणे .
- ❖ कापड, धागे यांची मूळ तत्वे जाणून घेऊन घरगुती वापर करण्याची कौशल्ये वाढविणे .
- ❖ ग्राहकांचे हक्क व उत्तम खरेटी कौशल्ये शिकून घेणे .
- ❖ मानवाची वाढ कशी होते ते शिकणे व परस्परसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न करणे .
- ❖ गृहविज्ञानाच्या अभ्यासाने शैक्षणिक व आर्थिक फायदा करून घेण्यासाठी उद्योजकता वाढविणे .
- ❖ समाजातील आरोग्याशी संबंधित व मानसिक समस्यांबाबत जागरूक असणे, सरकारच्या कार्य क्रमात सहभागी होणे व या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करणे .

### ३ अभ्यासक्रम :

अभ्यासक्रमाची दोन महत्त्वाच्या क्षेत्रांप्रमाणे विभागाणी केली आहे?

**भाग १ ' दैनंदिन जीवनातील गृहविज्ञान**

**भाग २ ' मी व माझे कुटुंब**

### ४. अभ्यासक्रमाचे विवरण

**गुण ४**

#### भाग १ : दैनंदिन जीवनातील गृह विज्ञान :

आपल्या रोजच्या व्यवहारातील व जीवनातील गोष्टींशी संबंधित विषय या भागात हाताळले आहेत . काही मूलभूत गोष्टींचा योथे अभ्यास केला आहे की ज्यामुळे विद्यार्थी त्यांचे ज्ञान, कौशल्ये उपयोगात आणू शकतील . आहार, अन्न, घर, आरोग्य, रोग तसेच तंतू व धागे, माणसाची वाढ, वृद्धी या सर्वांचा यामध्ये समावेश केला आहे .

#### ४.१ १ गृहविज्ञान व त्याचे महत्त्व :

#### गृहविज्ञान म्हणजे काय?

- ❖ वैयक्तिक जीवनात गृहविज्ञानाचे महत्त्व व अर्थ
- ❖ एक व्यवसाय व एक शाखा या दृष्टीकोनातून गृहविज्ञानातील वावी .
- ❖ गृहविज्ञानाचा उपयोग ' शैक्षणिक व अर्थार्जनासाठी

### ४.१.२ आपले अन्न

#### अन्न व आहारसत्त्वे :

- ❖ आहाराची व्याख्या व कार्ये
- ❖ आहारसत्त्वे<sup>८</sup> प्राप्तिस्थान व त्यांचे महत्त्व
- ❖ कुपोषण<sup>९</sup> परिणाम व प्रतिकार

#### आहारगट (अन्नगट)

- ❖ अन्नाचे वर्गीकरण व त्याचा उपयोग
- ❖ संतुलित आहार व अन्न मनोरा
- ❖ संतुलित आहाराच्या नियोजनावर परिणाम करणारे घटक
- ❖ कुटुंबासाठी संतुलित आहाराचे नियोजन

#### अन्न शिजवण्याच्या पद्धती :

- ❖ अन्न शिजवण्याचे महत्त्व
- ❖ अन्न शिजवण्याच्या पद्धती<sup>१०</sup> दमट उण्णतेमुळे, कोरइया उण्णतेमुळे, तळणे, सौर किंवा मायक्रोवेहमध्ये शिजवणे .
- ❖ शिजविण्याचा आहारसत्त्वावर परिणाम तपासणे .
- ❖ अन्न शिजविण्याच्या पद्धतीचे मूल्यमापन करणे .

#### अन्न संरक्षण :

- ❖ अन्न संरक्षण व अन्नाची खरावी
- ❖ अन्न संरक्षण व त्याचे फायदे
- ❖ घरच्या घरी अन्न पदार्थाचे संरक्षण करणे .
- ❖ अन्न पदार्थाची आरोग्यपूर्ण हाताळणी

### ४.१.३ आपले आरोग्य

#### पर्यावरण :

- ❖ प्रदूषण : उगमस्थाने, परिणाम व नियंत्रण
- ❖ टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट : पाणी, कचरा व प्राण्यांपासून निघणारे टाकाऊ जिज्ञस
- ❖ पर्यावरणाशी पूरक व मैत्रीपूर्ण व्यवहार

### आरोग्य :

- ❖ आरोग्य ' व्याख्या व महत्त्व
- ❖ आरोग्याची चिन्हे व मूल्ये
- ❖ रोगप्रतिकारशक्ती ' निरोगी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची बाब .
- ❖ लसीकरण

### संसर्गजन्य व अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे आजार

- ❖ संसर्गजन्य रोग व जीवनशैलीमुळे होणारे आजार ' कारणे, नियंत्रण, लक्षणे .
- ❖ आरोग्यपूर्ण सवयी

### ४.१.४ आपले कपडे :

#### कापडाची काळजी घेणे व ते टिकण्यासाठीचे उपाय

- ❖ लाँड्रीचा अर्थ व महत्त्व
- ❖ डाग काढणे ' प्रतिबंध व पद्धती
- ❖ धुलाईची सर्वसाधारण तत्वे ' कपड्यांचे वर्गीकरण करणे, रफू, दुरुस्ती इ. करणे, डाग काढणे, साठवणे .
- ❖ विशिष्ट कापडासाठी खास पद्धतीने धुलाई करणे .
- ❖ धुतलेले कपडे योग्य प्रकारे योग्य जागी ठेवणे .

### तंतूपासून कापडापर्यंत :

- ❖ पोशाखाचे कार्य, महत्त्व
- ❖ तंतूचे वर्गीकरण, गुणधर्म व तंतू ओळकणे .
- ❖ कपडे ' गुणधर्म वघून व ज्वलन परिक्षेने कापड ओळखणे, कापडाचा वापर
- ❖ धागा ' साधा, खास धागे, संमिश्र धागे .
- ❖ कापड विणणे : गुणधर्म, वापर व उपयोग, प्राथमिक विणी व विणकाम
- ❖ कापडाची निवड

### परिसज्जा

- ❖ परिसज्जेचा अर्थ व महत्त्व

## गृह विज्ञानाचा अभ्यासक्रमसंस्करण

- ❖ परिसज्जेचे वर्गीकरण : प्राथमिक व विशिष्ट
- ❖ कापड रंगविणे व त्यावर छपाई करणे .

### ४.२ मी व माझे कुटुंब :

#### प्रस्तावना :

या विभागात गर्मधारणेपासून तरुणपणापर्यंत मानवी विकास व वाढ कशी होते ते समजावले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल. यासाठी प्रयत्न केला आहे. या विभागातील प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, जीवनशैली कशी असावी, सकारात्मक वागणूक, वर्तणूक याचा खुलासा केला आहे. आव्हानात्मक तार्णतणावाशी मुकाबला करणे. संधीचा सदुपयोग करणे हेही स्पष्ट केले आहे. हे विद्यार्थी तरुण आहेत हे लक्षात ठेवून त्याची कौशल्ये सुधारणे, वैयक्तिक व परस्परांतील संबंध सुधारणे यावर भर दिला आहे. यामुळे जीवन शांततापूर्ण राहू शकेल.

### ४.२.५ आपले घर :

#### निवारा :

#### घराचे महत्त्व व कार्ये

- ❖ घराच्या जागेचे महत्त्व, मूल्यमापन
- ❖ घराची स्वच्छता व आरोग्य रक्षण

#### घरातील सुरक्षितता :

- ❖ घरामध्ये सुरक्षेची गरज
- ❖ घरामधील धोकादायक जागा
- ❖ मुरक्केच्या उपायांची निवड / गरज
- ❖ ठराविक अपघातांसाठी प्रथमोपचार

### ४.२.६ आपली साधनसंपत्ती

#### साधनसंपत्तीची ओळख :

- ❖ ध्येय, साधने व व्यवस्थापर्न व्याख्या व ओळख.
- ❖ घरामध्ये वीज, इंधने, पाणी यांचा सुयोग्य वापर व त्यांची बचत.
- ❖ व्यवस्थापनाची प्रक्रिया : आग्वणी, नियोजन, कार्यवाही व मूल्यमापन यांचे घरातील महत्त्व
- ❖ मानवी साधनसंपत्तीचा विनियोग व वाटणी

### वेळ व कार्यशक्तीचे व्यवस्थापन :

- ❖ वेळ व कार्यशक्तीचा अर्थ व महत्त्व
- ❖ वेळेच्या आराग्वड्याचा विनियोग
- ❖ वेळेचा आराग्वडा करण्याची गरज व पद्धत
- ❖ वेळ व कार्यशक्तीच्या बचतीच्या पद्धती ' नियम इ .
- ❖ काम सुलभ करण्याचे महत्त्व व मूल्यमापन

### प्राप्तीचे व्यवस्थापन

- ❖ कौटुंबिक मिळकत व त्यांची प्राप्तिस्थाने
- ❖ खर्च व बचत यांची संकल्पना
- ❖ कौटुंबिक मिळकर्तीचे व्यवस्थापन
- ❖ खर्चाच्या आराग्वड्याचे महत्त्व
- ❖ कौटुंबिक अर्थसंकल्पना करणे व त्याचे मूल्यमापन

### ४.२.७ वाढ व विकास

#### जीवनाचा प्रारंभ

- ❖ गर्भावस्था
- ❖ गर्भावस्थेत व प्रसुतीनंतर घ्यावयाची काळजी
- ❖ कुटुंबनियोजन

#### विकासाची संकल्पना

- ❖ विकासाची कल्पना, तत्वे व प्रकार
- ❖ अनुवंशिकता, वातावरण यांचा विकासावरील प्रभाव, वैयक्तिक फरक
- ❖ वयानुसार मापदंड (विकासाचे)
- ❖ बालकांची यथायोग्य वाढ होण्यासाठी कार्यक्रम व कृती

#### माझे कुटुंब व मी :

- ❖ कुटुंब एक सामाजिक घटक : कार्य, गरज
- ❖ कुटुंबाची बदलती रचना : कारणे, परिणाम

## गृह विज्ञानाचा अभ्यासक्रमसंस्करण

- ❖ कुटुंबातील अंतर्गत नातेसंवंध, सदस्यांचे निरोगी नाते, विशेषत: मूळे पौगंडावस्थेत असताना .

### किशोरावस्था : आनंद व आव्हाने :

- ❖ किशोरावस्थेतील वेगवेगळे बदल स्वीकारणे उदा . शारीरिक, सामाजिक, भावनिक, बौद्धिक व भाषाविकास
- ❖ समवयस्क मुलांचा, प्रौढांचा, माध्यमांचा व समाजरचनेचा प्रभाव .
- ❖ किशोरावस्थेतील जुळवून घेण्याची तयारी
- ❖ प्रौढावस्थेची तयारी व सकारात्मक नातेसंवंध

### ४.२.८ आपली मूळ्ये :

#### दैनंदिन जीवनातील नीतिमूळ्ये :

- ❖ मूळ्ये व नीतिमत्ता
- ❖ कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिची काळजी घेणे, आदर ठेवणे .
- ❖ श्रमाचे मोल व मान
- ❖ सहनशीलता, सकारात्मक नातेसंवंध व सहानुभूति / अनुकंपा
- ❖ वैयक्तिक वर्तणुकीची नियमावली तयार करणे .

### ४.२.९ आपले हक्क व कर्तव्ये

- ❖ जागरूक ग्राहकाचे महत्त्व व भूमिका
- ❖ ग्राहकांचे प्रश्न व संकटे
- ❖ ग्राहक शिक्षण
- ❖ ग्राहकांचे हक्क व जबाबदाऱ्या
- ❖ ग्राहकांच्या मदतीसाठी साधने

### अभ्यासाची योजना

लेखी ' ८५ गुण

प्रात्यक्षिक ' १५ गुण

गुणांचे वर्गीकरण	
दैनंदिन जीवनात गृहविज्ञान	गुण
भाग १ : गृहविज्ञान व त्यांचे महत्त्व	२
भाग २ : आपले अन्न	१५
भाग ३ : आपले आरोग्य	१२
भाग ४ : वस्त्र (तंतू व कापड)	१२
माझे कुटुंब व मी	
भाग ५ : आपले घर	८
भाग ६ : आपली साधनसंपत्ती	१२
भाग ७ : वाढ व विकास	१६
भाग ८ : आपली मूल्ये	८
<b>एकूण</b>	<b>८५</b>

### मूल्यमापनाची पद्धत

लेखी ' ८५ गुण

प्रात्यक्षिक ' १५ गुण

### प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांचे वर्गीकरण

प्रात्यक्षिकांची वही ३ गुण

प्रात्यक्षिक परीक्षा ८ गुण

ताँडी परीक्षा ४ गुण

**Complete and Post the feedback form today**

## शेवटची घडी व चिटकविणे

प्रतिसाद पाठ क्र. १ ते १९४

**विद्यार्थी निवारणी,**  
आपण या पुस्तकाचा अभ्यासपूर्ण केला आहे. आपला अभ्यासक्रम जीवनाशी निगडीत च  
मनाला समाधान देणारा असावा असा आमचा नेहीच प्रयत्न असतो. पाठ्यपुस्तके तयार  
करणे ही डिमार्गी प्रक्रिया आहे. पाठ्यपुस्तकावावतचा आपला प्रतिसाद अभ्यासविषटक  
सामग्रीत संधरणा करतासा उपयोगी पडगार आहे. आपल्या अभ्यासातील कठी वेळ वृद्धे

ମୁଦ୍ରାଳୀ ପ୍ରତିଷ୍ଠାନ

प्रजावरील प्रतिसार		प्राचीन वार्षिक प्रज्ञ		सहमाही प्रज्ञ	
पा.क.	पाठाचे नाव	उच्योगी	निरुच्योगी	सोपे	अवघडउ
१					
२					
३					
४					
५					
६					
७					
८					
९					
०					

## अभ्यासक्रम समन्वयका गृहविज्ञान

-  
၁၅၃

आपल्या सूचना

---

---

---

आपण या विषयासाठी इतर पुस्तके वापरील का?

जर उत्तर होय असेल तर त्याची कारणे सांगा.

होय / नाही

---

---

नावनोंदणी \_\_\_\_\_  
क्रमांक \_\_\_\_\_  
पता \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_

विषय \_\_\_\_\_  
पुस्तक क्र. \_\_\_\_\_

Sector-62, Noida (U.P.), Pin-201309  
A-24-25, Institutional Area  
National Institute of Open Schooling

Course Coordinator,  
Home Science

Postage Stamp

No Enclosures allowed